

**THE BOOK WAS
DRENCHED**

UNIVERSAL
LIBRARY

OU_192184

UNIVERSAL
LIBRARY

OUP—881—5-8-74—15.000

OSMANIA UNIVERSITY LIBRARY

Call No. M922.94 Accession No. PGM 1696

Author K86B

Title వికాస, విద్యా :

విద్యా గ్రంథ

This book should be returned on or before the date last marked below.

न व भा र त ग्रं थ मा ला

१७

भ ग व ा न बु ध्
(उत्तरार्ध)

नवभारत ग्रंथमालेचीं

लवकरच प्रसिद्ध होणारीं पुस्तकें

भाषाशास्त्र

प्रा. श्रीनिवास नारायण बनहट्टी

भाषा हें मानवी सुधारणेचें एक प्रमुख साधन आहे. तिच्या स्वरूपाचा अभ्यास केल्याने मानवी मनाच्या व संस्कृतीच्या अनेक अंगांवर उत्कृष्ट प्रकाश पडतो. हा अभ्यास शास्त्रशुद्ध रीतीने केल्यास जितका मनोरंजक तितकाच उद्बोधक होऊं शकतो. अशा तऱ्हेचा ग्रंथ प्रस्तुत विषयावर मराठींत अद्याप झालेला नाही. दीर्घकालीन व्यासंगाचें फल असलेला व अद्ययावत् सिद्धान्तांचें विवरण करणारा हा ग्रंथ मराठींत सर्वोत्तम अपूर्व वाटेल.

साहित्यसाधना

खंड १ (चरित्र, आत्मचरित्र व टीका या वाङ्मयप्रकारांचें सोपपत्तिक विवेचन)

प्रा. अ. म. जोशी, एम्. ए. व प्र. ब. माचवे, एम्. ए.

साहित्याच्या भिन्न भिन्न प्रकारांचें सोपपत्तिक व सागोपांग विवेचन करणाऱ्या ग्रंथांची मराठींत मोठी उणीव आहे. 'लेखनकले'सारखीं कांही पुस्तकें असलीं तरी तीं चौकस वाचकाच्या आधुनिक दृष्टीला अगदीच असमाधानकारक वाटतात. 'नवभारत ग्रंथमाले'ने अधिकारी लेखकांच्या साहाय्याने ही उणीव भरून काढण्याचें योजिलें आहे. प्रा. जोशी व माचवे हे उज्जैनच्या माधव कॉलेजामध्ये अध्यापक असून वाङ्मयाचें व्यासंगी विवेचक म्हणून त्यांचें नांव सुविख्यात आहे. त्यांच्या हातून उतरलेला हा 'साहित्यसाधने'चा पहिला खंड वाचकांस खास आवडेल.

भगवान बुद्ध (उत्तरार्ध)

लेखक

धर्मानन्द कोसम्बी

सुविचार प्रकाशन मैडल, लिमिटेड,
नागपूर व पुणे

शके १८६३]

किंमत दोन रुपये .

[सन १९४१

मुद्रक व प्रकाशक
पां. ना. बनहड्डी, बी. एम्सी.,
व्यवस्थापक, नारायण मुद्रणालय, धनतोली, नागपूर.
आणि
डायरेक्टर, सुविचार प्रकाशन मंडळ, लि०
धनतोली, नागपूर.

अनुक्रमणिका

विषय	पृष्ठे
आधारभूत ग्रंथ	७
प्रकरण सातवें : आत्मवाद	९ ते ३२
प्रकरण आठवें : कर्मयोग	३२ ते ५१
प्रकरण नववें : यज्ञयाग	५१ ते ७२
प्रकरण दहावें : जातिभेद	७२ ते ९५
प्रकरण अकरावें : मांसाहार	९५ ते ११३
प्रकरण बारावें : दिनचर्या	११३ ते १३४
परिशिष्ट पहिलें : गौतम बुद्धाच्या चरित्रांत शिरलेले महापदानसुत्ताचे खंड ...	१३५ ते १३१
परिशिष्ट दुसरें : वज्जींच्या अभ्युत्थतीचे सात नियम ...	१५२ ते १५७
परिशिष्ट तिसरें : अशोकाचा भाबू शिलालेख आणि त्यांत निर्देशिलेलीं सूत्रे ...	१५८ ते १७५
सूची	१७६ ते १८४



प्रा. श्री. ना. बनहट्टी

यांनी भिन्न भिन्न विषयांवर वेळोवेळीं लिहिलेले लेख
संगृहीत करून ते प्रकाशित करण्याचें कार्य
त्यांच्या कांही विद्यार्थ्यांनी अंगावर घेतलें
आहे. या लेखसंग्रहाचा पहिला खंड

ए का व की

या नांवाने छापत असून
तो एप्रिलअखेर प्रसिद्ध होईल.

मराठी वाचकांस बनहट्टींच्या लिखाणाचें महत्त्व वर्णन करून
सांगण्याची गरज नाही. उत्सुक वाचकांनी
प्रसिद्धीच्या तारखेकडे लक्ष ठेवावें
इतकेंच सुचविणें बस आहे.

आधारभूत ग्रन्थ

हैं पुस्तक मुख्यतः पालिभाषेतील सुत्तपिटक व त्यावरील अङ्कथांवर आधारलेले आहे. विनयपिटकांतील गोष्ठींचा यांत उपयोग केला असला, तरी त्या सुत्तपिटकाच्या आधारावाचून ऐतिहासिक मानण्यांत आल्या नाहीत. अभिधम्मपिटकाचा (एका उतान्याशिवाय) उपयोग केला नाही.

जैन वाङ्मयापैकी आचारांगसूत्र, भगवतीसूत्र, दशवैकालिकसूत्र व प्रवचनसारोद्धार या ग्रन्थांतील उतारे घेतले आहेत.

पहिल्या प्रकरणांत ऋग्वेदाचा बराच उपयोग केला आहे. उपनिषदांतून बराच मजकूर घेतला आहे.

धर्मसूत्रे व मनुस्मृति यांचाही प्रसंगोपात्त उपयोग केला आहे.

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या बाणभट्टावरील निबंधांतून एक उतारा दिला आहे; पण तो आधारभूत नव्हे.

Arctic Home in the Vedas : by B. G. Tilak.

Myths and Legends of Babylonia and Assyria :
by Lewis Spence.

A History of Babylon : by L. W. King.

Buddhist India, (1903) : by Prof. Rlys Danids.



भगवान बुद्ध



प्रकरण सातवें

आत्मवाद

आत्मवादी श्रमण

निवापसुत्तांत बुद्धसमकालीन श्रमणब्राह्मणांचे स्थूल मानाने चार वर्ग करण्यांत आले आहेत. त्यांत पहिला वर्ग यज्ञयाग करून सोम पिणाऱ्या ब्राह्मणांचा. अशा चैनीनेच मोक्ष मिळतो, ही त्यांची मति. यज्ञयागाला आणि सोमपानाला कंटाळून जे अरण्यांत शिरले, आणि खडतर तपश्चर्या करूं लागले, ते ऋषिमुनि दुसऱ्या वर्गांत येतात. ते चिरकाल अरण्यांत टिकूं शकले नाहीत. पुन्हा प्रपञ्चांत आले, आणि चैनींत सुख मानूं लागले. पराशर, ऋष्यशृङ्ग वगैरे ऋषींचीं उदाहरणें आहेतच. तिसरे श्रमणब्राह्मण म्हटले म्हणजे गावाच्या आसपास राहून मित भोजन करणारे श्रमण. पण ते आत्मवादांत शिरले. कोणी आत्मा शाश्वत, तर कोणी आत्मा अशाश्वत, अशा वादांत पडल्यामुळे ते देखील माराच्या जाळ्यांत

सापडले. बुद्ध भगवन्ताने हा आत्मवाद सोडून दिला आणि आपलें तत्त्वज्ञान सत्याच्या पायावर उभारलें. त्यामुळे त्याचे श्रावक माराच्या जाळ्यांत सापडले नाहीत. म्हणून त्यांचा समावेश चौथ्या श्रमण-ब्राह्मणांत केला आहे.*

बुद्ध भगवन्ताने हा आत्मवाद कां सोडून दिला याचा विचार करण्यापूर्वी तत्समकालीन श्रमणब्राह्मणांचे आत्मवाद कशा प्रकारचे होते हें पाहिलें पाहिजे. त्या काळीं एकंदरीत ६२ श्रमणपंथ होते, हें तिसऱ्या प्रकरणांत सांगितलेंच आहे.† त्यांतल्या कोणताही पंथ आत्मवादापासून मुक्त नव्हता. पण त्या सर्वांचें तत्त्वज्ञान आज उपलब्ध नाही. त्यांपैकी जे सहा मोठे संघ होते त्यांच्या तत्त्वज्ञानाचा बराच अंश पाळि वाङ्मयांत शिल्लक राहिला आहे; आणि त्यावरून इतर श्रमणब्राह्मणांच्या आत्मवादाचें अनुमान करतां येणें शक्य आहे. यास्तव प्रथमतः त्यांच्या तत्त्वज्ञानाचा विचार करणें योग्य वाटतें.

अक्रियवाद

या सहांपैकी पहिला पूरण कस्सप अक्रियवादाचा पुरस्कर्ता होता. तो म्हणे, “एखाद्याने कांही केलें किंवा करविलें, कापलें किंवा कापविलें, कष्ट दिलें किंवा देवविलें, शोक केला किंवा करविला, एखाद्यास त्रास झाला अथवा दिला, भय वाटलें किंवा त्याने दुसऱ्यास भय दाखविलें, प्राण्यांस ठार मारलें, चोरी केली, घरफोडी केली, दरवडा घातला, एकाच वरावर घाला घातला, वाटमारी केली, परदारागमन केलें, किंवा असत्य भाषण केलें, तरी त्यास पाप लागत नाही. तीक्ष्ण धारेच्या चक्राने एखाद्याने जरी या पृथ्वीवरील प्राण्यांच्या मांसाची एक रास केरी, एक ढीग केला,

* पूर्वार्ध, पृ.० ८१-८३.

† पूर्वार्ध, पृ.० ६० ६१

तरी त्यांत मुळीच पाप नाही. त्यापासून कांहीही दोष नाही. गंगा नदीच्या दक्षिण तीरावर जाऊन जरी एखाद्याने हाणमार केली, कापलें, कापविलें, त्राम दिल्या अथवा देवविला, तरी त्यांत मुळीच पाप नाही. गंगा नदीच्या उत्तर तीरावर जाऊन जरी एखाद्याने दानें दिलीं व देवविलीं, यज्ञ केले अथवा करविले, तरी त्यापासून मुळीच पुण्य लागत नाही. दान, धर्म, संयम, सत्यभाषण यांच्यामुळे पुण्य प्राप्त होत नाही.”

नियतिवाद

मकखलि गोसाल संसारशुद्धिवादी किंवा नियतिवादी होता. तो म्हणजे, “प्राण्याच्या अपवित्रतेस कांही हेतु नाही, कांही कारण नाही. हेतूशिवाय, कारणाशिवाय प्राणी अपवित्र होतात. प्राण्याच्या शुद्धीला कांही हेतु नाही, कांही कारण नाही. हेतूवाचून, कारणावाचून प्राणी शुद्ध होतात. स्वतःच्या सामर्थ्याने कांही होत नाही. दुसऱ्याच्या सामर्थ्याने कांही होत नाही. पुरुषाच्या सामर्थ्याने कांही होत नाही. बल नाही, वीर्य नाही, पुरुषशक्ति नाही, पुरुषपराक्रम नाही. सर्व सत्त्व, सर्व प्राणी, सर्व भूतें, सर्व जीव अवश, दुर्बल व निर्वीर्य आहेत. ते नियति (नशीब), संगति व स्वभाव यांच्या योगाने परिणत होतात, आणि सहांपैकी कोणत्या तरी एका जातींत (वर्गांत) राहून सुखदुःखाचा उपभोग घेतात....शहाणे व मूर्ख दोघेही चौऱ्यांशी लक्ष महाकल्पांच्या फेऱ्यांतून गेल्यावर त्यांच्या दुःखांचा नाश होतो. या शीलाने, व्रताने, तपाने अथवा ब्रह्मचर्याने मी अपरिपक्व कर्म पक्व करीन, किंवा परिपक्व झालेल्या कर्माचीं फळे भोगून तें नष्ट करून टाकीन, असें जर एखादा म्हणाला, तर तें त्याच्याकडून व्हावयाचें नाही. या संसारांत सुखदुःखें परिमित द्रोणांनी (मापांनी) मोजतां येण्यासारखीं ठरावीक आहेत. तीं कमी जास्ती किंवा अधिक उणीं करतां येणार नाहीत. ज्याप्रमाणें

सुताची गुंडी फेकली असतां ती समग्र उलगडेपर्यंत जाईल, त्याप्रमाणें शहाणे व मूर्ख (संसाराच्या) समग्र फेऱ्यांतून गेल्यावरच त्यांच्या दुःखांचा नाश होईल.”

उच्छेदवाद

अजित केसकम्बल उच्छेदवादी होता. तो म्हणे, “दान, यज्ञ, होम यांत कांही नाही; चांगल्या वाईट कर्मांचें फळ व परिणाम नाही; इहलोक, परलोक, मातापिता अथवा औपपातिक (देव किंवा नरकवासी) प्राणी नाहीत; इहलोक आणि परलोक जाणून नीट ओळखून दुसऱ्यास शिकवणारे तत्त्वज्ञ व योग्य मार्गाने जाणारे श्रमण—ब्राह्मण या जगांत नाहीत. मनुष्य चार भूतांचा बनलेला आहे. तो मरतो तेव्हा त्याच्यांतल पृथ्वीधातु पृथ्वीत, आपोधातु जलांत, तेजोधातु तेजांत व वायुधातु वायूंत जाऊन मिळतो, आणि इंद्रियें आकाशाप्रत जातात. मेलेल्या माणसाला तिरडीवर घालून चार पुरुष स्मशानांत नेतात. त्याच्या गुणावगुणांची चर्चा होते, पण अस्थि पांढऱ्या होऊन आहुति भस्मरूप होतात. दानांचें खूळ मूर्ख माणसांनी माजविलें आहे. जे कोणी आस्तिकवाद सांगतात, त्यांचें तें बोलणें निवळ खोटें आणि वृथा बडबड आहे. शरीरभेदानंतर शहाण्यांचा आणि मूर्खांचा उच्छेद होतो; ते विनाश पावतात. मरणानंतर त्यांचें कांहीही उरत नाही.”

अन्योन्यवाद

पकुध कच्चायन अन्योन्यवादी होता. तो म्हणे, “सात पदार्थ कोणी केलेले, करविलेले, निर्मिलेले किंवा निर्माण करविलेले नसून, बन्ध्य, कूटस्थ व नगरद्वारावरील स्तंभाप्रमाणें* अचल आहेत. ते

* नगरद्वारावर हत्तीला सरळ हल्ला करतां येऊं नये, म्हणून त्याच्या समोर एक बळकट खांब बांधीत. त्याला पालि भाषेंत एसिका किंवा इन्दखील म्हणतात.

हालत नाहीत, बदलत नाहीत, परस्परांना बाधत नाहीत, परस्परांचें सुखदुःख उत्पन्न करण्यास असमर्थ आहेत. ते कोणते? तर पृथ्वी, आप, तेज, वायु, सुख, दुःख व जीव हे होत. यांना मारणारा, मारविणारा, ऐकणारा, सांगणारा, जाणणारा अथवा यांचें वर्णन करणारा कोणीही नाही. जो तीक्ष्ण शस्त्राने एखाद्याचें डोकें कापतो, तो त्याचा जीव घेत नाही. या सात पदार्थांच्या मधल्या अवकाशांत शस्त्र शिरलें, एवढेंच काय तें समजावें.”

विक्षेपवाद

संजय बेलद्वपुत्त विक्षेपवादी होता. तो म्हणे, “परलोक आहे काय, असें मला विचारलें, आणि तसें मला वाटत असलें, तर मी परलोक आहे असें म्हणेन. परंतु तसें मला वाटत नाही. परलोक नाही, असें देखील वाटत नाही. औपपातिक प्राणी आहेत किंवा नाहीत, चांगल्या वाईट कर्माचें फळ असतें किंवा नसतें, तथागत मरणानंतर राहतो किंवा राहत नाही, यांपैकी कांही देखील मला वाटत नाही.”*

चातुर्यामसंवरवाद

निगण्ठ नाथपुत्त चातुर्यामसंवरवादी होता. या चार यामांची जी माहिती सामञ्जफलसुत्तांत सापडते ती अपुरी आहे. जैन ग्रंथांवरून असें दिसून येतें की, अहिंसा, सत्य, अस्तेय आणि अपरिग्रह हे चार याम पार्श्वमुनीने उपदेशिले. त्यांत ब्रह्मचर्याची महावीरस्वामीने भर घातली. तथापि बुद्धसमकालीन निर्ग्रंथांत (जैन लोकांत) वरील चार यामांचीच महती होती. चार यामांच्या

* सामञ्जफलसुत्तांत निगण्ठ नाथपुत्ताचा चातुर्यामसंवरवाद विक्षेपवादापूर्वी घातला आहे. परंतु मज्झिमनिकायांतील चूळसारोपम सुत्तांत व इतर अनेक सुत्तांत नाथपुत्ताचें नांव शेवटीं येतें.

व तपश्चर्येच्या योगाने पूर्वजन्मी केलेल्या पातकांचें निरसन करून कैवल्य (मोक्ष) मिळवावें, हा जैनधर्माचा मथितार्थ होता.

अक्रियवाद व सांख्यमत

पूरण काश्यपाचा अक्रियवाद सांख्य तत्त्वज्ञानासारग्या दिसतो. आत्मा प्रकृतीपासून भिन्न आहे, आणि मारणें, मारविणें इत्यादि कृत्यांचा परिणाम त्याच्यावर होत नसतो, असें सांख्य मानतात. याचाच प्रतिध्वनि भगवद्गीतेत निरनिराळ्या ठिकाणीं उमटला आहे.

प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः ।

अहंकारविमूढात्मा कर्ताऽहमिति मन्यते ॥

प्रकृतीच्या गुणांनी सर्व कर्मे केलीं जात असतां अहंकाराने मोहित झालेला आत्मा भी कर्ता आहे, असें मानतो. (अ० ३, श्लो. २७).

य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् ।

उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ॥

हा (आत्मा) मारणारा आहे असें जो मानतो, किंवा हा मारला जातो असें जो समजतो, त्या दोघांनाही सत्य समजलें नाही. कारण, हा मारीत नाही, किंवा कोणाकडून मारला जात नाही. (अ० २, श्लो० २१).

यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते ।

हत्वाऽपि स इमाल्लोकान्न हन्ति न निबध्यते ॥

ज्याला अहंभाव नाही, ज्याची बुद्धि (त्यापामून) अलिप्त राहते, त्याने या लोकांना मारलें, तरी तो त्यांना मारीत नाही; त्यांन बद्ध होत नाही. (अ० १८, श्लो० १७).

अक्रियवाद व संसारशुद्धिवाद

या अक्रियवादापासून मक्खलि गोसालाचा संसारशुद्धिवाद फार दूर नव्हता. त्याचें म्हणणें असें दिसतें की, आत्मा जरी प्रकृती-

पासून अल्पित आहे, तरी त्याला ठराविक जन्म घ्यावे लागतात आणि त्यानंतर तो आपोआप मुक्त होतो. लक्ष चौऱ्यांशी जन्म घेऊन प्राणी उन्नत दशेला जातो, ही कल्पना अद्यापिही हिंदु समाजांत आढळते. मक्खलि गोमालाच्या काळीं ती फार प्रचलित होती, असें दिसते.

कांही काळाने पूरण काश्यपाचा संप्रदाय मक्खलि गोमालाच्या आजीवक पन्थांत सामील झाला असें अंगुत्तरनिकायांतील छक्क-निपाताच्या एका (नं० ५७) सुत्तावरून दिसून येते. त्यांत आनंद भगवन्ताला म्हणतो, “भद्रंत, पूरण कस्सपाने कृष्ण, नील, लोहित, हरिद्र, शुक्ल आणि परमशुक्ल अशा महा अभिजाति सांगितल्या आहेत. खाटीक, पारधी, वगैरे लोकांचा कृष्णाभिजातींत समावेश होतो. भिक्षु वगैरे कर्मवादी लोकांचा नील जातींत; एक वस्त्र वापरणाऱ्या निर्घ्रन्थांचा लोहिताभिजातींत, सफेत वस्त्र वापरणाऱ्या अचेलक श्रावकांचा (आजीवकांचा) हरिद्राभिजातींत, आजीवकांचा आणि आजीवक भिक्षुणींचा शुक्लाभिजातींत, आणि नन्द वच्छ, किस संकिच्च व मक्खलि गोमाल, यांचा परमशुक्लाभिजातींत समावेश होतो.”

ह्यावरून पूरण कस्सपाचा संप्रदाय आणि आजीवकांचा संप्रदाय एकत्र झाले, असें स्पष्ट दिसते. नंद, वच्छ वगैरे तीन आचार्य आजीवक परंपरेंतील पुढारी होते. कस्सपाच्या आणि त्यांच्या आत्मवादांत फरक नव्हता व कस्सपाला त्यांचा देहदंडनाचा मार्ग पसंत होता, हेही यावरून सिद्ध होते.

अजित केसकंबलाचा नास्तिकवाद

अजित केसकंबल पूर्ण नास्तिक होता, हें त्याचा उच्छेदवाद पाहिल्याबरोबर लक्षांत येते. सर्वदर्शनसंग्रहांत सापडणाऱ्या चार्वाक मताचा तो संस्थापक नसला तरी एक प्रसिद्ध पुरस्कर्ता असावा.

त्याला ब्राह्मणांचे यज्ञयाग जसे पसंत नव्हते, तशीच आजीवकादिक श्रमणांची तपश्चर्याही मान्य नव्हती. सर्वदर्शनसंग्रहांत म्हटलें आहे की,

अग्निहोत्रं त्रयो वेदास्त्रिदण्डं भस्मगुण्ठनम् ।
बुद्धिपौरुषहीनानां जीविका धातुनिर्मिता ॥

‘अग्निहोत्र, तीन वेद, त्रिदण्ड धारण, आणि भस्म लावणें ही ब्रह्मदेवाने उत्पन्न केलेली बुद्धिहीन आणि पौरुषहीन पुरुषांची उपजीविका आहे.’

असें असलें तरी अजिताची गणना श्रमणांत होत असे. याचें कारण वैदिक हिंसा त्याला मुळीच पसंत नव्हती. आणि जरी तो तपश्चर्या करीत नसला, तरी श्रमणाचे आचारविचार पाळित होता श्रमणांच्या आत्मवादापासून देखील तो अलिप्त नव्हता. त्याची आत्म्याची कल्पना म्हटली म्हणजे, चार महाभूतांपासून आत्मा उत्पन्न होतो, आणि मेल्यावर तो पुन्हा चार महाभूतांत जाऊन मिसळतो, अशी होती. तेव्हा—

यावज्जीवं सुखं जीवेन्नास्ति मृत्योरगोचरः ।
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः ॥

‘जिवंत असेपर्यंत सुखाने राहावें; कारण मृत्यूच्या तडाक्यांत न सापडणारा प्राणी नाही, आणि देहाची राख होऊन गेल्यावर तो परत कोठून येणार?’ असें त्याचें मत असणें साहजिक होतें.

ह्या केसकंबलाच्या तत्त्वज्ञानांतूनच लोकायत अर्थशास्त्र निघालें, आणि त्याचा विकास कौटिल्यासारख्या आचार्यांनी केला.

अन्योन्यवाद व वैशेषिक दर्शन

पकुध कच्चायनाचा अन्योन्यवाद वैशेषिक दर्शनासारखा होता. पण त्याच्या सात पदार्थांत आणि वैशेषिकांच्या पदार्थांत फार

थोडें साम्य आहे. कच्चायनाचा मोठा श्रमणसंघ होता. तथापि त्याची परंपरा कायम राहिली नाही. अर्वाचीन वैशेषिक दर्शन त्याच्याच तत्त्वज्ञानांतून निघालें असावें. पण तशा प्रकारचें तत्त्वज्ञान मानणारा श्रमणसंप्रदाय बुद्धकालानंतर अस्तित्वांत राहिला नसावा.

विक्षेपवाद च स्याद्वाद

संजय बेलद्वुप्ताचा विक्षेपवाद जैनांच्या स्याद्वादाप्रमाणे होता. आणि त्याचा समावेश कांही कालाने जैनांनी आपल्या तत्त्वज्ञानांत करून घेतला. 'असें असेल, असें नसेल' (स्यादस्ति स्यान्नास्ति) इत्यादि स्याद्वाद आणि वर वर्णिलेला बेलद्वुप्ताचा विक्षेपवाद या दोहोंत फारसा फरक नाही. तेव्हा जैनसंप्रदायाने विक्षेपवादालाच आपलें मुख्य तत्त्वज्ञान बनविलें, असें म्हणण्यास हरकत कोणती ?

निर्ग्रन्थ आणि आजीवक

बुद्धसमकालीन जैनांचा चोविसावा तीर्थंकर महावीरस्वामी (ज्याला निगण्ठ नाथपुत्त म्हणत) व मक्खलि गोसाल, या दोघांनी सहा वर्षेपर्यंत एकत्र राहून तपश्चर्या केली, असें जैन ग्रन्थांवरून दिसून येतें. आजीवकांचा आणि निर्ग्रन्थांचा संप्रदाय एक करावा, असा त्या दोघांचा प्रयत्न असावा. पार्श्व मुनीचे संन्यासी एक वस्त्र किंवा तीन वस्त्रें बाळगीत असत. पण महावीरस्वामीने मक्खलि गोसालाचें दिगंबरव्रत स्वीकारलें; आणि तेव्हापासून निर्ग्रथ निर्वस्त्र झाले. परंतु निर्ग्रथांच्या आणि आजीवकांच्या तत्त्वज्ञानाचा मिलाफ होऊं शकला नाही. महावीरस्वामीने लक्षचौऱ्यांशी फेऱ्यांचें तत्त्वज्ञान अंगीकारलें असतें, तर निर्ग्रथांच्या परंपरेंत चालत आलेल्या चातुर्यामांची किंमत राहिली नसती. प्राणी नियति (नशीब), संगति (परिस्थिति) आणि स्वभाव यांच्या योगाने परिणत होत असतात, असें

मानलें तर अहिंसा, सत्य, अस्तेय आणि अपरिग्रह या चार यामांचा उपयोग काय? अर्थात् हे दोघेही आचार्य एकत्र राहूं शकले नाहीन.

आजीवकांच्या चौऱ्यांशी लक्ष फेऱ्यांच्या तत्त्वज्ञानापेक्षा निर्ग्रंथांचा चातुर्यामसंवरवाद लोकांना विशेष आवडला, यांत आश्चर्य नाही. कां की, त्यांच्या आणि तपश्चर्येच्या योगें मागील जन्मीं केलेलें पाप धुवून टाकतां येऊन एका जन्मांतच मोक्ष संपादतां येणें शक्य होतें.

निर्ग्रंथांची माहिती

निर्ग्रंथांच्या मताची बरीच माहिती सुत्तपिटकांत सापडते. पैकी मज्झिमनिकायांतील चूलदुक्खक्खन्ध सुत्तांत बुद्धाचा आणि निर्ग्रंथांचा संवाद आहे, त्याचा सारांश असा:—

राजगृह येथे कांही निर्ग्रन्थ उभे राहून तपश्चर्या करीत असतां बुद्ध भगवान् त्यांजपाशीं जाऊन म्हणाला, “बंधु हो, अशा रीतीने तुम्ही आपल्या शरीराला कष्ट कां देतां ?”

ते म्हणाले, “निर्ग्रन्थ नाथपुत्त सवज्ञ आहे. चालत असतां, उभा असतां, निजला असतां किंवा जागा असतां आपली ज्ञानदृष्टि कायम असते असें तो म्हणतो, आणि आम्हांस उपदेश करतो की ‘निर्ग्रन्थ हो, तुम्ही पूर्वजन्मीं पाप केलें आहे, तें अशा प्रकारच्या देहदंडनाने जीर्ण करा (निज्जरेथ), आणि या जन्मीं कायावाचामनेंकरून कोणतेंही पाप करूं नका. ह्यामुळे पूर्वजन्मींच्या पापाचा तपाने नाश, व नवें पाप न केल्यामुळे पुढल्या जन्मीं कर्मक्षय होईल, आणि त्यामुळे सर्व दुःख नाश पावेल.’ हें त्याचें म्हणणें आम्हांस आवडतें.”

भगवान् म्हणाला, “निर्ग्रन्थ हो, तुम्ही पूर्वजन्मीं होतां किंवा नव्हतां हें तुम्हांस माहीत आहे काय ?”

नि०— आम्हांला माहीत नाही.

भ०- बरें, पूर्वजन्मीं तुम्ही पाप केलें किंवा नाही, हें तरी तुम्हांस माहीत आहे काय ?

नि०- तेंही आम्हांस माहीत नाही.

भ०- आणि तें अमुक तमुक प्रकारचें पाप होतें हें तरी तुम्हांस माहीत आहे काय ?

नि०- तें देखील आम्हांस माहीत नाही.

भ०- तुमच्या एवढ्या दुःखाचा नाश झाला, आणि एवढें बाकी आहे, हें तरी तुम्ही जाणतां काय ?

नि०- तेंही आम्ही जाणत नाही.

भ०- ह्या गोष्टी जर तुम्हांला माहीत नाहीत, तर तुम्ही मागल्या जन्मीं पारध्यांसारखे क्रूरकर्मी होतां, आणि ह्या जन्मीं त्या पापांचा नाश करण्याकरतां तपश्चर्या करतां, असें होणार नाही काय ?

नि०- आयुष्मन् गोतम, सुखाने सुख प्राप्त होत नसतें; दुःखानेच सुख प्राप्त होत असतें. सुखाने सुख प्राप्त झालें असतें, तर विंबिसार राजाला आयुष्मान् गोतमापेक्षा अधिक सुख मिळालें असतें.

भ०- निर्ग्रन्थहो, हें तुम्ही विचार न करतां वोललां. येथे मी तुम्हांला एवढें विचारतो की, विंबिसार राजा सात दिवसपर्यंत सरळ बसून एकही शब्द न उच्चारतां एकांतसुख अनुभवूं शकेल काय ? सात दिवस राहूं द्या, एक दिवस तरी असें सुख अनुभवूं शकेल काय ?

“आयुष्मन्, त्याला हें शक्य नाही,” असें निर्ग्रन्थांनी उत्तर दिलें. तेव्हा भगवान् म्हणाला, “मी एक दिवसच नव्हे, तर सात दिवस अशा तऱ्हेचें सुख अनुभवूं शकतो; आणि तुम्हांला विचारतो की, विंबिसार राजा (आपल्या वैभवाने) अधिक सुखी की मी अधिक सुखी ?”

नि०- असें आहे तर, आयुष्मान् गोतमच विंबिसार राजाहून अधिक सुखी आहे.

बौद्ध मताची विशेषता दाखविण्यासाठी हा संवाद रचला असला तरी जैन मताचा त्यांत विपर्यास केलेला नाही. तपश्चर्येच्या आणि चातुर्यामाच्या अभ्यासाने पूर्व कर्मांचा क्षय करतां येतो, असे त्यांचें म्हणणें होतें; आणि ती परंपरा अद्यापि कायम आहे.

आत्म्याच्या कल्पना

या आचार्यांच्या आणि तत्समकालीन इतर श्रमणांच्या आत्म्याविषयीं किती विलक्षण कल्पना होत्या यांचा थोडासा मासला उपनिषदांत सापडतो. उदाहरणार्थ, आत्मा तांदळापेक्षा आणि जवापेक्षाही बारीक आहे, आणि तो हृदयामध्ये रहातो, ही कल्पना घ्या.

एष म आत्मान्तर्हृदयेऽणीयान्त्रीहेर्वा यवाद्वा सर्पपाद्वा श्यामाकाद्वा श्यामाकतण्डुलाद्वा । (छान्दोग्य ३।१४।३)

‘हा माझा आत्मा अंतर्हृदयांत (राहतो). तो भातापेक्षा, जवापेक्षा, मोहरीपेक्षा, श्यामाक नांवाच्या देवभातापेक्षा किंवा त्याच्या तांदळापेक्षाही लहान आहे.’

आणि तो त्यांच्या एवढाही आहे !

मनोमयोऽयं पुरुषो भाः सत्यस्तस्मिन्नन्तर्हृदये यथा त्रीर्हिर्वा यवो वा... (बृहदारण्यक ९।६।१)

‘हा पुरुषरूपी आत्मा मनोमय भास्वान् आणि सत्यरूपी असून त्या अंतर्हृदयामध्ये जसा भाताचा किंवा जवाचा दाणा (तसा असतो).’

त्यानंतर तो आंगठ्याएवढा आहे, अशी कल्पना प्रचलित झाली.

अङ्गुष्ठमात्रः पुरुषो मध्य आत्मनि तिष्ठति । (कठ २।४।१२)

‘आंगठ्याएवढा तो पुरुष आत्म्याच्या मध्यभागी राहतो.’

आणि मनुष्य झोपला असतां तो त्याच्या शरीरांतून बाहेर हिंडावयास जातो.

स यथा शकुनिः सूत्रेण प्रबद्धो दिशं दिशं पतित्वान्यत्रायतनमलब्ध्वा बन्धनमेवोपश्रयत एवमेव खलु सोम्य तन्मनो दिशं दिशं पतित्वान्यत्रायतनमलब्ध्वा प्राणमेवोपश्रयते प्राणबन्धनं हि सोम्य मन इति ॥ (छान्दोग्य ६।८।२).

‘तो (आत्मा) जसा दोरीने बांधलेला पक्षी, चारी दिशांत उडतो आणि तेथे राहून न शकल्यामुळे बंधनांतच येतो, त्याचप्रमाणे, हे सोम्य, मनाच्या योगे आत्मा चारी दिशांना उडतो, आणि तेथे स्थान न मिळाल्यामुळे प्राणाचा आश्रय धरतो; कारण प्राण हे मनाचें बंधन आहे.

शाश्वतवाद व उच्छेदवाद

अशा विचित्र आणि विविध आत्मविषयक कल्पना बुद्धसमकालीन श्रमणब्राह्मणांत पसरल्या होत्या. त्या सर्व दोनच वर्गांत येत असत. त्यांपैकी एकाचें म्हणणें असें की,

सस्सतो अत्ता च लोको च वंशो कूटट्टो एसिकट्टायी ठितो ॥

‘आत्मा आणि जग शाश्वत आहे. तो वन्ध्य कूटस्थ आणि नगरद्वारावरील स्तंभाप्रमाणे स्थिर आहे.’*

या वादांत पूरण कस्सप, मक्खलि गोसाल, पकुध कच्चायन आणि निगण्ठ नाथपुत्त यांचीं मते समाविष्ट होत असत.

आणि दुसरे श्रमणब्राह्मण उच्छेदवाद प्रतिपादन करीत. ते म्हणत—

अयं अत्ता रूपी चातुम्माहाभूतिको मातापेत्तिसंभवो कायस्स भेदा उच्छिज्जति विनस्सति न होति परं मरणा ॥

* हे आणि दुसरे अनेक आत्मवाद दीघनिकायांतील ब्रह्मजालसुतांत दिले आहेत. इतर निकायांत देखील भिन्न भिन्न आत्मवादांचा उल्लेख सापडतो.

‘हा आत्मा जड, चार महाभूतांचा बनलेला आणि आईबापांपासून उत्पन्न झालेला, शरीरभेदानंतर छिन्न होतो, विनाश पावतो. तो मरणानंतर राहत नाही.’

हे मत प्रतिपादणाऱ्या श्रमणांत अजित केसकम्बल प्रमुख नेता. यांच्या दरम्यान आत्मा कांही अंशीं शाश्वत व कांही अंशीं अशाश्वत, असें म्हणणारे देखील श्रमणब्राह्मण होते. संजय बेलड्ड-पुत्ताचा वाद तशाच प्रकारचा दिसतो. आणि तेंच तत्त्वज्ञान पुढे जैनांनी उचललें.

आत्मवादांचे परिणाम

ह्या सर्व आत्मवादांचे परिणाम बहुतांशीं दोन होत असत. एक चैनींत सुख मानणें, आणि दुसरा तपश्चर्या करून शरीर कष्टविणें. पूरण कस्सपाच्या मताप्रमाणे जर आत्मा कोणाला मारीत नाही, किंवा मारवीत नाही, तर आपल्या चैनीसाठी इतरांची हत्या करण्यास हरकत कोणती? जैनांच्या मताप्रमाणे तोच आत्मा पूर्वजन्मीच्या कर्माने बद्ध झालेला असें म्हटलें, तर ह्या कर्मापासून सुटण्याला खडतर तपश्चर्या केली पाहिजे असें तत्त्वज्ञान उत्पन्न होणें साहजिक आहे. आत्मा अशाश्वत आहे, तो मेल्यानंतर राहत नाही, असें गृहीत धरलें, तर जिवंत असेपर्यंत मौजमजा करून काल कंठावा, किंवा ह्या भोगांची शाश्वती तरी काय असें म्हणून तपश्चर्या करावी, अशीं दोन्ही प्रकारचीं मते निष्पन्न होऊं शकतील.

आत्मवादाचा त्याग

परंतु बुद्ध भगवन्ताला चैनीचा आणि तपश्चर्येचा असे दोन्ही मार्ग त्याज्य वाटले. कां की, त्यांपासून मनुष्यजातीचें दुःख कमी होत नाही. परस्परांशीं भांडणाऱ्या जनतेला दोन्ही अंतांपासून शांतीचा मार्ग सापडणें शक्य नाही. ह्या अंतांना कारणीभूत आत्मवाद आहे, अशी बोधिसत्त्वाची खात्री झाली, आणि तो सारा बाजूला

सारून त्याने एक नवाच मार्ग शोधून काढला. आत्मा शाश्वत असो किंवा अशाश्वत असो, या जगांत दुःख आहेच आहे. आणि तें मनुष्यजातीच्या तृष्णेचें फळ होय. आर्य अष्टांगिक मार्गाच्या द्वारें त्या तृष्णेचा क्षय केला तरच मनुष्याला आणि मनुष्यजातीला शांति-समाधान मिळेल. हा नवा मार्ग आत्मवाद सोडून दिल्याशिवाय लक्षांत येण्याजोगा नव्हता. म्हणून बुद्ध भगवन्ताने पञ्चवर्गीय भिक्षूंना चार आर्य सत्यांच्या मार्गोमाग अनात्मवाद उपदेशिल्याचा दाखला खन्धसंयुक्तांत सापडतो.*

भगवान् वाराणसी येथे ऋषिपत्तनांत मृगदावांत राहत होता. तेथे भगवान् पंचवर्गीय भिक्षूंना उद्देशून म्हणाला, “भिक्षुहो, जड शरीर अनात्मा आहे, शरीर जर आत्मा असतें तर तें उपद्रवकारक झालें नसतें, आणि माझे शरीर असें होऊं द्या, व याप्रमाणें न होऊं द्या, असें म्हणतां आलें असतें. पण ज्या अर्थी शरीर अनात्मा आहे, त्या अर्थी तें उपद्रवकारक होतें, आणि तें याप्रमाणें होऊं द्या, आणि ह्याप्रमाणें होऊं नये, असें म्हणतां येत नाही.

“भिक्षु हो, वेदना अनात्मा आहे. ती जर आत्मा असती तर उपद्रवकारक झाली नसती, आणि म्हणतां आलें असतें की माझे वेदना याप्रमाणें व्हावी, आणि याप्रमाणें होऊं नये. पण ज्या अर्थी वेदना अनात्मा आहे, त्या अर्थी ती उपद्रवकारक होते, आणि ती अशी व्हावी आणि अशी न व्हावी असें म्हणतां येत नाही. त्याचप्रमाणें संज्ञा, संस्कार आणि विज्ञान अनात्मा आहे. जर विज्ञान आत्मा असतें, तर तें उपद्रवकारक झालें नसतें, आणि म्हणतां आलें असतें की, माझे विज्ञान याप्रमाणें व्हावें व याप्रमाणें होऊं नये. पण ज्या अर्थी विज्ञान अनात्मा आहे, त्या अर्थी विज्ञान उपद्रवकारक होतें, आणि म्हणतां येत नाही की, माझे विज्ञान असें व्हावें आणि असें होऊं नये.”

* हेंच सुत्त महावग्गांतही आहे.

“भिक्षु हो, जड शरीर, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान नित्य आहेत की अनित्य आहेत?”

“भदन्त, तीं अनित्य आहेत,” असें भिक्षुंनी उत्तर दिलें.

भ०—जे अनित्य आहे तें दुःखकारक की सुखकारक ?

भि०—भन्ते, तें दुःखकारक आहे.

भ०—आणि जें दुःखकारक, विपरीणाम पावणारें, तें माझे आहे, तें मी आहे, तो माझा आत्मा आहे, असें समजणें योग्य होईल काय ?

भि०—नाही, भदन्त.

भ०—म्हणून, भिक्षुहो, जो कांही जड पदार्थ अतीत, अनागत, प्रत्युत्पन्न, आपल्या शरीरांतील किंवा शरीराबाहेरचा, स्थूल, सूक्ष्म, हीन, उत्कृष्ट, दूरचा किंवा जवळचा तो सर्व माझा नाही, तो मी नाही, तो माझा आत्मा नाही, असें यथार्थतया सम्यक् ज्ञानाने जाणावें. त्याचप्रमाणें कोणतीही वेदना, कोणतीही संज्ञा, संस्कार, जें कांही विज्ञान, अतीत, अनागत, प्रत्युत्पन्न, आपल्या शरीरांतील किंवा शरीराबाहेरचें, स्थूल, सूक्ष्म, हीन, उत्कृष्ट, दूरचें किंवा जवळचें तें सर्व माझे नव्हे, तें मी नव्हे, तो माझा आत्मा नव्हे, असें यथार्थतया सम्यक् ज्ञानाने जाणावें. भिक्षु हो, याप्रमाणें जाणणारा विद्वान आर्यश्रावक जड पदार्थ, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान, यांविषयी विरक्त होतो, आणि विरागामुळे विमुक्त होतो.

आत्म्याचे पांच विभाग

आत्मा शाश्वत आहे किंवा आशाश्वत आहे, असा प्रश्न केल्या असतां त्याचें सरळ उत्तर दिल्याने घोटाळा होण्याचा संभव होता, म्हणून बुद्ध भगवन्ताने आत्मा म्हणजे काय याची नीट कल्पना येण्यासाठी त्याचें पृथक्करण या पंचस्कन्धांत केलें आहे. जड पदार्थ, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान, असे या आत्म्याचे

होता, म्हणून बुद्ध भगवन्ताने आत्मा म्हणजे काय याची नीट कल्पना घेण्यासाठी त्याचें पृथक्करण या पंचस्कन्धांत केलें आहे. जड पदार्थ, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान, असे या आत्म्याचे पांच विभाग करतां येतात. आणि ते विभाग पाडल्याबरोबर स्पष्ट दिसतें की, आत्मा शाश्वत किंवा अशाश्वत नाही. कां की, हे पांचही स्कन्ध सदोदित बदलणारे म्हणजे अनित्य आहेत, दुःखकारक आहेत, आणि म्हणूनच ते माझे किंवा तो माझा आत्मा असें म्हणणें योग्य होणार नाही. हाच बुद्धाचा अनात्मवाद होय. आणि तो शाश्वतवाद व अशाश्वतवाद या दोन टोकांना जात नाही. भगवान् कात्यायनगोत्र भिक्षूला उद्देशून म्हणतो, “हे कात्यायन, जनता बहुतकरून अस्तित्वा आणि नास्तित्वा ह्या दोन अन्तांना जाते. हे दोन्ही अन्त सोडून तथागत मध्यममार्गाने धर्मोपदेश करतो.”*

अनावश्यक वाद

एवढें स्पष्टीकरण करून झाल्यावर जर कोणी हट्ट धरून बसला की, शरीर आणि आत्मा एक आहे किंवा भिन्न आहे हें सांगा, तर भगवान् म्हणे, “ह्या उहापोहांत मी पडत नसतो. कां की, त्यामुळे मनुष्यजातीचें कल्याण होणार नाही.” याचा थोडासा मासला चूळमालुंक्यपुत्तसुत्तांत † सापडतो. त्या सुत्ताचा सारांश असा—

‘बुद्ध भगवान् श्रावस्ती येथे अनाथपिंडिकाच्या आरामांत राहत असतां मालुंक्यपुत्त नांवाचा भिक्षु त्याजपाशीं आला आणि नमस्कार करून एका बाजूला बसला. नंतर तो भगवन्ताला म्हणाला, “भदंत, एकान्तांत बसलों असतां माझ्या मनांत असा विचार आला की, हें जग शाश्वत आहे किंवा अशाश्वत आहे, शरीर व आत्मा एक

* निदानसंयुत्त, वग्ग २, सुत्त ५.

† मज्झिमनिकाय, नं० ६३.

न.भा. १७ ३

आहे की भिन्न, मरणोत्तर तथागताला पुनर्जन्म आहे की नाही, इत्यादि प्रश्नांचा भगवन्ताने खुलासा केला नाही; तेव्हा भगवन्ताला मी हे प्रश्न विचारावे, आणि जर भगवन्ताला या प्रश्नांचा निकाल लावता आला, तरच भगवन्ताच्या शिष्यशाखेत राहावे. पण जर भगवन्ताला हे प्रश्न सोडवता येत नसले, तर भगवन्ताने सरळ तसे सांगावे.”

‘भ०—मालुंक्यपुत्ता, तूं माझा शिष्य होशील, तर या प्रश्नांचें स्पष्टीकरण करीन असें मी तुला कधी सांगितलें होतें काय ?

‘मा०—नाही, भदन्त.

‘भ०—बरें, तूं तरी मला म्हणालास की, जर भगवन्ताने या सर्व प्रश्नांचें स्पष्टीकरण केलें, तरच मी भगवन्ताच्या भिक्षुसंघांत समाधिष्ठ होईन.

‘मा०—नाही, भदन्त.

‘भ०—तर मग आता ह्या प्रश्नांचा खुलासा केल्याशिवाय मी भगवन्ताचा शिष्य राहणार नाही असें म्हणण्यांत अर्थ कोणता ? मालुंक्यपुत्ता, एखाद्या मनुष्याच्या शरीरामध्ये बाणाचें विषारी शल्य शिरून तो तळमळून अमतां त्याचे आप्तभिन्न शस्त्रक्रिया करणाऱ्या वैद्याला बोलावून आणतील. पण तो रोगी जर त्याला म्हणेल, ‘हा बाण कोणी मारला ? तो ब्राह्मण होता की क्षत्रिय होता ? वैश्य होता की शूद्र होता ? काळा होता की गोरा होता ? त्याचें धनुष्य कोणत्या प्रकारचें होतें ? धनुष्याची दोरी कोणत्या पदार्थाची केली होती ?’ इत्यादिक गोष्टींचा खुलासा केल्यावाचून मी या शल्याला हात लावूं देणार नाही; तर हे मालुंक्यपुत्ता, अशा परिस्थितींत त्या माणसाला या गोष्टी न समजतांच मरण येईल. त्याचप्रमाणे जो असा हट्ट धरील की, जग हें शाश्वत आहे किंवा अशाश्वत आहे, इत्यादि गोष्टींचें स्पष्टीकरण केल्यावाचून मी ब्रह्मचर्य आचरणार नाही, त्याला ह्या गोष्टी समजल्यावाचूनच मरण येईल.

‘हे मालुंक्यपुत्ता, जग शाश्वत आहे किंवा अशाश्वत आहे अशी दृष्टि आणि विश्वास असला, तरी त्यापासून धार्मिक आचरणाला मदत होईल असें नाही. जग शाश्वत आहे असा विश्वास ठेवला, तरी जरा, मरण, शोक, परिदेव, यांजपासून मुक्तता होत नाही. त्याचप्रमाणे जग शाश्वत नाही, शरीर आणि आत्मा एक आहे, शरीर आणि आत्मा भिन्न आहे, मरणोत्तर तथागताला पुनर्जन्म होतो, किंवा होत नाही, इत्यादिक गोष्टींवर विश्वास ठेवला, न ठेवला, तरी जन्म, जरा, मरण, परिदेव आहेतच आहेत. म्हणून, मालुंक्यपुत्ता, या गोष्टींचा खल करण्याच्या भरीला मी पडलों नाही. कां की, त्या वादविवादाने ब्रह्मचर्याला कोणत्याही प्रकारे स्थैर्य येण्याचा संभव नाही. त्या वादाने धैराग्य उत्पन्न होणार नाही, पापाचा निरोध होणार नाही, आणि शांति, प्रज्ञा, संबोध व निर्वाण यांचा लाभ व्हावयाचा नाही.

‘परंतु मालुंक्यपुत्ता, हें दुःख आहे, हा दुःखाचा समुदय आहे, हा दुःखाचा निरोध आहे, आणि हा दुःखनिरोधाचा मार्ग आहे, हें मी स्पष्ट करून दाखविलें आहे. कारण हीं चार आर्यसत्ये ब्रह्मचर्याला स्थैर्य आणणारी आहेत, यांजमुळे धैराग्य येते, पापाचा निरोध होतो, शांति, प्रज्ञा, संबोध व निर्वाण यांचा लाभ होतो. म्हणून हे मालुंक्यपुत्ता, ज्या गोष्टींची मी चर्चा केली नाही, त्या गोष्टींची चर्चा करूं नका; ज्या गोष्टींचें मी स्पष्टीकरण केलें आहे, त्या स्पष्टीकरणाला योग्य होत असें समजा.’

याचा अर्थ असा की, आत्मा पंचस्कन्धांचा बनलेला आहे, तरी त्याचा आकार वगैरे कसा असतो, तो जसाच्या तसा परलोकीं जातो की काय, इत्यादि गोष्टींचा खल केल्याने ब्रह्मघोटाळा माजून राहणार. जगांत दुःख विपुल आहे, आणि तें मनुष्यजातीच्या तृष्णेने उत्पन्न झालें असल्यामुळे अष्टांगिक मार्गाच्या द्वारे त्या

तृष्णेचा निरोध करून जगांत सुखशांति स्थापन करणें प्रत्येक व्यक्तीचें कर्तव्य आहे. हा सरळ रस्ता, व हेंच बुद्धाचें तत्त्वज्ञान.

ईश्वरवाद

बुद्ध ईश्वराला मानीत नव्हता, म्हणून तो नास्तिक होता, अशी कांही लोकांची समजूत आहे. बौद्ध वाङ्मय किंवा प्राचीन उपनिषदे वाचलीं असतां या समजूतीत तथ्य नाही, असें दिसून येतें. तथापि हा लोकभ्रम दूर करण्यासाठी बुद्धसमकालीं प्रचलित असलेल्या ईश्वरवादाचें दिग्दर्शन करणें योग्य वाटतें.

खास ईश्वर शब्दाचा अङ्गुत्तरनिकायाच्या निष्कर्षापातांत (सुत्त नं० ६१) आणि मज्झिमनिकायांतील देवदहसुत्तांत (नं. १-१) उल्लेख आला आहे. यांपैकी ईश्वरसंबंधींचा पहिल्या सुत्तांतल मजकूर असा:—

भगवान् म्हणतो, “भिक्षुहो, जें कांही सुख, दुःख किंवा उपेक्षा मनुष्य प्राणी भोगतो तें सर्व ईश्वरनिर्मित आहे (इस्मरनिम्मानहेतु) असें प्रतिपादणाऱ्यांना आणि मानणाऱ्यांना मी विचारतो की, त्यांचें हें मत आहे काय? आणि त्यांनी ‘होय’ असें उत्तर दिल्यावर मी म्हणतो, तुम्ही प्राणघातकी, चोर, अब्रह्मचारी, असत्यवादी, चहाड-खोर, शिवीगाळ करणारे, बडबडणारे, दुसऱ्याचें धन इच्छिणारे, द्वेषे आणि मिथ्यादृष्टिक ईश्वराने निर्मिल्यामुळेच ज्ञातां की काय? भिक्षुहो, हें सर्व ईश्वराने निर्माण केलें असें सत्य मानलें, तर (सत्कर्मविषयी) छंद आणि उन्साह राहणार नाही; अमुक करावें, किंवा अमुक करूं नये, हें देखील समजणार नाही.”

या ईश्वरनिर्माणाचा उल्लेख देवदहसुत्तांत देखील आला आहे. परंतु हा मजकूर प्रक्षिप्त असावा, अशी बळकट शंका येते. कारण, दुसऱ्या कोणत्याही सुत्तांत ही कल्पना आढळत नाही. बुद्धसमकालीन मोठा देव म्हटल्या म्हणजे ब्रह्मा होय. पण तो

निराळ्या तऱ्हेचा कर्ता आहे; वायवळांतील देवासारखा नाही. जग होण्यापूर्वी तो नव्हता. विश्व उत्पन्न झाल्यावर प्रथमतः तो अवतरला, आणि त्यानंतर इतर प्राणी झाले, त्यामुळे त्याला भूतभव्यांचा कर्ता म्हणू लागले. ब्रह्मजालसुत्तांत आलेल्या त्याच्या वर्णनाचा सारांश असाः—

“पुष्कळ काळानंतर ह्या जगाचा मंत्रर्त (नाश) होतो. आणि त्यांतील बहुतेक प्राणी आभास्वर देवलोकांत जातात. त्यानंतर पुष्कळ काळाने या जगाचा विवर्त (विकास) होऊं लागतो. तेव्हा प्रथमतः रिकामें ब्रह्मविमान उत्पन्न होतें. तदनंतर आभास्वर देवलोकांचा एक प्राणी तेथून च्युत होऊन या विमानांत जन्मतो. तो मनोमय, प्रीतिभक्ष्य, स्वयंप्रभ, अन्तरिक्षचर, शुभस्थायी आणि दीर्घ-जीवी असतो. त्यानंतर दुसरे अनेक प्राणी आभास्वर देवलोकांतून च्युत होऊन त्या विमानांत जन्मतात. त्यांना वाटतें हा जो भवान् ब्रह्मा, महाब्रह्मा, तो अभिभू, सर्वदर्शी, वशवर्ती, ईश्वर, कर्ता, निर्माता, श्रेष्ठ, सर्जिता, वशी आणि भूतभव्यांचा पिता आहे.”

‘ब्रह्मा देवानां प्रथमः संबभूव विश्वस्य कर्ता भुवनस्य गोप्ता।’ ह्या मुण्डकोपनिषदाच्या (१।१) वाक्यांत ब्रह्मदेवाची वर दिलेली कल्पना संक्षेपतः निर्देशिली आहे. यावरून ब्रह्मदेवाला जगताचा कर्ता बनविण्याचा ब्राह्मणांचा प्रयत्न स्पष्ट दिसतो. परंतु तो त्या काळच्या श्रमणसंस्कृतीसमोर टिकूं शकला नाही. खुद्द ब्राह्मणांनाच हा प्रयत्न सोडून देऊन ब्रह्म हा नपुंसकलिंगी शब्द स्वीकारावा लागला. आणि बहुतेक सर्व उपनिषदांतून या ब्रह्म शब्दाचाच महत्त्व दिलें आहे.

ब्रह्मापासून किंवा आत्म्यापासून जगाची उत्पत्ति कशी झाली याची एक कल्पना बृहदारण्यक उपनिषदांत सापडते. ती अशीः—

आत्मैवेदमग्र आसीत् पुरुषविधः...स वै नैव रेमे तस्मादेकाकी न रमते । स द्वितीयमैच्छत् । स हैतावानास यथा स्त्रीपुमांसौ संपरिष्वक्तौ । स इममेवात्मानं द्वेषा पातयत्ततः पतिश्च पत्नी चाभवतां तस्मादिदमर्धवृगलमिव स्व इति ।

‘सर्वापूर्वी पुरुषरूपी आत्मा तेवढा होता....तो रमला नाही; म्हणून (मनुष्य) एकाकी रमत नसतो. तो दुसऱ्याची इच्छा करू लागला, आणि जसे स्त्रीपुरुष परस्परांना आलिंगन देतात, तसा होऊन राहिला. त्याने स्वतःला द्विधा फोडलें. त्यामुळे पति आणि पत्नी झालीं. म्हणून हें शरीर (द्विदल धान्याच्या) दलाप्रमाणें आहे.’
(बृ० उ० १।४।१-३).

आता बायबलांतील उत्पत्तिकथा पहा. “मग परमेश्वर देवाने जमिनींतील मातीचा मनुष्य बनविला.....मग देवाने आदामावर (त्या माणसावर) गाढ निद्रा पाडली, आणि त्याची बरगडी काढून तिची स्त्री बनविली....यास्तव पुरुष आपल्या आईबापांस सोडून आपल्या स्त्रीशीं जडून राहिल; तीं दोघें एकदेह होतील.” (बायबल, उत्पत्ति, अ० २).

ह्या आणि वरील उत्पत्तीत केवढा फरक ! येथे देव सर्व पृथ्वी निर्माण करून मग माणसाला, व त्याच्या बरगडीपासून स्त्रीला उत्पन्न करतो; देव जगापासून अगदीच भिन्न; आणि तेथे पुरुषरूपी आत्मा स्वतःच द्विधा होऊन स्त्री आणि पुरुष बनतो.

प्रजापतीची उत्पत्ति

प्रजापति म्हणजे जगत्कर्ता ब्रह्मा, त्याची उत्पत्ति बृहदारण्यकांत सांगितली आहे, ती येणेंप्रमाणें:—

आप एवेदमग्र आसुस्ता आपः सत्यमसृजन्त, सत्यं ब्रह्म, ब्रह्म प्रजापतिं, प्रजापतिर्देवांस्ते देवाः सत्यमेवोपासते ॥ (५।५।१).

‘सर्वापूर्वी पाणी तेवढे होतीं. त्या पाण्याने सत्य, सत्याने ब्रह्म, ब्रह्माने प्रजापति व प्रजापतीने देव उत्पन्न केले; ते देव सत्याचीच उपासना करतात.’

बायबलांत देखील जलप्रलयानंतर सृष्टीची उत्पत्ति पुनरपि झाल्याची कथा आहे, पण देवाने आगाऊच नोहाचे कुटुंब व पशु-पक्षादिकांच्या नर व माद्या जहाजांत भरून ठेवावयास लावल्या, आणि मग जलप्रलय केला.* उपनिषदांत जलप्रलयापूर्वी काय होते ते मुळीच सांगितले नाही. एवढेच नाही, तर सत्य ब्रह्मदेवाच्या आणि ब्रह्मत्त्वाच्या देखील वरच्या पायरीवर ठेवले आहे. ब्रह्मजालसुत्तांत दिलेली ब्रह्मोत्पत्तीची कथा या कथेशी निकटतर आहे.

ईश्वर जगापासून भिन्न असून त्याने जग निर्माण केले, ही कल्पना हिंदुस्थानांत शकांनी आणली असावी. कां की, त्यापूर्वीच्या वाङ्मयांत ती तशा रूपाने आढळत नाही. तेव्हा, बुद्ध ईश्वर मानीत नसल्यामुळे नास्तिक होता, असा त्याच्यावर आळ आणणे संभवनीयच नव्हते. तो वेदनिंदक अमल्यामुळे नास्तिक आहे, असा ब्राह्मण आरोप करित, पण बुद्धाने वेदाची निंदा केलेली कोठे आढळत नाही. आणि ब्राह्मणांना मान्य झालेल्या सांख्यकारिकेसारख्या ग्रंथांत वेदनिंदा काय कमी आहे ?

दृष्टवदानुश्रविकः

स ह्यविशुद्धिक्षयातिशययुक्तः ।

‘दृष्ट उपायाप्रमाणेच वैदिक उपाय देखील (निरुपयोगी) आहे. कारण तो अविशुद्धि, नाश आणि अतिशय यांनी युक्त आहे.’

आणि ‘त्रैगुण्यविषया वेदाः’ इत्यादिक वेदनिंदा भगवद्गीतेत सापडत नाही काय ? पण सांख्यान ब्राह्मणांच्या जातिभेदावर हल्ला केला नाही, आणि भगवद्गीतेने तर त्या जातिभेदाला उघड उघड

* बायबल, उत्पत्ति, अ० ७.

उचलून धरलें आहे. तेव्हा त्यांना वेदनिंदा पचणें शक्य होतें. याच्या उलट बुद्धाने वेदनिंदा केली नसली, तरी जातिभेदावर जोराचा हल्ला केला. मग तो वेदनिंदक कसा ठरणार नाही? वेद म्हणजे जातिभेद, आणि जातिभेद म्हणजे वेद, असें ह्या दोहोंचें ऐक्य आहे! जातिभेद नसला, तर वेद राहिल कसा? आणि जातिभेद अस्तित्वांत राहून वेदाचें एक अक्षरसुद्धा कोणाला माहीत नसलें, तरी वेदप्रामाण्यबुद्धि कायम असल्यामुळे वेद राहिलाच म्हणावयाचा!

बुद्धसमकालीन श्रवणब्राह्मणांत ईश्वरवादाला मुळीच महत्त्व नव्हतें, हें वरील विवेचनावरून दिसून येईलच. त्यांपैकी कांही ईश्वराच्या जागीं कर्माला मानीत, आणि कधी कधी बुद्ध कर्मवादी नाही, अतएव नास्तिक आहे, असा बुद्धावर आरोप करीत. त्याचें निरसन पुढील प्रकरणांत करण्यांत येईल.



प्रकरण आठवें

कर्मयोग

बुद्ध नास्तिक की आस्तिक ?

एके समयीं बुद्ध भगवान् वैशालीजवळ महावनांत राहत होता. त्या वेळीं कांही प्रसिद्ध लिच्छवी राजे आपल्या संस्थागारांत कांही कारणास्तव जमले असतां, बुद्धासंबंधाने गोष्टी निघाल्या. त्यांतील बहुतेक बुद्धाची, धर्माची आणि संघाची स्तुति करूं लागले. ती ऐकून सिंह सेनापतीला बुद्धदर्शनाची इच्छा झाली. तो निर्ग्रथांचा उपासक असल्यामुळे त्यांच्या मुख्य गुरूला-नाथपुत्ताला-भेटला, आणि म्हणाला, “भदन्त, मी श्रमण गोतमाची भेट घेऊं इच्छितों.”

नाथपुत्र म्हणाला, “सिंहा, तू क्रियावादी असतां अक्रियवादी गोतमाची भेट कां घेऊं इच्छितोस ?” हें आपल्या गुरूचें वचन ऐकून सिंह सेनापतीने बुद्धदर्शनाला जाण्याचा बेत सोडून दिला. पुन्हा एकदोनदा त्याने लिच्छवींच्या संस्थागारांत बुद्धाची, धर्माची आणि संघाची स्तुति ऐकली. तथापि नाथपुत्राच्या सांगण्यावरून बुद्धदर्शनाला जाण्याचा बेत त्याला पुन्हा तहकूब करावा लागला. शेवटीं सिंहाने नाथपुत्राला विचारल्यावाचूनच बुद्धाची भेट घेण्याचा निश्चय केला; व मोठया लवाजम्यामह महावनांत येऊन तो भगवन्ताला नमस्कार करून एका बाजूला बसला, आणि भगवन्ताला म्हणाला, “भदन्त, आपण अक्रियवादी आहांत व अक्रियवाद श्रावकांना शिकवितां, हें खरें काय ?”

भगवान् म्हणाला, “असा एक पर्याय आहे की, ज्याच्या योगें सत्यवादी मनुष्य म्हणूं शके, श्रमण गोतम अक्रियवादी आहे. तो पर्याय कोणता ? हे सिंहा, मी कायदुश्चरिताची, वाग्दुश्चरिताची व मनोदुश्चरिताची आक्रिया उपदेशितों.

“सिंहा, दुसराही एक पर्याय आहे की, ज्याच्यामुळे सत्यवादी मनुष्य म्हणूं शके, श्रमण गोतम क्रियावादी आहे. तो कोणता ? मी कायसुचरिताची, वाक्सुचरिताची आणि मनःसुचरिताची क्रिया उपदेशितों.

“आणखी असाही एक पर्याय आहे की, ज्याच्यायोगें सत्यवादी मनुष्य मला उच्छेदवादी म्हणूं शकेल. तो कोणता ? सिंहा, मी लोभ, द्वेष, मोह इत्यादि सर्व पापकारक मनोवृत्तींचा उच्छेद उपदेशितों.

“असाही एक पर्याय आहे की, ज्याच्यायोगें सत्यवादी मनुष्य मला जुगुप्सी म्हणूं शकेल. तो कोणता ? सिंहा, मी कायदुश्चरिताची, वाग्दुश्चरिताची आणि मनोदुश्चरिताची जुगुप्सा (कंटाळा) करतो. पापकारक कर्मांचा मला वीट आहे.

“असाही एक पर्याय आहे की ज्याच्यायोगें सत्यवादी मनुष्य मला विनाशक म्हणू शकेल. तो कोणता ? लोभाचा, द्वेषाचा आणि मोहाचा मी विनाश उपदेशितों.

“आणि सिंहा, असा देखील एक पर्याय आहे की ज्याच्या योगें सत्यवादी मनुष्य मला तपस्वी म्हणू शकेल. तो कोणता ? हे सिंहा, पापकारक अकुशल धर्म तापवून सोडावे असें मी म्हणतो. ज्याचे पापकारक अकुशल धर्म वितळून गेले, नष्ट झाले, पुन्हा उत्पन्न होणार नाहीत, त्याला मी तपस्वी म्हणतो.”*

नास्तिकतेचा आरोप

या सुत्तांत बुद्धावर मुख्य आरोप अक्रियावादाचा केलेला आहे. तो खुद्द महावीर स्वामींनी केला असेल किंवा नसेल. तथापि त्या वेळीं अशा प्रकारचा आरोप बुद्धावर करण्यांत येत असे, यांत शंका नाही.

गोतम क्षत्रिय कुळांत जन्मला. शाक्य क्षत्रियांचे शेजारी आणि आप्त कोलिय क्षत्रिय. या दोघांमध्ये रोहिणी नदीच्या पाण्यासंबंधाने वारंवार मारामाऱ्या होत, हें वर सांगितलेंच आहे (पूर्वार्ध, पृ. १०५). दुसऱ्या एखाद्या टोळीने आपल्या टोळींतील माणसाचें नुकसान केलें किंवा खून केला, तर त्याचा मोबदला त्या टोळींतील माणसाचें नुकसान करून किंवा खून करून घेण्याची पद्धति आजला सरहद्दीवरील पठाण लोकांत चालू आहे; तशीच ती प्राचीन काळीं हिंदुस्थानांतील क्षत्रियांत असली, तर त्यांत आश्चर्य मानण्याजोगें कांही नाही. खरें आश्चर्य हें की, या क्षत्रियांच्या एका टोळींत जन्मलेल्या गोतमाने आपल्या शेजाऱ्यांचा आणि आप्तांचा मूड उगवणें साफ नाकारलें, आणि एकदम तपस्वी लोकांत प्रवेश केला.

गृहस्थाश्रमाचा कंटाळा आला, तर त्या काळचे ब्राह्मण आणि क्षत्रिय गृहत्याग करून परिव्राजक बनत, आणि खडतर तपश्चर्या

* बुद्धलीलासारसंग्रह, पृ. २७९-२८१ पहा.

करीत. तेव्हा गोतम तपस्त्री झाला, यांत कोणालाही विशेष वाटलें नसावें. फार झालें तर हा तरुण गृहस्थ स्वाश्रमाला निरूपयोगी ठरला, असें लोकांनी म्हटलें असेल. पण जेव्हा सात वर्षे तपश्चर्या करून गोतम बोधिसत्त्व बुद्ध झाला, आणि गृहस्थाश्रमांतील चैर्नीचा व संन्यासाश्रमांतील तपश्चर्येचा सारखाच निषेध करूं लागला, तेव्हा त्याच्यावर टीका होऊं लागल्या.

ब्राह्मणांना चालू समाजपद्धति पाहिजे होती. त्यांचा कर्मयोग म्हटला म्हणजे ब्राह्मणांनी यज्ञयाग करावे, क्षत्रियांनी युद्ध करावें, वैश्यांनी व्यापार आणि शूद्रांनी सेवा करावी. हा कर्मयोग ज्याला पसंत नसेल त्याने अरण्यवास पत्करून तपश्चर्येच्या योगाने आत्म-बोध करून घ्यावा, आणि मरून जावें; समाजाची घडी बिघडेल असें कोणतेंही कृत्य करूं नये.

निरनिराळ्या श्रमणसंघांत भिन्न भिन्न तत्त्वज्ञानें प्रतिपादिलीं जात असत; तथापि तपश्चर्येच्या संबंधाने त्यांपैकी अधिकतर श्रमणांची एकवाक्यता होती. त्यांत निर्ग्रन्थांनी कर्माला विशेष महत्त्व दिलें. हा जन्म दुःखकारक आहे, आणि तो पूर्वजन्मींच्या पापकर्मांनी आला असल्यामुळे तीं पापें नष्ट करण्यासाठी खडतर तपश्चर्या केली पाहिजे, असें त्यांचे पुढारी प्रतिपादीत. आणि बुद्ध तर तपश्चर्येचा निषेध करणारा. तेव्हा त्याला निर्ग्रन्थांनी अक्रियवादी (अकर्मवादी) म्हणणें अगदी साहजिक होतें. ब्राह्मणांच्या दृष्टीने बुद्धाने शस्त्रत्याग केला, म्हणून तो अक्रियवादी ठरतो, तर तपस्व्यांच्या दृष्टीने तपश्चर्या सोडली म्हणून अक्रियवादी ठरतो !

क्रान्तिकारक तत्त्वज्ञान

येथे हें लक्षांत ठेवलें पाहिजे की, गोतमाने गृहत्याग केला तो केवळ आत्मबोध करून घेऊन मोक्ष मिळविण्यासाठी नव्हे, आपल्या

शेजाप्यांवर शस्त्र उगारणें त्याला योग्य वाटलें नाही, शस्त्रावाचून परस्परांच्या सलोख्याने चालणारी अशी एक समाजरचना करतां येईल की काय यासंबंधाने त्याच्या मनांत सतत विचार चालू होते. तपश्चर्येने आणि तपस्त्री लोकांच्या तत्त्वज्ञानाने मनुष्यजातीसाठी असा एखादा सरळ मार्ग काढतां येईल, असें वाटल्यामुळेच त्याने गृहत्याग करून तपश्चर्या आरंभिली, आणि तिच्यायोगें कांही निष्पन्न होत नाही असें जाणून त्याने ती सोडून दिली, व एक अभिनव मध्यम मार्ग शोधून काढला.

आजकालच्या क्रांतिकारी लोकांना राजकारणी आणि धार्मिक लोक जसे त्रिनाशक (nihilist) वगैरे विशेषणें लावतात, आणि त्यांचा अडाणीपणा समाजासमोर मांडतात, त्याप्रमाणें बुद्धाला तत्समकालीन टोकाकार अक्रियवादी म्हणत, आणि त्याच्या नवीन तत्त्वज्ञानाची निरर्थकता लोकांपुढे मांडीत, असें समजण्यास हरकत नाही.

दुश्चरितें व सुचरितें

येथे वर दिलेलीं दुश्चरितें आणि सुचरितें कोणतीं याचें थोडक्यांत विवेचन करणें योग्य वाटतें. भगवान् सालेय्यक ब्राह्मणांना म्हणतो, “गृहस्थहो, कायेने घडणारें तीन प्रकारचें अधर्माचरण कोणतें? एखादा मनुष्य प्राणघात करतो, रुद्र, दारुण, लोहितपाणि आणि मारहाण करण्यामध्ये गुंतलेला असतो; अथवा चोरी करतो, जी वस्तु आपली नव्हे ती-गावांत किंवा अरण्यांत असो-मालकाला न विचारतां घेतो; किंवा व्यभिचार आचरतो, आई, बाप, भगिनी, पति किंवा आप्त यांनी रक्षण केलेल्या स्त्रीशी व्यभिचार करतो. याप्रमाणें कायेने त्रिविध अधर्माचरण घडतें.

“आणि, गृहस्थहो, वाचेने घडणारें चार प्रकारचें अधर्माचरण कोणतें? एखादा मनुष्य खोटें बोलतो. सभेंत, परिषदेंत, आप्तमंडळांत किंवा राजद्वारीं गेला असतां त्याची साक्ष विचारतात,

तुला जें माहित असेल तें सांग. तो जें जाणत नाही, तें मी जाणतो, जें पाहिलें नाही तें मी पाहिलें, असें सांगतो. ह्याप्रमाणें स्वतःसाठी परक्यासाठी, किंवा थोड्याबहुत प्राप्तीसाठी जाणून बुजून खोटें बोलतो. अथवा तो चहाडी करतो, ह्या लोकांचें ऐकून त्या लोकांत भेद पाडण्यासाठी कागाळ्या सांगतो, किंवा त्या लोकांचें ऐकून ह्या लोकांत विरोध उत्पन्न करण्यासाठी यांना येऊन सांगतो. याप्रमाणें एकोप्याने वागणाऱ्यांत भेद पाडतो, किंवा भांडणाऱ्यांना उत्तेजन देतो. भांडण वाढविण्यांत त्याला आनंद वाटतो, भांडण वाढविणारें वचनच तो बोलत असतो. अथवा तो शिवीगाळ करतो, दुष्टपणानें भरलेलें, कर्कश, कटु, वर्मी लागणारें, क्रोधयुक्त आणि समाधानाचा भंग करणारें वचन बोलतो. अथवा तो वृथा बडबड करतो, भलत्याच वेळीं बोलतो, न घडलेल्या गोष्टी रचून सांगतो, अधार्मिक, शिष्टाचाराविरुद्ध, दुर्लक्ष करण्याला योग्य, प्रसंगाला न शोभणारें, अकारण पालहाळीक आणि अनर्थक भाषण करतो. याप्रमाणें वाचेने चतुर्विध अधर्माचरण घडतें.

“आणि गृहस्थहो, तीन प्रकारचें मानसिक अधर्माचरण कोणतें? एखादा मनुष्य दुसऱ्याच्या द्रव्याचें चिंतन करतो, दुसऱ्याच्या संपत्तीचीं साधनें आपणाला मिळावीं, असें इच्छितो. अथवा तो द्वेषबुद्धि असतो; हे प्राणी मारले जावोत, नाश पावोत, असा विचार करतो. अथवा तो मिथ्यादृष्टि होतो, दान नाही, धर्म नाही, सुकृतदुष्कृत कर्माचें फळ नाही, हा लोक नाही, परलोक नाही, अशा प्रकारचे नास्तिक विचार बाळगतो. याप्रमाणें मनाने त्रिविध अधर्माचरण घडतें.

“गृहस्थहो, तीन प्रकारचें कायेने घडणारें धर्माचरण कोणतें? एखादा मनुष्य प्राणघात करीत नाही, तो इतरांवर शस्त्र उगारीत नाही, त्याला हत्या करण्यास लाज वाटते, सर्व प्राणिमात्राविषयीं

त्याचें आचरण दयामय असतें. तो चोरी करीत नाही, गावांत किंवा अरण्यांत दुसऱ्याची वस्तु दिल्याशिवाय घेत नसतो. तो व्यभिचार करीत नाही; आई, बाप, बहीण, भाऊ, पति, आप्त इत्यादिकांनी रक्षिलेल्या स्त्रियांशीं संबध ठेवीत नाही. याप्रमाणें कायेने त्रिविध धर्माचरण घडतें.

“आणि, गृहस्थहो, चार प्रकारचें वाचेने घडणारें धर्माचरण कोणतें? एखादा मनुष्य खोटें बोलणें साफ सोडून देतो, सभेंत, परिषदेंत, किंवा राजद्वारीं त्याची साक्ष विचारली असता, तो जें जाणत नाही, तें जाणत नाही, आणि जें पाहिलें नाही, तें पाहिलें नाही, असें म्हणतो. येणेंप्रमाणें आपणांसाठी, परक्यासाठी किंवा थोड्याबहुत फायद्यासाठी खोटें बोलत नाही. तो चहाडी करण्याचें सोडून देतो, ह्या लोकांचें ऐकून त्या लोकांचा भेद पाडण्यासाठी ती गोष्ट त्यांना सांगत नाही, किंवा त्या लोकांचें ऐकून ह्यांना सांगत नाही; याप्रमाणें ज्यांच्यांत भांडणें झालीं असतील त्यांची एकी करतो, आणि ज्यांच्यांत एकोपा आहे त्यांना उत्तेजन देतो. एकोप्यांत त्याला आनंद वाटतो आणि एकोपा होईल असें भाषण करतो. तो शिवीगाळ करण्याचें सोडून देतो. तो सरळ, कानाला गोड लागणारें, हृदयंगम, नागरिकाला शोभणारें आणि बहुजनाला आवडणारें भाषण करतो. तो बडबड करीत नाही, प्रसंगानुसार, तथ्य, अर्थयुक्त, धार्मिक, शिष्टाचाराला अनुसरणारें, लक्षांत ठेवण्याजोगें, योग्य वेळीं, सकारण, मुद्देसूद आणि सार्थक भाषण करतो. याप्रमाणें वाचेने चतुर्विध धार्मिक आचरण घडतें.

“आणि, गृहस्थहो, तीन प्रकारचें मानसिक धर्माचरण कोणतें? एखादा मनुष्य परद्रव्याचा लोभ धरीत नाही, परसंपत्तीचीं साधनें आपलीं व्हावीं असा विचार मनांत आणीत नाही, त्याचें चित्त द्वेषापासून मुक्त असतें, हे प्राणी अवैर, निर्बाध, दुःखरहित आणि

सुखी होवोत, असा त्याचा शुद्ध संकल्प असतो. तो सम्यग्दृष्टि होतो. दानधर्म आहे, सुकृतदुष्कृत कर्मांचें फळ आहे, इहलोक परलोक आहे, इत्यादि गोष्टींवर त्याचा विश्वास असतो. याप्रमाणें मनाने त्रिविध धर्माचरण घडतें.”*

संक्षेपाने सांगावयाचें म्हटलें म्हणजे प्राणघात, अदत्तादान (चोरी) आणि काममिथ्याचार (व्यभिचार) हीं तीन कायिक पापकर्मे, असत्य, चहाडी, शिवीगाळ आणि वृथा बडबड हीं चार वाचसिक पापकर्मे, आणि परद्रव्याचा लोभ, इतरांच्या नाशाची इच्छा व नास्तिक दृष्टि हीं तीन मानसिक पापकर्मे होत. ह्या दहानाही अकुशल कर्मपथ म्हणतात. त्यांपासून निवृत्त होणें म्हणजे कुशल कर्मपथ. ते देखील दहा आहेत, आणि त्यांचें वर्णन वर आलेंच आहे. दहा अकुशल आणि दहा कुशल कर्मपथांचीं वर्णनें त्रिपिटक वाङ्मयांत पुष्कळ ठिकाणीं सापडतात. वरच्या उताऱ्यांत अकुशल कर्मपथांना अधर्माचरण व कुशल कर्मपथांना धर्माचरण म्हटलें आहे.

कुशल कर्मे व अष्टांगिक मार्ग

यांपैकी कुशल कर्मपथांचा आर्य अष्टांगिक मार्गांत समावेश होतोच. तीन प्रकारचें कुशल कायकर्म म्हणजे सम्यक् कर्म, चार प्रकारचें कुशल वाचसिक कर्म म्हणजे सम्यक् वाचा, आणि तीन प्रकारचें मानसिक कुशल कर्म म्हणजे सम्यक् दृष्टि व सम्यक् संकल्प. बाकी राहिलेलीं आर्य अष्टांगिक मार्गांचीं चार अंगें या कुशल कर्मपथांना पोषकच आहेत. सम्यक् आजीव, सम्यक् व्यायाम, सम्यक् स्मृति आणि सम्यक् समाधि या चार अंगांच्या यथातथ्य भावनेशिवाय कुशल कर्मपथाची अभिवृद्धि आणि पूर्णता व्हावयाची नाही.

* मज्झिमनिकाय (नं. ४१) सालेग्यकसुत्त पहा.

अनासक्तियोग

केवल कुशल करीत गेलों आणि जर त्यांत आसक्त झालों, तर त्यायोगें अकुशल उत्पन्न होण्याचा संभव आहे.

कुसलो धम्मो अकुसलस्स धम्मस्स आरम्मणपच्चयेन पच्चयो ।
दानं दत्त्वा सीलं समादियित्वा उपोसथकम्मं कत्वा तं अस्सादेति
अभिनन्दति । तं आरब्धं रागो उप्पज्जति दिट्ठि उप्पज्जति
विचिकिच्छा उप्पज्जति उद्धच्चं उप्पज्जति दोमनस्सं उप्पज्जति ।
(तिक्रपट्टान)

‘कुशल मनोविचार अकुशलाला आलंवन प्रत्ययाने प्रत्यक्ष होतो. (एखादा मनुष्य) दान देतो, शील राखतो, उपोसथकर्म करतो, आणि त्याचा आस्वाद घेतो, त्याचें अभिनंदन करतो. त्यामुळे लोभ उत्पन्न होतो, दृष्टि उत्पन्न होते, शंका उत्पन्न होते, भ्रान्तता उत्पन्न होते, दौर्मनस्य उत्पन्न होतें.’

येणेंप्रमाणें कुशल मनोवृत्ति अकुशलाला कारणीभूत होत असल्यामुळे कुशल विचारामध्ये आसक्ति ठेवतां कामा नये, निरपेक्षपणें कुशल कर्म करीत राहिलें पाहिजे. हाच अर्थ धम्म-पदांतील खालील गार्थेंत संक्षेपाने दर्शविला आहे.

सच्चपापस्स अकरणं कुसलस्स उपसम्पदा ।

सच्चित्तारियोदपनं एतं बुद्धान सासनं ॥

‘सर्व पापांचें अकरण, सर्व कुशलाचें सम्पादन आणि स्वचित्ताचें संशोधन हें बुद्धाचें शासन होय.’

म्हणजे वर सांगितलेले सर्व अकुशल कर्मपथ पूर्णपणें वर्ज्य करावयाचे, आणि कुशल कर्मपथांचें सदोदित आचरण करून त्यांत आपलें मन आसक्त होऊं द्यावयाचें नाही. हें सर्व अष्टांगिक मार्गाच्या अभ्यासाने घडून येतें.

कुशलकर्मांत जागृति आणि उत्साह

कुशलकर्मांत अत्यंत जागृति आणि उत्साह ठेवला पाहिजे, अशा प्रकारचे उपदेश त्रिपिटक वाङ्मयांत अनेक सापडतात. त्या सर्वांचा संग्रह येथे करणे शक्य नाही, तथापि नमुन्यादाखल त्यांपैकी एक लहानसा उपदेश येथे देतो.

बुद्ध भगवान् म्हणतो, “भिक्षुहो, स्त्रीने, पुरुषाने, गृहस्थाने किंवा प्रव्रजिताने, पांच गोष्टींचें सतत चिंतन करावें. (१) मी जराधर्मी आहे, असा वारंवार विचार करावा. कां की, ज्या तारुण्यमदामुळे प्राणी काया-वाचा-मनें दुराचरण करतात, तो मद ह्या चिंतनाने नाश पावतो; निदान कमी होतो. (२) मी व्याधिधर्मी आहे, असा वारंवार विचार करावा. कां की, ज्या आरोग्यमदामुळे प्राणी काया-वाचा-मनें दुराचरण करतात, तो मद या चिंतनाने नाश पावतो; निदान कमी होतो. (३) मी मरणधर्मी आहे, असा वारंवार विचार करावा. कां की, ज्या जीवितमदामुळे प्राणी काया-वाचा-मनें दुराचरण करतात, तो मद या चिंतनाने नाश पावतो; निदान कमी होतो. (४) प्रियांचा व आवडत्यांचा (प्राण्यांचा किंवा पदार्थांचा) मला वियोग घडणार, असा वारंवार विचार करावा. कां की, ज्या प्रियांच्या स्नेहामुळे प्राणी काया-वाचा-मनें दुराचरण करतात, तो स्नेह या चिंतनाने नाश पावतो; निदान कमी होतो. (५) मी कर्मस्वकीय, कर्मदायाद, कर्मयोनि, कर्मबंधु, कर्मप्रतिशरण आहे, कल्याणकारक किंवा पापकारक कर्म करीन त्याचा दायाद होईन, असा वारंवार विचार करावा. कां की, त्यामुळे कायिक, वाचसिक आणि मानसिक दुराचरण नाश पावतें; निदान कमी होतें.

“मी एकटाच नव्हे, तर यच्चयावत् प्राणी जराधर्मी, व्याधिधर्मी, मरणधर्मी आहेत, त्या सर्वांना प्रियांचा वियोग घडतो, आणि

ते देखील कर्मदायाद आहेत, असा आर्यश्रावक सतत विचार करतो, तेव्हा त्याला मार्ग सापडतो. त्या मार्गाच्या अभ्यासाने त्याची संयोजनें नष्ट होतात.*”

ह्या उताऱ्यांत कर्मस्वकीय म्हणजे कर्मच काय ते माझे स्वकीय आहे; बाकी सर्व वस्तुजात माझ्यापासून कधी विभक्त होईल याचा नेम नाही; मी कर्माचा दायाद आहे, म्हणजे बरीं कर्मे केलीं तर मला सुख मिळेल, वाईट केलीं तर दुःख भोगवें लागेल; कर्मयोनि म्हणजे कर्मांमुळेच माझा जन्म झाला आहे; कर्मबंधु म्हणजे संकटांत माझे कर्मच माझे बांधव; आणि कर्मप्रतिशरण म्हणजे कर्मच माझे रक्षण करूं शकेल. ह्यावरून बुद्ध भगवंताने कर्मावर किती जोर दिला आहे, हे चांगले समजून येईल. अशा गुरूला नास्तिक म्हणणे कसे योग्य होईल ?

सत्कर्म उत्साहित मनाने करावीं, यासंबंधाने धम्मपदाची खालील गाथा देखील विचार करण्याजोगी आहे.

अभित्थरेथ कल्याणे पापा चित्तं निवारये ।

दन्धं हि करोतो पुञ्जं पापस्मिं रमतौ मनो ॥

‘कल्याणकर्म करण्यांत त्वरा करावी, आणि पापापासून चित्त निवारावें. कारण, आळसाने पुण्यकर्म करणाऱ्याचें मन पापांत रमतें.’

ब्राह्मणांचा कर्मयोग

एथवर बुद्धाच्या कर्मयोगाचा विचार झाला. आता त्या काळच्या ब्राह्मणांत कोणत्या प्रकारचा कर्मयोग चालू होता, याचा थोडक्यांत विचार करणें इष्ट आहे. ब्राह्मणांचें उपजीविकेचें साधन म्हटलें म्हणजे यज्ञयाग असत आणि ते विधिपूर्वक करणें यालाच ब्राह्मण आपला कर्मयोग मानीत. त्यानंतर क्षत्रियांनी युद्ध, वैश्यांनी

* अंगुत्तरनिकाय, पञ्चकनिपात, सुत्त ५७.

व्यापार आणि शूद्रांनी सेवा करावी, हे त्यांचे कर्मयोग होत, असे ते प्रतिपादीत. त्यांत एखाद्याला कंटाळा आला, तर त्याने सर्वसंगपरित्याग करून रानावनांत जावें व तपश्चर्या करावी, याला संन्यासयोग म्हणत. त्यांत त्याच्या कर्मयोगाचा अन्त होत असे. कांही ब्राह्मण संन्यास घेऊन देखील अग्निहोत्रादिक कर्मयोग आचरीत असत, आणि त्यालाच श्रेष्ठ समजत. यासंबंधाने भगवद्गीतेंत म्हटलें आहे—

यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबंधनः ।

तदर्थं कर्म कौंतेय मुक्तसंगः समाचर ॥

‘यज्ञाकरितां केलेल्या कर्माहून इतर कर्म लोकांना बंधनकारक होतें. म्हणून हे कौंतेय, संग सोडून यज्ञासाठी तू कर्म कर.’

सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्या पुरोवाच प्रजापतिः ।

अनेन प्रसविष्यध्वमेप वोऽस्त्विष्टकामधुक् ॥

‘पूर्वी (सृष्टीच्या आरंभी) यज्ञासह प्रजा उत्पन्न करून ब्रह्मदेव म्हणाला, “तुम्ही या यज्ञाच्या योगाने वृद्धि पावाल; ही तुमची इष्ट कामधेनु होवो.”’ आणि म्हणून,

एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः ।

अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति ॥

‘याप्रमाणे हें सुरू केलेलें (यज्ञयागाचें) चक्र या जगांत जो चालवीत नाही, त्याचें आयुष्य पापरूप असून तो इंद्रियलंपट व्यर्थ जगतो.’*

ब्राह्मणांचा लोकसंग्रह

परंतु जर एखाद्याच्या मनांत विचार आला की, प्रजापतीने प्रवर्तिलेले हें चक्र ठीक नाही, कारण त्याच्या बुडाशीं हिंसा आहे, तर तो मनांत येऊं देऊं नये; त्यामुळे अज्ञ जनांचा बुद्धिभेद होईल.

* भगवद्गीता अ० ३, श्लो० ९, १० व १६:

न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसंगिनाम् ।

जोषयेत्सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरन् ॥

‘कर्मात् आसक्त असलेल्या अज्ञ जनांचा बुद्धिभेद करूं नये, विद्वान् मनुष्याने युक्त होऊन, म्हणजे सर्व कर्मे नीटपणे आचरून इतरांना तीं करण्यास लावार्वीत.’ (भ. गी. ३।२६. हा गीतेचा सर्वत्र अध्याय विचारणीय आहे.)

भगवद्गीता कोणत्या शतकांत लिहिली या वादांत पडण्याचें कारण नाही. परंतु कोणत्याही लेखकाने तिला बुद्धसमकालीन गणलें नाही. बुद्धानंतर पांचशें वर्षांपासून एक हजार वर्षांपर्यंत तिचा काळ असावा अशीं भिन्न भिन्न अनुमानें पाश्चात्य पण्डितांनी केलीं आहेत. यांत शंका नाही की, ती बरीच आधुनिक आहे. तथापि येथे दर्शविलेले विचार बुद्धसमकालच्या ब्राह्मणांत प्रचलित होते. आपणाला जरी कुशल तत्त्व समजलें, तरी तें लोकांत प्रगट करूं नये, असें लोहित्य नांवाचा कोसलदेशवासी प्रसिद्ध ब्राह्मण प्रतिपादीत असे.* संक्षेपाने त्याची गोष्ट येणेंप्रमाणे—

भगवान् कोसल देशांत प्रवास करीत शालवतिका नांवाच्या गावाजवळ आला. तो गाव पसेनदि कोसलराजाने लोहित्य ब्राह्मणाला इनाम दिला होता. लोहित्य असें एक पापकारक मत प्रतिपादन करी की, ‘जर एखाद्या श्रमणाला किंवा ब्राह्मणाला कुशल तत्त्वाचा बोध झाला, तर तो त्याने दुसऱ्याला सांगूं नये; एक मनुष्य दुसऱ्याला काय करूं शकणार? तो दुसऱ्याचें जुनें बंधन तोडून त्याला हें नवें बंधन उत्पन्न करील; यास्तव हें लोभी वर्तन असें मी म्हणतो.’

भगवान् आपल्या गावाजवळ आल्याचें वर्तमान जेव्हा लोहित्य ब्राह्मणाला समजलें, तेव्हा रोसिका नांवाच्या न्हाव्याला पाठवून

* दीर्घनिकाय भाग १, लोहित्यसुत्त पहा.

त्याने भगवंताला आमंत्रण दिलें; आणि दुसऱ्या दिवशीं जेवण तयार करून त्याच न्हाव्याकडून जेवण तयार असल्याचें वर्तमान भगवंताला आणि भिक्षुसंघाला कळविलें. भगवान् आपलें पात्र आणि चीवर घेऊन लोहित्य ब्राह्मणाच्या घरीं येण्यास निघाला. वाटेंत रोसिका न्हाव्याने लोहित्य ब्राह्मणाचें मत भगवंताला सांगितलें; आणि तो म्हणाला, “भदन्त, ह्या पापकारक मतापासून लोहित्याची सुटका करा.”

लोहित्याने भगवंताला आणि भिक्षुसंघाला आदरपूर्वक भोजन दिलें. भोजनोत्तर भगवान् त्याला म्हणाला, “हे लोहित्य, एखाद्याला कुशल तत्त्वाचा बोध झाला, तर तो त्याने इतरांना सांगूं नये, असें तूं प्रतिपादन करतोस काय ? ”

लो०—होय, भो गोतम.

भ०—हे लोहित्य, तूं ह्या शालवतिका गावांत राहत आहेस. आता कोणी असें म्हणेल की, ह्या शालवतिका गावाचें जेवढें उत्पन्न आहे, तें सर्व एकट्या लोहित्यानेच उपभोगावें, दुसऱ्या कोणालाही देऊं नये. असें बोलणारा तुझ्यावर अवलंबून असणाऱ्या (ह्या गावच्या) लोकांचें अकल्याण करणारा होणार नाही काय ? ”

लोहित्याने ‘होईल’ असें उत्तर दिल्यावर भगवान् म्हणाला, “जो इतरांना अंतराय करणारा तो त्यांचा हितानुकंपी होईल की अहितानुकंपी ? ”

लो०—अहितानुकंपी, भो गोतम.

भ०—अशा माणसाचें मन मैत्रीमय असेल की, वैरमय असेल ?

लो०—वैरमय, भो गोतम.

भ०—वैरमय चित्त असलेला माणूस मिथ्यादृष्टि होईल की, सम्यग्दृष्टि ?

लो०—मिथ्यादृष्टि, भो गोतम.

कुशल कर्माने अकुशलावर जय मिळवावा

येथे आणि दुसऱ्या अनेक ठिकाणी बुद्ध भगवंतांचे म्हणणे असं की, चालत आलेल्या अकुशल रूढीविरुद्ध कुशल विचार सुचला तर तो लोकांत प्रचलित करणे हे सज्जन मनुष्याचे श्रेष्ठ कर्तव्य होय; वाईट कर्मे आचरणान्याला कांही एक न बोलतां किंवा आपण त्याच्यासारखेच वागून तीं तशींच आचरून देणे हे कर्तव्य नव्हे.

ब्राह्मणांचे म्हणणे होते की, यज्ञयाग आणि वर्णव्यवस्था प्रजापतीनेच उत्पन्न केली असल्यामुळे त्यांना अनुसरून घडणारीं कर्मे पवित्र होतः परंतु भगवान् बुद्धांचे म्हणणे हे की, तृष्णेपासून उत्पन्न झालेलीं हिंसादिक कर्मे कधीही शुद्ध होऊं शकत नाहीत. त्यांमुळे मनुष्य विषम मार्गात बद्ध झाला आहे आणि त्या कर्माविरुद्ध कुशल कर्मे आचरल्यानेच त्याची ह्या विषम मार्गापासून सुटका होईल. मज्झिमनिकायांतील सल्लेख सुत्तांत (नं. ८) भगवान् म्हणतो, 'हे चुन्द, दुसरे हिंसक वृत्तीने वागतात तेथे आपण अहिंसक होऊं या, अशी सफाई* करावी. दुसरे प्राणघात करतात तर आपण प्राणघातापासून निवृत्त होऊं या, अशी सफाई करावी. दुसरे चोर होतात तर आपण चोरीपासून निवृत्त होऊं या, दुसरे अब्रह्मचारी, तर आपण ब्रह्मचारी होऊं या, दुसरे खोटे बोलतात, तर आपण खोटे बोलण्यापासून निवृत्त होऊं या, दुसरे चहाडी करतात तर आपण चहाडीपासून निवृत्त होऊं या, दुसरे शिवीगाळ करतात तर आपण शिवीगाळीपासून निवृत्त होऊं या, दुसरे वृथाप्रलाप (बडबड) करतात तर आपण वृथाप्रलापापासून निवृत्त होऊं या, दुसरे परकीय धनाचा लोभ धरतात तर आपण परकीय धनाच्या लोभापासून मुक्त होऊं या, दुसरे द्वेष करतात तर आपण द्वेषापासून

* शंख वगैरे पदार्थ घासून साफ करतात, त्याला सल्लेख म्हणतात. या ठिकाणी आत्मशुद्धीला सफाई म्हटलें आहे.

मुक्त होऊं या, दुसरे मिथ्यादृष्टि आहेत, तर आपण सम्यग्दृष्टि होऊं या, अशी सफाई करावी...

“हे चुन्द, एखाद्या विषम मार्गात सापडलेल्या माणसाला त्यांतून बाहेर पडण्यासाठी सरळ मार्ग सापडावा त्याप्रमाणे विहिंसक माणसाला विहिंसेपासून बाहेर निघण्याला अविहिंसा आहे. प्राणघाती माणसाला मुक्त होण्याला प्राणघातापासून विरति, चोराला मुक्त होण्याला चोरीपासून विरति, अब्रह्मचाऱ्याला मुक्त होण्याला अब्रह्मचर्यापासून विरति, लबाडाला मुक्त होण्याला लबाडीपासून विरति, चहाडखोराला मुक्त होण्याला चहाडीपासून विरति, कर्कश वचन बोलणाऱ्याला मुक्त होण्यास कर्कश वचनापासून विरति, आणि वृथा-प्रत्याप करणाऱ्याला मुक्त होण्याला वृथाप्रत्यापापासून विरति, हाच उपाय आहे...

“हे चुन्द, जो स्वतः गंभीर पंकांत रुतलेला आहे, तो दुसऱ्याला त्या चिखलांतून वर काढील हें शक्य नाही. त्याचप्रमाणे ज्याने स्वतःचें दमन केलें नाही, स्वतःला शिस्त लावून घेतली नाही, जो स्वतः शान्त नाही, तो दुसऱ्याचें दमन करील, दुसऱ्याला शिस्त लावील, दुसऱ्याला शांत करील, हें संभवत नाही. पण जो स्वतः दान्त, विनीत आणि परिनिर्वृत्त असेल, तोच दुसऱ्याचें दमन करील, दुसऱ्याला विनय शिकवील आणि दुसऱ्याला परिनिर्वृत्त (शान्त) करील हें संभवनीय आहे.”

हाच अर्थ धम्मपदाच्या एका गाथेत संक्षेपाने निर्देशिला आहे. ती गाथा ही—

अक्कोधेन जिने कोधं असाधुं साधुना जिने ।

जिने कदरियं दानेन सच्चेनालीकवादिनं ॥

‘क्षमेने क्रोधाळा जिंकावें, असाधूला साधुत्वाने जिंकावें, कृपणाला दानाने जिंकावें व लबाडाला सत्याने जिंकावें (धम्मपद २२३).’

दश कुशल कर्मपथांत ब्राह्मणांनी केलेला फेरफार

बरेच आढेवेढे घेऊन वैदिक ग्रन्थकारांना वर निर्देशिलेल्या कुशल आणि अकुशल कर्मपथांना मान्यता द्यावी लागली. पण त्यांत त्यांनी आपल्या हक्कावर गदा येऊं नये अशी खबरदारी घेतली. मनुस्मृतींत हे दहा अकुशल कर्मपथ कशा प्रकारे स्वीकारले आहेत ते पहा.

स तानुवाच धर्मात्मा महर्षीन्मानवो भृगुः ।

अस्य सर्वस्य शृणुत कर्मयोगस्य निर्णयम् ॥

‘तो मनुकुलोत्पन्न धर्मात्मा भृगु त्या महर्षींना म्हणाला, ह्या सर्व कर्मयोगाचा निर्णय ऐका.’

परद्रव्येष्वभिध्यानं मनसानिष्ठचित्तनम् ।

वितथाभिनिवेशश्च त्रिविधं कर्म मानसम् ॥

‘परद्रव्याचा अभिलाष धरणे, दुसऱ्याचे वाईट चिंतणे आणि भल्ल्याच मार्गाला लागणे (नास्तिकता), हीं तीन मानसिक (पाप-) कर्मे जाणार्थी.’

पारुष्यमनृतं चैव पैशुन्यं चापि सर्वशः ।

असंबद्धप्रलापश्च वाङ्मयं स्याच्चतुर्विधम् ॥

‘कठोर भाषण, असत्य भाषण, सर्व प्रकारची चहाडी आणि वृथा बडबड, हीं चार वाचिक पापकर्मे होत.’

अदत्तानामुपादानं हिंसा चैवाविधानतः ।

परदारोपसेवा च शारीरं त्रिविधं स्मृतम् ॥

‘अदत्तादान (चोरी), वेदविहित नसलेली हिंसा व परदारामन, हीं तीन कायिक पापकर्मे होत.’

त्रिविधं च शरीरेण वाचा चैव चतुर्विधम् ।

मनसा त्रिविधं कर्म दश कर्मपथांस्यजेत् ॥

‘(याप्रमाणे) त्रिविध कायिक, चतुर्विध वाचसिक आणि त्रिविध मानसिक असे दहा (अकुशल) कर्मपथ त्यजावे.’ (मनु० १२।९-९).

यांपैकी पहिल्या श्लोकांत ‘कर्मयोग’ हा शब्द फार उपयुक्त आहे. मनुस्मृतीच्या कर्त्याला बुद्धाने उपदेशिलेला कर्मयोग पसंत होता खरा, तरी त्याने त्यांत एक अपवाद ठेवून दिला. तो हा की, हिंसा वेदविहित नसली तरच ती करावयाची नाही, वेदाच्या आधारे केलेली हिंसा, हिंसा नव्हे.

युद्ध धार्मिक ठरल्याने अकुशल कर्मपथ उपयुक्त ठरले

यज्ञयागांतील हिंसा त्याज्य मानिली असती, तर यज्ञयाग करण्याचें कारणच राहिलें नसतें. आणि ते यज्ञयाग कशासाठी होते ? तर युद्धांत जय मिळाला व जय मिळाल्यानंतर मिळविलेलें राज्य चिरस्थायी व्हावें म्हणून. अर्थात् युद्धांतील हिंसा धार्मिक गणण्यांत आली नसती, तर वैदिक हिंसेचें कारणच राहिलें नसतें; आणि म्हणूनच युद्धाला पावित्र्य देणें भाग पडलें.

श्रीकृष्ण म्हणतात—

स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकंपितुमर्हसि ।

धर्म्याद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ॥

‘आणि स्वधर्माचा विचार करून देखील, माघार घेणें तुला योग्य होणार नाही. क्षत्रियांना धर्म्य युद्धापेक्षा अधिक श्रेयस्कर असें दुसरें कांही नाही.’

यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतम् ।

सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् ॥

‘आणि, हे पार्था, सहज दैवगत्या उघडलेलें स्वर्गाचें द्वार असें हें युद्ध भाग्यवान् क्षत्रियांना लाभतें.’

अथ चेत्त्रमिमं धर्म्यं संप्रामं न करिष्यसि ।

ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि ॥

‘आणि जर हा धार्मिक संग्राम तू करणार नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ति गमावून पाप पावशील.’ (गीता, अ० २।३१-३३).

युद्ध धार्मिक ठरल्याने सर्व अकुशल कर्मपथ धार्मिक होणें साहजिक होतें. म्हणजे युद्धावाचून इतर ठिकाणीं हिंसा करूं नये, युद्धावाचून लूटफाट करूं नये, युद्धावाचून व्यभिचार करूं नये, त्याचप्रमाणे असत्य भाषण, चहाडी, कर्कश वचन हें युद्धाला उपयोगी असल्याशिवाय म्हणजे राजकारणावाचून उपयोगांत आणूं नये. परद्रव्याचा लोभ तर युद्धांत फारच उपयोगी आहे. आपल्या सैन्यांत परक्यांविषयीं द्वेष फैलावल्याशिवाय सैनिक युद्धाला तयार व्हावयाचेच नाहीत; आणि आपण स्वधर्मासाठी, स्वराष्ट्रासाठी, किंवा अशाच कोणत्या तरी काल्पनिक पवित्र कार्यासाठी भांडत आहोंत अशी तीव्र मिथ्यादृष्टि उत्पन्न झाल्याशिवाय युद्धांत जय मिळणें शक्य नाही. तात्पर्य, एका युद्धासाठी सगळ्या कुशल कर्मांवर पाणी सोडणें पवित्र ठरतें !

अश्वत्थामा मेला असें स्पष्ट खोटे बोलण्यास युधिष्ठिर तयार नव्हता, तेव्हा त्याला श्रीकृष्णाने ‘नरो वा कुंजरो वा’ (माणूस किंवा हत्ती मेला) असें म्हणावयास लावले. आजकालचें राजकारण अशाच प्रकारचें असतें; अर्धवट खरें आणि अर्धवट खोटे. आणि आपल्या देशाचें घोडें पुढे घालतां आले, तर कोणतेंही अकुशल कर्म अत्यंत पवित्र ठरूं शकतें !

धार्मिक युद्धाचा विकास

जैन आणि बौद्ध धर्माच्या प्रभावाने वैदिक हिंसा बंद पडली. पण क्षत्रियांक्षत्रियांतीळ धार्मिक युद्ध या देशांत कायम राहिलें; त्यांच्या भाऊबंदकीला उत्तेजन मिळालें. तशा धार्मिक युद्धाचा

विकास महंमद पैगंबराने केला. आपसांत युद्ध करणें योग्य नसून इतर संप्रदायांच्या लोकांवर जिहाद (युद्ध) पुकारणें अत्यंत धार्मिक आहे, असें त्याने प्रतिपादिलें. त्याची प्रतिक्रिया ख्रिस्ती धर्मयुद्धांनी (क्रुसेडस्नी) घडून आली; आणि त्या सर्वांचा लोप देशाभिमानाने केला. आज तो अभिमान अत्यंत धार्मिक समजला जातो. त्याच्यासाठी कोणतेंही कुकर्म करणें योग्य ठरतें. पण त्यामुळेच सर्व मनुष्यजाति विषम मार्गांत सापडली आहे. त्यांतून बाहेर निघण्याला बुद्धाच्या कर्मयोगाशिवाय दुसरा मार्ग असूं शकेल काय ?

प्रकरण नववें

यज्ञयाग

पौराणिक बुद्ध

हिंदु लोक बुद्धाला विष्णूचा नववा अवतार मानतात. विष्णूने बुद्धावतार धारण करून असुरांना मोह पाडला व देवांकडून त्यांचा उच्छेद केला, अशी कथा विष्णुपुराणांत आली आहे. तिचा सारांश भागवतांतील खालील श्लोकांत सापडतो:—

ततः कलौ संप्रयाते संमोहाय सुरद्विषाम् ।

बुद्धो नामाऽजनसुतः कीकटेषु भविष्यति ॥

‘त्यानंतर कलियुग आलें असतां, असुरांना मोह पाडण्यासाठी बुद्ध नावाचा अजनाचा पुत्र कीकट देशांत उत्पन्न होईल.’

सामान्य हिंदु लोकांना बुद्धावताराची विशेष माहिती नाही. शास्त्री पंडितांना आणि पुराण श्रवण करणाऱ्या भाविक हिंदूंना बुद्धासंबंधी जी कांही माहिती आहे, ती विष्णुपुराणावरून किंवा भागवतावरून मिळालेली.

विष्णुशास्त्री यांची कल्पना

पाश्चात्य देशांत मॅक्सम्यूलर यांचे गुरु प्रसिद्ध फ्रेंच पंडित बर्नुफ यांचें लक्ष प्रथमतः बौद्ध धर्माकडे वेधलें, परंतु भरपूर सामग्री न मिळाल्यामुळे त्यांना या धर्माची सांगोपांग माहिती पाश्चात्यांसमोर मांडतां आली नाही. तथापि, बौद्ध धर्म केवळ त्याज्य असून विचारांत घेण्याला योग्य नाही, अशी जी पाश्चात्य लोकांची समजूत होती, तिला बर्नुफच्या प्रयत्नाने बराच आळा बसला; आणि त्याचा परिणाम असा झाला की, डॉ. विल्सन्सारखे ख्रिस्तभक्त देखील बौद्ध धर्माचा अभ्यास करूं लागले, आणि त्यांच्या सहवासामुळे आमच्या इकडील कॉलेजांतून शिक्षण घेऊन निघालेल्या तरुण मंडळींची बौद्धधर्माविषयी कल्पना बदलत चालली.

विष्णुशास्त्री चिपळूणकर आपल्या बाण कवीवरील निबंधांत म्हणतात,—

“आर्य लोकांचा मूळचा जो वैदिक धर्म त्यावर पहिला मतभेद बुद्ध याने काढला. त्याच्या मतास कालगत्या पुष्कळ लोक अनुसरून धर्मांत दुफळी झाली व हे नवे लोक आपणांस बौद्ध असें म्हणवूं लागले. यांचीं नवीं मते कोणतीं होतीं, यांचा उदय, प्रसार व लय केव्हा झाला व कशामुळे झाला, वगैरे गोष्टी इतिहासकारास मोठा मनोरंजक विषय होता; पण आता बोलून उपयोग काय ? मागलीच दिलगिरीची गोष्ट पुनः एकवार येथे सांगितली पाहिजे की, इतिहासाच्या अभावास्तव या महालाभास आपण एकंदर जगासह अंतरलों. असो; बुद्धाविषयी जरी आपणांस कांही माहिती नाही, तरी एवढी गोष्ट स्पष्ट दिसते की, त्याची बुद्धि लोकोत्तर असावी. कां की त्याच्या प्रतिपक्षांनी म्हणजे ब्राह्मणांनीही त्यास ईश्वराचा साक्षात् नववा अवतार गणला ! जयदेवाने ‘गीतगोविंदा’च्या आरंभीं म्हटलें आहे—

निंदसि यज्ञविधेरहह श्रुतिजातं ।

सदयहृदयदर्शितपशुघातं ।

केशव धृतबुद्धशरीर जय जगदीश हरे ॥ (ध्रुवपद)

...ख्रिस्ती शकाच्या आरंभाच्या सुमारास बुद्धाचे व ब्राह्मणांचे मोठे वाद होऊन त्यांत शंकराचार्यांनी बौद्धधर्माचें खंडन केलें, व पुनः ब्राह्मणधर्माची स्थापना केली. याप्रमाणें बौद्धांचा मोड झाल्यावर ते आपल्या खुशीनेच म्हणा किंवा राजाज्ञेने देशत्याग करून कोणी तिबेटांत, कोणी चीनांत, तर कोणी लंकेत असे जाऊन राहिले.”

या उताऱ्यावरून त्या काळच्या इंग्लिश भाषाभिज्ञ हिंदूंची बौद्धधर्मविषयक कल्पना कशा प्रकारची होती याचें अनुमान करतां येतें.

‘लाइट ऑफ एशिया’चा परिणाम

त्यानंतर १८७९ सालीं एड्विन् आर्नाल्ड (Edwin Arnold) यांचा ‘लाइट ऑफ एशिया’ (Light of Asia) नांवाचा प्रख्यात काव्यग्रंथ प्रसिद्ध झाला. त्याच्या वाचनामुळे इंग्रजी भाषाभिज्ञ हिंदूंची बुद्धाविषयीं आदरबुद्धि वाढली; पण यज्ञयागांचा विध्वंस करून अहिंसा परमधर्म स्थापण्यासाठी बुद्धावतार झाला, या समजुतीला दृढता येत चालली, आणि ही कल्पना थोड्याबहुत प्रमाणाने अद्यापही प्रचलित आहे. या कल्पनेंत कृतपत तथ्य आहे हें पाहण्याच्या उद्देशाने बुद्धसमकालीन श्रमणांचें आणि खुद्द बुद्धाचें यज्ञयागासंबंधीं काय म्हणणें होतें, याचा विचार करणें योग्य वाटतें.

हरिकेशिबलाची कथा

श्रमणपंथांपैकी जैन आणि बौद्ध या दोन पंथांचेच तेवढे ग्रंथ आजला उपलब्ध आहेत. त्यांत जैनांच्या उत्तराध्ययनसूत्रांत हरिकेशिबल याची गोष्ट सापडते. तिचा सारांश असा—

हरिकेशिबल ह्या चाण्डालाचा (स्वपाकाचा) मुलगा होता. तो जैन भिक्षु होऊन मोठा तपस्वी झाला. कोणे एके समयीं महिनाभर

उपास करून पारण्याच्या दिवशी भिक्षाटन करीत असतां तो एका महायज्ञाच्या स्थानी पोचला. मलिनवस्त्राच्छादित त्याचें तें कृश शरीर पाहून याजक ब्राह्मणांनी त्याचा धिक्कार केला आणि त्याला तेथून जावयास सांगितलें. तेथे तिंदुक वृक्षावर राहणारा यक्ष गुप्त रूपाने हरिकेशिबलाच्या स्वराने त्या ब्राह्मणांना म्हणाला, “ब्राह्मणांनो, तुम्ही केवळ शब्दांचा भार वाहणारे आहांत; वैदाध्ययन करतां, पण वेदांचा अर्थ तुम्हांला समजत नाही.” याप्रमाणें त्या भिक्षुने अध्यायक ब्राह्मणांचा उपमर्द केला असें मानून त्या ब्राह्मणांनी आपल्या तरुण कुमारांना त्याला मारहाण करावयास लावले. त्या कुमारांनी दांड्यांनी, छड्यांनी आणि चाबकांनी त्याला मारण्यास सुरवात केली. तें पाहून कोसलिक राजाची कन्या व पुरोहिताची स्त्री भद्रा यांनी त्यांचा निषेध केला. इतक्यांत अनेक यक्षांनी येऊन त्या कुमारांना रक्तबंबाळ होईपर्यंत ठोकून काढले. त्यामुळे ब्राह्मण घाबरून गेले, आणि शेवटीं त्यांनी हरिकेशिबलाची क्षमा मागून त्याला अनेक पदार्थांसह तांदळाचें उत्तम अन्न अर्पण केलें.

तें अन्न ग्रहण करून हरिकेशिबल त्यांना म्हणाला, “ब्राह्मणांनो, आग पेटवून पाण्याच्या योगाने बाह्य शुद्धि मिळविण्याच्या मागे कां लागलां आहां? ही तुमची बाह्य शुद्धि योग्य नाही, असें तस्वज्ञ म्हणतात.”

त्यावर ते ब्राह्मण म्हणाले, “हे भिक्षु, आम्ही याग कशा प्रकारचा करावा, आणि कर्माचा नाश कसा करावा?”

हरि०—सहा जीवकायांची* हिंसा न करतां, असत्य भाषण

* पृथ्वीकाय, अप्काय, वायुकाय, अग्निकाय, वनस्पतिकाय आणि त्रसकाय असे सहा जीवभेद. पृथ्वीपरमाणादिकांत जीव आहे, असें जैन मानतात. वनस्पतिकाय म्हणजे वृक्षादिक वनस्पतिवर्ग. त्रसकायांत सर्व जंगम किंवा चर प्राण्यांचा समावेश होतो.

आणि चोरी न करतां, परिग्रह, स्त्रिया, मान आणि माया सोडून साधुलोक दान्तपर्णे वागतात. पांच संवरांनी* संवृत होऊन, जीविताची चाड न ठेवतां देहाची आशा सोडून, ते देहात्रिपर्या अनासक्त होतात, व (अशा प्रकारें) श्रेष्ठ यज्ञ यजीत असतात.

ब्रा०—तुझा अग्नि कोणता? अग्निकुंड कोणतें? श्रुचा कोणती? गोवऱ्या कोणत्या? समिधा कोणत्या? शांति कोणती? आणि कोणत्या होमविधीने तू यज्ञ करतोस?

हरि०—तपश्चर्या माझा अग्नि आहे; जीव अग्निकुंड, योग श्रुचा, शरीर गोवऱ्या, कर्म समिधा, संयम शांति; अशा विधीने ऋषींनी वर्णिलेला यज्ञ मी करीत असतो.

ब्रा०—तुझा तलाव कोणता, शांतितीर्थ कोणतें?

हरि०—धर्म हाच माझा तलाव व ब्रह्मचर्य शांतितीर्थ आहे.... येथे स्नान करून विमल, विशुद्ध महर्षि उत्तम पदाला जातात.

याशिवाय यज्ञयागांचा निषेध करणारी याच उत्तराध्ययन सूत्राच्या २९ व्या अध्यायांत दुसरी एक गाथा सापडते, ती अशी—

पसुबंधा सव्वे वेया जष्टं च पावकम्मुणा ।

न तं तायंति दुस्सीलं कम्माणि बलव्रंतिह ॥

‘सर्व वेदांत पशुमारण सांगितलें असून यजन पापकर्माने मिश्रित आहे. यज्ञ करणाऱ्यांचीं तीं पापकर्मे त्यांचें रक्षण करूं शकत नाहीत.’

हरिकेशिबलाच्या कथेंत यज्ञाचा तेवढा निषेध केला आहे. पण या गाथेंत यज्ञाचाच नव्हे, तर वेदाचाही निषेध स्पष्ट दिसतो.

श्रमण पंथांचा वेदविरोध

अजितकेसकंबल नास्तिकमतप्रवर्तक असल्यामुळे यज्ञयागांवरच नव्हे, तर वेदांवर देखील टीका करीत असावा असें सर्वदर्शनांतील

* पांच संवर म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. यांताच योगसूत्रांत यम म्हटलें आहे. साधनपाद, सूत्र ३० पाहा.

चार्वाक मताच्या वर्णनावरून अनुमान करतां येतें. चार्वाकमत-प्रदर्शक जे कांही श्लोक सर्वदर्शनांत आहेत, त्यांपैकी हा दीड श्लोक आहे--

पशुश्चेन्निहतः स्वर्गं ज्योतिष्टोमे गमिष्यति ।
 स्वपिता यजमानेन तत्र कस्मान्न हिंस्यते ॥.....
 त्रयो वेदस्य कर्तारो भण्डधूर्तनिशाचराः ।

‘अग्निष्टोम यज्ञांत मारलेला पशु जर स्वर्गाला जातो, तर त्या यज्ञांत यजमान आपल्या पित्याचा वध कां करित नाही ?.... वेदांचें कर्तें भण्ड, धूर्त, राक्षस हे तिघे आहेत.’

यावरून असें दिसून येतें की, बहुतेक श्रमण संप्रदाय कमी जास्ती प्रमाणाने वेदाचा स्पष्ट निषेध करित असत, आणि त्यांना वेदनिंदक म्हणण्यास हरकत नव्हती; परंतु बुद्धाने वेदाची निंदा केल्याचा दाग्वला कोठेच आढळत नाही. याच्या उलट वेदाभ्यासाचा जिकडे तिकडे गौरव सापडतो. बुद्धाच्या भिक्षुसंवांत महाकात्यायनासारखे वेदपारंगत ब्राह्मण होते. तेव्हा बुद्ध भगवान् वेदनिंदा करी, हें संभवतच नाही. पण यज्ञयागांत होणारी गाईवैलांची आणि इतर प्राण्यांची हिंसा त्याला इतर श्रमणांप्रमाणेच पसंत नव्हती.

यज्ञांचा निषेध

कोसलसंयुक्तांत यज्ञयागांचा निषेध करणारें सुत्त आहे तें असें—“बुद्ध भगवान् श्रावस्ती येथे रहात होता. त्या वेळीं पसेनदि कोसल राजाच्या महायज्ञाला सुरवात झाली. त्यांत पांचशें बैल, पांचशें गोहरे, पांचशें कालवडी, पांचशें बकरे व पांचशें मेंढे बलिदानासाठी यूपाना बांधले होते. राजाचे दास, दूत व कामगार दंडाच्या भयाने भयभीत होऊन आसवें गाळीत, रडत रडत यज्ञाचीं कामें करित होते.

“तै सर्व भिक्षुंनी पाहून भगवंताला सांगितलें. तेव्हा भगवान् म्हणाला,

अस्समेधं पुरिसमेधं सम्पापासं वाजपेयं ।
 निरग्गळं महारम्भा न ते होन्ति महप्फला ॥
 अजेळका च गात्रो च विविधा यत्थ हज्जरे ।
 न तं सम्मग्गता यज्जं उपयन्ति महेसिनो ॥
 ये च यज्जा निरारम्भा यजन्ति अनुकूलं सदा ।
 अजेळका च गात्रो च विविधा नेत्थ हज्जरे ॥
 एतं सम्मग्गता यज्जं उपयन्ति महेसिनो ।
 एतं यजेथ मेवात्री एसो यज्जो महप्फलो ॥
 एतं हि यजमानस्य सेय्यो होति न पापियो ।
 यज्जो च विपुलो होति पसीदन्ति च देवता ॥

“अश्वमेध, पुरुषमेध, सम्यक्पाश, वाजपेय आणि निरर्गळ, हे यज्ञ मोठ्या खर्चाचे आहेत; पण ते महाफलदायक होत नाहीत. बकरे, मेंढे आणि गाई असे विविध प्राणी ज्यांत मारले जातात, त्या यज्ञाला सद्वर्तनी महर्षि जात नाहीत. परंतु ज्या यज्ञांत प्राण्यांची हिंसा होत नाही, जे लोकांना आवडतात, आणि बकरे, मेंढे, गाई वगैरे विविध प्राणी ज्यांत मारले जात नाहीत, अशा यज्ञांत सद्वर्तनी महर्षि उपस्थित होतात. म्हणून सूत्र पुरुषाने असा यज्ञ करावा. हा यज्ञ महाफलदायक आहे. कारण ह्या यज्ञाच्या यजमानाचें कल्याण होतें, अकल्याण होत नाही. आणि तो यज्ञ वृद्धि पावतो, व देवता प्रसन्न होतात.”

यज्ञांत पाप कां !

यज्ञांत प्राणिवन्न केल्याने कायावाचामनें यजमान अकुशल कर्माचें आचरण करतो, म्हणून यज्ञ अमंगळ आहे, असें बुद्धाचें

म्हणणें होतें. यासंबंधीं. अंगुत्तर निकायाच्या सत्तकनिपातांत एक सुत्त सापडतें. त्याचें रूपांतर येणेंप्रमाणे—

एके समयीं भगवान् श्रावस्ती येथे जेतवनांत अनाथ पिंडिकाच्या आरामांत राहत होता. त्या वेळीं उद्गतशरीर (उग्गतसरीर) ब्राह्मणाने महायज्ञाची तयारी चालविली होती. पांचशें बैल, पांचशें गोहरे, पांचशें कालवडी, पांचशें बकरे आणि पांचशें मेंढे यज्ञांत बलि देण्याकरितां यूपाना बांधले होते. तेव्हा उद्गतशरीर ब्राह्मण भगवंतापाशीं येऊन, भगवंताला कुशल प्रश्नादिक विचारून एका बाजूला बसला, आणि म्हणाला, “भो गोतम, यज्ञासाठी अग्नि पेटविणें आणि यूप उभारणें महत्फलदायक होतें असें मी ऐकलें आहे.”

भगवान् म्हणाला, “हे ब्राह्मणा, यज्ञासाठी अग्नि पेटविणें आणि यूप उभारणें महत्फलदायक होतें असें मीही पण ऐकलें आहे.”

हेंच वाक्य ब्राह्मणाने आणखी दोनदा उच्चारलें, आणि भगवंताने त्याला तेंच उत्तर दिलें. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, “तर मग आपणा दोघांचें सर्वथैव जुळतें.”

त्यावर आनंद म्हणाला, “हे ब्राह्मणा, हा तुझा प्रश्न बरोबर नाही. ‘मी असें ऐकलें आहे,’ असें न म्हणतां तूं असें म्हण, ‘यज्ञासाठी मी अग्नि पेटविण्याच्या व यूप उभारण्याच्या प्रयत्नांत आहे, यासंबंधीं भगवंताने मला असा उपदेश करावा की, ज्यामुळे माझे चिरकाल कल्याण होईल.’”

आनंदाच्या म्हणण्याप्रमाणे ब्राह्मणाने भगवंताला प्रश्न केला तेव्हा भगवान् म्हणाला, “जो यज्ञासाठी अग्नि पेटवितो, व यूप उभारतो, तो दुःखोत्पादक तीन अकुशल शस्त्रें उगारतो. तीं कोणतीं तर कायशस्त्र, वाचाशस्त्र आणि चित्तशस्त्र. जो यज्ञाला सुरवात करतो, त्याच्या मनांत इतके बैल, इतके गोहरे, इतक्या कालवडी इतके बकरे, इतके मेंढे मारण्यांत यावे, असा अकुशल विचार

उद्भवतो. याप्रमाणे तो सर्वांत प्रथम दुःखोत्पादक अकुशल चित्तशस्त्र उगारतो: नंतर हे प्राणी मारण्याला तो आपल्या तोंडाने आज्ञा देतो, आणि त्या योगें दुःखोत्पादक अकुशल वाचाशस्त्र उगारतो. तदनंतर त्या प्राण्यांना मारावें म्हणून प्रथम आपणच त्या त्या प्राण्यांस मारण्यास आरंभ करतो, आणि त्या योगें दुःखोत्पादक अकुशल कायशस्त्र उगारतो.

“हे ब्राह्मणा, हे तीन अग्नि त्याग करण्याला, परिवर्जनाला योग्य आहेत; त्यांचें सेवन करूं नये. ते कोणते? कामाग्नि, द्वेषाग्नि आणि मोहाग्नि. जो मनुष्य कामाभिभूत होतो, तो कायावाचामनें कुकर्म आचरतो आणि त्यामुळे मरणोत्तर दुर्गतीला जातो. त्याचप्रमाणें द्वेषाने आणि मोहाने अभिभूत झालेला मनुष्य देखील कायवाचामनें कुकर्म आचरून दुर्गतीला जातो. म्हणून हे तीन अग्नि त्याग करण्याला, परिवर्जनाला योग्य आहेत; त्यांचें सेवन करूं नये.

“हे ब्राह्मणा, या तीन अग्नींचा सत्कार करावा, त्यांना मान द्यावा, त्यांची पूजा आणि चांगल्या रीतीने, सुखाने परिचर्या करावी. ते अग्नि कोणते? आहवनीयाग्नि (आहुनेय्यग्नि), गार्हपत्याग्नि (गहपतग्नि), व दक्षिणाग्नि (दक्षिणेय्यग्नि)* आईवापें आहवनीयाग्नि समजावा, आणि त्यांची मोठ्या सत्काराने पूजा करावी. बायकामुलें, दास कर्मकार गार्हपत्याग्नि आहेत असें समजावें, व त्यांची आदरपूर्वक पूजा करावी. श्रमणब्राह्मण दक्षिणाग्नि समजावा आणि त्याची सत्कारपूर्वक जा करावी. हे ब्राह्मणा, हा लांकडाचा अग्नि कधी पेटवावा लागतो, कधी त्याची उपेक्षा करावी लागते, व कधी विझवावा लागतो.”

* हे तीन अग्नि ब्राह्मणी ग्रन्थांत प्रसिद्ध आहेत. ‘दक्षिणाग्निगार्हपत्याहवनीयी त्रयोऽनयः ।’ (अमरकोश). यांची परिचर्या कशी करावी व तिचें फळ काय इत्यादि माहिती गृह्यसूत्रादि ग्रन्थांत सापडते.

हे भगवंताचें भाषण ऐकून उद्गतशरीर ब्राह्मण त्याचा उपासक झाला, आणि म्हणाला, “भो गोतम, पांचशें बैल, पांचशें गोहरे, पांचशें कालवडी, पांचशें बकरे व पांचशें मेंढे, या सर्व प्राण्यांना मी यूपंपासून मोकळे करतो. त्यांना जीवदान देतो. ताज गवत खाऊन आणि थंड पाणी पिऊन ते शीतल छायेत आनंदाने राहोत.”

यज्ञांत तपश्चर्येचें मिश्रण

बुद्धसमकालीन यज्ञयागांत ब्राह्मणांनी तपश्चर्येचें मिश्रण केलें होतें. वैदिक मुनि जंगलांत राहून तपश्चर्या करूं लागले, तरी सवडीप्रमाणें मधून मधून लहान मोठा यज्ञ करीतच. याचीं एक दोन उदाहरणें तिसऱ्या प्रकरणांत दिलीं आहेतच.* याशिवाय याज्ञवल्क्याचें उदाहरण घ्या. याज्ञवल्क्य मोठा तपस्वी आणि ब्रह्मिष्ठ समजला जात असे. असें असतां त्याने जनक राजाच्या यज्ञांत भाग घेतला, आणि शेवटीं एक हजार गाईची दहा हजार सुवर्णपादांसह दक्षिणा स्वीकारली.†

परंतु यज्ञ आणि तपश्चर्या यांचें मिश्रण दुष्पट दुःखकारक आहे असे बुद्ध भगवंताचें म्हणणें होतें. कन्दरक सुत्तांत‡ भगवंताने चार प्रकारचीं माणसें वर्णिलीं आहेत, तीं अशीं—(१) आत्मन्तप पण परन्तप नव्हे; (२) परन्तप पण आत्मन्तप नव्हे; (३) आत्मन्तप आणि परन्तप; (४) आत्मन्तपही नव्हे आणि परन्तपही नव्हे.

ह्या चारांत पहिला कडक तपश्चर्या करणारा तपस्वी होय. तो स्वतःला ताप देतो, पण पराला ताप देत नाही. दुसरा खाटीक पारधी वगैरे. तो दुसऱ्या प्राण्याला ताप देतो पण स्वतःला ताप देत

* पूर्वार्ध, पृष्ठे ७२, ७३ पहा.

† बृहदारण्यक उपनिषद् ३।१।१-२ पहा.

‡ मज्झिमनिकाय नं. ५१.

नाही. तिसरा यज्ञयाग करणारा. तो स्वतःलाही ताप देतो आणि इतर प्राण्यांनाही ताप देतो. चवथा तथागताचा (बुद्धाचा) श्रावक. तो आपणाला किंवा पराला ताप देत नाही.

या चारांचेही सविस्तर विवरण त्या सुत्तांत सापडते. त्यांपैकी, तिसऱ्या प्रकारच्या माणसाच्या वर्णनाचा सारांश येणेप्रमाणे:-भगवान् म्हणतो, “भिक्षुहो, आत्मन्तप आणि परन्तप माणूस कोणता? एखादा क्षत्रिय राजा किंवा एखादा श्रीमंत ब्राह्मण एक नवीन संस्थागार बांधतो, आणि मुंडण करून खराजिन पांघरून तुपातेलाने अंग माखतो, व मृगाच्या शिंगाने पाठ खाजवीत आपल्या पत्नीसह व व पुरोहित ब्राह्मणासह त्या संस्थागारांत प्रवेश करतो. तेथे तो शेंण सारवलेल्या जमिनीवर कांही न अंथरतां निजतो. एका चांगल्या गाईच्या एका पान्हाच्या दुधावर तो राहतो, दुसऱ्या पान्हाच्या दुधावर त्याची पत्नी राहते आणि तिसऱ्या पान्हाच्या दुधावर पुरोहित ब्राह्मण राहतो. चौथ्या पान्हाच्या दुधाने होम करतात. चारही पान्हांतून शिल्लक राहिलेल्या दुधावर वासराला निर्वाह करावा लागतो.

“मग तो म्हणतो, ‘ह्या माझ्या यज्ञाकरितां इतके बैल मारा, इतके गोहरे मारा, इतक्या कालवडी मारा, इतके बकरे मारा, इतके मेंढे मारा, यूपांसाठी इतके वृक्ष तोडा, कुशासनासाठी इतके दर्भ कापा.’ त्याचे दास, दूत आणि कर्मकार दंडभयाने भयभीत होऊन आसवे गाळीत रडत रडत तीं कामें करतात. याला म्हणतात, आत्मन्तप आणि परन्तप.”

लोकांना गोर्हिसा नको होती

हे दास, दूत आणि कर्मकार यज्ञाचीं कामें रडत रडत कां करीत असावेत? कारण, या यज्ञांत जीं जनावरें मारलीं जात, तीं गरीब शेतकऱ्यांकडून हिरावून घेण्यांत येत असत, आणि त्यामुळे शेतकऱ्यांना फार दुःख होई. सुत्तनिपातांतील ब्राह्मणधम्मिक सुत्तांत

अतिप्राचीन काळच्या ब्राह्मणांचें आचरण वर्णिलें आहे, त्यांत खालील गाथा सापडतात—

यथा माता पिता भाता अञ्जे वाऽपि च जातका ।

गात्रो नो परमा मित्ता यासु जायन्ति ओसधा ॥

अन्नदा बलदा चेता वण्णदा सुखदा तथा ।

एतमत्थवसं जत्वा नास्सु गात्रो हर्निंसु ते ॥

‘आई, बाप, भाऊ आणि दुसरे संगेसोयरे, यांप्रमाणेंच गाई आमच्या मित्र आहेत. कां की, शेती त्यांच्यावर अवलंबून असते. त्या अन्न, बल, कान्ति आणि सुख देणाऱ्या आहेत. हें कारण जाणून प्राचीन ब्राह्मण गाईची हत्या करीत नव्हते.’

यावरून असें दिसून येतें की, सामान्य लोकांनां गाई आपल्या आप्तेष्टांसारख्या वाटत, आणि यज्ञयागांत त्यांची वेसुमारपणें कत्तल करणें त्यांना मुळीच पसंत नव्हतें. राजांनी आणि श्रीमंत लोकांनी स्वतःच्या गाईचा वध केला असता, तर त्यांच्या दास, कर्मकारांना रडण्याचा प्रसंग कमी प्रमाणांत आला असता. पण, ज्याअर्थी हीं जनावरें त्यांच्याचसारख्या गरीब शेतकऱ्यांकडून बळजबरीने घेतलीं जात, त्याअर्थी त्यांना अतोनात दुःख होणें अगदी साहजिक होतें. यज्ञासाठी लोकांवर जबरदस्ती कशी होत असे, हें खालील गाथेवरून दिसून येईल.

ददन्ति एके विसमे निविद्धा

छेत्वा वधित्वा अथ सोचयित्वा !

सा दक्खिणा अस्सुमुखा सदण्डा ।

समेन दिन्नस्स न अग्घमेति ॥

‘कोणी विषम मार्गांत निविष्ट होऊन हाणमार करून लोकांना शोक करावयास लावून दान देतात. ती (लोकांच्या) अश्रूनी भरलेली सदण्ड दक्षिणा समत्वाने दिलेल्या दानाची किंमत पावत नाही.’

त्या काळीं जसे यज्ञयागासाठी तसेच उदरनिर्वाहासाठी अनेक प्राणी मारले जात; गाईला मारून तिचे मांस चवाठ्यावर विकण्याची प्रथा फार होती.* परंतु बुद्धाने जितका यज्ञयागांचा निषेध केला तितका या कृत्यांचा केलेला दिसून येत नाही. चवाठ्यावर मांस-विकण्याची पद्धति बुद्दाला पसंत होती असें समजतां कामा नये. पण एखाद्या यज्ञयागासमोर तिची कांहीच किंमत नव्हती. कसायाच्या हातीं जी गाय आणि जो बैल पडे, ती गाय दुभती नसे आणि तो बैल शेतीला निरुपयोगी झालेला असे; त्याच्याबद्दल कोणी आसवें गाळीत नसत. यज्ञाची गोष्ट निराळी होती. पांचशें किंवा सातशें कालवडी किंवा गोहरे एका यज्ञांत मारावयाचे म्हणजे शेतीचें किती नुकसान होत असे, आणि त्याबद्दल शेतकरी लोक किती हळहळत, याची नुसती कल्पनाच केली पाहिजे! अशा जुलमांचा निषेध बुद्धाने केला, तर त्याला वेदनिंदक कां म्हणावें ?

सुयज्ञ कोणता ?

राजांनी आणि श्रीमंत ब्राह्मणांनी कशा रीतीने यज्ञ करावा, हें बुद्ध भगवंताने दीर्घनिकायांतील कूटदन्त सुत्तांत सुचविलें आहे. त्या सुत्ताचा सारांश येणेंप्रमाणें—

एके समयीं बुद्ध भगवान् मगध देशांत संचार करीत असतां खाणुमत नांवाच्या ब्राह्मणग्रामाला आला. हा गाव मगध देशाच्या बिंबिसार राजाने कूटदन्त नांवाच्या ब्राह्मणाला दान दिला होता. त्या ब्राह्मणाने महायज्ञासाठी सातशें बैल, सातशें गोहरे, सातशें कालवडी सातशें बकरे आणि सातशें मेंढे आणले होते.

* सेय्यथापि भिक्षवे दक्खो गोघातको वा गोघातकन्तेवासी वा गाविं वधित्वा चातुम्महापथे बिलसो विभजित्वा निसिन्नो अस्स ।
(सतिपट्टानमुत्त) .

भगवान् आपल्या गावाजवळ आल्याचें वर्तमान ऐकतांच खाणुमत गावांतील ब्राह्मण एकत्र जमून भगवंताच्या दर्शनाला कूटदन्त ब्राह्मणाच्या वाड्यावरून चालले. ते कोठे जातात, याची कूटदन्ताने चौकशी केली, आणि तो आपल्या हुज्याला म्हणाला, “या ब्राह्मणांना सांग की, मी देखील भगवंताच्या दर्शनाला जाऊं इच्छितों, तुम्ही जरा थांबा.”

कूटदन्ताच्या यज्ञासाठी पुष्कळ ब्राह्मण जमले होते. कूटदन्त भगवंताच्या दर्शनाला जाणार, हें वर्तमान ऐकल्याबरोबर ते त्याजपाशीं येऊन म्हणाले, “भो कूटदन्त, गोतमाच्या दर्शनाला तूं जाणार आहेस, ही गोष्ट खरी काय ?”

कूटदन्त—होय, मला गोतमाच्या दर्शनाला जावें असें वाटतें.

ब्राह्मण—भो कूटदन्त, गोतमाच्या दर्शनाला जाणें तुला योग्य नाही. जर तूं त्याच्या दर्शनाला जाशील, तर त्याच्या यशाची अभिवृद्धि आणि तुझ्या यशाची हानि होईल. म्हणून गोतमानेच तुझ्या भेटीला यावें, आणि तूं त्याच्या भेटीला जाऊं नये, हें चांगलें. तूं उत्तम कुलांत जन्मला आहेस, धनादय आहेस, विद्वान् आहेस, सुशील आहेस, पुष्कळांचा आचार्य आहेस, तुजपाशीं वेदमंत्र शिकण्यासाठी चोहोंकडून पुष्कळ शिष्य येतात. गोतमापेक्षा तूं वयाने मोठा आहेस, आणि मगधराजाने बहुमानपुरस्सर हा गाव तुला इनाम दिला आहे. तेव्हा गोतमाने तुझ्या भेटीला यावें, आणि तूं त्याच्या भेटीला जाऊं नये, हेंच योग्य होय.

कूटदन्त—आता माझे म्हणणें काय तें ऐका. श्रमण गोतम थोर कुलांत जन्मलेला असून मोठ्या संपत्तीचा त्याग करून श्रमण झाला आहे. त्याने तरुण वयांत संन्यास घेतला. तो तेजस्वी व सुशील आहे. तो मधुर आणि कल्याणप्रद वचन बोलणारा असून पुष्कळांचा आचार्य आणि प्राचार्य आहे. तो विषयांपासून मुक्त होऊन शांत झाला आहे. तो कर्मवादी आणि क्रियावादी आहे. सर्व देशांतील लोक

त्याचा धर्म श्रवण करण्याला येत असतात. तो सम्यक् संबुद्ध, विद्या-चरणसंपन्न, लोकविद्, दम्य पुरुपांचा सारथि, देव-मनुष्यांचा शास्ता, अशी त्याची कीर्ति सर्वत्र पसरली आहे. त्रिंविंशति राजा, तसाच पसेनदि कोसलराजा आपल्या परिवारासह त्याचा श्रावक झाला. या राजांना जसा, तसाच तो पौष्करसादीसारख्या ब्राह्मणांना पूज्य आहे. त्याची योग्यता एवढी असून सांप्रत तो आमच्या गावी आला असतां त्याला आम्ही आमचा अतिथि समजलें पाहिजे; आणि अतिथि या नात्याने त्याच्या दर्शनाला जाऊन त्याचा सत्कार करणें आम्हांला योग्य आहे.

ब्राह्मण--भो कूटदन्त, तू जी ही गोतमाची स्तुति केलीस, तिजमुळे आम्हाला असें वाटतें की, सद्गृहस्थाने शंभर योजनांवर जाऊन देखील त्याची भेट घेणें योग्य होईल. चला, आपण सर्वच त्याच्या दर्शनाला जाऊं.

तेव्हा कूटदन्त या ब्राह्मणसमुदायासह आम्रयष्टिवनामध्ये भगवान् राहत होता तेथे आला, आणि भगवंताला कुशलप्रश्नादिक विचारून एका बाजूला बसला. त्या ब्राह्मणांपैकी कांही जण भगवंताला नमस्कार करून, कांही जण आपलें नामगोत्र कळवून आणि कांही जण कुशलप्रश्नादिक विचारून एका बाजूला बसले.

आणि कूटदन्त भगवंताला म्हणाला, "आपणाला उत्तम यज्ञविधि माहित आहे, असें मी ऐकलें. तो जर आपण आम्हांला समजावून सांगाल, तर चांगलें होईल."

भगवंताने खालील कथा सांगितली--

प्राचीन काळीं महाविजित नांवाचा एक प्रख्यात राजा होऊन गेला. एके दिवशीं एकान्तामध्ये बसला असतां त्या राजाच्या मनांत असा विचार आला की, आपणापाशीं पुष्कळ संपत्ति आहे; तिचा

महायज्ञांत व्यय केला, तर तें कृत्य आपणास चिरकाल हितावह आणि सुखावह होईल. हा विचार त्याने आपल्या पुरोहिताला सांगितला, आणि तो म्हणाला, “हे ब्राह्मणा, मी महायज्ञ करूं इच्छितों. तो कोणत्या प्रकारें केला असतां मला हितावह आणि सुखावह होईल तें सांग.”

पुरोहित म्हणाला, “सध्या आपल्या राज्यांत शांतता नाही; गावें आणि शहरे लुटलीं जात आहेत, वाटमारी होत आहे. अशा स्थितींत जर आपण लोकांवर कर बसविला, तर कर्तव्यापासून विमुख व्हाल. आपणाला असें वाटेल की, शिरच्छेद करून, तुरुंगांत घालून, दण्ड करून किंवा आपल्या राज्यांतून हाकून देऊन चोरांचा बंदोबस्त करतां येईल. परंतु ह्या उपायांनी बंडाळीचा पूर्णपणें बंदोबस्त होणार नाही. कां की, जे शिल्लक राहतील, ते चोर पुन्हा बंडें उपस्थित करतील. तीं साफ नाहीशी करण्याचा खरा उपाय आहे तो असा—जे आपल्या राज्यांत शेती करूं इच्छितात, त्यांना बीबियाणें भरपूर मिळेल अशी व्यवस्था करा. जे व्यापार करूं इच्छितात, त्यांना भांडवल कमी पडूं देऊं नका. जे सरकारी नोकरी करूं इच्छितात, त्यांना योग्य वेतन देऊन, यथायोग्य कार्याला लावा. अशा रीतीने सर्व माणसें आपापल्या कामांत दक्ष राहिल्यामुळे राज्यांत बंडाळी उत्पन्न होण्याचा संभव राहणार नाही; वेळोवेळीं कर वसूल होऊन तिजोरीची अभिवृद्धि होईल. बंडवाल्यांचा उपद्रव नष्ट झाल्यामुळे लोक निर्भयपणें आपले दरवाजे उघडे टाकून मुलांबाळांसकट मोठ्या आनंदाने कालक्रमणा करतील.”

पुरोहित ब्राह्मणाने सांगितलेला बंडाळीचा नाश करण्याचा उपाय महाविजित राजाला पसंत पडला. आपल्या राज्यांत शेती करण्याला समर्थ लोकांना बीबियाणें पुरवून त्याने शेती करावयास लावले; जे व्यापार करण्याला समर्थ होते, त्यांना भांडवल पुरवून

व्यापाराची अभिवृद्धि केली, आणि जे सरकारी नोकरीला योग्य होते त्यांची सरकारी कामावर यथायोग्य स्थळीं योजना केली. हा उपाय अमलांत आणल्याने महाविजिताचें राष्ट्र अल्पावकाशांतच समृद्ध झालें. दरोडे आणि चोऱ्या नामशेष झाल्यामुळे कर वसूल होऊन तिजोरी वाढली, आणि लोक निर्भयपणें दरवाजे उघडे टाकून आपल्या मुलांना खेळवीत काल कंटू लागले.

एके दिवशीं महाविजित राजा पुरोहिताला म्हणाला, “भो ब्राह्मणा, तुम्ही सांगितलेल्या उपायाने माझ्या राज्यांतील बंडाळी नष्ट झाली आहे. माझ्या तिजोरीची सांपत्तिक स्थिति फार चांगली असून राष्ट्रांतील सर्व लोक निर्भयपणें आणि आनंदाने राहतात. आता मी महायज्ञ करूं इच्छितों. त्याचें विधान मला सांगा.”

पुरोहित म्हणाला, “आपणाला महायज्ञ करावयाचा असेल, तर त्या कामीं प्रजेची अनुमति घेतली पाहिजे. यास्तव प्रथमतः राज्यांतील सर्व लोकांना जाहीर रीतीने आपली इच्छा दर्शवून त्या कामीं त्यांची सम्मति मिळवा.”

राजाच्या इच्छेला अनुसरून सव लोकांनी यज्ञाला अनुमति दिली. आणि त्याप्रमाणें पुरोहिताने यज्ञाची तयारी केली व तो राजाला म्हणाला, “या यज्ञांत पुष्कळ संपत्ति खर्च होणार असा विचार यज्ञारंभी मनांत आणूं नका. यज्ञ चालला असतां आपली संपत्ति नाश पावत आहे, आणि यज्ञ संपल्यावर आपली संपत्ति नाश पावली, असा विचार तुम्ही मनांत आणतां कामा नये. आपल्या यज्ञांत बरेवाईट लोक येतील. पण त्यांतील सत्पुरुषांवर दृष्टि देऊन यज्ञ करावा व आपलें चित्त आनन्दित ठेवावें.”

त्या महाविजिताच्या यज्ञामध्ये गाई, बैल, बकरे आणि मेंढे मारण्यांत आले नाहीत; झाडें तोडून यूप करण्यांत आले नाहीत;

दर्भाचीं आसनें बनविण्यांत आलीं नाहीत; दासांना, दूतांना आणि मजुरांना जबरदस्तीने कामावर लावण्यांत आले नाही. ज्यांची इच्छा होती, त्यांनी कामे केलीं, व ज्यांची नव्हती त्यांनी केलीं नाहीत. दूध, तेल, लोणी, मध आणि काकवी या पदार्थांनीच तो यज्ञ समाप्त करण्यांत आला.

तदनंतर राष्ट्रांतील श्रीमंत लोक मोठमोठे नजराणे घेऊन महाविजित राजाच्या दर्शनाला आले. त्यांना राजा म्हणाला, “गृहस्थहो, मला तुमच्या नजराण्यांची मुलीच गरज नाही. धार्मिक कराच्या रूपाने माझ्याजवळ पुष्कळ द्रव्य साठले आहे, त्यांपैकी तुम्हांला कांही पाहिजे असेल, तर खुशाल घेऊन जा.”

याप्रमाणे राजाने त्या धनाढ्य लोकांचे नजराणे घेण्याचें नाकारल्यावर त्यांनी तें द्रव्य खर्चून यज्ञशालेच्या चारी बाजूंना धर्मशाळा बांधून गोरगरिबांना दानधर्म केला.

ही भगवंताने सांगितलेली यज्ञाची गोष्ट ऐकून कूटदन्ताबरोबर आलेले ब्राह्मण उद्गारले, “फारच चांगला यज्ञ ! फारच चांगला यज्ञ !”

त्यानंतर भगवंताने कूटदन्त ब्राह्मणाला आपल्या धर्माचा विस्ताराने उपदेश केला. आणि तो ऐकून कूटदन्त ब्राह्मण भगवंताचा उपासक झाला, व म्हणाला, “भो गौतम, सातशें बैल, सातशें गोहरे, सातशें कालवडी, सातशें बकरे आणि सातशें मेंढे, या सर्व प्राण्यांना मी यूपीपासून मोकळे करतो, त्यांना जीवदान देतो. ताजें गवत खाऊन आणि थंड पाणी पिऊन ते शीतल छायेंत आनंदाने राहोत !”

• बेकारी नष्ट करणें हाच खरा यज्ञ

वरील सुत्तांत महाविजित याचा अर्थ ज्याचें राज्य विस्तृत आहे असा. तोच महायज्ञ करूं शकेल. त्या महायज्ञाचें मुख्य

विधान म्हटलें म्हणजे राज्यांत बेकार लोक राहूं घावयाचे नाहीत; सर्वांना सत्कार्याला लावावयाचें. हेंच विधान निराळ्या तऱ्हेने चक्क-वत्तिसीहनाद सुत्तांत सांगितलें आहे. त्याचा सारांश असा—

दृढनेमि नांवाचा चक्रवर्ती राजा होऊन गेला. वृद्धापकाळीं आपल्या मुलाला अभिषेक करून तो योगाभ्यासासाठी उपवनांत जाऊन राहिला. सातव्या दिवशीं राजाच्या प्रासादासमोर असलेलें देदीप्यमान चक्र अंतर्धान पावलें. तेव्हा दृढनेमीचा पुत्र फार घाबरला आणि राजर्षि पित्याजवळ जाऊन त्याने त्याला हें वर्तमान विदित केलें. राजर्षि म्हणाला, “ मुला, तूं घाबरूं नकोस. हें चक्र तुझ्या पुण्याईने उत्पन्न झालें नव्हतें. तूं जर चक्रवर्ति राजाचें व्रत पालन करशील, तर तें पुन्हा जागच्या जागीं येऊन स्थिर राहील. तूं लोकांचें न्यायाने आणि समतेने रक्षण कर, तुझ्या राज्यांत अन्यायाची प्रवृत्ति होऊं देऊं नकोस. जे दरिद्री असतील त्यांना (उद्योगाला लावून) धन मिळेल अशी व्यवस्था कर आणि जे तुझ्या राज्यांत सत्पुरुष श्रमणब्राह्मण असतील त्यांजपासून वेळोवेळीं कर्तव्याकर्तव्याचा बोध करून घे. त्यांचा उपदेश ऐकून अकर्तव्यापासून दूर हो, व कर्तव्यांत दक्ष रहा.”

तरुण राजाने हा उपदेश मान्य केला. आणि त्याप्रमाणे वागल्याने तें देदीप्यमान चक्र पुन्हा स्वस्थनीं आलें. राजाने डाव्या हातांत पाण्याची झारी घेतली, आणि उजव्या हाताने तें चक्र प्रवर्तित केलें. तें त्याच्या साम्राज्यांत चोहोकडे फिरलें. त्याच्या मागोमाग जाऊन राजाने सर्व लोकांना उपदेश केला की, ‘प्राणघात करूं नये, चोरी करूं नये, व्यभिचार करूं नये, खोटें बोलूं नये. यथार्थ-तया निर्वाह करावा.’

त्यानंतर तें चक्ररत्न परत फिरून चक्रवर्ति राजाच्या सभा-स्थानासमोर खडें राहिलें. राजवाड्याला त्याने शोभा आणली.

हा चक्रवर्तिव्रताचा प्रकार सात पिढ्यांपर्यंत चालला. सातव्या चक्रवर्तीने संन्यास घेतल्यावर सातव्या दिवशीं तें चक्र अन्तर्धान पावलें, आणि त्यामुळे तरुण राजाला फार दुःख झालें. पण राजर्षि पित्याजवळ जाऊन त्याने चक्रवर्तिव्रत समजावून घेतलें नाहीं. त्याच्या अमात्यांनी आणि इतर सद्गृहस्थांनी त्याला तें चक्रवर्तिव्रत समजावून दिलें. तें ऐकून घेऊन राजाने लोकांचें न्याय्य रक्षण आरंभिलें; पण दरिद्री लोकांना उद्योग मिळेल अशी व्यवस्था केली नाहीं. त्यामुळे दारिद्र्य भयंकर वाढलें. आणि एका मनुष्याने चोरी केली. त्याला लोकांनी राजाच्या स्वाधीन केल्यावर राजा म्हणाला, “रे माणसा, तूं चोरी केलीस हें खरें काय ?”

तो-खरें महाराज.

राजा-कां चोरी केलीस ?

तो-महाराज, निर्वाह होत नाहीं ना !

त्याला यथायोग्य द्रव्य देऊन राजा म्हणाला, “ह्या द्रव्याने तूं स्वतः निर्वाह कर, तुझ्या कुटुंबाला पोस, व्यापार उद्योग आणि दानधर्म कर.”

ही गोष्ट दुसऱ्या एका बेकाराला समजली. तेव्हा त्यानेही चोरी केली. राजाने त्यालाही यथायोग्य द्रव्य दिलें. लोकांना समजून चुकलें की, जो चोरी करतो, त्याला राजा बक्षीस देतो. तेव्हा जो तो चोऱ्या करूं लागला. त्यांपैकी एकाला पकडून राजाकडे नेलें. राजाने विचार केला, ‘जर चोऱ्या करणाऱ्यांना मी द्रव्य देत गेलों, तर सर्व राज्यांत बेसुमार चोऱ्या होतील ! म्हणून या माणसाचा शिरच्छेद करावयास लावणें चांगलें.’ त्याप्रमाणें त्या माणसाला त्याने दोऱ्यांनी बांधावयास लावलें, त्याचें मुंडन करवलें, आणि रस्यांतून धिड काढावयास लावून नगराच्या दक्षिणेला त्याचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली.

तो प्रकार पाहून चोर लोक घाबरून गेले. यापुढे सरळपणें चोऱ्या करणें धोक्याचें आहे, असें जाणून त्यांनी तीक्ष्ण शस्त्रें तयार करविलीं, व ते उघडपणें दरोडे घालूं लागले...

याप्रमाणें दरिद्री लोकांना व्यवसाय न मिळाल्यामुळे दारिद्र्य वाढत गेलें. दारिद्र्य वाढल्याने चोऱ्या लुटालुटी वाढल्या, चोऱ्या लुटालुटी वाढल्याने शस्त्रास्त्रें वाढलीं, शस्त्रास्त्रें वाढल्याने प्राणघात वाढले. प्राणघात वाढल्याने असत्य वाढलें, असत्य वाढल्याने चहाडखोरी वाढली, चहाडखोरी वाढल्याने व्यभिचार वाढला, आणि त्यामुळे शिवीगाळ आणि वृथा बडबड वाढली. त्यांची अभिवृद्धि झाल्यामुळे लोभ आणि द्वेष यांची अभिवृद्धि झाली. आणि त्यांच्यामुळे मिथ्यादृष्टि वाढून इतर सर्व असत्कर्म फैलावलीं.

महाविजित राजाला पुरोहिताने सांगितलेल्या यज्ञ विधानाचा खुलासा या चक्रवर्त्तिसीहनाद सुत्तावरून होतो. लोकांकडून जबर-दस्तीने जनावरें हिरावून घेऊन त्यांचा यज्ञांत वध करणें हा खरा यज्ञ नव्हे, तर राज्यांतील लोकांना समाजोपयोगी कार्याला लावून बेकारी नष्ट करणें हा होय. बलिदानपूर्वक यज्ञयागांचा कधीच लोप होऊन गेला आहे. पण अद्यापि खरा यज्ञ करण्याचा प्रयत्न क्वचित् दिसून येतो. बेकारी कमी करण्यासाठी जर्मनीने आणि इटलीने युद्धसामग्री वाढविली; त्यामुळे फ्रान्स, इंग्लंड आणि अमेरिका या राष्ट्रांना देखील युद्धसामग्री वाढवावी लागली. आणि आता प्रसंग हातघाईवर येण्याचा संभव दिसतो. इकडे जपानने तर चीनवर आक्रमण केलेंच आहे; आणि तिकडे मुसोलिनी व हिटलर उद्या काय करतील याचा कोणालाच भरवंसा वाटत नाही.* एक गोष्ट खरी की, या सगळ्याचें पर्यवसान रणयज्ञांतच होणार! आणि त्यांत इतर प्राण्यांपेक्षा मनुष्यप्राण्यांच्याच आहुति जास्त पडणार! हा रणयज्ञ थांबवावयाचा असेल, तर लोकांना

* हा मजकूर चालू युद्धापूर्वी लिहिला होता तो तसाच राहूं दिला आहे.

युद्धसामग्रीकडे न लावतां समाजोन्नतीच्या कामाकडे लावले पाहिजे. तेव्हाच बुद्ध भगवंताने उपदेशिलेले यज्ञविधान अमलांत येईल. अस्तु.

हे थोडे विषयांतर झाले. बुद्धाच्या यज्ञविधानाच्या स्पष्टीकरणार्थ ते योग्य वाटले. वर दिलेलीं सुत्ते बुद्धानंतर कांही काळाने रचलीं असलीं, तरी त्यांत बुद्धाने उपदेशिलेल्या मूलभूत तत्त्वांचा खुलासा करण्यांत आला आहे. असा सुयज्ञ उपदेशिणाऱ्या गुरूला वेदनिदक म्हणून त्याची अवहेलना करणे योग्य आहे की काय याचा विचार सुज्ञांनी करावा.

प्रकरण दहावे

जातिभेद

जातिभेदाचा उगम

‘ब्राह्मणोऽस्य मुखमासीद्बाहू राजन्यः कृतः ।

ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत ॥’

ऋ० १०।९०।१२

हिंदुस्थानातील जातिभेदाचे मूळ ह्या पुरुषसूक्ताच्या ऋचेत आहे असे समजले जाते. परंतु ही समजूत चुकीची आहे. वेदकाला-पूर्वी देखील सप्तसिंधु प्रदेशांत आणि मध्यहिंदुस्थानांत अहिंसा धर्माप्रमाणे जातिभेदधर्म देखील अस्तित्वांत होता. आर्यांच्या आगमना-मुळे आणि वैदिक संस्कृतीच्या प्रसारामुळे अहिंसाधर्माला अरण्यवास कसा पत्करावा लागला हे पहिल्या प्रकरणांत दाखविण्यांत आलेच आहे (पूर्वार्ध पृ० १८-२१). पण जातिभेदाची अशी स्थिति झाली नाही. त्यांत थोडा फेरफार होऊन तो तसाच चालू राहिला.

क्षत्रियांचें वर्चस्व

सुमेरियांत बहुधा पुजारीच राजा होत असे आणि तसाच प्रकार सप्तसिंधु प्रदेशांत होता. ह्या प्रदेशांत जीं लहानसहान संस्थानें होती त्यांचा प्रमुख वृत्र याला इंद्राने ठार मारलें, आणि त्यामुळे इंद्राला ब्रह्महत्येचें पाप लागलें, असें वर्णन महाभारतांत आढळतें.* आर्य येण्यापूर्वी कोणती स्थिति होती हें वरील ऋचेंत सांगितलें आहे. ऋषि म्हणतो, “एके काळीं त्रिराट पुरुषाचें मुख ब्राह्मण होता. बाहू राजन्य असे; त्याच्या मांड्या वैश्य, आणि त्याच्या पायांपासून शूद्र झाला.” आर्यांच्या आगमनामुळे क्षत्रियांना महस्व आलें, आणि ब्राह्मणांचें वर्चस्व नष्ट झालें. तथापि पुरोहिताचें काम त्यांजकडे राहिलें. ही स्थिति बुद्धकाळापर्यंत चालू होती. पालि वाङ्मयांत जिकडे तिकडे क्षत्रियांना प्रमुख स्थान देण्यांत आलें आहे. आणि उपनिषदांत देखील त्याचाच प्रतिध्वनि उमटलेला दिसून येतो. उदाहरणार्थ खालील मजकूर पहा.

ब्रह्म वा इदमग्र आसीदेकमेव । तदेकं सन्न व्यभवत्तच्छ्रेयोरूप-
मत्पसृजत क्षत्रं यान्येतानि देवत्रा क्षत्राणीन्द्रो वरुणः सोमो रुद्रः
पर्जन्यो यमो मृत्युरीशान इति तस्मात् क्षत्रात्परं नास्ति । तस्माद्-
ब्राह्मणः क्षत्रियमधस्तादुपास्ते । (बृहदारण्यक १।४।११)

‘पूर्वी ब्रह्म तेवढें होतें. पण तें एक असल्यामुळे त्याचा विकास झाला नाही. म्हणून त्याने उत्कृष्टरूप क्षत्रियजाति उत्पन्न केली. ते क्षत्रिय म्हणजे देवलोकांत इंद्र, वरुण, सोम, रुद्र, पर्जन्य, यम, मृत्यु आणि ईशान. यास्तव क्षत्रियजातीहून श्रेष्ठ दुसरी जात नाही, आणि म्हणूनच ब्राह्मण आपणाकडे कमीपणा धेऊन क्षत्रियाची उपासना करतो.’

* ‘हिंदी संस्कृति आणि अहिंसा’ पृ० १५ पहा.

जातिभेदाचा निषेध

याप्रमाणे क्षत्रिय जातीला महत्त्व आलें असलें, तरी त्यांचें प्रमुख कर्तव्य जें युद्ध तें बुद्धाला मुळीच पसंत नसल्याकारणाने सर्वच जातिभेद त्याला निरुपयोगी वाटला, आणि त्याचा त्याने सर्वथैव निषेध केला. इतर श्रमणांच्या पुढ्यांनी बुद्धाप्रमाणें जातीचा निषेध केल्याचा दाखला सापडत नाही. त्यांच्या संघांत जातिभेदाला थारा नव्हताच. परंतु त्यांच्या उपासकवर्गांत अस्तित्वांत असलेल्या जातिभेदाला त्यांनी विरोध केला नसावा. तें काम बुद्धाने केलें. तें कसें हें पाहूं.

जातिभेदाविरुद्ध बुद्धाने उपदेशिलेलें सर्वांत प्राचीन असें वासेद्वसुत्त सुत्तनिपातांत आणि मज्झिमनिकायांत सापडतें. त्याचा सारांश असा—

एके समयीं बुद्ध भगवान् इच्छानंगल नांवाच्या गावाजवळ इच्छानंगल उपवनांत राहत होता. त्या काळीं पुष्कळ प्रसिद्ध ब्राह्मण इच्छानंगल गावीं होते. त्यांपैकी वासिष्ठ आणि भारद्वाज या दोन तरुण ब्राह्मणांमध्ये 'मनुष्य जन्माने श्रेष्ठ होतो किंवा कर्माने' हा वाद उपस्थित झाला.

भारद्वाज आपल्या मित्राला म्हणाला, "भो वासिष्ठ, ज्याच्या आईच्या बाजूला आणि बापाच्या बाजूला सात पिढ्या शुद्ध असतील, ज्याच्या कुळांत सात पिढ्यांत वर्णसंस्कार झाल्य नसेल, तोच ब्राह्मण श्रेष्ठ होय."

वासिष्ठ म्हणाला, "भो भारद्वाज, जो मनुष्य शीलसंपन्न आणि कर्तव्यदक्ष असेल त्यालाच ब्राह्मण म्हणावें."

पुष्कळ वादविवाद झाला. तथापि ते दोघे परस्परांचें समाधान करूं शकले नाहीत. शेवटीं वासिष्ठ म्हणाला, "भो भारद्वाज, आमच

हा वाद येथे तुटावयाचा नाही. हा श्रमण गौतम आमच्या गावाजवळ राहत आहे. तो बुद्ध आहे, पूज्य आहे, आणि सर्व लोकांचा गुरु आहे, अशी त्याची कीर्ति सर्वत्र पसरली आहे. आपण त्याजपाशी जाऊन आपला मतभेद कळवू, आणि तो जो निकाल देईल, तो मान्य करू.”

तेव्हा ते दोघे बुद्धापाशी गेले आणि बुद्धाला कुशलप्रश्नादि विचारून एका वाज्रला बसले. आणि वासिष्ठ म्हणाला, “भो गौतम, आम्ही दोघे सुशिक्षित ब्राह्मणकुमार आहोत. हा तारुक्ष्याचा शिष्य आणि मी पौष्करसादीचा शिष्य आहे. आमचा जातिभेदासंबंधाने विवाद आहे. हा म्हणतो, जन्मामुळे ब्राह्मण होतो, आणि मी म्हणतो, कर्मामुळे ब्राह्मण होतो. आपली कीर्ति ऐकून आम्ही येथे आलो आहोत. आपण आमच्या वादाचा निकाल द्यावा.”

भगवान म्हणाला, “हे वासिष्ठा, तृण, वृक्ष इत्यादिक वनस्पतींमध्ये भिन्नभिन्न जाती आढळतात. तशाच त्या किडे, मुंग्या वगैरे क्षुद्र प्राण्यांमध्येही आहेत. सर्पांच्या, श्वापदांच्या, पाण्यांत राहणाऱ्या मत्स्यांच्या आणि आकाशांत उडणाऱ्या पक्ष्यांच्या देखील अनेक जाती आहेत. त्यांच्या भिन्नत्वाचीं चिन्हे त्या त्या प्राणिसमुदायांत स्पष्ट दिसतात. पण मनुष्यांमध्ये भिन्नत्वाचें चिन्ह आढळत नाही. केस, कान, डोळे, तोंड, नाक, ओठ, भिवया, मान, पोट, पाठ, हात, पाय इत्यादिक अवयवांनी एक मनुष्य दुसऱ्या माणसाहून अगदीच भिन्न होऊ शकत नाही. अर्थात् पशुपक्ष्यादिकांत जशा आकारादिकांनी भिन्नभिन्न जाती आढळतात, तशा त्या मनुष्यप्राण्यांत नाहीत. सर्व माणसांचे अवयव जवळजवळ सारखेच असल्यामुळे मनुष्यांमध्ये जातिभेद ठरवितां येत नाही. परंतु मनुष्याची जात कर्मावरून ठरवितां येणें शक्य आहे.

“एखादा ब्राह्मण गाई पाळून निर्वाह करित असला, तर त्याला गवळी म्हणावें, ब्राह्मण म्हणूं नये. जो शिल्पकलेने उपजीविका

करतो तो कारागीर, जो व्यापार करतो तो वाणी, दूताचें काम करतो तो दूत, चोरीवर उपजीविका करतो तो चोर, युद्धकलेवर उपजीविका करतो तो योद्धा, यज्ञयागांवर उपजीविका करतो तो याजक, आणि जो राष्ट्रावर उपजीविका करतो तो राजा होय. परंतु यांपैकी कोणालाही जन्मामुळे ब्राह्मण म्हणतां यावयाचें नाही.

“सगळीं संसारबंधनें छेदून जो कोणत्याही प्रापंचिक दुःखाला भीत नाही, कोणत्याही गोष्टीची ज्याला आसक्ति नाही, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. इतरांनी दिलेल्या शिव्यागाळी, वधबन्ध इत्यादि जो सहन करतो, क्षमा हेंच ज्याचें बळ, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. कमलपत्रावरील जलबिंदूप्रमाणे जो इहलोकींच्या विषयसुखापासून अलिप्त रहातो, त्यालाच मी ब्राह्मण म्हणतो....

“जन्मामुळे ब्राह्मण होत नाही, किंवा अब्राह्मण होत नाही. कर्मानेच ब्राह्मण होतो आणि कर्मानेच अब्राह्मण होतो. शेतकरी कर्माने होतो, कारागीर कर्माने होतो, चोर कर्माने होतो, शिपाई कर्माने होतो, याजक कर्माने होतो, आणि राजा देखील कर्मानेच होतो. कर्मानेच हें सगळें जग चालत आहे. आसावर अवलंबून जसा रथ चालतो, तसे सर्व प्राणी आपल्या कर्मावर अवलंबून राहतात.”

हा बुद्धाचा उपदेश ऐकून वासिष्ठ आणि भारद्वाज त्याचे उपासक झाले.

ब्राह्मण आणि अब्राह्मण सारखेच !

वर दिलेल्या पुरुषसूक्ताच्या ऋचेच्या आधारे ब्राह्मण प्रतिपादन करित असत की, ब्रह्मदेवाच्या मुखापासून झाल्यामुळे चारी वर्णांत आपण श्रेष्ठ आहोंत. मज्झिमनिकायांतील अस्सलायनसुत्तांत यासंबंधी बुद्ध भगवंताचा संवाद फारच बोधप्रद आहे. त्या सुत्ताचा सारांश असा:—

एके समयीं बुद्ध भगवान् श्रावस्ती येथे अनाथपिंडिकाच्या आरामांत राहत होता. त्या वेळीं निरनिराळ्या देशांतून पांचश ब्राह्मण कांही कारणास्तव श्रावस्तीला आले होते. त्या ब्राह्मणांमध्ये असा एक प्रश्न उपस्थित झाला की, हा श्रमण गोतम चारही वर्णांना मोक्ष मिळतो असें प्रतिपादन करतो. त्याजबरोबर वाद करून हें त्याचें म्हणणें कोण खोडून काढील ? शेवटीं या कामीं आश्वलायन ब्राह्मण-कुमाराची योजना करावी असें ठरलें.

आश्वलायन कुमारार्चें अध्ययन नुकतेंच पुरें झालें होतें. निघंटु छंदःशास्त्र इत्यादि वेदांगांसहवर्तमान त्याला चारही वेद तोंडपाठ येत असत. तथापि बुद्ध भगवंताशीं वाद करणें सोपें नव्हे हें तो जाणून होता. बुद्धाशीं वाद करण्यास जेव्हा त्याची निवड झाली, तेव्हा तो त्या ब्राह्मणांना म्हणाला, “भो, श्रमण गोतम धर्मवादी आहे, धर्मवादी लोकांशीं वाद करणें सोपें नाही. जरी मी वेदांमध्ये पारंगत असलों तरी गोतमाबरोबर वादविवाद करण्याला समर्थ नाही.”

बराच वेळ भवति न भवति झाल्यावर ते ब्राह्मण आश्वलायनाला म्हणाले, “भो आश्वलायन, तूं परित्राजकधर्माचा अभ्यास केला आहेस, आणि युद्धावाचून पराजित होणें तुला योग्य नाही.”

आश्वलायन म्हणाला, “गोतमाशीं वाद करणें जरी कठिण आहे, तरी तुमच्या आग्रहास्तव मी तुमच्याबरोबर येतों.”

तदनंतर आश्वलायन त्या ब्राह्मणसमुदायासह बुद्ध भगवंताजवळ गेला, आणि कुशलसमाचारादिक विचारून झाल्यावर ते सर्वजण एका बाजूला बसले. तेव्हा आश्वलायन म्हणाला, “भो गोतम, ब्राह्मण म्हणतात, ‘ब्राह्मण वर्णच श्रेष्ठ आहे, इतर वर्ण हीन आहेत. ब्राह्मण वर्णच शुक्ल आहे, इतर वर्ण कृष्ण आहेत. ब्राह्मणांनाच मोक्ष मिळतो, इतरांना नाही. ब्राह्मण ब्रह्मदेवाच्या

मुखापासून झाले. ते त्याचे औरस पुत्र. अर्थात् तेच ब्रह्मदेवाचे दायद होत.' भो गोतम, यासंबंधी आपलें मत काय ?”

भगवान-हे आश्वलायना, ब्राह्मणांच्या बायका ऋतुमती होतात, गरोदर होतात, प्रसूत होतात, आणि मुलांना दूध पाजतात. याप्रमाणें ब्राह्मणांची संतति इतर वर्णासारखीच मातेच्या उदरांतून जन्मली असतां, ब्राह्मणांनी आपण ब्रह्मदेवाच्या मुखापासून उत्पन्न झालों, असें म्हणावें, हें आश्चर्य नव्हे काय ?

आ०-भो गोतम, आपण कांही म्हणा. पण ब्राह्मण ब्रह्मदेवाचे दायद आहेत, यावर ब्राह्मणांचा पूर्ण विश्वास आहे.

भ०-हे आश्वलायन, यौन, कांबोज वगैरे सरहद्दीवरील प्रदेशांत आर्य आणि दास असे दोनच वर्ण असून कधीकधी आर्यांचा दास आणि दासाचा आर्य होतो, ही गोष्ट तुझ्या ऐकण्यांत आली आहे काय ?

आ०-होय, असें मी ऐकलें आहे.

भ०-असें जर आहे, तर ब्रह्मदेवाने ब्राह्मणांना मुखापासून उत्पन्न केलें व ते सर्व वर्णांत श्रेष्ठ आहेत, ह्या म्हणण्याला आधार काय ?

आ०-आपलें म्हणणें कांही असो, पण ब्राह्मणांची अशी वळकट समजूत आहे की, ब्राह्मण वर्णच काय तो श्रेष्ठ, आणि इतर वर्ण हीन आहेत.

भ०-क्षत्रियाने, वैश्याने किंवा शूद्राने प्राणघात, चोरी, व्यभिचार, खोटे भाषण, चहाडी, शिवीगाळ, वृथा बडबड केली, लोकांच्या घनावर दृष्टि ठेवली, द्वेषबुद्धि वाटविली, नास्तिकपणा अंगीकारला, तर तोच काय तो देहत्यागानंतर नरकाला जाईल; पण ब्राह्मणाने हीं कर्मे केलीं, तरी तो नरकाला जाणार नाही, असें तुला वाटतें काय ?

आ०—भो गोतम, कोणत्याही वर्णाच्या मनुष्याने हीं पापें केलीं असतां तो मरणोत्तर नरकाला जाईल. ब्राह्मण काय किंवा अब्राह्मण काय, सर्वानाच आपल्या पापाचें प्रायश्चित्त भोगावें लागणार.

भ०—एखादा ब्राह्मण प्राणघातापासून निवृत्त झाला, चौर्यकर्म, व्यभिचार, असत्य भाषण, चहाडी, शिवीगाळ, वृथाप्रलाप, परधनाचा लोभ, द्वेष आणि नास्तिकता, या (दहा) पापांपासून निवृत्त झाला, तर तोच काय तो देहावसानानंतर स्वर्गाला जाईल, पण इतर वर्णांचे लोक या पापांपासून निवृत्त झाले, तर ते स्वर्गाला जाणार नाहीत, असें तुला वाटतें काय ?

आ०—कोणत्याही वर्णाचा मनुष्य या पापकर्मापासून निवृत्त झाला तर स्वर्गाला जाईल; पुण्याचरणाचें फळ ब्राह्मणाला काय किंवा ब्राह्मणेतराला काय सारखेंच मिळेल.

भ०—या प्रदेशांत ब्राह्मणच काय तो द्वेषवैरविरहित मैत्रीभावना करूं शकतो; पण क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ती भावना करूं शकत नाहीत, असें तुला वाटतें काय ?

आ०— चारी वर्णांना मैत्रीभावना करतां येणें शक्य आहे.

भ०— तर मग ब्राह्मण वर्णाच श्रेष्ठ, आणि इतर वर्ण हीन आहेत, या म्हणण्यांत अर्थ कोणता ?

आ०—आपण कांही म्हणा. ब्राह्मण आपणाला श्रेष्ठ समजतात व इतर वर्णांना हीन समजतात, ही गोष्ट खरी आहे.

भ०—हे आश्वलायना, एखादा मूर्धावसिक्त राजा सर्व जातींच्या शंभर पुरुषांना एकत्र करील, त्यांपैकी क्षत्रिय, ब्राह्मण आणि राजकुलांत जन्मले असतील, त्यांना तो म्हणेल, 'अहो इकडे या, आणि शाल किंवा चंदनासारख्या उत्तम वृक्षांची उत्तरारणी घेऊन

अग्नि उत्पन्न करा.' आणि त्यांपैकी चांडाळ, निषाद इत्यादिक हीन कुलांमध्ये जन्मलेले असतील, त्यांना तो म्हणेल, 'अहो इकडे या व कुत्र्यांला खावयाला घालावयाच्या दोर्णीत, डुकराला खावयाला घालावयाच्या दोर्णीत किंवा रंगाऱ्याच्या दोर्णीत एरंडाच्या उत्तरारणीने अग्नि उत्पन्न करा.' हे आश्वलायना, ब्राह्मणादिक उच्च वर्णांच्या मनुष्याने उत्तम अरणीने उत्पन्न केलेला अग्नि तेवढा भास्वर आणि तेजस्वी होईल, आणि चांडालादिक हीन वर्णांच्या मनुष्याने एरंडादिकांच्या अरणीने उत्पन्न केलेला अग्नि भास्वर आणि तेजस्वी होणार नाही व त्यापासून अग्निकार्ये घडणार नाहीत, असें तुला वाटतें काय ?

आ०—भो गोतम, कोणत्याही वर्णाच्या माणसाने वन्या किंवा वाईट लांकडाची उत्तरारणी करून कोणत्याही ठिकाणी अग्नि उत्पन्न केला तर तो एकसारखाच तेजस्वी होईल व त्यापासून समान अग्निकार्ये घडून येतील.

भ०—एखाद्या क्षत्रियकुमाराने ब्राह्मणकन्येबरोबर शरीरसंबंध केला व त्या संबंधापासून जर त्याला पुत्र झाला, तर तो पुत्र आईबापांसारखाच मनुष्य होईल असें तुला वाटत नाही काय ? त्याचप्रमाणें एखाद्या ब्राह्मणकुमाराने क्षत्रियकन्येशीं विवाह केला व त्या संबंधापासून त्याला पुत्र झाला, तर तो आईबापांसारखा न होतां भलत्याच प्रकारचा होईल असें तुला वाटतें काय ?

आ०—अशा मिश्र विवाहाने जो मुलगा होतो, तो त्याच्या आईबापांसारखाच मनुष्य असतो. त्याला ब्राह्मणही म्हणतां येईल किंवा क्षत्रियही म्हणतां येईल.

भ०—पण आश्वलायना, एखाद्या घोडीच्या आणि गाढवाच्या संबंधापासून जें शिगरू होतें त्याला त्याच्या आईसारखें किंवा

बापासारखें म्हणतां येतें काय ? त्याला घोडाही म्हणतां येईल, आणि गाढवही म्हणतां येईल काय ?

आ०—भो गोतम, त्याला घोडा किंवा गाढव म्हणतां येत नाही. तो एक तिसऱ्याच जातीचा प्राणी होतो. त्याला आपण खेचर म्हणतो. परंतु ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्या संबंधापासून झालेल्या मुलामध्ये असा प्रकार आढळून येत नाही.

भ०—हे आश्वलायना, दोघां ब्राह्मण बंधूपैकी एक वेदपठण केलेला चांगला सुशिक्षित, व दुसरा अशिक्षित असेल, तर त्यांत ब्राह्मण कोणत्या भावाला श्राद्धामध्ये व यज्ञामध्ये प्रथम आमंत्रण देतील ?

आ०—जो सुशिक्षित असेल त्यालाच प्रथम आमंत्रण दिलें जाईल.

भ०—आता असें समज की, या दोघां भावांपैकी एकजण मोठा विद्वान्, पण अत्यंत दुराचारी आहे; दुसरा विद्वान नाही, पण अत्यंत सुशील आहे; तर त्या दोघांमध्ये प्रथमतः कोणाला आमंत्रण दिलें जाईल ?

आ०—भो गोतम, जो शीलवान असेल त्यालाच प्रथम आमंत्रण दिलें जाईल. दुराचारी मनुष्याला दिलेलें दान महाफलदायक कसें होईल ?

भ०—हे आश्वलायना, प्रथमतः तूं जातीला महत्त्व दिलेंस, नंतर वेदपठनाला, आणि आता शीलाला महत्त्व देत आहेस. अर्थात् मी जी चातुर्वर्ण्यशुद्धि प्रतिपादितों, तिचाच तूं अंगीकार केलास.

हें बुद्ध भगवंताचें भाषण ऐकून आश्वलायन मान खाली घालून चुप्प राहिला. पुढे काय बोलवें हें त्याला सुचेना. नंतर भगवंताने असितदेवल ऋषीची गोष्ट सांगितली. आणि शेवटीं आश्वलायन बुद्धाचा उपासक झाला.

अधिकार लोकांनी दिला पाहिजे

ब्राह्मणवर्णच श्रेष्ठ आहे आणि इतर वर्ण हीन आहेत, असें म्हणून ब्राह्मण जातीचे पुढारी स्वस्थ बसत नसत. ते चारही वर्णांचीं कर्तव्याकर्तव्ये कोणतीं हैं सांगण्याचा अधिकार आपणाकडे घेत, असें मज्झिमनिकायांतील (नं. ९६) एसुकारिसुत्तावरून दिसून येते. त्यांतील मज्जुराचा सारांश अमाः—

एके समयीं बुद्ध भगवान् श्रावस्ती येथे जेतवनांत अनाथ-पिंडिकाच्या आरामांत रहात होता. त्या वेळीं एसुकारी नांवाचा ब्राह्मण त्याजपार्शीं आला, आणि कुशलसमाचारादिक विचारून एका बाजूला बसला व म्हणाला, “भो गोतम, ब्राह्मण चार परिचर्या (सेवा) सांगतात. ब्राह्मणाची परिचर्या चारही वर्णांना करतां येते, क्षत्रियांची परिचर्या क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या तीन वर्णांनी करावी, वैश्याची परिचर्या वैश्य आणि शूद्र यांनीच करावी, आणि शूद्राची परिचर्या शूद्रानेच करावी. इतर वर्णांचा मनुष्य त्याची परिचर्या कशी करील ? या परिचर्यासंबंधाने आपलें म्हणणें काय आहे ?”

भ०—हे ब्राह्मणा, या ब्राह्मणांच्या म्हणण्याला सर्व लोकांची संमति आहे काय ? अशा परिचर्या सांगण्याला लोकांनी त्यांना अधिकार दिला आहे काय ?

एसु०—भो गोतम, असें नाही.

भ०—तर मग, एखाद्या मांस खाऊं न इच्छिणाऱ्या गरीब माणसावर त्याचे शेजारी मांसाचा वाटा लादतील आणि म्हणतील की, हे मांस तूं खा आणि याची किंमत दे ! त्याचप्रमाणें लोकांवर ब्राह्मण द्या परिचर्या लादीत आहेत, असें म्हणावें लागतें. माझे म्हणणें असें की, कोणत्याही वर्णांचा मनुष्य असो, ज्याची परिचर्या केल्याने कल्याण होतें, अकल्याण होत नाही, त्याचीच परिचर्या करणें योग्य आहे. चारी वर्णांच्या समंजस माणसांना विचारलें असतां ते देखील असेंच

मत देतील. उच्चकुलांत, उच्चवर्णांत किंवा श्रीमंत घराण्यांत जन्म घेणें चांगलें किंवा वाईट असें मी म्हणत नाही. उच्च कुलांत, उच्च वर्णांत किंवा श्रीमंत घराण्यांत जन्मलेला मनुष्य जर प्राणघातादिक पापें करूं लागला, तर त्याची कुलीनता चांगली नव्हे. पण तो प्राणघातादिक पापांपासून विरत झाल्या तर त्याची कुलीनता वाईट नव्हे. ज्या माणसाची परिचर्या केली असतां, श्रद्धा, शील, श्रुत त्याग आणि प्रज्ञा यांची अभिवृद्धि होते, त्याची परिचर्या करावी असें मी म्हणतो.

एसु०—भो गोतम, ब्राह्मण हीं चार धनें प्रतिपादितात. भिक्षाचर्या ब्राह्मणाचें स्वकीय धन होय, बाणभाता हें क्षत्रियाचें, शेती आणि गोरक्षा हें वैश्याचें आणि कोयता व टोपली हें शूद्राचें. चारही वर्णांनी आपापल्या स्वकीय धनाची हेळसांड केली, तर ते चोरी करणाऱ्या राखणदाराप्रमाणें अकृत्यकारी होतात. यासंबंधीं आपलें म्हणणें काय आहे ?

भ०—हे ब्राह्मणा, हीं चार धनें सांगण्याला ब्राह्मणांना लोकांनी अधिकार दिला आहे काय ?

एसु०—नाही, भो गोतम.

भ०—तर मग मांस न खाऊं इच्छिणाऱ्या गरीब माणसावर मांसाचा वाटा लादून त्याची किंमत मागण्यासारखें हें ब्राह्मणांचें कृत्य समजलें पाहिजे. हे ब्राह्मणा, आर्य श्रेष्ठ धर्म हेंच सर्वांचें स्वकीय धन आहे, असें मी म्हणतो. क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र या चार कुळांत जन्मलेल्या माणसांना अनुक्रमें क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य, शूद्र म्हणतात. ज्याप्रमाणें लाकूड, शकलिका, गवत आणि गोवऱ्या या चार पदार्थांपासून उत्पन्न झालेल्या अग्नीला अनुक्रमें काष्ठाग्नि, शकलिकाग्नि, तृणाग्नि आणि गोमयाग्नि म्हणतात, त्याप्रमाणें ह्या चार संज्ञा आहेत. परंतु ह्या चारी कुळांतील मनुष्य प्राणघातादिक

पापांपासून निवृत्त झाले, तर त्यांपैकी ब्राह्मण तेवढाच मैत्रीभावना करू शकेल, व इतरवर्णी लोक मैत्रीभावना करू शकणार नाहीत, असें तुला वाटतें काय ?

एसु०-भो गोतम, असें नव्हे. कोणत्याही वर्णाचा मनुष्य मैत्रीभावना करू शकेल.

भ०-ब्राह्मणच तेवढा नदीवर जाऊन स्नानचूर्णाने आपलें अंग साफ करू शकेल, पण इतर वर्णाचे लोक आपलें अंग साफ करू शकणार नाहीत, असें तुला वाटतें काय ?

एसु०-भो गोतम, असें नव्हे. चारही वर्णांचे लोक नदीवर जाऊन स्नानचूर्णाने आपलें अंग साफ करू शकतील.

भ०-त्याचप्रमाणें, हे ब्राह्मणा, सर्व कुळांतील लोक तथागताच्या उपदेशाप्रमाणें वागून न्याय्य धर्माची आराधना करू शकतील.

ब्राह्मणवर्णच श्रेष्ठ हा नुसता आवाज

बुद्ध भगवंताच्या परिनिर्वाणानंतर देखील बुद्धाचे प्रमुख शिष्य चातुर्वर्ण्याला संमति देत नसत. हें चातुर्वर्ण्य कृत्रिम आहे, असें ते प्रतिपादीत. याचें एक चांगलें उदाहरण मज्झिमनिकायांतील (नं. ८४) मधुरसुत्तांत सापडतें. त्याचा सारांश असा—

एके समयीं आयुष्मान् महाकच्चान मधुरेजवळ* गुंदावनांत राहत होता. मधुरेच्या राजाने-अवंतिपुत्राने-महाकच्चानाची कीर्ति ऐकली. मोठ्या परिवारासह तो त्याजपाशीं गेला व कुशल-समाचारादिक विचारून एका बाजूला बसला आणि म्हणाला, “भो कात्यायन, ब्राह्मणवर्णच श्रेष्ठ आहे, इतर वर्ण हीन आहेत, ब्राह्मणवर्णच शुक्ल आहे, इतर वर्ण कृष्ण आहेत, ब्राह्मणांनाच

* हीच सध्यांची मथुरा.

मुक्ति मिळते, इतरांना मिळत नाही, ब्राह्मण ब्रह्मदेवाच्या मुखापासून झालेले, ब्रह्मदेवाचे औरस पुत्र आहेत, असें ब्राह्मण प्रतिपादितात. यासंबंधीं आपलें म्हणणें काय आहे ?

का०—हे महाराज, हा नुसता आवाज (घोष) आहे! समजा एखादा क्षत्रिय धनधान्याने किंवा राज्याने समृद्ध झाला, तर त्याची सेवा चारी वर्णांचे मनुष्य करतील की नाही ?

राजा—भो कात्यायन, चारी वर्णांचीं माणसें त्याची सेवा करतील.

का०—त्याचप्रमाणें इतर कोणत्याही वर्णांचा मनुष्य जर धनधान्याने व राज्याने समृद्ध झाला, तर त्याची सेवा चारही वर्णांचे लोक करतील किंवा नाही ?

राजा—चारी वर्णांचे लोक त्याची सेवा करतील.

का०—तर मग, चारी वर्णांचे मनुष्य समान ठरत नाहीत काय ?

राजा—या दृष्टीने चारही वर्ण खात्रीने समान ठरतात. त्यांत मला कोणताही भेद वाटत नाही.

का०—म्हणून मी म्हणतो की, ब्राह्मणच श्रेष्ठ वर्ण इत्यादि जें ब्राह्मणांचें म्हणणें आहे, तो केवळ आवाज होय. क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र या चारी वर्णांतील माणसांनी प्राणघातादिक पापें आचरिलीं, तर ते सारखेच दुर्गतीला जातील, असें महाराजाला वाटत नाही काय ?

राजा—चारही वर्णांपैकी कोणत्याही मनुष्याने पापकर्म केलें तर तो दुर्गतीला जाईल.

का०—ठीक, महाराज, असें जर आहे, तर चारही वर्णां समान ठरत नाहीत काय ? तुम्हांला यासंबंधीं काय वाटते ?

राजा—या दृष्टीने चारही वर्ण खात्रीने समान ठरतात. त्यांच्यांत मला भेद दिसत नाही.

का०—चारही वर्णांपैकी कोणी मनुष्य प्राणघातादिक पापांपासून विरत झाला, तर तो स्वर्गाला जाईल की नाही ?

राजा—तो स्वर्गाला जाईल असें मी समजतो.

का०—आणि म्हणूनच मी म्हणतो की, ब्राह्मण वर्णच श्रेष्ठ, हा नुसता आवाज आहे. हे महाराज, समजा, तुमच्या राज्यांत चारही वर्णांपैकी कोणत्याही माणसाने घरफोडी लुटालूट, परदारागमन, इत्यादिक अपराध केले, आणि त्याला राजपुरुषांनी आणून तुमच्या समोर उभे केले, तर त्याला तुम्ही (त्याच्या जातीकडे न पाहतां) योग्य तो दंड कराल की नाही ?

राजा—तो जर वधार्ह असला, तर त्याचा मी वध करीन; दंडनीय असला, तर त्याला मी दंड करीन; आणि हद्दपार करण्याला योग्य असला, तर त्याला हद्दपार करीन. कां की, क्षत्रिय-ब्राह्मणादिक जी त्याची पूर्वीची संज्ञा होती, ती नष्ट झाली आणि तो गुन्हेगार आहे, असें ठरले.

का०—तर मग हे चारही वर्ण समान नाहीत काय ?

राजा—ह्या दृष्टीने पाहूं गेलें असतां चारही वर्ण समान ठरतात.

का०—समजा, ह्या चारही वर्णांपैकी कोणताही मनुष्य जर परिव्राजक झाला आणि सदाचार पाळूं लागला, तर तुम्ही त्याच्याशीं कसे वागाल ?

राजा—त्याला आम्ही वंदन करूं, त्याचा योग्य मान ठेवूं, व त्याला अन्नवस्त्रादिक जरूरीचे पदार्थ देऊं. कां की, त्याची क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य, शूद्र इत्यादिक संज्ञा नष्ट होऊन तो श्रमण या संज्ञेनेच ओळखला जातो.

का०—तर मग हे चारही वर्ण समसमान ठरत नाहीत काय ?

राजा—या रीतीने हे चारही वर्ण खात्रीने समान ठरतात.

का०—म्हणून मी म्हणतो की, ब्राह्मण वर्णच श्रेष्ठ आहे, हा नुसता आवाज होय.

हा संवाद झाल्यावर अवंतिपुत्र राजा महाकात्यायनाला म्हणाला, “भो कात्यायन, आपला उपदेश फारच सुंदर आहे. जसे एखादे पालथे घातलेले भांडे ऊर्ध्वमुख करून ठेवावे, झाकलेली वस्तु उघडी करावी, वाट चुकलेल्याला वाट दाखवावी, किंवा डोळसांना पदार्थ दिसावे म्हणून अंधारामध्ये मशाल पाजळावी, त्याप्रमाणे भवान् कात्यायनाने अनेक पर्यायांनी धर्मोपदेश केला. म्हणून मी भवान् कात्यायनाला, ‘धर्माला आणि भिक्षुसंघाला शरण जातो. मी आजपासून आमरण शरण गेलेला उपासक आहे असे समजा.’”

का०—महाराज, मला शरण जाऊ नका. ज्या भगवंताला मी शरण गेलों, त्याला तुम्ही देखील शरण जा.

राजा—भो कात्यायन, तो भगवान् सध्या कोठे आहे ?

का०—तो भगवान् परिनिर्वाण पावला.

राजा—तो भगवान् ह्यात असता, तर आम्ही त्याच्या दर्शनासाठी शंभर योजने देखील प्रवास केला असता. पण आता परिनिर्वाण पावलेल्या देखील त्या भगवंताला आम्ही शरण जातो, त्याचप्रमाणे त्याच्या धर्माला आणि भिक्षुसंघाला शरण जातो. आजपासून आमरण शरण गेलेला मी उपासक आहे असे समजा.

बुद्धाच्या हयातीत मधुरेंत बौद्ध धर्माचा फारसा प्रसार झाला नव्हता, हे दुसऱ्या प्रकरणांत दिलेल्या अंगुत्तरनिकायांतील सुत्तावरून दिसून येईलच. (पृ० ३८). अवंतिपुत्र राजा बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर गादीवर आला असावा. कां की, तो जर बुद्धाच्या हयातीत गादीवर

असता, तर त्याला बुद्धासंबंधाने थोडीबहुते माहिती असतीच. वरील सुत्ताच्या शेवटल्या मजकुरावरून दिसून येईल की, बुद्ध परिनिर्वाण पावला हें देखील त्याला माहित नव्हतें. बुद्धाच्या हयातीत त्याचा बाप गादीवर होता व त्याला ब्राह्मणधर्माचें फार महत्त्व वाटत होतें आणि त्यामुळे बुद्धाकडे त्याने दुर्लक्ष केलें असावें. महाकात्यायन अवन्तीचा राहणारा, मूळचा ब्राह्मण आणि विद्वान असल्याकारणाने या तरुण अग्रंतिपुत्र राजावर त्याचा प्रभाव पडला असें समजणें योग्य आहे.

श्रमणांना जातिभेद मोडतां आला नाही

वर दिलेल्या चार सुत्तांपैकी पहिल्या वासिष्ठसुत्तांत जातिभेद नैसर्गिक कसा नाही हें बुद्ध भगवंताने स्पष्ट करून दाखविलें आहे. दुसऱ्या अस्सलायनसुत्तांत ब्रह्मदेवाच्या मुखापासून ब्राह्मण झाले ही कल्पना खोडून काढली आहे. आणि तिसऱ्या एसुकारिसुत्तांत ब्राह्मणांना इतर वर्णांचीं कर्तव्याकर्तव्ये ठरविण्याचा अधिकार कसा पोचत नाही, हें सिद्ध केलें आहे. चौथ्या माधुरसुत्तांत महाकात्यायनाने आर्थिक आणि नैतिक दृष्ट्या जातिभेदाची कल्पना कशी निरर्थक ठरते, हें स्पष्ट केलें आहे. या सर्व सुत्तांचा नीट विचार केला असतां असें दिसून येतें की, बुद्धाला किंवा त्याच्या शिष्यांना जातिभेद मुळीच पसंत नव्हता, आणि तो मोडून टाकण्यासाठी त्यांनी वरीच खटपट केली. परंतु हें कृत्य त्यांच्या आवाक्याबाहेरचें होतें. ब्राह्मणांनी मध्यहिंदुस्थानांतच नव्हे, तर गोदावरीच्या तीरापर्यंत जातिभेदाची लागवड करून ठेवली होती. आणि तो सर्वस्वीं उपटून टाकणें कोणत्याही श्रमणसंघाला शक्य झालें नाही.

श्रमणांत जातिभेद नव्हता

तथापि ऋषिमुनींच्या परंपरेला अनुसरून श्रमणांनी आपल्या संघांत जातिभेदाला थारा दिला नाही. कोणत्याही जातीच्या मनुष्याला

श्रमण होऊन एखाद्या श्रमण संघांत दाखल होतां येत असे. हरिकेशिवल चांडाळ असून निर्ग्रन्थांच्या (जैनांच्या) संघांत होता हें नवव्या प्रकरणांत सांगितलेंच आहे. (पृ० ५३ पहा). बुद्धाच्या भिक्षुसंघांत तर श्वपाक नांवाचा चांडाळ आणि सुनीत नांवाचा भंगी यांच्यासारखे अस्पृश्य वर्गांत जन्मलेले मोठे साधु होऊन गेले.* आपल्या संघांत जे मोठे गुण आहेत त्यांपैकी जातिभेदाला थारा नाही हा एक होय, असें बुद्ध भगवंताचें म्हणणें आहे. भगवान् म्हणतो, “भिक्षुहो, गंगा, यमुना, अचिरवती, सरभू (शरयू), मही, या महानद्या महासमुद्राला मिळाल्या म्हणजे आपलीं नांवां टाकून महासमुद्र हें एकच नांव पावतात. त्याप्रमाणें क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य, शूद्र हे चार वर्ण तथागताच्या संघांत प्रवेश केल्यावर पूर्वीचीं नामगोत्रें टाकून ‘शाक्यपुत्रीय श्रमण’ या एकाच नामाभिधानानें ओळखले जातात.” (उदान ५।५ व अंगुत्तरनिकाय, अट्ठकनिपात).

अशोककार्त्वी बौद्धसंघांत जातिभेद नव्हता

अशोकसमकालीन बौद्ध संघ जातिभेद मुळीच पाळीत नव्हता, असें दिव्यावदानांतील यश अमात्याच्या गोष्टीवरून दिसून येतें.

अशोक राजा नुकताच बौद्ध झाला होता व तो सर्व भिक्षूंच्या पायां पडे. तें पाहून यश नांवाचा त्याचा अमात्य म्हणाला, “महाराज, या शाक्य श्रमणांत सर्व जातीचे लोक आहेत, त्यांपुढे आपलें अभिषिक्त डोकें नमवणें योग्य नव्हे.”

अशोकाने कांही उत्तर दिलें नाही आणि कांही काळाने बकरे, मेंढे वगैरे प्राण्यांचीं डोकीं मागवून तीं विकावयास लावलीं; यशाला मनुष्याचें डोकें आणावयास लावून तें विकावयास लावलें.

* बौद्धसंघाचा परिचय, पृ० २५३-५६ पहा.

बकरे मेंटे वगैरे प्राण्यांच्या डोक्यांची कांही किंमत आली; पण माणसाचें डोकें कोणी घेईना. तेव्हा अशोकाने तें कोणाला तरी फुकट घावें असें फर्मावलें. परंतु तें फुकट घेणारा मनुष्य यश अमात्याला आदळला नाही. ही गोष्ट त्याने अशोकाला निवेदिली. तेव्हा अशोक म्हणाला, “हें मनुष्याचें डोकें फुकट दिलें तरी लोक कां घेत नाहीत ?”

यश—कारण ते ह्या डोक्याचा कंटाळा करतात.

अ०—याच माणसाच्या डोक्याचा ते कंटाळा करतात, की सर्वच माणसांच्या डोक्याचा ते कंटाळा करतील ?

यश—महाराज, कोणत्याही माणसाचें डोकें कापून लोकांजवळ नेलें, तरी ते असाच कंटाळा करतील.

अ०—माझ्या डोक्याचा देखील कंटाळा करतील काय ?

या प्रश्नाचें उत्तर देण्यास यश धजेना. पण अशोकाने अभयदान दिल्यावर तो म्हणाला, “महाराज आपल्या डोक्यालाही लोक असेच कंटाळतील.”

अ०—तर मग मीं असें डोकें भिक्षूंच्या पायांवर ठेवून त्यांचा बद्धमान केला, तर तुला वाईट कां वाटावें ?

या संवादानंतर कांही श्लोक आहेत त्यांपैकी हा एक—
आवाहकालेऽथ विवाहकाले

जातेः परीक्षा न तु धर्मकाले ।

धर्मक्रियाया हि गुणा निमित्ता

गुणाश्च जातिं न विचारयन्ति ॥

‘मुलाच्या आणि मुलीच्या लग्नांत* जातीचा विचार करणें योग्य आहे. धार्मिक बाबतींत जातीचा विचार करण्याचें कारण

* आवाह म्हणजे सुनेला घरीं आणणें आणि विवाह म्हणजे आपल्या मुलीचें लग्न करून सासरीं पाठविणें.

नाही. कां की, धार्मिक कृत्यांत गुण पाहावे लागतात; आणि गुण जातीवर अवलंबून नसतात.'

जैन संघाने जातिभेद स्वीकारला

इतर श्रमणसंघांपैकी एक तेवढ्या निर्ग्रन्थ संघाची अल्पस्वल्प माहिती आजला उपलब्ध आहे. ह्या श्रमणसंघाने जातिभेदाला अशोकापूर्वीच महत्त्व देण्याला सुरवात केली, असें आचारांगसूत्राच्या निरुक्तीवरून दिसून येते. ही निरुक्ति भद्रबाहूने रचली आणि तो चंद्रगुप्ताचा गुरु होता अशी समजूत जैन लोकांत प्रचलित आहे. ह्या निरुक्तीच्या आरंभीच जातिभेदाविषयी जो मजकूर सापडतो, त्याचा सारांश असा—'चार वर्णांच्या संयोगाने सोळा वर्ण उत्पन्न झाले. ब्राह्मण पुरुष आणि क्षत्रिय स्त्री यांजपासून प्रधान क्षत्रिय किंवा संकर क्षत्रिय उत्पन्न होतो. क्षत्रिय पुरुष आणि वैश्य स्त्री यांजपासून प्रधान वैश्य किंवा संकर वैश्य उत्पन्न होतो. वैश्य पुरुष व शूद्र स्त्री यांजपासून प्रधान शूद्र किंवा संकर शूद्र उत्पन्न होतो. ह्याप्रमाणें सात वर्ण होतात. आता हीं नववर्णान्तरें— (१) ब्राह्मण पुरुष व वैश्य स्त्री यांजपासून अम्बष्ठ; (२) क्षत्रिय पुरुष आणि शूद्र स्त्री यांजपासून उग्र; (३) ब्राह्मण पुरुष आणि शूद्र स्त्री यांजपासून निषाद; (४) शूद्र पुरुष आणि वैश्य स्त्री यांजपासून अयोगव; (५) वैश्य पुरुष आणि क्षत्रिय स्त्री यांजपासून मागध; (६) क्षत्रिय पुरुष व ब्राह्मण स्त्री यांजपासून सूत; (७) शूद्र पुरुष आणि क्षत्रिय स्त्री यांजपासून क्षत्ता; (८) वैश्य पुरुष आणि ब्राह्मण स्त्री यांजपासून वैदेह; (९) शूद्र पुरुष आणि ब्राह्मण स्त्री यांजपासून चांडाल उत्पन्न होतो.'

(आचारांग निर्युक्ति अ० १, गाथा २१ ते २७)

आजला अस्तित्वांत असलेली मनुस्मृति ह्या निर्युक्तीपेक्षा फारच अर्वाचीन आहे. तथापि ह्या निर्युक्तिसमकालीं ब्राह्मण लोक

मनुस्मृतींतील अनुलोम प्रतिलोम जातींची अशाच प्रकारें व्युत्पत्ति लावण्याचा प्रयत्न करित होते, असें अनुमान करण्यास मुळीच हरकत नाही. आणि जैनांनी ही व्युत्पत्ति ब्राह्मणांकडूनच घेतली असावी, अशी बळकट शंका येते. कांही असो, निर्ग्रन्थ श्रमणांनी जातिभेदाला पूर्ण संमति दिल्याचा हा एक उत्तम दाखला आहे.

हीनजातीयांना जैन साधुसंघांत घेण्याची मनाई

बाले वृद्धे नपुंसे य कीवे जड्ढे य वाहिए ।
 तेणे रायावगारी य उम्मत्ते य अदंसणे ॥
 दासे दुष्टे य मूढे य अणत्ते जुंगिए इ य ।
 उवद्धए च भयए सेहनिप्फेडिया इ य ॥

(१) बाल, (२) वृद्ध, (३) नपुंसक, (४) क्लीब, (५) जड, (६) व्याधित, (७) चोर, (८) राजापराधी, (९) उन्मत्त, (१०) अदर्शन (?), (११) दास, (१२) दुष्ट, (१३) मूढ, (१४) ऋणार्त, (१५) जुंगित, (१६) कैदी, (१७) भयार्त, आणि (१८) पळवून आणलेला शिष्य, या अठरांना जैन साधुसंघांत घेण्याची मनाई आहे. यांच्यापैकी बऱ्याच व्यक्तींना बौद्ध भिक्षुसंघांत देखील घेतां येत नाही. ह्या दोन संघांतील प्रवेशविधींची (उपसंपदांची) तुलना अत्यंत उपयुक्त होईल.* पण तो या प्रकरणाचा विषय नव्हे. वर दिलेल्या अठरा असामींपकी पंधराव्याचा तेवढा विचार आवश्यक आहे. त्या शब्दावरची टीका अशी—

“तथा जाति—कर्म—शरीरादिभिर्दूषितो जुंगितः । तत्र मातंग—कोलिक—वरुड—सूचिक—छिंपादयोऽस्पृश्या जातिजुंगिताः । स्पृश्या अपि स्त्री—मयूर—कुक्कुट—शुकादिपोषका वंशवरत्रारोहण—नखप्रक्षा-

* बौद्ध भिक्षुसंघांतील प्रवेशविधीसंबंधी 'बुद्ध, धर्म आणि संघ,' पृ० ५६-६० 'बौद्धसंघाचा परिचय,' पृ० १७-१९ पहा.

लन-सौकरिकत्व-वागुरिकत्वादिनिन्दितकर्मकारिणः कर्मजुंगिताः । कर-चरणवर्जिताः पंगु-कुब्ज-वामनक-काणप्रभृतयः शरीरजुंगिताः । तेऽपि न दीक्षार्हा लोकेऽवर्णवादसंभवात् ।”

‘त्याचप्रमाणें जाति, कर्म, शरीर इत्यादिकांनी दूषित जुंगित समजावा. त्यांत मांग, कोळी, बुरूड, शिंपी, रंगारी इत्यादिक अस्पृश्य जातिजुंगित होत. स्पृश्य असून देखील स्त्री, मोर, कोंबडी, पोपट वगैरे पाळणें, बांबूवरची व दोरीवरची कसरत करणें, नखें साफ करणें, डुकरें पाळणें, पारध्याचें काम करणें, इत्यादि निंघ कर्म करणारे कर्मजुंगित होत. हातपाय नसलेले, पंगु, कुबडे, ठेंगणे, तिरवे इत्यादिक शरीरजुंगित होत. लोकांत टीका होण्याचा संभव असल्यामुळे ते देखील दीक्षा देण्यास योग्य नाहीत.’*

बौद्ध भिक्षुसंघांत प्रवेश करण्याला जाति मुळीच आड येत नाही. कर्म निंघ असली, तर ती त्याला सोडावीच लागतात, पण त्यांमुळे तो दीक्षेला अयोग्य ठरत नाही.

अहिंद्वा हिंदुसमाजांत प्रवेश

असें जरी आहे, तरी बौद्ध आणि जैन या दोनही संप्रदायांनी परकीय लोकांना हिंदुसमाजांत दाखल करून घेण्याचें महत्त्वाचें कार्य केलें. ग्रीक, शक, हूण, मालव, गुर्जर इत्यादिक बाहेरच्या जाती हिंदुस्थानांत आल्या, आणि या दोन धर्मांच्या महाद्वारांनी त्यांनी हिंदुसमाजांत प्रवेश केला. प्रथमतः हे लोक जैन किंवा बौद्ध होत असत, आणि मग यथारुचि ब्राह्मण, क्षत्रिय किंवा वैश्य बनत. एकाच घराण्यांतील एका भावाच्या संततीने क्षत्रियत्व व दुसऱ्या भावाच्या

* प्रवचनसारोद्धार, द्वार १०७. हा उतारा मुनि श्री जिनविजयजी यांनी काढून दिला, ह्याबद्दल त्यांचे आभार मानतो.

संततीने ब्राह्मणत्व पत्करल्याचा दाखला सापडला आहे.*

अस्पृश्यतेचा परिणाम

याप्रमाणे जेते लोक हिंदुसमाजांत भिसळून गेले, तरी अस्पृश्यांची परिस्थिति सुधारली नाही. जैन आणि बौद्ध श्रमणांनी त्यांची हेळसांड केली, आणि त्यामुळे उत्तरोत्तर अस्पृश्यांविषयी तिटकारा वाढत गेला; नाहक त्यांचा छळ होऊं लागला; आणि त्याचा परिणाम हळूहळू सर्व समाजाला व खुद्द जैनांना आणि बौद्धांना भोगावा लागला.

जातिभेद दृढ होत गेल्यावर जैन आणि बौद्ध सर्व जातींची भिक्षा स्वीकारतात म्हणून निंद्य ठरावयाला लागले. जैन संघांत अस्पृश्याला घेण्याची मनाई होती, तरी शूद्राला घेत असत असें वाटतें. बौद्ध संघांत तर शेवटपर्यंत जातिभेदाला थारा नव्हता. पण समाजांत जातिभेद बळावला, आणि ब्राह्मणांना शंबूकाच्या गोष्ठीसारख्या गोष्ठी रचून लोकप्रिय पुराणांत दाखल करणे शक्य झालें. होतां होतां बौद्ध श्रमण निखालस नष्ट झाले, व जैन श्रमण जेमतेम कसेबसे जीव बचावून राहिले! त्यांच्या हातून समाजसंशोधनाचें कोणतेंही महत्कार्य घडून आलें नाही.

भिक्षु संघाची अन्य देशांतल कामगिरी

जातिभेदासमोर बौद्ध भिक्षुसंघ हिंदुस्थानांत टिकाव धरून राहूं शकला नाही. तथापि बाहेरच्या देशांत त्याने मोठीच कामगिरी

* ह्यासंबंधी Dr. D. R. Bhandarkar यांचा Indian Antiquary, Vol. 40, January 1911, PP. 7-37 मध्ये प्रसिद्ध झालेला The Foreign Elements in the Indian Population हा लेख पहावा. विशेषतः पृ० ३५-३६ वरील मजकूर अवश्य वाचावा.

बजावली आहे. दक्षिणेला सिंहलद्वीप, पूर्वेला ब्रह्मदेशापासून तहत जपानपर्यंत, आणि उत्तरेला तिबेट, मंगोलिया वगैरे देश या सर्व ठिकाणीं बौद्ध संघाने बहुजनसमाजाला एका कार्त्तिकी सुसंस्कृत करून सोडलें. उत्तरेला हिमालयावरून आणि दक्षिणेला व पूर्वेला समुद्रांतून प्रवास करून अनेक भिक्षूंनी बौद्ध संस्कृतीची पताका या सर्व देशांवर फडकत ठेवली. याचें बीज वर दिलेल्या बुद्धाच्या उपदेशांत आहे. बुद्धाने जातिभेदाला यत्किंचित् थारा दिला असता, तर त्याच्या अनुयायी भिक्षूंनी म्लेच्छ समजल्या जाणाऱ्या देशांत संचार करून बौद्ध धर्माचा प्रसार केला नसता. जातिभेदामुळे आमची हानि झाली, पण पूर्व आशिया खंडाचा फायदा झाला, असें म्हणावें लागतें !

प्रकरण अकरावें

मांसाहार

बुद्ध भगवन्ताचा मांसाहार

परिनिर्वाणाच्या दिवशीं बुद्ध भगवन्ताने चुन्द लोहाराच्या घरीं हुकराचें मांस खाल्लें, आणि आजकालचे बौद्ध भिक्षु देखील कमी जास्ती प्रमाणाने मांसाहार करतात; तेव्हा असा प्रश्न उपस्थित होतो की, अहिंसेला परमधर्म समजणाऱ्या बुद्धाचें आणि त्याच्या अनुयायांचें हें वर्तन क्षम्य आहे काय? या प्रश्नाची चर्चा करणें योग्य वाटतें.

बुद्धाने परिनिर्वाणाच्या दिवशीं जो पदार्थ खाल्ला त्याचें नांव 'सूकरमद्व' होतें. त्याच्यावर बुद्धघोषाचार्यांची टीका आहे ती अशी—

“सूकरमद्वं ति नातितरुणस्स नातिजिण्णस्स एक जेट्ठकसूकरस्स पवत्तमंसं । तं किर मुटुं चेव सिनिद्धं च होति । तं पटियादापेत्वा साधुकं पचापेत्वा ति अत्थो । एके भणन्ति, सूकरमद्वं ति पन मुटुओदनस्स पञ्चगोरसयूसपाचनविधानस्स नाममेतं, यथा गवपानं नाम पाकनामं ति । केचि भणन्ति सूकरमद्वं नाम रसायनविधि, तं पन रसायनत्थे आगच्छति, तं चुन्देन भगवतो परिनिव्वानं न भवेय्या ति रसायनं पटियत्तं ति ।”

‘सूकरमद्व म्हणजे फार तरुण नव्हे व फार वृद्ध नव्हे, पण जो अगदी लहान पोरानून वयाने मोठा अशा डुकराचें शिजविलेलें मांस. तें मृदु आणि स्निग्ध असतें. तें तयार करवून म्हणजे उत्तम रीतीने शिजवून असा अर्थ समजावा. कित्येक म्हणतात, पंचगोरसाने तयार केलेल्या मृदु अन्नाचें हें नांव आहे, जसें गवपान हें एका विशिष्ट पक्वान्नाचें नांव. कोणी म्हणतात, सूकरमद्व नांवाचें एक रसायन होतें. रसायनार्थी त्या शब्दाचा उपयोग करण्यांत येतो. भगवन्ताचें परिनिर्वाण होऊं नये, एतदर्थ तें चुन्दाने भगवंताला दिलें.’

या टीकेंत सूकरमद्व शब्दाचा मुख्य अर्थ सूकरमांस असाच करण्यांत आला आहे. तथापि तो अर्थ बरोबर होता, याजबद्दल बुद्धघोषाचार्याला खात्री नव्हती. कां की, त्याच वेळीं ह्या शब्दाचे आणखी दोन अर्थ करण्यांत येत असत. याशिवाय दोन भिन्न अर्थ उदानअट्टकथेंत सापडतात, ते असे—

“केचि पन सूकरमद्वं ति न सूकरमंसं, सूकरेहि मदितवंसकळीरो ति वदन्ति । अज्जे सूकरेहि मदितपदेसे जातं अहिच्छत्तकं ति ।”

‘कोणी म्हणतात, सूकरमद्व म्हणजे डुकराचें मांस नव्हे. डुकरांनी तुडवलेल्या वेळूचा तो मोड. दुसरे म्हणतात, डुकरांनी तुडवलेल्या जागीं उगवलेलें अळंबें.’

याप्रमाणे सूकरमद्वय शब्दाच्या अर्थासंबंधाने पुष्कळच मतभेद आहेत. तथापि बुद्ध भगवान सूकरमांस खात होता, याला अंगुत्तरनिकायाच्या पंचकनिपातांत आधार सापडतो. उग्व गहपति म्हणतो—

“मनापं मे भन्ते संपन्नवरसूकरमंसं, तं मे भगवा पटिग्गणहातु अनकम्पं उपादाया ति । पटिग्गहेसि भगवा अनुकम्पं उपादाया ति ।”

‘भदन्त, उत्तम डुकराचें उत्कृष्ट रीतीने शिजवून तयार केलेलें हें मांस आहे, तें माझ्यावर कृपा करून भगवन्ताने घ्यावें. भगवंताने कृपा करून तें मांस घेतलें.’

जैन श्रमणांचा मांसाहार

इतर श्रमणसंप्रदायांत जे अत्यन्त तपस्वी होते त्यांत प्रामुख्याने जैनांची गणना होत असे. असें असतां जैनसंप्रदायांतील श्रमण मांसाहार करीत होते, असें आचारांग सूत्रांतील खालील उताऱ्यावरून दिसून येईल—

“से भिवखू वा भिवखुणी वा सेज्जं पुण जाणेज्जा बहुअट्टियं मंसं वा, मच्छं वा बहुकंटकं, अस्मिं खलु पडिगाहितंसि अप्पे सिया भोयणजाए बहुउज्झियधम्मिए । तहप्पगारं बहुअट्टियं वा मंसं, मच्छं वा बहुकंटकं, लाभेवि संते णो पडिगाहेज्जा । से भिवखू वा भिवखुणी वा गाहावइकुलं पिंडवायपडियाए अणुपविट्ठे समाणे परो बहुअट्टिएण मंसेण मच्छेण उवणिमंतेज्जा, आउसंतो समणा अभिकंखसि बहुअट्टियं मंसं पडिगाहेत्तए ? एयप्पगारं णिग्घोसं सोच्चा णिसम्म से पुव्वमेव आलोएज्जा, आउसोत्ति वा भइणीत्ति वा णो खलु मे कप्पइ बहुअट्टियं मंसं पडिगाहेत्तए, अभिकंखसि से दाउं जावइयं तावइयं पोग्गलं दलयाहि मा अट्टियाइं । से सेवं वदंतस्स परो अभिहट्ठु

अंतोपडिग्गहंगंसि बहुअट्ठियं मंसं परिभाएत्ता णिहट्ठ दलएज्जा, तहप्पगारं पडिग्गहणं परहत्थंसि वा परपायंसि वा अफासुयं अणेस- णिज्जं लाभे वि संते णो पडिगाहेज्जा । से आहच्च पडिगाहिए सिया तं णोहित्ति वएज्जा, अणोवत्ति वएज्जा । से त्तमायाय एगंतमवक्कमेज्जा । अवक्कमेत्ता अहेआरामंसिं वा अहेउवस्सयंसि वा अप्पंडए जाव संताणए मंसगं मच्छगं भोच्चा अट्ठियाइं कंटए गहाय से त्तमायाए एगंतमवक्कमेज्जा । अवक्कमेत्ता अहेज्झामथंडिलंमि वा अट्ठिरासिंसि वा किट्ठरासिंसि वा तुसरासिंसि वा गोमयरासिंसि वा अण्णयरंसि वा तहप्पगारंसि थंडिलंसि पडिलेहिय पडिलेहिय पमज्जिय पमज्जिय तओ संजयामेव पमज्जिय पमज्जिय परिट्टवेज्जा ।”

‘पुनरपि तो भिक्षु किंवा ती भिक्षुणी फार हाडें असलेलें मांस किंवा पुष्कळ काटे असलेला मासा मिळाला तर जाणील की, यांत खाण्याचा पदार्थ कमी व टाकण्याचा जास्त आहे. अशा प्रकारचें पुष्कळ हाडें असलेलें मांस किंवा पुष्कळ काटे असलेला मासा मिळाला तर तो त्याने घेऊं नये. तो भिक्षु किंवा ती भिक्षुणी गृहस्थाच्या घरीं भिक्षेसाठी गेला किंवा गेली असतां गृहस्थ म्हणेल. आयुष्मान् श्रमणा, हें पुष्कळ हाडें असलेलें मांस घेण्याची तुझी इच्छा आहे काय? अशा प्रकारचें भाषण ऐकून पूर्वीच त्याने म्हणावें, आयुष्मान्, किंवा (बाई असेल तर) भगिनी, हें फार हाडें असलेलें मांस घेणें मला योग्य नाही. जर तुझी इच्छा असेल, तर फक्त मांस तेवढें दे, हाडें देऊं नकोस. असं म्हणत असतांही जर तो गृहस्थ आग्रहाने देण्यास प्रवृत्त झाला, तर तें अयोग्य समजून घेऊं नये. त्याने तें पात्रांत टाकलें, तर तें एका बाजूला घेऊन जावें आणि आरामांत किंवा उपाश्रयांत प्राण्यांचीं अंडीं तुरळक असतील अशा ठिकाणीं बसून मांस आणि मासा तेवढा खाऊन हाडें व काटे घेऊन एका बाजूला जावें. तेथे जाऊन भाजलेल्या जमिनीवर, हाडांच्या

राशीवर, गंजलेल्या लोखंडाच्या जुन्या तुकड्यांच्या राशीवर, तुसाच्या राशीवर, वाळलेल्या शेणाच्या राशीवर किंवा अशाच प्रकारच्या दुसऱ्या स्थंडिलावर (उंचवट्यावर) जागा चांगल्या रीतीने साफसूफ करून तीं हाडें किंवा ते काटे संयमपूर्वक त्या ठिकाणी ठेवून द्यावे.'

याचाच अनुवाद दशवैशालिक सूत्रांतील खालील गाथांत संक्षेपाने केला आहे—

बहु अद्वियं पुग्गलं अि मिसं वा बहुकंटयं ।

अच्छियं तिदुयं विल्लं, उच्छुखण्डं व सिवल्लि ॥

अप्ये सिआ भोअणज्जाण, बहुउज्झिय धम्मियं ।

दिंतिअं पडिआइक्खे न मे कप्पई तारिसं ॥

‘पुष्कळ हाडें असलेलें मांस, पुष्कळ काटे असलेला मासा, अस्थिवृक्षाचें फळ, वेलफळ, ऊस, शाल्मलि अशा प्रकारचे पदार्थ— ज्यांत खाण्याचा भाग कमी व टाकण्याचा जास्त—देणारीला, ते मला योग्य नाहीत, असें म्हणून प्रतिबंध करावा.’

मांसाहाराविषयीं प्रसिद्ध जैनसाधूंचें मत

गुजरात विद्यापाठाची पुरातत्त्वमंदिर-नांवाची शाखा होती, तिच्या तर्फें ‘पुरातत्त्व’ त्रैमासिक निघत असे. या त्रैमासिकाच्या १९२५ सालच्या एका अंकांत मी प्रस्तुत प्रकरणाच्या धर्तीवर एक लेख लिहिला आणि त्यांत हे दोन उतारे देण्यांत आले. मी त्यांचा स्वतः शोध लावला होता असें नव्हे. मांसाहाराविषयीं चर्चा चालली असतां प्रसिद्ध जैन पण्डितांनीच ते माझ्या निदर्शनास आणले आणि त्यांचा मी माझ्या लेखांत उपयोग केला.

हा लेख प्रसिद्ध झाल्यावर अमदावादच्या जैन लोकांत फारच खळबळ उडाली. त्यांच्या धर्माचा मी उच्छेद करूं पाहतों, अशा

अर्थाच्या त्यांच्या तक्रारी पुरातत्त्वमंदिराच्या संचालकांकडे येऊन थडकल्या. संचालकांनी परस्पर त्या तक्रारींचा परिहार केला. मला त्यांची बाधा झाली नाही.

त्या वेळीं वयोवृद्ध स्थानकवासी साधु गुलाबचंद्र व त्यांचे प्रसिद्ध शतावधानी शिष्य रतनचंद्र अहमदाबादला राहत असत. एका जैन पंडिताबरोबर मी त्यांच्या दर्शनाला गेलों. मध्यासमय होता व जैन साधु आपणाजवळ दिवा ठेवीत नसल्यामुळे ह्या दोन साधूंचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते. माझ्याबरोबरच्या जैन पंडिताने रतनचंद्र स्वामींना माझी ओळख करून दिली, तेव्हा ते म्हणाले, “तुमची कीर्ति मी ऐकत आहे. परंतु तुम्ही आमचे प्राचीन साधु मांसाहार करीत होते, असें लिहून आमच्या धर्मावर आघात केलात, हें ठीक नव्हे.”

मी म्हणालों, “बौद्ध आणि जैन हे दोनच श्रमण संप्रदाय आजला अस्तित्वांत राहिले आहेत. आणि त्यांजविषयीं माझे प्रेम किती आहे, हें या (माझ्याबरोबर असलेल्या) पंडितांनाच विचारा. परंतु संशोधनाच्या बाबतींत श्रद्धा, भक्ति किंवा प्रेम आड येऊं देतां कामा नये. सत्यकथनाने कोणत्याही संप्रदायाचें नुकसान होईल, असें मला वाटत नाही. आणि सत्यार्थ प्रकाशित करणें संशोधकांचें कर्तव्य आहे, असें मी समजतो.”

वृद्ध गुलाबचंद्र साधु कांही अंतरावर बसले होते ते तेथूनच आपल्या शिष्याला म्हणाले, “या गृहस्थाने दोन उताऱ्यांचा जो अर्थ लावला, तोच बरोबर आहे; आधुनिक टीकाकारांनी केलेले अर्थ ठीक नव्हत. ह्या दोन उताऱ्यांशिवाय आणखी बऱ्याच ठिकाणीं, जैन साधु मांसाहार करीत होते, याला आधार सापडतात.”

असें म्हणून त्यांनी जैन सूत्रांतील उतारे म्हणण्यास सुरवात केली. पण त्यांच्या विद्वान शिष्यांनी विषयांतर करून हा संवाद

तसाच सोडून दिला. त्यांच्या गुरूंनी सांगितलेले आधार कोणते, हें मी विचारलें नाही. तसें करणें मला अप्रस्तुत वाटलें.

महावीरस्वामींच्या मांसाहारावद्दल वाद

खुद्द महावीरस्वामी मांसाहार करीत होते यासंबंधीं सबळ पुरावा सध्या पुढे आला आहे. 'प्रस्थान' मासिकाच्या गेल्या कार्तिकाच्या अंकांत (संवत् १९९५ वर्ष १४ अंक १) श्रीयुत गोपाळदास जीवाभाई पटेल यांनी 'श्री महावीरस्वामीनो मांसाहार' नांवाचा लेख प्रसिद्ध केला आहे. त्यापैकी प्रस्तुत विषयाला लागू पडणारी माहिती संक्षेपाने येथे देतो.

महावीरस्वामी श्रावस्ती नगरींत राहत होते. मक्खलि गोसाल देखील तेथे पोचला. आणि ते दोघे परस्परांच्या जिनत्वाविरुद्ध कडक टीका करूं लागले. परिणामी गोसालाने महावीरस्वामीला शाप दिला की, माझ्या तपोबलाने तूं सहा महिन्यांच्या अन्तीं पित्तज्वराने मरण पावशील. महावीरस्वामीने त्याला उलटा शाप दिला की, तूं सातव्या रात्रीं पित्तज्वराने पीडित होऊन मरण पावशील. त्याप्रमाणे गोसाल सातव्या रात्रीं मरण पावला. पण त्याच्या प्रभावाने महावीर स्वामीला अत्यंत दाह होऊन रक्ताचे झाडे सुरू झाले.

त्या वेळीं महावीरस्वामीने सिंह नांवाच्या आपल्या शिष्याला सांगितलें, "तूं मॅडिक गावांत रेवती नांवाच्या बाईपार्शीं जा. तिने माझ्यासाठी दोन कबुतरें शिजवून ठेवलीं आहेत, तीं मला नकोत. 'काल मांजराने मारलेल्या कोंबडीचें मांस तूं तयार केलें आहेस, तेवढें दे,' असें तिला सांग."

श्रीयुत गोपाळदास यांनी, मूळ भगवती सूत्रांतील उतारा आपल्या लेखांत दिला नाही. तो येथे देणें योग्य आहे.—

"तं गच्छह णं तुमं सीहा, मॅडियगामं नगरं रेवतीए गाहावति-
णीए गिहे तत्थ णं रेवतीए गाहावतिणीए ममं अट्टाए दुवे कबोयसरीरा

उक्खडिया, तेहिं नो अट्ठो। अत्थि से अन्ने पारियासिए मञ्जारकडए कुक्कुडमंसए तं आहराहि एएणं अट्ठो।”

ज्याला अर्धमागधीचें अल्पस्त्रल्प ज्ञान आहे, त्याने निःपक्ष-पातीपणाने हा उतारा वाचला, तर तो म्हणेल की, श्री. गोपाळदास यांनी केलेला अर्थ बरोबर आहे. पण आजला* श्री. गोपाळदास यांच्या विरुद्ध अनेक जैन पंडितांनी कडक टीका चालविली आहे!

बाद्ध आणि जैन श्रमणांच्या मांसाहारांत फरक

मांसाहारामबंधाने जैनांचा आणि बौद्धांचा वाद कशा प्रकारचा होता, याचा विचार केला असतांही श्री. गोपाळदास यांचेंच म्हणणें बरोबर आहे असें ठरतें.

वैशालींतील सिंह सेनापति निर्ग्रन्थांचा उपासक होता, याचा उल्लेख आठव्या प्रकरणांत आलाच आहे (पृ. ३२). बुद्धाचा उपदेश ऐकून तो बुद्धोपासक झाला व त्याने बुद्धाला आणि भिक्षुसंघाला आपल्या थरीं आमंत्रण देऊन आदरपूर्वक त्यांचें संतर्पण केलें. पण निर्ग्रन्थांना ही गोष्ट रुचली नाही. त्यांनी वैशाली नगरींत अशी वदंता उठविली की, सिंहाने मोठा पशु मारून गोतमाला आणि भिक्षुसंघाला मेजवानी दिली आणि गोतमाला हें माहित असतां, सिंहाने दिलेल्या मोजनाचा त्याने स्वीकार केला ! ही बातमी एका गृहस्थाने येऊन हळूच सिंहाला सांगितली, तेव्हा तो म्हणाला, “यांत कांही अर्थ नाही. बुद्धाची नालस्ती करण्यांत निर्ग्रन्थांना आनंद वाटतो. पण मी जाणून बुजून मेजवानीसाठी प्राण्याची हिंसा करीन हें अगदीच असंभवनीय आहे.”

* म्हणजे १९३८ सालीं.

† बुद्धलीलासारसंग्रह, पृ. २७९-२८१ पहा.

अशाच तऱ्हेचा दुसरा एक उतारा मञ्जिमनिकायांनील
(५५ व्या) जीवक सुत्तांत सापडतो तो असा—

एके समयीं भगवान राजगृह येथे जीवक कौमारभृत्याच्या
आम्रवनांत राहन होता. तेव्हा जीवक कौमारभृत्य भगवंताजवळ
आला, भगवंताला अभिवादन करून एका बाजूला बसला आणि
म्हणाला, “भदन्त, आपणाला उद्देशून प्राणी मारून तयार केलेलें
अन्न आपण खात असतां, असा आपणावर आरोप आहे, तो खरा
आहे काय?” भगवान् म्हणाला, “हा आरोप साफ खोटा आहे.
आपल्यासाठी प्राणिवध केलेला आपण पाहिला, ऐकला किंवा तशी
आपणांस शंका आली, तर तें अन्न निषिद्ध आहे, असें मी म्हणतो.”

यावरून जैनांचा बुद्धावर आरोप कशा प्रकारचा होता हें
समजून येतें. बुद्ध भगवंताला कोणी आमंत्रण करून मांसाहार दिला
असतां जैन म्हणत, श्रमण गौतमाकरितां पशु मारून तयार केलेलें
(उद्दिस्सकटं) मांस तो खातो! स्वतः जैन साधु कोणाचें आमंत्रण
स्वीकारीतच नसत. रस्त्यांतून जात असतांना मिळालेली भिक्षा घेत
आणि त्या प्रसंगीं मिळालेलें मांस खात.

कांही तपस्वी मांसाहार वर्ज्य करीत

बुद्धसमकालीन कांही तपस्वी लोक मांसाहार निषिद्ध
समजत. त्यांपैकी एका तपस्व्याचा आणि काश्यप बुद्धाचा संवाद
सुत्तनिपातांतील (१४ व्या) आमगंध सुत्तांत सापडतो. त्या सुत्ताचें
भाषांतर असें* —

* ह्या आमगंध सुत्तांतील उपदेशाची तुलना द्विस्ताच्या खाडी
दिलेल्या वचनाशी करावी. “जे तोंडांत जातें, तें माणसाला विटाळवीत
नाही; पण जें तोंडांतून निघतें, तें विटाळवितें.” (म्याथ्यू १५।११).

१. (तिष्य तापस—) श्यामक, चिंगूलक, चीनक, झाडांचीं पानें, कंदमूळ आणि फळें धर्मानुसार मिळालीं असतां त्यांजवर निर्वाह करणारे चैनीच्या पदार्थांसाठी खोटें बोलत नसतात.

२. हे काश्यपा, परक्यांनी दिलेलें निवडक व चांगल्या रीतीने शिजविलेल्या तांदळांचें सुरस व उत्तम अन्न स्वीकारणारा तूं आमगंध (अमेध्य पदार्थ) खातोस !

३. हे ब्रह्मबंधु, पक्ष्याच्या मांसाने मिश्रित तांदळांचें अन्न खात असतां तूं आपणाला आमगंध योग्य नाही, असें म्हणतोस ! तेव्हा हे काश्यपा, मी तुला विचारतो की, तुझा आमगंध कशा प्रकारचा ?

*४. (काश्यप बुद्ध—) प्राणघात, वध, छेद, बंधन, चोरी, खोटें भाषण, ठकवणें, नाडणें, जारणमारणादिकांचा अभ्यास आणि व्यभिचार, हा आमगंध होय; मांसभोजन हा नव्हे.

५. ज्यांना स्त्रियांच्या बाबतींत संयम नाही, जे जिव्हालोलुप, अशुचिकर्ममिश्रित, नास्तिक, विषम आणि दुर्विनीत त्यांचें कर्म हा आमगंध होय; मांसभोजन हा नव्हे.

६. जे रूक्ष, दारुण, चहाडखोर, मित्रद्रोही, निर्दय, अतिमानी, कृपण, कोणाला कांहीही देत नाहीत, त्यांचें कर्म हा आमगंध होय; मांसभोजन हा नव्हे.

७. क्रोध, मद, कठोरता, विरोध, माया, ईर्ष्या, वृथा बडबड, मानातिमान आणि खळांची संगति हा आमगंध होय; मांसभोजन हा नव्हे.

८. पापी, ऋण बुडवणारे, चहाडखोर, लाच खाणारे खोटे अधिकारी, जे नराधम इहलोकीं कल्मष उत्पन्न करतात त्यांचें कर्म हा आमगंध होय; मांसभोजन हा नव्हे.

९. ज्यांना प्राण्यांविषयी दया नाही, जे इतरांना लुटून उपद्रव देतात, दुःशील, भेसूर, शिवीगाळ देणारे व अनादर करणारे (त्यांचें कर्म)—हा आमगंध होय; मांसभोजन हा नव्हे.

१०. अशा कर्मात आसक्त झालेले, विरोध करणारे, घात करणारे, सदोदित अशा कर्मात गुंतलेले की जे परलोकीं अंधकारांत शिरतात व वर पाय, खाली डोकें होऊन नरकांत पडतात (त्यांचें कर्म)—हा आमगंध होय; मांसभोजन हा नव्हे.

११. मत्स्यमांसाचा आहार वर्ज्य करणें, नागवेपणा, मुंडण, जटा, राख फासणें, खरखरीत अजिनचर्म, अग्निहोत्राची उपासना किंवा इहलोकींच्या दुसऱ्या विविध तपश्चर्या, मंत्राहुति, यज्ञ आणि शीतोष्णसेवनाने तप करणें, या गोष्टी कुशंकांच्या पार न गेलेल्या मर्त्याला पावन करूं शकत नाहीत.

१२. इंद्रियांत संयम ठेवून व इंद्रियें जाणून वागणारा, धर्म-स्थित, आर्जव व मार्दव यांत संतोष मानणारा, संगतीत व ज्याचें सर्व दुःख नाश पावेलें असा जो धीर पुरुष, तो दृष्ट आणि श्रुत पदार्थांत बद्ध होत नाही.

१३. हा अर्थ भगवंताने पुनः पुनः प्रकाशित केला आणि त्या मंत्रपारगाने (ब्राह्मणतापसाने) तो जाणला. हा अर्थ त्या निरामगंध, अनासक्त आणि अदम्य मुनीने रम्य गाथांनी प्रकाशित केला.

१४. निरामगंध आणि सर्व दुःखांचा नाश करणारे असें बुद्धाचें सुभाषित वचन ऐकून तो (तापस) नम्रपणें तथागताच्या पायां पडला आणि त्याने येथेच प्रव्रज्या घेतली.

श्रमणांनी केलेलें मांसाहाराचें समर्थन

हें सुत्त फार प्राचीन आहे. पण तें खास काश्यप बुद्धाने

न. भा. १७ १२

उपदेशिलेलें होतें, असें समजण्याला बळकट आधार नाही. बुद्धसम-
कालीन भिक्षु मांसाहाराचें समर्थन येणेंप्रमाणें करीत, एवढेंच समजावें.

या सुत्तांत तपश्चर्या निरर्थक गणली आहे. हें मन जैन
श्रमणांना पसंत पडलें नसतें. कां की, ते वारंवार तपश्चर्या करीत
असत. तथापि मांसाहाराचें त्यांनी अशाच प्रकारें समर्थन केलें
असतें. कारण, ते पूर्वकालीन तपस्व्यांप्रमाणे जंगलांतील फळामुळांवर
निर्वाह करून न राहतां लोकांनी दिलेल्या भिक्षेवर अवलंबून राहत;
आणि त्या काळीं निर्मांसमत्स्य भिक्षा मिळणें अशक्य होतें. ब्राह्मण
यज्ञांत हजारों प्राण्यांचा वध करून त्यांचें मांस आजूबाजूच्या
लोकांना वाटीत. खेड्यांतील लोक देवतांना प्राण्यांचें बलिदान
करून त्यांचें मांस खात. याशिवाय खाटीक लोक भर चौकांत
गाईला मारून तिचें मांस विकावयास बसत. अशा परिस्थितींत
पक्व अन्नाच्या भिक्षेवर अवलंबून राहणाऱ्या श्रमणांना मांसाशिवाय
भिक्षा मिळणें कसें शक्य होतें ?

जैनांच्या समजुतीप्रमाणे पृथ्वीकाय, अप्काय, वायुकाय,
अग्निकाय, वनस्पतिकाय, आणि त्रसकाय असे सहा जीवभेद
आहेत (पृ० ५४). पृथ्वीकाय म्हणजे पृथ्वीपरमाणु, त्याचप्रमाणें
जल, वायु आणि अग्नि यांचे परमाणु सजीव आहेत. वनस्पतिकाय
म्हणजे वृक्षादिक वनस्पति. ते सजीव आहेत, हें सांगावयाला नकोच.
त्रसकाय म्हणजे किडामुंगीपासून तहत हत्तीपर्यंत लहान मोठे सर्व
प्राणी. या सहा कायांपैकी कोणत्याही प्राण्यांची हिंसा करणें जैन
श्रमण पाप समजतात. म्हणून ते रात्रींचा दिवा लावीत नसत, थंड
पाणी पीत नसत आणि पृथ्वीपरमाणुआदिकांचा संहार होऊं नये,
याबद्दल फार काळजी घेत.

परंतु जैन उपासक शेत नांगरीत, धान्य पेरीत आणि तें
शिजवून अन्न तयार करीत. या कृत्यांत पृथ्वी, अप्, तेज, वायु,

वनस्पति आणि त्रस या सहाही प्रकारच्या जीवांचा संहार होत असे. पृथ्वी नांगरीत असतां पृथ्वीपरमाणुच नष्ट होतात असें नव्हे, तर किडे, मुंग्या इत्यादिक बारीकसारीक लाखो प्राणी मरतात. धान्य शिजवतांना वनस्पतिकाय, अप्काय, अग्निकाय व वायुकाय या सर्व प्राण्यांचा उच्छेद होतो. असें असतां त्या अन्नाची भिक्षा जैन साधु घेतातच. तर मग एखाद्या जैन उपासकाने तयार केलेली मांसभिक्षा घेण्याला प्राचीन जैन श्रमणांना हरकत कोणती होती? आणि त्या कृत्याचें समर्थन त्यांनी आमंगंधसुत्ताच्या धर्तीवरच केलें नसतें काय?

गोमांसाहाराविरुद्ध चळवळ

आता मांसाहाराविरुद्ध चळवळ कशी सुरू झाली याविषयी थोडक्यांत विचार करूं. सर्वांत प्रथम गोमांसाहाराच्या निषेधाबद्दल बौद्धांनीच चळवळ सुरू केली असावी. नवव्या प्रकरणांत (पृ० ६२) गार्गींची योग्यता दर्शविणाऱ्या ब्राह्मण-धम्मिक-सुत्तांतील दोन गाथा दिल्या आहेत; त्याशिवाय ह्या गाथा पहा.

न पादा न विसाणेन नास्सु हिंसन्ति केनचि ।

गावो एळकसमाना सोरता कुम्भदूहना ।

ता विसाणे गहेत्वान राजा सत्थेन घातयि ॥

ततो च देवा पितरो इन्दो असुररक्खसा ।

अधम्मो इति पक्कन्दुं यं सत्थं निपती गवे ॥

‘मेंढरांप्रमाणे नम्र आणि घडाभर दूध देणाऱ्या गाई पायाने, शिंगाने किंवा दुसऱ्या कोणत्याही अवयवाने कोणाचीही हिंसा करीत नाहीत. त्यांना (ब्राह्मणांच्या सांगण्यावरून) इक्ष्वाकु राजाने शिंगांना धरून ठार मारलें. तेव्हा गाईंवर शस्त्रप्रहार झाल्यामुळे देव, पितर, इंद्र, असुर आणि राक्षस अधर्म झाला म्हणून आक्रोश करते झाले!’

‘ पुष्कळ काळ ब्राह्मणांनी गोमांस सोडलें नाहीं

बौद्धांच्या आणि जैनांच्या प्रयत्नाने गोमांसाहाराचा निषेध होत गेला, तरी ब्राह्मण लोकांत त्याची मनाई होण्यास बरीच शक्ती लागली. प्रथमतः यज्ञासाठी दीक्षा घेतलेल्याने गोमांस खाऊं नये अशी एक शककळ निघाली.

“स धेन्वै चानडुहश्च नास्नीयात् । धेन्वनडुहौ वाऽइदं सर्वं विभृतस्ते देवा अश्रुवन् धेन्वनडुहौ वाऽइदं सर्वं विभृतो हन्त यदन्येषां वयसां वीर्यं तद्रेन्वनडुहयोर्दधामेति....तस्माद्धेन्वनडुहयोर्नास्नीयात् तदु होवाच याज्ञवल्क्योऽस्नाम्येवाहं मांसलं चेद्भवतीति ॥ ”

‘गाई आणि बैल खाऊं नयेत. गाई आणि बैल हें सर्व धारण करतात. ते देव म्हणाले, गाई आणि बैल हें सर्व धारण करतात, अतएव दुसऱ्या जातीच्या पशूंचें जें वीर्य तें गाई आणि बैलांमध्ये घालू या....म्हणून गाईबैल खाऊं नयेत. पण याज्ञवल्क्य म्हणतो, शरीर मांसल होतें, म्हणून मी (हें मांस) खाणारच.’ (शतपथ ब्राह्मण ३।१।२।२१).

हा वाद यज्ञशालेपुरताच होता. कित्येकांचें म्हणणें होतें की, दीक्षिताने यज्ञशालेंत प्रवेश केल्यावर गोमांस खाऊं नये. परंतु याज्ञवल्क्याला हें मत पसंत नव्हतें. शरीर पुष्ट होत आहे, म्हणून तें वर्ज्य करण्यास तो तयार नव्हता. इतर प्रसंगीं गोमांसाहार करण्यासंबंधाने ब्राह्मणांमध्ये वाद मुळीच नव्हता. इतकेंच नव्हे, तर कोणी तसाच प्रतिष्ठित पाहुणा आला असतां मोठा बैल मारून त्याचा आदरसत्कार करण्याची पद्धति फार प्रसिद्ध होती. एक तेवढ्या गौतमसूत्रकाराने गोमांसाहाराचा निषेध केला आहे. पण त्याला देखील मधुपर्कविधि पसंत असावा. ब्राह्मणांमध्ये हा विधि भवभूतीच्या कालापर्यंत तुरळक चालू होता, असें वाटतें. उत्तर-

रामचरिताच्या चौथ्या अंकाच्या आरंभीं सौधातकि आणि दण्डायन यांचा संवाद आहे, त्यांपैकी थोडासा भाग असा—

सौधातकि—काय वसिष्ठ !

दण्डायन—मग काय ?

सौ०—मला वाटलें होतें की, हा कोणी तरी वाघासारखा असावा.

द०—काय म्हणतोस !

सौ०—त्याने आल्याबरोबर ती आमची विचारी कपिल कालवड झट्टिशीं गट्ट करून टाकली !

द०—मधुपर्कविधि समांस अमला पाहिजे, ह्या धर्मशास्त्राच्या आज्ञेचा बहुमान करून गृहस्थ लोक श्रोत्रिय पाहुणा आला असतां कालवड किंवा मोठा बैल मारून त्याचें मांस रांधतात. कारण धर्मसूत्रकारांनी तसाच उपदेश केला आहे.

भवभूतीचा काल सातव्या शतकांत गणला जातो. त्या काळीं आजच्या सारखा गोमांसभक्षणाचा अत्यंत निषेध असता, तर वसिष्ठाने कालवड खाऊन टाकल्याचा उल्लेख त्याला आपल्या नाटकांत करतां आला नसता. आजला असा संवाद नाटकांत घातला, तर तें नाटक हिंदुसमाजाला कितीसें प्रिय होईल ?

प्राणिवधाविरुद्ध अशोकाचा प्रचार

प्राणिहिंसेविरुद्ध प्रचार करणारा पहिला ऐतिहासिक राजा म्हटला म्हणजे अशोक होय. त्याचा पहिलाच शिलालेख असा आहे—

‘ही धर्मलिपि देवांचा प्रिय प्रियदर्शिराजाने लिहविली. ह्या राज्यांत कोणत्याही प्राण्याला मारून होमहवन करूं नये आणि जत्रा करूं नये. कारण जत्रेंत देवांचा प्रिय प्रियदर्शिराजा पुष्कळ दोष पाहतो. कांही जत्रा देवांच्या प्रिय प्रियदर्शिराजाला पसंत आहेत. पूर्वी प्रिय-

दर्शिराजाच्या पाकशाळेत स्वयंपाकासाठी हजारों प्राणी मारले जात असत. जेव्हा हा धर्मलेख लिहिला, तेव्हापासून दोन मोर आणि एक मृग असे तीनच प्राणी मारले जातात. तो मृगही रोज मारण्यांत येत नाही. आणि पुढे हे तीन प्राणी देखील मारण्यांत येणार नाहीत.'

ह्या लेखांत अशोकाने गाईवैलांचा उल्लेख केला नाही. यावरून असे अनुमान करता येते की, ब्राह्मणेतर वरिष्ठ जातींत त्या काळीं गोमांसाहार जवळ जवळ बंदच पडला होता. इतकेच नव्हे. तर अशोकाने अन्नासाठी देखील कोणत्याही प्राण्याचा वध करू नये, असा प्रचार चालविला. समाज या शब्दाचे भाषांतर मी जत्रा असे केले आहे. ते जरी तंतोतंत नसले तरी साधारणपणे ग्राह्य वाटले. आजकाल जशा महाराष्ट्रांत जत्रा किंवा उत्तरहिंदुस्थानांत मेले होतात, तशा प्रकारचे अशोकाच्या वेळीं समाज होत असावेत. त्यांत देवदेवतांना प्राण्यांचे बळी देऊन मोठा उत्सव करणारे समाज अशोकाला पसंत नव्हते. ज्यांत प्राण्यांचा बळी देण्यांत येत नसे, अशा जत्रा भरवण्यास त्याची हरकत नव्हती. यज्ञांत काय, किंवा जत्रेंत काय, प्राण्यांचे बलिदान होऊं देऊं नये, यावर त्याचा मुख्य कटाक्ष होता.

आमचे पूर्वज निवृत्तमांस नव्हते

आजकाल यज्ञयाग बंद पडल्यासारखेच झाले आहेत. पण जत्रांतील बलिदान अनेक ठिकाणी अद्यापिही चालू आहे. तथापि इतर कोणत्याही देशापेक्षा हिंदुस्थानचे लोक अधिक निवृत्तमांस आहेत. या कार्मीं जैनांचा आणि बौद्धांचाच धर्मप्रचार कारणीभूत झाला, यांत शंका नाही. अर्थात् आजला आम्ही शाकाहारी आहोंत, म्हणून आमचे पूर्वज तसेच शाकाहारी होते, असे प्रतिपादन करणे वस्तुस्थितीला धरून नाही.

चिनांत डुकराचें महत्त्व

आता खास डुकराच्या मांसासंबंधी चार शब्द लिहिणें योग्य वाटतें. प्राचीनकालापासून चिनी लोक डुकराच्या संपत्तीचें लक्षण समजतात. त्यांची लिपि आकारचिन्हांनी बनलेली आहे. ह्या चिन्हांच्या मिश्रणाने भिन्न भिन्न शब्द तयार करतां येतात. उदाहरणार्थ, माणसाचें चिन्ह काढून त्यावर तलवारीचें चिन्ह काढलें, तर त्याचा अर्थ शूर असा होतो. घराच्या चिन्हाखाली मुलाचें चिन्ह काढलें, तर त्याचा अर्थ अक्षर, स्त्रीचीं दोन चिन्हे काढलीं, तर भांडण आणि डुकराचें चिन्ह, काढलें, तर त्याचा अर्थ संपत्ति असा होतो. म्हणजे घरांत डुकर असणें हें संपत्तीचें लक्षण आहे, असें प्राचीन चिनी लोक समजत; आणि सध्यादेखील चिनांत डुकराला तेवढेंच महत्त्व आहे.

प्राचीन हिंदु डुकराला संपत्तीचा भाग मानीत

हिंदुस्थानांत डुकराला इतकें महत्त्व आलें नाहीं, तरी संपत्तीचा तो एक विभाग समजत असत. अरियपरियेसनसुत्तांत (मडिग्गमनि० २६) ऐहिक संपत्तीची अनित्यता वर्णिली आहे, ती अशी—

“किं च भिक्खवे जातिधम्मं ? पुत्तभरियं भिक्खवे जातिधम्मं ।
दासीदासं....अजेळकं....कुक्कुटसूकरं....हत्तिगवास्सवल्लवं....
जातरूपरजतं जातिधम्मं ।”

म्हणजे हत्ती, गाई, घोडे वगैरे संपत्तींतच कोंबडी आणि डुकरें यांचा देखील समावेश होत असे. असें असतां डुकराच्या मांसासंबंधी इतका तिटकारा कसा उद्भवला ? यज्ञयागांत मारल्या जाणाऱ्या प्राण्यांत डुकराचा उल्लेख पालिवाङ्मयांत सापडत नाही. अर्थात् बुद्धसमकाली हा प्राणी अमेध्य होता. पण तो अभक्ष्य होता, याला कांही आधार सापडत नाही. तसें असतें तर क्षत्रियांच्या

घरच्या संपत्तीत त्याचा समावेश झाला नसता. सूकरमांसाचा निषेध प्रथमतः धर्मसूत्रांत सापडतो.* आणि पुढे त्याचाच अनुवाद मनुस्मृति वगैरे स्मृतिग्रन्थांत येतो.† परंतु अरण्यसूकराचा कधीच निषेध झाला नाही. त्याचें मांस पवित्र गणलें गेलें आहे.‡

बुद्धावर अमिताहाराचा खोटा आरोप

बुद्ध भगवंताने परिनिर्वाणापूर्वी खाल्लेला पदार्थ सूकरमांस होता, असें गृहीत धरून चाललों, तरी तो त्याने अजीर्ण होईपर्यंत खाल्ला व त्यामुळे तो मरण पावला, हें जें कुत्सित टीकाकारांचें म्हणणें, तें मात्र सपशेल खोटें आहे. गौतम बुद्धाने अमित आहार केल्याचें उदाहरण किंवा दाखला कोठेच सापडत नाही. तेव्हा याच प्रसंगी त्याने हा पदार्थ प्रमाणाबाहेर खाल्ला, असें म्हणणें निव्वळ खोडसाळपणाचें आहे. बुद्ध भगवान् त्या प्रसंगापूर्वी तीन महिने वैशाळी येथे भयंकर आजारी झाला होता आणि त्यामुळे त्याच्या अंगांत त्राण राहिलें नव्हतें. चुंदाने दिलेलें जेवण केवळ त्याच्या परिनिर्वाणाला निमित्तकारण झालें. त्यायोगें चुंद लोहारावर लोकांनीं भलताच आळ आणून ये म्हणून परिनिर्वाणापूर्वी भगवान् आनंदाला म्हणाला, “आनंदा, चुंद लोहाराला कोणी म्हणेल की, हे चुंदा, तथागत तूं दिलेली भिक्षा घेऊन परिनिर्वाण पावला, यांत तुझी मोठी हानि आहे. असें म्हणून जर त्याने चुंद लोहाराला वाईट वाटूं दिलें, तर तुम्ही चुंदाचें दौर्मनस्य याप्रमाणे नष्ट करा. त्याला म्हणा, चुंदा, ज्या तुझा

* ‘काकककगृध्रश्येना जलजरक्तपादतुण्डा ग्राम्यकुक्कुटसूकराः।’
गौतमसूत्र, अ० ८।२९.

‘एकखुरोष्ट्रगवयग्रामसूकरसरभगवाम्।’ आपस्तम्बधर्मसूत्र प्रश्न १,
पटल ५, खण्डिका १७।२९.

† मनुस्मृति, अ० ५।१९.

‡ मनुस्मृति, अ० ३।२७०.

पिंडपात खाऊन तथागत परिनिर्वाण पावला, त्या तुला तें तुझे दान न्वरोखरच लाभदायक आहे. आम्ही तथागताकडून ऐकलें आहे की; इतर भिक्षापेक्षा तथागताला मिळालेल्या दोन भिक्षा अधिक फलदायक व अधिक प्रशंसनीय आहेत. त्या कोणत्या? जी भिक्षा घेऊन तथागत संबोधिज्ञान मिळवतो ती, आणि जी भिक्षा घेऊन परिनिर्वाण पावतो ती. चुंदाने जें कृत्य केलें आहे, तें आयुष्य, वर्ण, सुख, यश, स्वर्ग आणि स्वामित्व देणारें आहे, असें समजावें. आनंदा, याप्रमाणें चुंदाचें दौर्मनस्य घालवावें.”

प्रकरण बारावें

दिनचर्या

प्रसन्न मुखकान्ति

गोतमाच्या बोधिसत्त्वावस्थेंतील, म्हणजे त्याच्या गृहवासांतील आणि तपस्याकालांतील चर्येचा विचार चवथ्या व पांचव्या प्रकरणांत करण्यांत आलाच आहे. आता ह्या प्रकरणांत बुद्धत्वप्राप्तीपासून परिनिर्वाणापर्यंत त्याच्या दिनचर्येचें दिग्दर्शन करण्याचें योजिलें आहे.

तत्त्वबोध झाल्यानंतर बुद्ध भगवंताने बोधिवृक्षाखालीच आपला पुढील जीवनक्रम आखला. तपश्चर्या तर त्याने सोडून दिलीच होती; आणि पुन्हा कामोपभोगांकडे वळण्याची त्याला वासना राहिली नाही! तेव्हा शरीराच्छादनापुरतें वस्त्र व क्षुधाशमनापुरतें अन्न ग्रहण करून अवशेष आयुष्य बहुजनहितार्थ लावण्याचा त्याने बेत केला. ह्या निश्चयाचा बुद्धाच्या मुखकान्तीवर कसा परिणाम झाला, याचें वर्णन मज्झिमनिकायांतील अरियपरियेसनसुत्तांत आणि विनयाच्या महावग्गांत आढळते.

बुद्ध भगवान पंचवर्गीयांना उपदेश करण्याच्या उद्देशाने गयेहून वाराणसीला चालला असतां वाटेत त्याला उपक नांवाचा आजीवक पंथांतील श्रमण भेटला आणि म्हणाला, “आयुष्मान् गोतमा, तुझा चेहरा प्रसन्न आणि अंगकान्ति तेजस्वी दिसत आहे. तू कोणत्या आचार्याचा शिष्य आहेस ?”

भ०-माझा धर्ममार्ग मी स्वतःच शोधून काढला आहे.

उपक-पण तू अरहन्त झाला आहेस काय? तुला जिन म्हणतां येईल काय?

भ०-हे उपका, मी सर्व पापकारक वृत्तींना जिंकले आहे, म्हणून जिन आहे.

उपकाला दिसलेली बुद्धाच्या मुखचर्येवरील प्रसन्नता शेवटपर्यंत कायम होती, असें समजण्यास हरकत नाही.

साधारण दिनचर्या

बुद्ध भगवान पहाटेला उठत असे आणि त्या वेळीं ध्यान करी, किंवा आपल्या वसतिस्थानाच्या आजूबाजूला चंक्रमण करी. सकाळच्या प्रहरी तो गावांत भिक्षाटनासाठी जाई. त्याच्या भिक्षापात्रांत शिजवलेल्या अन्नाची सर्व जातींच्या लोकांकडून मिळालेली जी भिक्षा एकत्रित होई, ती घेऊन तो गावाबाहेर येत असे आणि तेथे भोजन करून थोड्या विश्रांतीनंतर ध्यानस्थ बसे. संध्याकाळी पुन्हा तो प्रवास करी. रात्री कोठे तरी एखाद्या देवाळ्यांत, धर्मशाळेत किंवा झाडाखाली राही.

रात्रीच्या तीन यामांपैकी पहिल्या यामांत भगवान ध्यान करी, किंवा चंक्रमण करी. मध्यम यामांत आपली संघाटी चतुर्गुणित दुडून हांतरीत असे आणि उशीला हात घेऊन उजव्या कुशीवर उजव्या पायावर डावा पाय ठेवून मोठ्या सावधगिरीने निजत असे.

सिंहशय्या

बुद्धाच्या ह्या शय्येला सिंहशय्या म्हणतात. अंगुत्तरनिकायांतील चतुक्कनिपातांत (सुत्त २४४) चार प्रकारच्या शय्या वर्णिल्या आहेत. (१) प्रेतशय्या, ही उताणा निजणाऱ्या माणसांची. (२) कामभोगिशय्या. कामोपभोगांत सुख मानणारे लोक बहुधा डाव्या कुशीवर झोपतात, म्हणून अशा शय्येला कामोपभोगिशय्या म्हणतात. (३) सिंहशय्या. उजव्या पायावर डावा पाय जरा कलता ठेवून आणि मनांत मी अमुक वेळीं उठणार असें स्मरण करून मोठ्या सावधानपणें उजव्या कुशीवर झोपणें, याला सिंहशय्या म्हणतात (४) तथागतशय्या, म्हणजे चार ध्यानाची समाधि.

यांपैकी शेवटच्या दोन शय्या बुद्ध भगवंताला पसंत असत. म्हणजे तो रात्रीच्या प्रहरीं एक तर ध्यान करी, किंवा मध्यम यामांत ही सिंहशय्या पतकरी. पुन्हा रात्रीच्या शेवटच्या यामांत तो चंद्रमण किंवा ध्यान करीत असे.

मिताहार

बुद्ध भगवंताचा आहार अत्यंत नियमित होता. कधी खाण्यापिण्यांत त्याने अतिरेक केला नाही. आणि हा उपदेश तो पुनःपुनः भिक्षूंना करी. भगवान आरंभीं रात्रीं जेवित असे, असें मज्झिमनिकायांतील (नं० ७०) कीटागिरिसुत्तावरून दिसून येतें. त्यांत भगवान म्हणतो, “भिक्षुहो, मी रात्रीचें जेवण सोडलें आहे, आणि त्यामुळे माझ्या शरीरांत व्याधि कमी झाली आहे, जाडय कमी झालें आहे, अंगीं बळ आलें आहे आणि चित्ताला स्वास्थ्य मिळत आहे. भिक्षुहो, तुम्ही देखील याप्रमाणें वागा. तुम्ही जर रात्रीचें जेवण सोडलें, तर तुमच्या शरीरांत व्याधि कमी होईल, जाडय कमी होईल, अंगीं शक्ति येईल आणि तुमच्या चित्ताला स्वास्थ्य मिळेल.”

तेव्हापासून भिक्षूंची दुपारचे बारा वाजण्यापूर्वी जेवण्याची वहिवाट सुरू झाली, आणि बारा वाजल्यानंतर जेवणें निषिद्ध मानण्यांत येऊं लागलें.

चारिका

चारिका म्हणजे प्रवास. ती दोन प्रकारची, शीघ्र चारिका आणि सावकाश चारिका. यासंबंधाने अंगुत्तरनिकायाच्या पंचक-निपातांत तिसऱ्या वग्गाच्या आरंभी सुत्त आहे तें असें—

भगवान म्हणतो, “भिक्षुहो, शीघ्र चारिकेमध्ये हे पांच दोष आहेत. ते कोणते ? पूर्वी जें धर्मवाक्य ऐकलें नसेल, तें ऐकू शकत नाही; जें ऐकलें असेल, त्याचें संशोधन होत नाही; कांही गोष्टींचें पूर्ण ज्ञान मिळत नाही; त्याला कधी कधी भयंकर रोग जडतो; आणि मित्र मिळत नाहीत. भिक्षुहो, शीघ्र चारिकेंत हे पांच दोष आहेत.

“भिक्षुहो, सावकाश चारिकेंत हे पांच गुण आहेत. ते कोणते ? पूर्वी जें धर्मवाक्य ऐकलें नसेल, तें ऐकू शकतो; जें ऐकलें असेल, त्याचें संशोधन होतें; कांही गोष्टींचें पूर्ण ज्ञान मिळतें; त्याला भयंकर रोग होत नाहीत; आणि मित्र मिळतात. भिक्षुहो, सावकाश चारिकेंत हे पांच गुण आहेत.”

बुद्ध भगवंताने बोधिसत्त्वावस्थेंतील हा आपला अनुभव सांगितला असला पाहिजे, त्वरित प्रवास करण्यापासून फायदा होत नसून सावकाश प्रवास करण्यांत फायदा होतो, हा त्याचा स्वतःचा अनुभव होता. अशा रीतीने सावकाश प्रवास करूनच इतर श्रमणांकडून त्याने ज्ञान संपादन केलें आणि शेवटीं आपला नवा मध्यम मार्ग शोधून काढला.

भिक्षुसंघासह चारिका

बुद्धत्व प्राप्त झाल्यावर भगवंताने बुद्धगयेहून काशीपर्यंत प्रवास केला आणि तेथे पंचवर्गीय भिक्षूंना उपदेश करून त्यांचा संघ

स्थापला. त्यांना काशीला सोडून भगवान एकटाच परत राजगृहाला गेला, अशी कथा महावग्गांत वर्णिली आहे. पण हे पांचही भिक्षु त्या चातुर्मासानंतर भगवंताबरोबर होते, असें समजण्याला बळकट आधार आहे. राजगृह येथे सारिपुत्त आणि मोगल्लान हे दोघे प्रसिद्ध परित्राजक बुद्धाचे शिष्य झाल्यानंतर बौद्ध संघाच्या भरभराटीला आरंभ झाला. आणि तेव्हापासून बुद्ध भगवंताबरोबर बहुधा लहान मोठा भिक्षुसंघ राहत असे, व त्याची चारिका भिक्षुसंघासहवर्तमान होत असे. असे क्वचितच प्रसंग आहेत की, भगवान भिक्षुसंघाला सोडून एकटा राहिला.

फिरतीं गुरुकुलें

बुद्धसमकालीन सगळे श्रमणसंघ व त्यांचे पुढारी अशाच रीतीने प्रवास करीत असत. बुद्धापूर्वी आणि बुद्धसमकालीं ब्राह्मणांचीं गुरुकुलें होतीं. त्या ठिकाणीं वरिष्ठ जातीचे तरुण जाऊन अध्ययन करीत असत. परंतु त्या गुरुकुलांचा फायदा बहुजनसमाजाला फार थोडा मिळें; ब्राह्मण वेदाध्ययन करून बहुधा राजाश्रय धरीत; क्षत्रिष धनुर्विद्या शिकून राजाच्या नोकरींत दाखल होत, आणि जीवक कौमारभृत्यासारखे तरुण आयुर्वेद शिकून वरिष्ठ जातीच्या उपयोगी पडत व अखेरीस राजाश्रय मिळविण्याची खटपट करीत. परंतु श्रमणांचीं गुरुकुलें अशीं मुळीच नव्हतीं. ते प्रवास करतां करतांच शिक्षण घेत आणि सामान्य जनांत मिसळून धर्मोपदेश करीत. येणेंकरून बहुजनसमाजावर त्यांचें वजन फार पडलें.

भिक्षुसंघांत शिस्त

बुद्ध भगवंताच्या भिक्षुसंघांत उत्तम शिस्त होती. भिक्षूंनी अव्यवस्थितपणें वागणें त्याला मुळीच पसंत नव्हतें. यासंबंधीं चातुमसुत्तांत (मज्झिमनिकाय नं० ६७) आलेली कथा येथे थोडक्यांत देणें योग्य वाटतें.

भगवान चातुमा नांवाच्या शाक्यांच्या गावी आमलकीवनांत राहत होता. त्या वेळीं सारिपुत्त आणि मोग्गल्लान पांचशें भिक्षूंना बरोबर घेऊन चातुमेला आले. चातुमेंतील रहिवासी भिक्षूंच्या आणि सारिपुत्त मोग्गल्लानाबरोबर आलेल्या भिक्षूंच्या परस्परंशीं आगत-स्वागतादिक गोष्टी सुरू झाल्या. बसण्या उठण्याच्या जागा कोठे, पात्रचीवरें कोठे ठेवावीं इत्यादिक विचारपूस करीत असतां गडबड होऊं लागली. तेव्हा भगवान आनंदाला म्हणाला, “कोळी मासे पकडतांना, जशी आरडाओरड होते, तशी येथे कां चालली आहे ?”

आनंद म्हणाला, “भदंत, सारिपुत्त आणि मोग्गल्लान यांज-बरोबर आलेल्या भिक्षूंच्या गोष्टी चालल्या आहेत. त्यांच्या राहण्याच्या आणि पात्रचीवरें ठेवण्याच्या जागेसंबंधाने गडबड होत आहे.”

भगवंताने आनंदाला पाठवून सारिपुत्त मोग्गल्लानाला व त्या भिक्षूंना बोलावून आणलें, आणि त्यांनी आपल्याजवळ न राहतां तेथून निघून जावें असा दंड केला. ते सर्व वरमले, आणि बुद्धाला नमस्कार करून तेथून जावयास निघाले. चातुमेंतील शाक्य त्या वेळीं आपल्या संस्थागरांत कांही कामानिमित्त जमले होते. आजच आलेले भिक्षु परत जात आहेत, हें पाहून त्यांना आश्चर्य वाटलें, आणि ते कां जातात याची त्यांनी विचारपूस केली. ‘बुद्ध भगवंताने आम्हांस दंड केल्यामुळे आम्ही येथून जात आहोंत,’ असें त्या भिक्षूंनी शाक्यांना सांगितलें. तेव्हा चातुमेंतील शाक्यांनी त्या भिक्षूस तेथेच राहावयास सांगितलें, आणि बुद्ध भगवंताला विनंती करून त्यांना क्षमा करविली.

धार्मिक संवाद किंवा आर्यमौन

सदोदित मौन धारण करून राहणारे मुनि बुद्धसमकालीं पुष्कळ होते. मुनि शब्दावरूनच मौन शब्द साधला आहे. ही

तपश्चर्या बुद्दाला पसंत नव्हती. “अविद्वान् अडाणी मनुष्य मौन-
धारणाने मुनि होत नाही.”* तथापि कांही प्रसंगी मौन धारण करणें
योग्य आहे, असें भगवंताचें म्हणणें होतें. अरियपरियेसन सुत्तांत
(मज्झिमनिकाय नं० २६) भगवान म्हणतो, “भिक्षुहो, एक तर
तुम्हीं धार्मिक चर्चा करावी, किंवा आर्य मौन धरावें.”

शांततेचा दाखला

जेव्हा बुद्ध भगवान् भिक्षुसंघाला उपदेश करीत नसे, तेव्हा
सर्व भिक्षु अत्यंत शांततेने वागत; गडबड मुळीच होत नसे. याचा
एक उत्कृष्ट नमुना दीघनिकायांतील सामञ्जफलसुत्तांत सापडतो.
तो प्रसंग असा—

भगवान बुद्ध राजगृह येथे जीवक कौमारभृत्याच्या आम्रवनांत
मोठ्या भिक्षुसंघासह राहत होता. त्या समयीं कार्तिकी पौर्णिमेच्या
रात्री अजातशत्रु राजा आपल्या अमात्यांसहवर्तमान प्रासादाच्या
वरच्या मजल्यावर बसला होता. तो उद्गारला, “किती सुंदर रात्र
आहे ही! असा कोणी श्रमण किंवा ब्राह्मण येथे आहे काय, की
जो आपल्या उपदेशाने आमचें चित्त प्रसन्न करील?” त्या वेळीं
पूरण कस्सप, मक्खलि गोसाल, अजित केसकंबल, पकुध कच्चायन,
संजय वेलट्टपुत्त आणि निगण्ठ नाथपुत्त हे प्रसिद्ध श्रमण आपापल्या
संघांसह राजगृहाच्या आसपास राहत होते. अजातशत्रूच्या अमा-
त्यांनी अनुक्रमें त्यांची स्तुति करून त्यांच्या भेटीला जाण्यासंबंधाने
राजाचें मन वळविण्याचा प्रयत्न केला. परंतु अजातशत्रु कांही न
बोलतां चुप्प राहिला.

त्या वेळीं जीवक कौमारभृत्य तेथे होता. त्याला अजातशत्रु
म्हणाला, “तूं उगा कां बसलास?”

* न मोनेत मुनि होति मूळरूपो अविद्सु । (धम्मपद २६८)

त्यावर जीवक म्हणाला, “महाराज, हा बुद्ध भगवान आमच्या आम्रवनांत मोठ्या भिक्षुसंघासह राहत आहे. आज महाराजांनी त्याची भेट घ्यावी. तेणेंकरून आपलें चित्त प्रसन्न होईल.”

अजातशत्रूने वाहनें सिद्ध करण्यासाठी जीवकाला आज्ञा केली. त्याप्रमाणें जीवकाने सर्व तयारी केल्यावर अजातशत्रु राजा आपल्या हत्तीच्या अंबारींत बसून आणि अंतःपुरांतील स्त्रियांना निरनिराळ्या हत्तिणींवर बसवून मोठ्या परिवारासह बुद्धदर्शनाला निघाला.

जीवकाच्या आम्रवनाजवळ आल्यावर अजातशत्रु भयभीत होऊन जीवकाला म्हणाला, “बा जीवका, मला तू ठकवीत नाहीस ना ? मला माझ्या शत्रूंच्या स्वाधीन करण्याचा तुझा बेत नाही ना ? येथे येवदा मोठा भिक्षुसमुदाय आहे म्हणतोस, पण शिक, खोकला किंवा दुसरा कोणताच आवाज ऐकू येत नाही !”

जीवक-महाराज, भिऊं नका, भिऊं नका ! आपणाला मी ठकवीत नाही, किंवा शत्रूंच्या स्वाधीन करीत नाही. पुढे व्हा, पुढे व्हा. समोर मंडलमालांत* दिवे जळताहेत. (अजातशत्रूचे वैरी दिवे पेटवून बसतील हें संभवनीय नाही, असा याचा भावार्थ).

जेथपर्यंत हत्तीवरून जाणें शक्य होतें, तेथवर जाऊन अजातशत्रु खाली उतरला, आणि जीवकाच्या आम्रवनांतील मंडलमालाच्या द्वारावर पायीं चालत गेला, व तेथे उभा राहून जीवकाला म्हणाला, “भगवान कोठे आहे ?”

जीवक-महाराज, मंडलमालाच्या मधल्या खांबाजवळ पूर्वेला तोंड करून भगवान बसला आहे.

* मंडलमाल म्हणजे तंबूच्या टाकाराचा मंडप, ज्याची जमीन आजूबाजूच्या जमिनीहून उंच केली जात असे.

अजातशत्रु भगवंताजवळ जाऊन उभा राहिला आणि मौन धारण करून शांतपणे बसलेल्या भिक्षुसंघाकडे पाहून उद्गारला, “या संघांत जी शांति नांदत आहे, त्या शांतीने (माझा) उदयभद्र कुमार समन्वित होवो! अशी शांति उदयभद्र कुमाराला लाभो!”

भगवान म्हणाला, “महाराज, तुम्ही आपल्या प्रेमाला अनुसरूनच बोललांत.”

यानंतर अजातशत्रूचा आणि भगवंताचा बराच मोठा संवाद आहे. तो येथे देण्याचें कारण नाही. संघाबरोबर भगवान राहत असे, तेव्हा भिक्षुसमुदायांत कोणतीही गडबड होत नसे, एवढें दाखविण्यासाठीच हा प्रसंग येथे दिला आहे.

भिक्षुसंघाच्या शिस्तीचा प्रभाव

सकाळच्या प्रहरीं भगवान भिक्षेला जात असतां कधी कधी निरनिराळ्या परिव्राजकांच्या आश्रमांना भेट देई. भगवंताला पाहून परिव्राजकांचे पुढारी आपल्या शिष्यांना म्हणत, “हा श्रमण गोतम येत आहे. त्याला गडबड आवडत नाही. यास्तव तुम्ही मोठमोठ्याने गोष्टी न करतां जरा शांत वसा.” अशाच एका प्रसंगाचें वर्णन मज्झिम-निकायांतील महासकुलुदायिसुत्तांत (नं० ७७) आहे. त्यांत बुद्धाच्या दिनचर्येतील दुसऱ्याही कांही गोष्टींचा खुलासा आला असल्यामुळे त्याचा संक्षिप्त गोपवारा येथे देतो.

भगवान राजगृह येथे वेगुघनांतील कलंदकनिवापांत राहत होता. त्या वेळीं कांही प्रसिद्ध परिव्राजक मोरनिवापांतील परिव्राजकांच्या आरामांत राहत असत. एके दिवशीं सकाळीं भगवान राजगृहांत भिक्षाटन करण्याला निघाला. भिक्षाटनाला जाण्याचा समय झाला नसल्यामुळे भगवान वाटेंत त्या परिव्राजकांच्या आश्रमा-

कडे गेला. तेथे सकुलुदायि* आपल्या मोठ्या परिव्राजकसभेत बसला होता; आणि ते परिव्राजक राजकथा, चोरकथा, महामात्यकथा, सेनाकथा, भयकथा, युद्धकथा इत्यादि भलत्यासलत्या गोष्टी मोठ-मोठ्याने बोलत होते. सकुलुदायीने आश्रमाच्या कांही अंतरावर भगवंताला पाहिलें; आणि तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “बाबांनो, मोठ्याने बोलू नका, गडबड बंद करा. हा श्रमण गौतम येत आहे. त्याला हळू बोलणें आवडतें, व हळू बोलण्याची तो स्तुति करतो. आम्ही गडबड केली नाही, तरच या सभेत येणें त्याला योग्य वाटेल.”

ते परिव्राजक शांत झाले. आणि भगवान सकुलुदायि परिव्राजक होता तेथे आला. तेव्हा सकुलुदायि भगवंताला म्हणाला, “भगवन्, या! भगवंताचें स्वागत असो! भगवान चिरकालाने आमच्या सभेत आले. आपणासाठी हें आसन तयार केलें आहे, त्यावर बसा.”

त्या आसनावर भगवान बसला आणि आपल्याजवळ बसलेल्या सकुलुदायि परिव्राजकाच्या म्हणाला, “उदायि, येथे तुमच्या काय गोष्टी चालल्या होत्या.”

उदायि-भगवान, आमच्या गोष्टी राहूं द्या. त्या दुर्लभ नाहीत. पण मला एक गोष्ट आठवते. कांही कालामागे निरनिराळ्या संप्रदायांचे श्रमणब्राह्मण एका कौतूहलशालेंत † जमले होते, त्यांच्यांत प्रश्न उपस्थित झाला की, पूरण कस्मप, मक्खलि गोसाल, अजित केसकंबल, पकुध कच्चायन, संजय बेलट्टपुत्त, निगण्ट नाथपुत्त

* सकुल+उदायि म्हणजे कुलीन उदायि.

† तिरच्छानकथा । अनिय्यानिकता सग-मोक्ख-मग्गानं तिरच्छा-बभूता कथा ति तिरच्छानकथा । (अट्टकथा) .

‡ वादविवादाची जागा.

आणि श्रमण गोतम, असे हे मोठमोठाल्या संघांचे पुढारी आजला राजगृहाजवळ वर्षावासासाठी राहत आहेत, हे अंगमगधांतील लोकांचे मोठे भाग्य समजले पाहिजे ! पण या पुढाऱ्यांत श्रावक ज्याचा योग्य मानमरातब राखतात, असा पुढारी कोण ? आणि श्रावक त्याच्या आश्रयाखाली कसे वागतात ?

तेव्हा कांही जण म्हणाले, “हा पूरण कस्सप प्रसिद्ध पुढारी आहे. परंतु श्रावक त्याचा मान ठेवीत नाहीत आणि त्याच्या आश्रयाखाली राहू इच्छित नाहीत. त्यांच्यांत तक्रारी उत्पन्न होतात.” त्याचप्रमाणे दुसऱ्या कांही जणांनी मग्ग्वलि गोसाल इत्यादि पुढाऱ्यांच्या श्रावकांमध्ये कशा तक्रारी होतात, याचे वर्णन केले. अखेरीस कांही जण म्हणाले, “हा श्रमण गोतम प्रसिद्ध पुढारी आहे. त्याचे श्रावक त्याचा योग्य मान राखतात, आणि त्याच्या आश्रयाखाली राहतात. एकदा गोतम मोठ्या सभेत धर्मोपदेश करित होता. तेथे श्रमण गोतमाचा एक श्रावक खोकला. त्याला गुढग्याने दाबून दुसरा हळूच म्हणाला, ‘गडबड करू नकोस, आमचा शास्ता (गुरु) धर्मोपदेश करित आहे.’ ज्या वेळी श्रमण गोतम शेंकडो लोकांच्या परिषदेत धर्मोपदेश करतो, त्या वेळी त्याच्या श्रावकांचा शिकेचा किंवा खोकल्याचा देखील शब्द ऐकू येत नसतो. लोक मोठ्या आदराने त्याचा धर्म ऐकण्यास तत्पर असतात...”

भगवान—हे उदायि, माझे श्रावक माझ्याशी आदराने वागतात, व माझ्या आश्रयाखाली राहतात, याला कोणतीं कारणे असावीत असें तुला वाटते ?

उदायि—याला पांच कारणे असावीत असें मी समजतो. तीं कोणतीं ? (१) भगवान अल्पाहार करणारा असून अल्पाहाराचे गुण वर्णितो. (२) तो कशाही प्रकारच्या चीवरांनी संतुष्ट असतो, व तशा

संतुष्टीचे गुण वर्णितो; (३) जी भिक्षा मिळेल तिच्याने संतुष्ट असतो, आणि तशा संतोषाचे गुण वर्णितो; (४) राहण्याला मिळालेल्या जागेत संतुष्ट असतो, आणि तशा संतुष्टीचे गुण वर्णितो; (५) एकांतांत राहतो, आणि एकांताचे गुण वर्णितो. ह्या पांच कारणांनी भगवंताचे श्रावक भगवंताचा मान ठेवतात, आणि त्याच्या आश्रयाखाली राहतात, असें मला वाटते.

भगवान-श्रमण गोतम अल्पाहारी असून अल्पाहाराचे गुण वर्णितो, एवढ्याचसाठी जर, हे उदायि, श्रावक माझा मान ठेवून माझ्या आश्रयाखाली राहिले असते, तर माझ्या श्रावकांत माझ्याही पेक्षा अत्यंत अल्पाहार करणारे जे श्रावक आहेत, त्यांनी माझा मान ठेवला नसता, आणि ते माझ्या आश्रयाखाली राहिले नसते.

मिळेल त्या चीवराने श्रमण गोतम संतुष्ट राहत असून तशा संतुष्टीचे गुण वर्णितो, एवढ्याचसाठी जर, उदायि, माझे श्रावक माझा मान ठेवून माझ्या आश्रयाने राहिले असते, तर माझ्या श्रावकांत, जे स्मशानांतून, कचऱ्याच्या राशीतून किंवा बाजारांतून चिंध्या गोळा करून त्यांचीं चीवरें करतात आणि वापरतात, त्यांनी माझा मान ठेवला नसता, व ते माझ्या आश्रयाने राहिले नसते. कारण, मी कधी कधी गृहस्थांनी दिलेल्या वस्त्रांचीं देखील चीवरें धारण करतो.

श्रमण गोतम मिळालेल्या भिक्षेने संतुष्ट असतो आणि तशा संतोषाचे गुण वर्णितो, एवढ्याचसाठी जर माझे श्रावक माझा मान ठेवून माझ्या आश्रयाखाली राहिले असते, तर त्यांत जे केवळ भिक्षेवरच अवलंबून राहतात, लहान मोठे घर वर्ज्य न करतां भिक्षा घेतात आणि त्या भिक्षेवर निर्वाह करतात, ते माझा मान ठेवून माझ्या आश्रयाने राहिले नसते. कारण, मी कधीकधी गृहस्थांचे आमंत्रण स्वीकारून चांगले अन्न खातो.

श्रमण गोतम मिळालेल्या राहण्याच्या जागेंत संतोष मानतो, आणि तशा संतुष्टीचे गुण वर्णितो, एवढ्याचसाठी जर, हे उदायि, माझे श्रावक मला मान देऊन माझ्या आश्रयाखाली राहिले असते, तर त्यांत जे झाडाखाली किंवा उघड्या जागेंत राहतात, आणि आठ महिने आच्छादिलेल्या जागेंत प्रवेश करीत नाहीत, ते माझा मान ठेवून माझ्या आश्रयाने राहिले नसते. कारण, मी कधी कधी मोठाल्या विहारांत देखील राहतों.

श्रमण गोतम एकांतांत राहत असून एकांताचे गुण वर्णितो, एवढ्याचसाठी जर माझे श्रावक माझा मान ठेवून माझ्या आश्रयाने राहिले असते, तर त्यांत जे अरण्यांतच राहतात, केवळ पंधरा दिवसांनी प्रातिमोक्षासाठी संघांत येतात, ते माझा मान ठेवून माझ्या आश्रयाने राहिले नसते. कारण, मी कधी कधी भिक्षु, भिक्षुणी, उपासक, उपासिका, राजा, मंत्री, इतर संघांचे पुढारी आणि त्यांचे श्रावक, यांना भेटतो.

परंतु हे उदायि, दुसरे पांच गुण आहेत की, ज्यांमुळे माझे श्रावक माझा मान ठेवून माझ्या आश्रयाखाली राहतात. (१) श्रमण गोतम शीलवान आहे. (२) तो यथार्थतया धर्मोपदेश करतो. (३) तो प्रज्ञवान आहे. म्हणून माझे श्रावक मला मानतात आणि माझ्या आश्रयाने राहतात. (४) याशिवाय मी माझ्या श्रावकांना चार आर्य-सत्यांचा उपदेश करतो, आणि (५) आध्यात्मिक उन्नतीचे निरनिराळे प्रकार दाखवितों. या पांच गुणांमुळे माझे श्रावक माझा मान ठेवतात आणि आश्रयाने राहतात.

भिक्षुसंघाबरोबर असतां भगवंताची दिनचर्या

आपल्या संघांत बुद्ध भगवान कशी शिस्त ठेवतो, हें सर्व परिव्राजकांना माहीत झालें होतें. तो जेव्हा त्यांच्या परिषदेंत जाई,

तेव्हा ते देखील मोठ्या शांततेने वागत, हें या सुत्तावरून दिसून येईलच. बुद्ध भगवान कधी कधी गृहस्थांचें आमंत्रण व गृहस्थांनी दिलेलें वस्त्र स्वीकारित असे, तथापि अल्पाहार करण्यांत, अन्नवस्त्रां-दिकांच्या साधेपणांत आणि एकान्तवासाच्या आवडींत देखील त्याची प्रसिद्धि होती. तो जेव्हा भिक्षुसंघाबरोबर प्रवास करी, तेव्हा एखाद्या गावाबाहेर, उपवनांत किंवा अशाच दुसऱ्या सोयीवार जागीं राहत असे. रात्रीं ध्यानसमाधि आटपून मध्यम यामांत वर सांगितल्याप्रमाणें सिंहशय्या करी. आणि पहाटेला उठून पुन्हा चंक्रमण करण्यांत किंवा ध्यानसमाधींत निमग्न असे.

सकाळीं भगवान त्या गावांत किंवा शहरांत बहुधा एकटाच भिक्षाटनाला जात असे, वाटेंत किंवा भिक्षाटन करीत असतां प्रमंनुसार गृहस्थांना उपदेश करी. सिंगालोवादसुत्त भगवंताने वाटेंत उपदेशिलें, आणि कसिभारद्वाजसुत्त व अशींच दुसरीं सुत्ते भिक्षाटन करीत असतां उपदेशिलीं.

पोटापुरती भिक्षा मिळाल्याबरोबर भगवान् गावाबाहेर येऊन एखाद्या झाडाखाली किंवा अशाच दुसऱ्या प्रशस्त जागीं बसून तें अन्न जेवी, व विहारांत येऊन थोडा वेळ विश्रांति घेऊन ध्यानसमाधींत कांही काळ घालवीत असे. संध्याकाळच्या वेळीं त्याला भेटण्यासाठी गृहस्थ लोक येत असत आणि त्याच्याशीं धार्मिक संवाद करीत. अशाच वेळीं सोणदंड, कूटदंड वगैरे ब्राह्मणांनी मोठ्या ब्राह्मणसमुदायासह बुद्धाची भेट घेऊन धार्मिक चर्चा केल्याचा दाखला दीघनिकायांत सापडतो. ज्या दिवशीं गृहस्थ येत नसत, त्या दिवशीं भगवान बहुधा बरोबर असलेल्या भिक्षूंना धर्मोपदेश करी.

पुन्हा एक दोन दिवसांनी भगवान प्रवासाला निघे आणि अशा रीतीने पूर्वेला भागलपूर, पश्चिमेला कुरुंचें कल्माषदम्य नांवाचें

शहर, उत्तरेला हिमालय व दक्षिणेस विंध्य, या चतुःसीमांच्या दरम्यान आठ महिने भिक्षुसंघासह प्रवास करीत राही.

वर्षावास

बुद्ध भगवंताने उपदेशाला आरंभ केला तेव्हा त्याचे भिक्षु वर्षाकाळांत एका ठिकाणी राहत नसत; चारी दिशांना हिंडून धर्मोपदेश करीत. इतर संप्रदायांचे श्रमण वर्षाकाळांत एका ठिकाणी राहत असल्यामुळे सामान्य जनांना बुद्ध भिक्षुंचें हें वर्तन आवडलें नाही. ते भिक्षुंवर टीका करू लागले; तेव्हा त्यांच्या समाधानाकरितां बुद्ध भगवंताने, भिक्षुंनी वर्षाकाळांत निदान तीन महिने एका ठिकाणी राहावे, असा नियम केला.*

महावग्गांत वर्षावासाची जी कथा आली आहे, तिचा हा सारांश. परंतु ती कथा सर्वथैव बरोबर असेल असें वाटत नाही. एक तर सगळे श्रमण वर्षाकाळीं एकाच स्थळीं राहत होते असें नाही, आणि भगवंताने केलेल्या नियमालाही पुष्कळच अपवाद आहेत. चोरांचा किंवा असाच दुसरा उपद्रव उत्पन्न झाला असतां वर्षाकाळींही भिक्षुला दुसरीकडे जातां येतें.

बुद्ध भगवंताने उपदेशाला सुरवात केली, तेव्हा त्याची फारशी प्रसिद्धि नसल्यामुळे त्याला किंवा त्याच्या लहानशा भिक्षुसमुदायास वर्षावासासाठी एका ठिकाणीं राहतां येणें शक्य नव्हतें. जेव्हा त्याची चोहोंकडे प्रसिद्धि झाली, तेव्हा प्रथमतः अनाथपिंडिक श्रेष्ठीने श्रावस्तीजवळ जेतवनांत त्याच्यासाठी एक मोठा विहार बांधला;† आणि कांही काळाने विशाखा उपासिकेने त्याच शहराजवळ पूर्वाराम नांवाचा प्रासाद बांधून बौद्धसंघाला अर्पण केला. बुद्ध भगवान उत्तर

* बौद्धसंघाचा परिचय, पृ. २४ पहा.

† बुद्धलीलासारसंग्रह, पृ. १६७-१७९ पहा.

घांता बहुधा या दोन ठिकाणी वर्षाकाळीं राहत असे. इतर ठिकाणच्या उपासकांनी आमंत्रण केलें असतां वर्षाकाळासाठी भगवान बुद्ध त्यांच्या गावीं देखील जात असावा. वर्षाकाळापुरत्या झोपड्या बांधून लोक भिक्षूंच्या राहण्याची व्यवस्था करीत. भगवंतासाठी एक निराळी झोपडी असे. तिला गंधकुटी म्हणत.

वर्षाकाळांत आजूबाजूचे उपासक बुद्धदर्शनाला येत आणि धर्मोपदेश ऐकत. परंतु ते नित्य विहारांत आणून भिक्षा देत नसत. भिक्षूंना आणि बुद्ध भगवंताला बहिवाटीप्रमाणे भिक्षाटन करावें लागे; क्वचितच गृहस्थांच्या घरीं आमंत्रण असे.

आजारी भिक्षूंची चौकशी

भिक्षूपैकी कोणी आजारी असला, तर बुद्ध भगवान दुपारीं ध्यानसमाधि आटपून त्याच्या समाचाराला जात असे. एकदा महाकाश्यप राजगृह येथे पिप्फली गुहेंत आजारी होता. त्या वेळीं भगवान वेळुवनांत राहत असे; आणि तो संध्याकाळीं महाकाश्यपाच्या समाचाराला गेल्याची कथा बोद्धिंगसंयुक्ताच्या चौदाव्या सुत्तांत आला असून पंधराव्या सुत्तांत दुसऱ्या एका प्रसंगीं भगवान महामोग्गल्लानाच्या समाचाराला गेल्याची कथा आहे. या दोघांनाही भगवंताने सात बोध्यंगांची आठवण करून दिली आणि त्यामुळे त्यांचा आजार शमला.

कांही दिवसांचा एकान्तवास

भगवान प्रवासांत असला काय, किंवा वर्षाकाळीं एका ठिकाणी सहिला काय, दुपारीं एक दोन तास आणि रात्रीच्या पहिल्या व शेवटल्या यामांत बराच वेळ ध्यानसमाधींत घालवीत असे, हें वर सांगितलेंच आहे. याशिवाय, भगवान एकदा वैशालीजवळ महावनांतोळ कूटागार शळेंत राहत असतां पंधरा दिवसपर्यंत एकान्तांत

राहिला, भिक्षा घेऊन येणाऱ्या एका भिक्षूला तेवढी त्याने जवळ येण्यास परवानगी दिली होती, अशी कथा आनापानस्मृतिसंयुक्ताच्या नवव्या सुक्तांत आली आहे. याच संयुक्ताच्या अकराव्या सुक्तांत मजकूर आहे तो असा—

एके समर्थी भगवान इच्छानंगळ गावाजवळ इच्छानंगळ वनांत राहत होता. तेथे भगवान भिक्षूंना म्हणाला, “भिक्षुहो, मी तीन महिनेपर्यंत एकान्तांत राहू इच्छितों. माझ्याजवळ एका तेवढ्या पिण्डपात आणणाऱ्या भिक्षुशिवाय दुसऱ्या कोणी येऊ नये.” त्या तीन महिन्यांनंतर भगवान एकान्तांतून बाहेर आला आणि भिक्षूंना म्हणाला, “जर अन्य संप्रदायांचे परिव्राजक तुम्हांला विचारतील की, ह्या वर्षाकाळांत भगवान कोणती ध्यानसमाधि करीत होता! तर त्यांना म्हणा, भगवान आनापानस्मृतिसमाधि* करून राहिला.”

वरच्या सुक्तांत देखील भगवान पंधरा दिवस आनापानस्मृतिसमाधि करीत होता असें म्हटलें आहे. याचा अर्थ एवढाच की, त्या समाधीचें महत्त्व लोकांना समजून यावें. पंधरा दिवस किंवा तीन महिने देखील तिची भावना केली, तरी कंटाळा येत नाही आणि तिच्यामुळे शरीरस्वास्थ्य राहतें.

दुसऱ्या एका प्रसंगी भगवान भिक्षुसंघ सोडून एकटाच पारिलेय्ययक वनांत जाऊन राहिल्याचा उल्लेख सहाव्या प्रकरणांत (पूर्वार्ध पृ० १६५) आलाच आहे. यावरून असें दिसतें की, भगवान कधी कधी जेथे आपणास कोणी ओळखत नसे, अशा ठिकाणी

* आन म्हणजे आश्वास व अपान म्हणजे प्रश्वास. त्यांच्यावर साधणाऱ्या समाधीला आनापानस्मृतिसमाधि म्हणतात. तिचें विधान समाधिमार्गांत आलेच आहे. समाधिमार्ग, पृ. ३८-४८.

एकान्तांत जाऊन राही. पण जेव्हा त्याची सर्वत्र प्रसिद्धि झाली आणि सर्व लोक त्याला ओळखू लागले, तेव्हा संघांत असतांनाच कांही काळ संघापासून अलिप्त राहण्याचा उपक्रम त्याने सुरू केला असावा. परंतु त्याच्या पंचेचाळीस वर्षांच्या कारकीर्दींत असे प्रसंग फार नसावेत.

आजकाल कायाकल्पाची बरीच ख्याति झाली आहे. महिना दीड महिना माणसाला एका कोठडींत कोंडून आणि पध्यावर ठेवून औषधोपचार करण्यांत येतो. त्या योगें मनुष्य पुन्हा तरुण होतो अशी समजूत आहे. या कायाकल्पाचा आणि भगवंताच्या एकान्तवासाचा संबंध नाही. कां की, भगवान त्या अवधींत औषधोपचार करीत नसे; केवळ आनापानस्मृतिसमाधीची भावना करी.

एकान्तांत पुष्कळ काळ राहण्याची प्रथा मिहलद्वीपांत, ब्रह्मदेशांत किंवा सयामांत क्वचितच आढळते; पण तिबेटांत मात्र ती चालू आहे. एवढेंच नव्हे, तर कांही ठिकाणी तिचा अतिरेक झाल्याचे दिसून येते. कांही तिबेटी लामा वर्षांचीं वर्षे एखाद्या गुहेंत किंवा अशाच दुसऱ्या ठिकाणी आपणाला कोंडून घेतात आणि सर्व सिद्धि मिळविण्याचा प्रयत्न करतात.

आजारीपणा

भगवान आजारी असल्याचा उल्लेख फार थोड्या ठिकाणी सापडतो. एकदा राजगृहाजवळ वेळुवनांत तो आजारी होता. त्याला महाचुदाने त्याच्या सांगण्यावरून सात बोध्यंगे म्हणून दाखविलीं, आणि त्या योगें तो बरा झाला, अशी कथा बोद्धगमंयुत्ताच्या सोळाव्या सुत्तांत आढळते.

विनयपिटकांतील महावग्गांत भगवान थोडासा आजारी होता व त्याला जीवक कौमारभृत्याने जुलाब दिला असा उल्लेख आहे.*

* बोद्धसंघाचा परिचय, पृ. ३४ पहा.

चुल्लवग्गांत देवदत्ताची कथा आहे. त्याने गृध्रकूट. पर्वतावरून भगवंतावर एक धोंड टाकली. तिचे तुकडे तुकडे होऊन एक चीप भगवंताच्या पायाला लागली व त्यामुळे भगवान* आजारी झाला. देवदत्त भगवंताचा खून करील, अशी भीति वाटून कांही भिक्षुंनी भगवान राहत होता त्याच्या आसपास पहारा करण्यास सुरवात केली. त्यांची हालचाल पाहून भगवान आनंदाला म्हणाला, “हे भिक्षु येथे कां फिरत आहेत ?” आनंदाने उत्तर दिले, “भदन्त, देवदत्ताकडून आपल्या शरीराला धक्का पोचू नये म्हणून हे भिक्षु येथे पहारा करित आहेत.”

भगवंताने आनंदाकडून त्या भिक्षूंना बोलावून आणले आणि भगवान त्यांना म्हणाला, “माझ्या देहाची इतकी काळजी घेण्याचें कांही कारण नाही. माझ्या शिष्यांपासून माझे रक्षण व्हावें, अशी अपेक्षा नाही. तेव्हा तुम्ही येथे पहारा न करतां आपल्या कांमाला लागा.”

या त्रिनयपिटकांतील गोष्ठींना सुत्तपिटकांत आधार सापडत नाही. जुलाबाची गोष्ट तर अगदीच साधी आहे; आणि देवदत्ताची कथा त्याला अत्यंत अधम ठरविण्यासाठी रचली असण्याचा संभव आहे. जरी ती खरी असली, तरी त्या जखमेमुळे भगवान फार दिवस आजारी होता असें वाटत नाही. असे हे लहानसहान आजार खेरीज करून बुद्ध झाल्यापासून भगवंताचें आरोग्य एकंदरीत चांगलें होतें, असें म्हणण्यास हरकत नाही.

आरोग्याचें कारण

बुद्ध भगवान आणि त्याचे शिष्य सर्व जातींच्या लोकांनी दिलेली भिक्षा घेत व दिवसांतून एकदा जेवित. असें असतां त्यांचें

आरोग्य चांगलें राहून मुखचर्या प्रसन्न दिसत असे. याचें कारण खालील काल्पनिक संवादांत दिलें आहे.

(प्रश्न -) अरञ्जे विचरन्तानं सन्तानं ब्रह्मचारिनं।

एकभत्तं भुञ्जमानानं केन वण्णो पसीदति ॥

‘अरण्यांत राहतात, ब्रह्मचर्याने वागतात आणि एकदा जेवतात, असें असून साधूंची कान्ति प्रसन्न कशी?’

(उत्तर-) अतीतं नानुसोचन्ति नप्पजप्पन्ति नागतं।

पच्चुपन्नेन यापेन्ति तेन वण्णो पसीदति ॥

‘गेल्या गोष्टींचा शोक करीत नाहीत, अनागत गोष्टींची बडबड करीत नाहीत आणि वर्तमानकाळीं संतोषाने वागतात, म्हणून कान्ति प्रसन्न राहते.’*

शेवटचा आजार

बुद्ध भगवंताच्या शेवटच्या आजाराचें वर्णन महापरिनिव्वान-सुत्तांत आलें आहे.† त्या पावसाळ्यापूर्वी भगवान राजगृहाला होता. तेथून मोठ्या भिक्षुसंघासह प्रवास करीत वैशालीला आला आणि जवळच्या बेलुव नांवाच्या गावांत स्वतः वर्षावासासाठी राहिला. भिक्षूंना सोयीप्रमाणे वैशालीच्या आसपास राहण्यास त्याने परवानगी दिली. त्या पावसाळ्यांत भगवान भयंकर आजारी झाला. परंतु त्याने आपली जागृति दळूं दिली नाही. भिक्षुसंघाला पाहिल्याशिवाय परि-निर्वाण, पावणें त्याला योग्य वाटलें नाही; आणि त्याप्रमाणें त्याने तें दुखणें सहन करून आपल्या आयुष्याचे कांही दिवस वाढविले. ह्या दुखण्यांतून भगवान बरा झाला, तेव्हा आनंद त्याला म्हणाला,

* देवतासंयुक्त वग्ग १, सुत्त १० पहा.

† बुद्धलीलासारसंग्रह, पृ. २९२-३१२ पहा.

“भदन्त, आपण दुखण्यांतून उठलां हें पाहून मला समाधान वाटतें. आपल्या या दुखण्यामुळे माझा जीव दुर्बल झाला, मला कांही सुचें-नासें झालें आणि धार्मिक उपदेशाची देखील विस्मृति पडूं लागली. तथापि भगवान् भिक्षुसंघाला अखेरच्या गोष्टी सांगितल्यावाचून निर्वाणाप्रत जाणार नाही, अशी मला आशा वाटत होती.”

भगवान्- आनंदा, भिक्षुसंघ मजपासून कोणत्या गोष्टी सम-जून घेण्याची इच्छा करतो? माझा धर्म मी उघड करून सांगितला आहे. त्यांत गुरुकिल्ली ठेवली नाही. ज्याला आपण भिक्षुसंघाचा नायक राहावें व भिक्षुसंघ आपल्यावर अवलंबून असावा असें वाटतें, तोच भिक्षुसंघाला अखेरच्या कांही गोष्टी सांगेल. पण हे आनंद, तथागताची भिक्षुसंघाचा नायक होण्याची किंवा भिक्षुसंघ आपणा-वरच अवलंबून राहावा अशी इच्छा नाही. तेव्हा तथागत शेवटीं भिक्षुसंघाला कोणती गोष्ट सांगणार? हे आनंदा, मी आता जीर्ण आणि वृद्ध झालों आहे. मला ऐंशी वर्षे झालीं. मोडका खटारा जसा बांबूचे तुकडे बांधून कसा तरी चालतो, तसा माझा काय कसावसा चालला आहे. ज्या वेळीं मी निरोध समाधीची भावना करतो, त्या वेळींच काय तें माझ्या देहाला बरें वाटतें. म्हणून, आनंदा, आता तुम्हीं स्वतःवरच अवलंबून राहा. आत्म्यालाच द्वीप बनवा. धर्मालाच द्वीप बनवा. आत्म्यालाच शरण जा, आणि धर्मालाच शरण जा.

अशी स्थिति होती तरी भगवान् बेलुव गावाहून परत वैशालीला आला. तेथे आनंदाला पाठवून त्याने भिक्षुसंघाला महावनांतीळ कूटागार शाळेंत गोळा केलें व बराच उपदेश केला. त्यानंतर भगवान् भिक्षुसंघासह भांडग्राम, हस्तिग्राम, आम्रग्राम, जंबुग्राम, भोगनगर, इत्यादि ठिकाणीं प्रवास करीत पावा नांवाच्या नगराला येऊन चुंद लोहाराच्या आम्रवनांत उतरला. चुंदाच्या घरीं भगवंताला आणि भिक्षुसंघाला आमंत्रण होतें. चुंदाने जीं पक्वान्नें केलीं होतीं, त्यांत

'सूकरमद्व' नांवाचा एक पदार्थ होता.* तो भगवंताने खाल्ल्याबरोबर भगवान अतिसाराच्या विकाराने आजारी झाला. तथापि त्या वेदना सहन करून भगवंताने ककुत्था आणि हिरण्यवती या दोन नद्या ओलांडल्या आणि कुसिनारेपर्यंत प्रवास केला. तेथील मल्लांच्या शालवनांत त्या रात्रीच्या पश्चिम यामांत बुद्ध भगवान परिनिर्वाण पावला.

येणेप्रमाणे भगवंताच्या अत्यंत बोधप्रद आणि कल्याणप्रद जीवनाचा अन्त झाला. तथापि त्याचे सुपरिणाम भिन्नभिन्न रूपाने आजतागायत घडत आले आहेत आणि तसेच ते पुढेही मानवजातीच्या इतिहासांत घडत राहतील.

* या पदार्थाबद्दल चर्चा मागल्या प्रकरणाच्या आरंभी केली आहे. ती तेथे पाहावी.

परिशिष्ट पहिलें

गोतम बुद्धाच्या चरित्रांत शिरलेले महापदानसुत्ताचे खंड

अपदान (स० अवदान) म्हणजे सच्चरित्र. अर्थात् महापदान म्हणजे थोरांची सच्चरित्रें. महापदान सुत्तांत गोतम बुद्धापूर्वी झालेल्या सहा व गोतमबुद्ध यांचीं चरित्रें आरंभी संक्षेपाने दिली आहेत. गोतम बुद्धापूर्वी विपस्ती, सिखी, वेस्सभू, ककुसंध, कोणागमन आणि कस्सप असे सहा बुद्ध झाले. पैकी पहिले तीन क्षत्रिय व बाकीचे ब्राह्मण होते. त्यांचीं गोत्रें, आयुर्मर्यादा, ते ज्या वृक्षांखाली बुद्ध झाले त्या वृक्षांचीं नांवें, त्यांचे दोन मुख्य शिष्य, त्यांच्या संघांत भिक्षुसंख्या किती होती, त्यांचे उपस्थायक (सेवकभिक्षु), मातापिता, त्या काळचा राजा व राजधानी, यांचीं नांवें या सुत्ताच्या आरंभी दिली आहेत; आणि नंतर विपस्ती बुद्धाचें चरित्र विस्तारपूर्वक वर्णिलें आहे. त्या पौराणिक चरित्राचे जे खण्ड गोतम बुद्धाच्या चरित्राला जोडण्यांत आले, त्यांचा गोषवारा येथे देतो.*

१

भगवान म्हणाला, “भिक्षुहो, यापूर्वीच्या एक्याण्णवाव्या कल्पांत अर्हत् सम्यक् संबुद्ध विपस्ती भगवान या लोकीं जन्मला. तो जातीने क्षत्रिय व गोत्राने कौण्डिन्य होता. त्याची आयुर्मर्यादा ऐंशी हजार वर्षे होती. तो पाटली वृक्षाखाली अभिसंबुद्ध झाला. त्याचे खंड व तिस्स

* ह्या सर्व सुत्ताचें भाषांतर चि. वै. राजवाडेकृत दीर्घनिकाय, भाग २ (ग्रंथसंपादक व ग्रंथप्रकाशक मंडळी नं. ३८०, ठाकुरद्वार रोड, मुंबई २) यात दिलें आहे.

असे दोन अग्रश्रावक होते. त्याच्या शिष्यांचे तीन समुदाय, पहिल्यांत अडुसष्ट लक्ष, दुसऱ्यांत एक लक्ष व तिसऱ्यांत ऐंशी लक्ष भिक्षु असून ते सर्व क्षीणाश्रव होते. अशोक नांवाचा भिक्षु त्याचा अग्रउपस्थायक, बंधुमा नांवाचा राजा पिता, बंधुमती नांवाची राणी माता आणि बंधुमा राजाची बंधुमती नांवाची राजधानी होती.

२

(१) आणि भिक्षुहो, विपस्सी बोधिसत्त्व तुषित देवलोकांतून च्युत होऊन स्मृतिमान् जागृत होत्साता मातेच्या उदरांत प्रवेश करता झाला. हा येथे स्वभावनियम आहे.

(२) भिक्षुहो, जेव्हा बोधिसत्त्व तुषित देवलोकांतून च्युत होऊन मातेच्या उदरांत प्रवेश करतो, तेव्हा देव, मार, ब्रह्मा, श्रमण, ब्राह्मण आणि मनुष्य यांनी भरलेल्या या जगांत देवांच्या प्रभावास मागे टाकणारा असा अप्रमाण आणि विपुल आलोक प्रादुर्भूत होतो. निरनिराळ्या जगतांच्या मधले प्रदेश जे सदोदित अंधकारमय व काळेकुट्ट असतात, जेथे एवढ्या प्रतापी आणि महानुभाव चंद्रसूर्यांचा प्रभाव पडत नाही, तेथे देखील देवांच्या प्रभावास मागे टाकणारा अप्रमाण व विपुल प्रकाश प्रादुर्भूत होतो. त्या प्रदेशांत उत्पन्न झालेले प्राणी त्या प्रकाशाने परस्परांस पाहून आपणाशिवाय दुसरेही प्राणी तेथे आहेत असें जाणतात. हा दशसहस्र जगतींचा समुदाय हल्लं लागतो व त्या सर्व जगतींत देवांच्या प्रभावास मागे टाकणारा अप्रमाण आणि विपुल प्रकाश प्रादुर्भूत होतो, असा हा स्वभावनियम आहे.

(३) भिक्षुहो, असा स्वभावनियम आहे की, जेव्हा बोधिसत्त्व मातेच्या उदरांत प्रवेश करतो तेव्हा त्याला आणि त्याच्या मातेला मनुष्य किंवा अमनुष्य यांचा त्रास पोचू नये म्हणून चार देवपुत्र रक्षाणाकरितां चारी दिशांना राहतात. असा हा स्वभावनियम आहे.

(४) भिक्षुहो, जेव्हा बोधिसत्त्व मातेच्या उदरांत प्रवेश करतो, तेव्हा त्याची माता स्वाभाविकपणें शीलवती होते; प्राणघात, चोरी, व्यभिचार, असत्य भाषण आणि मद्यपान यापासून मुक्त राहते. असा हा स्वभावनियम आहे.

(५) भिक्षुहो, जेव्हा बोधिसत्त्व मातेच्या उदरांत प्रवेश करतो, तेव्हा त्याच्या मातेच्या अंतःकरणांत पुरुषाविषयीं कामासक्ति उत्पन्न होत नाही आणि कोणत्याही पुरुषास कामविकारयुक्त चित्ताने बोधिसत्त्वाच्या मातेचें अतिक्रमण करतां येणें शक्य नसतें. हा स्वभावनियम आहे.

(६) भिक्षुहो, जेव्हा बोधिसत्त्व मातेच्या उदरांत प्रवेश करतो, तेव्हा त्याच्या मातेला पांच सुखोपभोगांचा लाभ होतो. त्या पंचसुखोपभोगांनी संपन्न होऊन ती त्यांचा उपभाग घेते. हा स्वभावनियम आहे.

(७) भिक्षुहो, जेव्हा बोधिसत्त्व मातेच्या उदरांत प्रवेश करतो, तेव्हा त्याच्या मातेला कोणताही रोग होत नाही. ती सुखी आणि निरुपद्रवी असते आणि आपल्या उदरीं असलेल्या सर्वेन्द्रियसंपूर्ण बोधिसत्त्वाला पाहते. ज्याप्रमाणें जातिवंत अष्टकोनी, घासून तयार केलेला, स्वच्छ, शुद्ध व सर्वाकारपरिपूर्ण वैडूर्यमणि असावा आणि त्यांत निळा, पिवळा, तांबडा किंवा पांढरा दौरा ओवला, तर तो मणि व त्यांत ओवलेला दौरा डोळस मनुष्याला स्पष्ट दिसतो, त्याप्रमाणें बोधिसत्त्वमाता आपल्या उदरातील बोधिसत्त्वाला स्पष्ट पाहते. असा हा स्वभावनियम आहे.

(८) भिक्षुहो, बोधिसत्त्व जन्मून सात दिवस झाल्यावर त्याची माता मरण पावते व तुषित देवलोकांत जन्म घेते. असा हा स्वभावनियम आहे.

(९) भिक्षुहो, ज्याप्रमाणें इतर स्त्रिया नवव्या किंवा दहाव्या महिन्यांत प्रसूत होतात, तशी बोधिसत्त्वमाता प्रसूत होत नाही. बोधि-

सत्त्वाला दहा महिने परिपूर्ण झाल्यावरच ती प्रसूत होते. असा हा स्वभावनियम आहे.

(१०) भिक्षुहो, ज्याप्रमाणे इतर स्त्रिया बसल्या असतां किंवा निजल्या असतां प्रसूत होतात, त्याप्रमाणे बोधिसत्त्वमाता प्रसूत होत नाही. ती उभी असतां प्रसूत होते. असा हा स्वभावनियम आहे.

(११) भिक्षुहो, बोधिसत्त्व मातेच्या उदरांतून बाहेर निघतो तेव्हा प्रथमतः त्याला देव घेतात आणि मग मनुष्य घेतात. असा हा स्वभावनियम आहे.

(१२) भिक्षुहो, बोधिसत्त्व मातेच्या उदरांतून बाहेर निघतो तेव्हां जमिनीवर पडण्यापूर्वी चार देवपुत्र त्याला घेतात व मातेच्या पुढे ठेवून म्हणतात, “देवी आनंद मान, महानुभाव पुत्र तुला झाला आहे.” असा हा स्वभावनियम आहे.

(१३) भिक्षुहो, बोधिसत्त्व मातेच्या उदरांतून बाहेर निघतो, तेव्हां उदरोदक, श्लेष्मा, रुधिर अथवा इतर घाणीने लडबडलेला नसतो; शुद्ध आणि स्वच्छ असा बाहेर निघतो. भिक्षुहो, रेशमी वस्त्रावर बहु मूल्य मणि ठेवला तर तो ते वस्त्र घाण करीत नाही, किंवा ते वस्त्र त्या मण्याला मलिन करीत नाही, कां तर दोन्ही शुद्ध असतात. त्याचप्रमाणे बोधिसत्त्व बाहेर निघतो तेव्हा शुद्ध असतो. असा हा स्वभावनियम आहे.

(१४) भिक्षुहो, बोधिसत्त्व मातेच्या कुक्षींतून बाहेर निघतो, तेव्हा अंतरिक्षांतून एक शीतल व दुसरी उष्ण अशा उदकधारा खाली येतात व बोधिसत्त्वाला व त्याच्या मातेला धुवून काढतात. असा हा स्वभावनियम आहे.

(१५) भिक्षुहो, जन्मल्याबरोबर बोधिसत्त्व पायावर सरळ उभा राहून उत्तरेकडे सात पावले चालतो—त्या वेळी त्याच्यावर श्वेतछत्र धरण्यांत येते—आणि सर्व दिशांकडे पाहून गर्जतो, “मी जगांत

अग्रगामी आहें; ज्येष्ठ आहें, श्रेष्ठ आहें; हा शेवटचा जन्म; आता पुनर्जन्म नाही.” असा हा स्वभावनियम आहे.

(१६) भिक्षुहो, बोधिसत्त्व मातेच्या उदरांतून बाहेर निघतो तेव्हा देव, मार, ब्रह्मा (पुढील मजकूर कलम २ प्रमाणें).....

३

भिक्षुहो, विपस्ती कुमार जन्मल्याबरोबर बंधुमा राजास कळविण्यांत आलें की, “महाराज, आपणाला पुत्र झाला आहे, त्याला महाराजांनी पाहावें.” भिक्षुहो, बंधुमा राजाने विपस्ती कुमाराला पाहिलें आणि ज्योतिषी ब्राह्मणांना बोलावून त्यांचीं लक्षणें पाहावयास सांगितलीं.

ज्योतिषी म्हणाले, “महाराज, आनंदित व्हा; आपणाला महानुभाव पुत्र झाला आहे. आपल्या कुळांत असा पुत्र झाला हें आपलें मोठें भाग्य होय. हा कुमार बत्तीस महापुरुषलक्षणांनी युक्त आहे. अशा महापुरुषाच्या दोनच गति होतात, तिसरी होत नाही. तो जर गृहस्थाश्रमांत राहिला तर धार्मिक धर्मराजा, चारीसमुद्रांपर्यंत पृथ्वीचा मालक, राज्यात शांतता स्थापन करणारा, सात रत्नांनी समन्वित असा चक्रवर्ती राजा होतो. त्याचीं सात रत्नें हीं—चक्ररत्न, हस्तिरत्न, अश्वरत्न, मणिरत्न, स्त्रीरत्न, गृहपतिरत्न व सातवें परिणायकरत्न.* त्याला हजाराच्या वर शूरवीर, शत्रुसेनेचें मर्दन करणारे असे पुत्र होतात. तो समुद्रापर्यंत ही पृथ्वी दण्डावांचून आणि शस्त्रावाचून धर्माने जिंकून राज्य करतो. परंतु जर त्याने प्रब्रज्या घेतली तर तो या जगामध्ये अर्हनु सम्यक् संबुद्ध व अविद्यावरण दूर करणारा होतो.

महाराज, तीं बत्तीस लक्षणें कोणातीं तीं ऐका. (१) हा कुमार सुप्रतिष्ठितत्वाद आहे; (२) त्याच्या पादतलाखाली सहस्र आरे, नेमि व नाभि यांनी संपन्न व सर्वाकारपरिपूर्ण अशीं चक्रें आहेत; (३) त्याच्या

* परिणायक म्हणजे मुख्य प्रधान.

टाचा लांब आहेत; (४) बोटें लांब आहेत; (५) हातपाय मृदु व कोमल, (६) जाळ्यासारखे आहेत; (७) पायाचे घोटे शंकूसारखे वर्तुळाकार; (८) हरिणीच्या जंघांसारख्या जंघा; (९) उभा राहून न वाकता हाताच्या तळव्यांनी त्याला आपल्या गुढग्यांस स्पर्श करता येतो, ते चोळता येतात; (१०) त्याचें वस्त्रगुह्य कोशाने झाकलें आहे; (११) त्याची कान्ति सोन्यासारखी; (१२) कातडी सूक्ष्म असल्यामुळे त्याच्या शरीराला धूळ लागत नाही; (१३) त्याच्या रोमकूपांत एकएकच केस उगवलेला आहे; (१४) त्याचे केस ऊर्ध्वाग्र, निळे, अंजनवर्ण, कुरळे व उजव्या चाजूला वळलेले आहेत; (१५) त्याचीं गात्रें सरळ आहेत; (१६) त्याच्या शरीराचे सात भाग भरीव आहेत; (१७) त्याच्या शरीराचा पुढला अर्धा भाग सिंहाच्या पुढल्या भागाप्रमाणें आहे; (१८) त्याच्या खांद्यावरील प्रदेश भरीव आहे; (१९) तो न्यग्रोध वृक्षाप्रमाणे वर्तुळाकार आहे; जितकी त्याची उंची तितका त्याचा परिघ आणि जितका परिघ तितकी उंची; (२०) त्याचे खांदे एकसारखे वळलेले आहेत; (२१) त्याची रसना उत्तम आहे; (२२) हनुवटी सिंहाच्या हनुवटीप्रमाणें आहे; (२३) त्याला चाळीस दांत आहेत; (२४) ते सरळ आहेत; (२५) ते निरंतर आहेत; (२६) ते पांढरे शुभ्र आहेत; (२७) त्याची जिह्वा लांब आहे; (२८) तो ब्रह्मस्वर असून करवीक पक्ष्याच्या स्वराप्रमाणें त्याचा आवाज मंजुळ आहे; (२९) त्याचीं बुबुळें निळीं आहेत; (३०) गार्ईच्या पापण्यांप्रमाणें त्याच्या पापण्या आहेत; (३१) त्याच्या भुंवयांमध्ये मऊ कापसाच्या तंतूंप्रमाणें पांढरी लव उगवलेली आहे; (३२) त्याचें डोकें उष्णीषाकार (म्हणजे मध्ये जरा उंच) आहे.

४

नंतर भिक्षुहो, बंधुमा राजाने विपस्सीकुमारासाठी तीन प्रासाद बांधविले; एक पावसाळ्याकरिता, एक हिवाळ्याकरिता आणि एक

उन्हाळ्याकरितां; आणि त्या प्रासादांत पंचेंद्रियांच्या सुखाचे सर्व पदार्थ ठेवविले. भिक्षुहो, पावसाळ्याकरितां बांधलेल्या प्रासादांत विपस्ती कुमार पावसाळ्याचे चार महिने केवळ स्त्रियांनी वाजविलेल्या वाद्यांनी परिवारित होऊन राहत असे, प्रासादाखाली उतरत नसे.

५

आणि भिक्षुहो, शेंकडो हजारां वर्षांनंतर विपस्ती कुमार सारथ्याला बोलावून म्हणाला, “मित्रा सारथे, चांगली चांगली यानें तयार ठेव. सृष्टिशोभा पाहण्यासाठी उद्यानांत जाऊं.” सारथ्याने यानें तयार केली आणि विपस्तीकुमार रथांत बसून उद्यानाकडे जाण्यास निघाला. वाटेंत गोपानसीप्रमाणे वाकलेल्या भग्नशरीर, काठी टेकीत कापत कापत चालणाऱ्या, रोगी गतवयस्क अशा एका म्हातान्या मनुष्याला पाहून तो सारथ्याला म्हणाला, “ह्या मनुष्याची अशी स्थिति कां? त्याचे केश आणि शरीर इतरांप्रमाणें नाही.”

सा०—महाराज, हा म्हातारा माणूस आहे.

वि०—मित्रा सारथे, म्हातारा म्हणजे काय ?

सा०— म्हातारा म्हणजे त्याला फार दिवस जगावयाचें नाही.

वि०—मी देखील असा जराधर्मी आहे काय ?

सा०—महाराज, आम्ही सर्वच जराधर्मी आहोंत.

वि०—तर मग सारथे, आता उद्यानाकडे जाणें नको. परत वाड्यांत जाऊं या.

सा०—ठीक महाराज.

असें म्हणून सारथ्याने अंतःपुराकडे रथ वळविला. तेथे विपस्ती कुमार दुःखी आणि उद्विग्न होऊन विचार करूं लागला की, ह्या जन्माला धिक्कार असो, ज्याच्यामुळे जरा उत्पन्न होते !

बंधुमा राजा सारथ्याला बोलवून म्हणाला, “कायरे मित्रा सारथे, कुमार उद्यानांत रमला काय? उद्यानांत त्याला आनंद वाटला काय?”

सा०—नाही, महाराज.

राजा—कां ? त्याने उद्यानाकडे जातांना काय पाहिले ?

सारथ्याने घडलेले वर्तमान निवेदित केले. तेव्हा बंधुमा राजाने विपस्तीकुमार परिव्राजक होऊं नये म्हणून त्याचीं पंचेंद्रियांचीं मुखें अधिकच वाढविलीं आणि विपस्ती त्या सुखांत गढून राहिला.

आणि, भिक्षुहो, शेंकडो हजारो वर्षांनंतर विपस्तीकुमार पुन्हा उद्यानाकडे जाण्यास निघाला. वाटेंत रोगी, पीडित, फार आजारी, आपल्या मलमूत्रांत लोळणाऱ्या, दुसऱ्याकडून उठविला जाणाऱ्या आणि इतरांकडून वस्त्रें सावरलीं जाणाऱ्या अशा एका माणसाला पाहून तो सारथ्याला म्हणाला, “याला काय झाले आहे? याचे डोळे काय, की स्वर काय, इतरांसारखा नाही!”

सा०—हा रोगी आहे.

वि०—रोगी म्हणजे काय ?

सा०—रोगी म्हणजे या स्थितींत त्याला पूर्वीप्रमाणें वागतां येणें कठीण आहे.

वि०—मित्रा सारथे, याप्रमाणें मी देखील व्याधिधर्मी आहे काय ?

सा०—महाराज, आम्ही सगळेच व्याधिधर्मी आहोंत.

वि०—तर मग, आता उद्यानाकडे जाणें नको; अंतःपुराकडे रथ फिरव.

त्याप्रमाणें सारथि रथ घेऊन अंतःपुराकडे आला. आणि तेथे विपस्तीकुमार दुःखी व उद्विग्न होऊन विचारांत पडला की, ज्यामुळे व्याधि प्राप्त होते, त्या जन्माला धिक्कार असो !

सारथ्याकडून बंधुमा राजाला हें वर्तमान समजलें, तेव्हा त्याने विपस्तीकुमाराचीं सुखसाधनें आणखीही वाढविलीं, कां की राज्य सोडून कुमाराने प्रव्रज्या न घ्यावी.

आणि भिक्षुहो, शंकडो हजारो वर्षांनंतर विपस्तीकुमार पूर्वी-प्रमाणेंच तयारी करून उद्यानाकडे जाण्यास निघाला. वाटेंत मोठ्या लोकांचा समूह रंगीत्रेरंगी वस्त्रांची पालखी तयार करीत असलेला त्याने पाहिला आणि तो सारथ्याला म्हणाला, “हे लोक रंगीत्रेरंगी वस्त्रांची पालखी कां तयार करतात?”

सा०—महाराज, हा येथे मेलेला मनुष्य आहे (त्यासाठी).

वि०—तर मग त्या मृत मनुष्याकडे रथ ने.

त्याप्रमाणे सारथ्याने तिकडे रथ नेला आणि त्या मृत मनुष्याला पाहून विपस्ती म्हणाला, “मित्रा सारथे, मृत म्हणजे काय?”

सा०—तो आता आईबाप व दुसरे नातेवाईक यांच्या दृष्टीस पडणार नाही, किंवा तो त्यांना पाहूं शकणार नाही.

वि०—मित्रा सारथे, मी देखील मरणधर्मी आहे काय? राजा, राणी आणि दुसरे नातेवाईक यांच्या दृष्टीस मी पडणार नाही काय? आणि त्यांना मी पाहूं शकणार नाही काय?

सा०—नाही महाराज.

वि०—तर मग आता उद्यानाकडे जाणें नको, अंतःपुराकडे रथ फिरव.

त्याप्रमाणें सारथ्याने अंतःपुराकडे रथ नेला. तेथे विपस्तीकुमार दुःखी आणि उद्विग्न होऊन विचारांत पडला की, ज्याच्या योगे जरा व्याधि, मरण प्राप्त होतात त्या जन्माला धिक्कार असो!

सारथ्याकडून बंधुमा राजाला हें वर्तमान समजलें; तेव्हा त्याने कुमाराचीं सुखसाधनें आणखीही वाढविलीं. इ०.

आणि भिक्षुहो, शेंकडो हजारो वर्षांनंतर पुन्हा सर्व सिद्धता करून विपस्वी कुमार सारथ्याबरोबर उद्यानाकडे जाण्यास निघाला. वाटेंत एका परिव्राजकाला पाहून तो सारथ्याला म्हणाला, “ हा पुरुष कोण आहे ? याचें डोकें आणि वस्त्रें इतरांसारखीं नाहीत.”

सा०—महाराज, हा प्रव्रजित आहे.

वि०—प्रव्रजित म्हणजे काय ?

सा०—प्रव्रजित म्हणजे, धर्मचर्या चांगली, समचर्या चांगली, कुशल क्रिया चांगली, पुण्य क्रिया चांगली, अविहिंसा चांगली, भूतदया चांगली, असें समजणारा.

वि०—तर मंग त्याच्याकडे रथ ने.

त्याप्रमाणें सारथ्यानें प्रव्रजिताकडे रथ नेला, तेव्हा विपस्वी कुमार त्याला म्हणाला, “ तूं कोण आहेस ? तुझें डोकें आणि वस्त्रें इतरांसारखीं नाहीत.”

प्र०—महाराज मी प्रव्रजित आहे. धर्मचर्या, समचर्या, कुशल-क्रिया, पुण्यक्रिया, अविहिंसा, भूतानुकंपा चांगली, असें मी समजलों.

ठीक आहे, असें म्हणून विपस्वी कुमार सारथ्याला म्हणाला, “ मित्रा सारथे, तूं रथ घेऊन अंतःपुराकडे परत जा. मी केस व दाढीभिशा काढून, कापाय वस्त्रें धारण करून अनागारिक (गृहवियुक्त) प्रव्रज्या घेतों.”

सारथि रथ घेऊन अंतःपुराकडे गेला. पण विपस्वी कुमाराने नेथेच प्रव्रज्या घेतली.

६

आणि भिक्षुहो, विपस्ती बोधिसत्त्व एकांतांत विचार करीत असतां त्याच्या मनांत विचार आला की, लोकांची अत्यंत वाईट स्थिति आहे. ते जन्माला येतात, म्हातारे होतात आणि मरतात; च्युत होतात आणि उत्पन्न होतात; तरी या दुःखापासून सुटका कशी करून घ्यावी हें जाणत नाहीत. ते हें कधी जाणतील ?

आणि भिक्षुहो, जरामरण कशाने उत्पन्न होतें याचा विपस्ती; बोधिसत्त्व विचार करूं लागला. तेव्हा त्याने प्रज्ञालाभाने जाणलें की, जन्म आला म्हणजे जरामरण येतें. आणि जन्म कशामुळे येतो ? भवामुळे. भव कशामुळे ? उपादानामुळे. उपादान तृष्णामुळे, तृष्णा वेदनेमुळे, वेदना स्पर्शामुळे, स्पर्श षडायतनामुळे, षडायतन नामरूपामुळे, नामरूप विज्ञानामुळे उत्पन्न होतें. ही कारणपरंपरा विपस्ती बोधिसत्त्वाने अनुक्रमाने जाणली. त्याचप्रमाणें जन्म नसला तर जरामरण येत नाही. भव नसला तर जन्म होत नाही.... विज्ञान नसलें तर नामरूप होत नाही, हें देखील त्याने जाणलें. आणि तेणेंकरून त्याच्या मनांत धर्मचक्षु, धर्मज्ञान, प्रज्ञा, विद्या आणि आलोक उत्पन्न झाला.

७

• आणि भिक्षुहो, अर्हन्, सम्यक् संबुद्ध विपस्ती भगवंताच्या मनांत धर्मोपदेश करण्याचा विचार आला. पण त्याला वाटलें, हा गंभीर, दुर्दर्श, समजण्यास कठीण, शांत, प्रणीत, तर्काने न कळण्यासारखा, निपुण, पंडितांनीच जाणण्याला योग्य असा धर्म मी प्राप्त करून घेतला आहे. पण हे लोक चैनीत गढलेले, चैनीत-रमणारे, अज्ञाना कारणपरंपरा, प्रतीत्यसमुत्पाद समजणें कठीण आहे. सर्व संस्कारांचें शमन, सर्व उपाधींचा त्याग, तृष्णेचा क्षय, विराग, निरोध, निर्वाण देखील त्यांना

दुर्गम आहे.* मी धर्मोपदेश केला आणि तो त्यांना समजला नाही, तर मलाच त्रास, मलाच उपद्रव होईल.

आणि भिक्षुहो, विपस्ती भगवंताला पूर्वी कधी न ऐकलेल्या पुढील गाथा अकस्मात सुचल्या—

जें मीं प्रयासाने मिळविलें आहे, तें इतरांस सांगणें नको
 रागद्वेषाने भरलेल्यांना या धर्माचा बोध सहज होण्याजोगा नाही ॥
 प्रवाहाच्या उलट जाणारा, निपुण, गंभीर, दुर्दर्श आणि अणुरूप
 असा हा धर्म अंधकाराने वेढलेल्या कामासक्तांना दिसणार नाही ॥

भिक्षुहो, अर्हन्त सम्यक्संबुद्ध विपस्ती भगवंतांचें ह्या विचाराने धर्मोपदेशाकडे चित्त न वळतां एकाकी राहण्याकडे वळलें. महाब्रह्मा तो विचार जाणून आपल्याच मनांत उद्गारला, “अरेरे! जगाचा नाश होत आहे! विनाश होत आहे!! कां की, अर्हन् सम्यक् संबुद्ध विपस्ती भगवंतांचें मन धर्मोपदेश करण्याकडे न वळतां एकाकी राहण्याकडे वळतें!”

तेव्हा भिक्षुहो, जसा एखादा बलवान् पुरुष आखडलेला हात पसरतो, किंवा पसरलेला आखडतो, इतक्या त्वरेने तो महाब्रह्मा ब्रह्म-लोकांत अंतर्धान पावून विपस्ती भगवंतापुढे प्रगट झाला आणि आपलें उपवस्त्र एका खांद्यावर करून उजवा गुढगा जमिनीला टेकून हात जोडून भगवंताला म्हणाला, “भगवन्, धर्मदेशना कर! सुगत, धर्मदेशना कर! कांही प्राणी असे आहेत की, त्यांचे डोळे धुळीने भरले नाहीत. ते धर्म ऐकण्यास न मिळाल्यामुळे नाश पावत आहेत. असे धर्म जाणणारे लोक मिळतील.”

विपस्ती भगवंताने आपल्या मनांतील विचार तीनदा प्रगट केला आणि ब्रह्मदेवाने तीनदा भगवंताला तशीच विनंती केली. तेव्हा भगवंताने ब्रह्मदेवाची विनंती जाणून आणि प्राण्यावरील दयेमुळे, बुद्ध-

नेत्राने जगाचें अवलोकन केलें आणि ज्यांचे डोळे धुळीने धोडे भरले आहेत, ज्यांचे फार भरले आहेत, तीक्ष्णेंद्रियांचे, मृदु इंद्रियांचे, चांगल्या आकाराचे, वाईट आकाराचे, समजावून देण्यास सोपे, समजावून देण्यास कठीण; आणि कांही परलोकाचें व वाईट गोष्टीचें भय ब्राह्मणारे, असे प्राणी त्याला दिसले. ज्याप्रमाणें कमलांनी भरलेल्या सरोवरांत कांही कमलें पाण्याच्या आंतच बुडून राहतात, कांही पाण्याच्या सपाटीवर येतात, आणि कांही पाण्याहून वर उगवलेली असतात, पाण्याचा त्यांना स्पर्श होत नाही, तशा प्रकारें विपस्ती भगवंताने भिन्नभिन्न प्रकारचे प्राणी पाहिले.

आणि भिक्षुहो, विपस्ती भगवंताच्या मनांतील हा विचार जाणून ब्रह्मदेवाने पुढील गाथा म्हटल्या—

“शैलावर, पर्वताच्या मस्तकावर उभा राहून ज्याप्रमाणें सभो-
वारच्या लोकांकडे पाहवें, त्याप्रमाणें हे सुमेध, धर्ममय प्रासादावर
चढून समन्तात् पाहणारा असा तूं शोकरहित होत्साता जन्म आणि
जरा यांनी पीडलेल्या जनतेकडे पाहा ! ॥

“वीरा, ऊठ. तूं संग्राम जिंकला आहेस. तूं ऋणमुक्त सार्थवाह
आहेस. अतएव जगांत संचार कर ॥

“भगवन् धर्मोपदेश कर, जाणणारे असतीलच ॥”

आणि भिक्षुहो, अर्हन् सम्यक् संबुद्ध विपस्ती भगवंताने ब्रह्म-
देवालां गाथांनी उत्तर दिलें.

“त्यांच्याकरितां अमरत्वाचीं द्वारें उघडलीं आहेत. ज्यांस
ऐकण्याची इच्छा असेल त्यांनी भाव धरावा ॥

“उपद्रव होईल म्हणून मी लोकांना, हे ब्रह्मदेवा, श्रेष्ठ प्रणीत
धर्म उपदेशिलां नाही ॥”

आणि भिक्षुहो, विपस्ती भगवंताने धर्मोपदेश करण्याचें वचन दिलें, असें जाणून तो महाब्रह्मा भगवंताला अभिवादन आणि प्रदक्षिणा करून, तेथेच अंतर्धान पावला.



ह्या सात खंडांत तिसरा खंड पहिल्याने रचण्यांत आला असावा. कां की, तो त्रिपिटकामधील सर्वांत प्राचीन सुत्तनिपात ग्रन्थांतील सेल-सुत्तांत सांपडतो. हेंच सुत्त मज्झिमनिकायांत (नं० ९२) आलें आहे. त्यापूर्वीच्या (नं० ९१) ब्रह्मयुसुत्तांत आणि दीघनिकायातील अंब्रह्मसुत्तांतही याचा उल्लेख आला आहे. बुद्धकालीन ब्राह्मण लोकांत ह्या लक्षणांचें फार महत्त्व समजलें जात असे. तेव्हा बुद्धाच्या शरीरावर हीं सर्व लक्षणे होती असें दाखवून देण्याच्या उद्देशाने बुद्धानंतर एक दोन शतकांनी हीं सुत्ते रचण्यांत आलीं असावीं, आणि त्यानंतर ह्या महापदान सुत्तांत तीं दाखल केलीं असावीं. गोतम बोधिसत्त्व बुद्ध झाल्यानंतर ब्राह्मण पंडित त्याचीं लक्षणे पाहत. परंतु ह्या सुत्तांत विपस्ती कुमाराचीं लक्षणे त्याच्या जन्मानंतर लौकरच पाहण्यांत आलीं असें दर्शविलें आहे आणि त्यामुळे एक मोठी विसंगति उत्पन्न झाली आहे. ती ही की, त्यास चाळीस दांत आहेत, ते सरळ आहेत, त्यांच्यात विवरें नाहीत आणि त्याच्या दादा शुभ्र पांढऱ्या आहेत, हीं चार लक्षणे त्यांत राहून गेलीं. जन्मल्याबरोबर मुलाला दांत नसतात, याची आठवण या सुत्तकाराला राहिली नाही!

त्यानंतर दुसरा खंड तयार करण्यांत आला असावा. त्यात जे स्वभावनियम सांगितले आहेत ते मज्झिमनिकायांतील अच्छरिय-अभुतधम्मसुत्तांत (नं. १२३) सापडतात. बोधिसत्त्वाला विशेष महत्त्व आणण्यासाठी ते रचले आहेत. यांपैकी त्याची माता उभी असतां प्रसवली, आणि तो सात दिवसांचा झाल्यावर परलोकवासी झाली, हे दोन खरोखरच घडून आले असावेत. बाकी कविकल्पना.

त्यानंतरचा किंवा त्याच्या मागेपुढे कांही काळाने लिहिलेला सातवा खंड होय. हा मज्झिमनिकायांतील अरियपरियेसनसुत्तांत, निदान-वग्गसंयुत्तांत (६।१) आणि महावग्गाच्या आरंभी सापडतो. ब्रह्मदेवाने केलेल्या प्रार्थनेमुळे बुद्धाने धर्मोपदेशाला सुरवात केली, हें दाखवून देण्यासाठी हा खंड रचला गेला. मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा या चार उदात्त मनोवृत्तींवर हें रूपक आहे असें मी बुद्ध धर्म आणि संघ या पुस्तकांतील पहिल्या व्याख्यानांत दाखवून दिलेंच आहे.

यानंतर चौथा तीन प्रासादांचा खंड. त्याचा उल्लेख अंगुत्तर-निकायाच्या तिकनिपातांत (सुत्त ३८) आणि मज्झिमनिकायांतील माग-न्दियसुत्तांत (नं० ७५) आला आहे. पहिल्या ठिकाणी, मी पित्याच्या घरी असतांना मला राहण्यासाठी तीन प्रासाद होते, असा उल्लेख आहे. पण दुसऱ्यांत, तरुणपर्णी मी तीन प्रासादांत राहत होतो, असा मजकूर असून पित्याचा उल्लेख नाही. शाक्य राजे वज्जीएवढे संपन्न नव्हतेच, आणि वज्जींचे तरुण कुमार देखील अशा रीतीने चैनीत राहत होते याबद्दल कोठेच पुरावा सापडत नाही. याच्या उलट, ते अत्यंत साधेपणाने वागत व चैनीची मुळीच पर्वा करीत नसत, असें वर्णन ओपम्मसंयुत्तांत (वग्ग १, सुत्त ५) सापडतें. भगवान् म्हणतो, “भिक्षुहो, सध्या लिच्छवी लाकडाच्या ओंडक्याच्या उशा करून राहतात, आणि मोठ्या सावधगिरीने आणि उत्साहाने कवाईत शिकतात. यामुळे मगधाच्या अजातशत्रु राजाला त्यांच्यावर हल्ला करतां येत नाही. परंतु भविष्यकाळीं लिच्छवी सुकुमार होतील, आणि त्यांचे हातपाय कोमल बनतील. ते मऊ त्रिच्छान्यावर कापसाच्या उशा घेऊन निजतील आणि तेव्हा अजातशत्रु राजा त्यांच्यावर हल्ला करण्यास समर्थ होईल.

. वज्जींसारखे संपन्न गणराजे जर इतक्या सावधानपणें वागत तर त्यांच्या मानाने बरेच गरीब असलेले शाक्य राजे मोठमोठाल्या प्रासादांत चैनीत राहत असत हें संभवतच नाही. जर खुद्द शुद्धोदनालाच

शेती करावी लागत असे, तर आपल्या मुलाला तो तीन प्रासाद कसे बांधून देईल? तेव्हा ही प्रासादांची कल्पना बुद्धाच्या चरित्रांत मागाहून शिरली यांत शंका राहत नाही. ती महापदान सुत्तावरून घेतली किंवा स्वतंत्रपणेच एखाद्या भाविकाने बुद्धचरित्रांत दाखल केली, हे सांगतां येणे शक्य नाही.

वर दिलेला सहावा खंड आणि निदानवगगसंयुक्ताची नं० ४ ते ६ सुत्ते तंतोतंत एकच आहेत. यावरून असे दिसते की, या महापदान सुत्तावरूनच ती सुत्ते घेतलीं असावीत. गोतम बुद्धाच्या पूर्वीचे सहाही बुद्ध विचार करित असतांना त्यांना ही प्रतीत्यसमुत्पादाची कारणपरंपरा बशी सापडली, तशीच ती गोतमाला देखील बोधिसत्त्वावस्थेत असतांनाच सापडली असे निदानवगगसंयुक्ताच्या दहाव्या सुत्तांत षण्णिले आहे. परंतु महावग्गांत बुद्ध शाल्यानंतर गोतमाने ही कारणपरंपरा मनांत आणली असा आरंभीच उल्लेख आहे. हा प्रतीत्यसमुत्पाद गोतम बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर एक दोन शतकांनी लिहिला असावा आणि त्याला महत्त्व आणण्यासाठी पूर्वीच्या बुद्धाच्या चरित्रांत तो दाखल केला गेला असावा. होतां होतां खुद्द बुद्धाच्या चरित्रांत देखील त्याला विशेष महत्त्व देण्यांत आले. याचा परिणाम एवढाच झाला की, चार आर्यसत्यांचें साधे तत्त्वज्ञान मार्गें पडून या गहन तत्त्वज्ञानाला नसतेंच महत्त्व आले.

उद्यानयात्रेचा पांचवा खंड त्रिपिटक वाङ्मयांत गोतम बुद्धाच्या चरित्रांत मुळीच घालण्यांत आला नाही. तो ललितविस्तर, बुद्धचरित्र आणि जातकाची निदानकथा यांत जशाचा तसा किंवा थोडीबहुत अतिशयोक्ति करून घेण्यांत आला. या शेवटल्या प्रकरणांत तर, 'ततो बोधिसत्तो सारथि सम्म को नाम एसो पुरिसो केसा पिस्स न यथा अञ्जेसं ति महापदाने आगतनयेन पुच्छित्वा' असे म्हटले आहे. त्यावरून या सर्व ग्रन्थकारांनी हा मजकूर महापदानसुत्तावरून घेतला असे सिद्ध होतें.

पहिल्या खंडांत सांगितल्याप्रमाणें गोतम बुद्धाचे अग्र श्रावक वगैरेचीं नांवां या सुत्ताच्या प्रस्तावनेंत दिलींच आहेत. गोतम बुद्ध क्षत्रिय असल्यामुळे त्याच्या बापाची राजधानी कपिलवस्तु होती असें म्हटलें आहे. याशिवाय त्याचें गोत्र गोतम ठरविलें आहे. याची चर्चा चौथ्या प्रकरणांत केली असून शुद्धोदन शाक्य कपिलवस्तूंत कधीच राहत नव्हता हें सिद्ध केलेंच आहे. शाक्यांचें गोत्र आदित्य होतें आणि त्यांना शाक्य या नांवानेच विशेष ओळखत असत. तसें नसतें तर बुद्ध भिक्षुंना शाक्यपुत्रीय श्रमण ही संज्ञा मिळली नसती. बुद्धाचें गोतम गोत्र असतें तर त्यांना गोतम किंवा गोतमक श्रमण म्हणण्यांत आलें असतें.

परिशिष्ट दुसरें

वज्जींच्या अभ्युन्नतीचे सात नियम

भगवान राजगृह येथे गृध्रकूट पर्वतावर राहत होता. त्या वेळीं अजातशत्रु राजा वज्जींवर स्वारी करण्याच्या विचारांत होता. त्या बाबतींत बुद्ध भगवंताचें मत काय हें जाणण्यासाठी त्याने आपल्या वस्सकार नांवाच्या ब्राह्मण अमात्याला भगवंताजवळ पाठविलें. त्या अमात्याने अजातशत्रूचा ब्रत भगवंताला निवेदित केला. तेव्हा आनंद भगवंताला वारा घालीत होता त्याजकडे वळून भगवान् म्हणाला, “आनंदा, वज्जी वारंवार सभा भरवतात आणि एकत्र होतात, असें तू ऐकलें आहेस काय?”

आ०—होय भदन्त, वज्जी वारंवार सभा भरवतात आणि एकत्र होतात, असें मी ऐकलें आहे.

भ०—वज्जी समग्र एकत्र होतात, समग्र उठतात आणि समग्र पणें आपलीं कामें करतात काय?

आ०—होय भदन्त, असें मी ऐकलें आहे.

भ०—वज्जी आपण न केलेला कायदा केला आहे असें म्हणत नाहीत ना? किंवा केलेल्या कायद्याचा भंग करीत नाहीत ना? वज्जींच्या कायद्याला अनुसरून ते वागत आहेत काय?

आ०—होय भदन्त, वज्जी कायदेशीरपणें वागतात, असें माझ्या ऐकण्यांत आलें आहे.

भ०—वृद्ध राजकारणी पुरुषांना वज्जी मान देतात काय? आणि त्यांची सल्ला स्वीकारतात काय?

आ०-होय भदन्त, वज्जी वृद्ध राजकारणी पुरुषांचा मान ठेवतात व त्यांचें सांगणें ऐकतात.

भ०-ते आपल्या राज्यांतील विवाहित किंवा अविवाहित स्त्रियां-
वर वळजवरी करीत नाहीत ना ?

आ०-भदन्त, वज्जींच्या राज्यांत स्त्रियांवर जबरंदस्ती होत नाही,
असें मी ऐकलें आहे.

भ०-वज्जींच्या नगरांतील आणि नगराबाहेरील देवस्थानांची
ते योग्य जोपासना करतात ना ?

आ०-ते आपल्या देवस्थानांची योग्य काळजी घेतात, असें
मी ऐकलें आहे.

भ०-आपल्या राज्यांत आलेले अर्हन्त सुखाने राहावे व न
आलल्या अर्हन्तांना राज्यांत येण्यास उत्तेजन मिळावें, यास्तव अर्हन्तांना
कोणत्याही प्रकारें ताप पोचूं नये याबद्दल वज्जी व्यवस्था ठेवतात ना ?

आ०-होय भदन्त, अर्हन्तांना ताप पोचूं नये याबद्दल वज्जी
दक्षता बाळगतात, असें मी ऐकलें आहे.

तेव्हा भगवान वस्सकार अमात्याला म्हणाला, “हे ब्राह्मणा, एके
वेळीं मी वैशालीमध्ये राहत असतां हे सात अभ्युन्नतीचे नियम वज्जींना
उपदेशिले, जोंपर्यंत या नियमांना अनुसरून वज्जी वागतील, तोंपर्यंत
त्यांची उन्नतीच होईल, अवनति होणार नाही.”

वस्सकार म्हणाला, “भो गोतम, यांपैकी एका नियमाला जरी
वज्जी अनुसरले तरी त्यांची उन्नति होईल, अवनति होणार नाही. तर
मग त्यांनी सातही नियम पाळले, तर त्यांची उन्नति होईल हें
सांगावयालाच नको.”

सात नियमांवरील टीका

ह्या सात नियमांवरील बुद्धघोषाचार्यकृत अट्टकथेचा गोषवारा-

(१) वारंवार एकत्रित होतात. काल जमलों होतो, परवाही जमलों होतो, तेव्हा आज आणखी कशाला जमा, असें न म्हणतां एकत्र जमतात. अशा रीतीने एकत्र न झाले तर चोर्होकडून आलेल्या बातम्या समजून घेतां येत नाहीत. अमुक गावाच्या किंवा शहराच्या सीमेवद्दल विवाद उपस्थित झाले आहेत, किंवा चोर बंड करित आहेत, इत्यादिक वर्तमान ध्यानांत येत नाही. राज्यकर्ते बेसावध आहेत असें जाणून चोर देखील लूटफाट करतात. याप्रमाणे राज्यकर्त्यांची अवनति होते. वारंवार एकत्र जमल्याने सगळ्या बातम्या ताबडतोब समजतात, आणि फौज पाठवून बंदोबस्त ठेवतां येतो. राज्यकर्ते सावध आहेत असें जाणून चोर देखील टोळ्या करून राहत नाहीत; टोळ्या मोडून पळ काढतात. याप्रमाणे राज्यकर्त्यांची उन्नति होते.

(२) समग्र एकत्र होतात इत्यादि. आज काही काम आहे, किंवा मंगलकार्य आहे, असें म्हणून चुकारपणा न करतां एकत्र होण्यासाठी नगान्याचा शब्द कानीं पडतांच एकत्र होतात. एकत्र झाल्यावर विचारपूर्वक सर्व कामांचा निकाल लावल्यावाचून जाऊं लागले, तर त्यांना 'समग्र उठतात' असें म्हणतां येत नाही. तसें न करता सर्व कृत्ये आटपून एकत्र उठतात, समग्रपणे आपलीं कामें करतात, म्हणजे जर एखाद्या राजाला कांही काम पडलें, तर इतर सर्व राजे त्याच्या मदतीला जातात. किंवा दुसऱ्या राज्यांतील कोणी पाहुणा आला तर त्याच्या आदरसत्काराला सगळेच हजर असतात.

(३) न केलेला कायदा इत्यादिक. म्हणजे न ठरलेली जकात, कर वगैरे घेत नाहीत, पूर्वी ठरल्याप्रमाणेच घेतात. केलेल्या कायद्याचा भंग करित नाहीत, कायद्याला अनुसरून वागतात. म्हणजे चोर म्हणून कोणाला धरून आणलें तर त्याला चौकशी केल्यावाचून शिक्षा देत नाहीत. अशा रीतीने राज्यकर्ते वागले नाहीत, तर लोक उपद्रुत होतात; आणि सरहद्दीवर जाऊन स्वतः बंडखोर होतात किंवा बंडखोरांच्या

टोळ्यांत सामील होतात आणि राज्यावर हल्ला करतात. ह्याप्रमाणे राज्यकर्त्यांची अवनति होते. कायदेशीरपणें वागल्याने वेळेवर कर वसूल होतो, तिजोरी वाढते आणि त्यायोगें सैन्याचा व खासगी खर्च व्यवस्थित चालतो.

वज्जींचा कायदा म्हणजे, जर चोर म्हणून कोणाला पकडून आणलें, तर वज्जी राजे त्याला एकदम शिक्षा न देतां विनिश्चय महा-मात्यांच्या स्वाधीन करीत. ते अधिकारी तो चोर आहे किंवा नाही याची नीट चौकशी करून चोर नसला तर सोडून देत, आणि चोर असला तर आपण कांही एक मत न देतां व्यावहारिकांच्या स्वाधीन करीत. ते देखील तशीच चौकशी करून चोर नसला तर त्याला सोडून देत, आणि चोर असला तर अंतःकारिक नांवाच्या अधिकाऱ्यांच्या हवालीं करीत. ते देखील चौकशी करून चोर नसला तर सोडून देत, आणि चोर असला तर अष्टकुलिकांच्या स्वाधीन करीत. ते पूर्वीप्रमाणेंच चौकशी करून चोर ठरला तर सेनापतीच्या, सेनापति उपराजाच्या, आणि उपराजा राजाच्या स्वाधीन करी. राजा चोर नसला तर त्याला सोडून देई, पण चोर ठरला तर प्रवेणीपुस्तक (कायद्याचें पुस्तक) वाचावयाला लावी. त्या पुस्तकांत अमुक कृत्याला अमुक दण्ड असें लिहून ठेवलेलें असे. त्याला अनुसरून त्या चोराला राजा दण्ड करी. असा हा प्राचीन वज्जींचा कायदा.

(४) आपल्या वृद्ध राजकारणी पुरुषांचा मान ठेवला नाही, आणि त्यांची वारंवार भेट घेतली नाही, तर त्यांची सल्ला मिळावयाची नाही, आणि तेणेंकरून राज्यकर्त्यांची अवनति होईल. पण जे वडिलांची सल्ला घेतात त्यांना अमुक प्रसंगीं कसें वागावें हें बरोबर समजतें, आणि तेणेंकरून त्यांची उन्नति होते.

(५) विवाहित किंवा अविवाहित स्त्रियांवर बळजबरी केली, तर राज्यांतील लोक असंतुष्ट होतात. आम्ही ज्या मुलींना लहानाचें मोठें

केलें; त्यांना हें राज्यकर्ते जबरदस्तीने आपल्या घरीं नेऊन ठेवतात, असें म्हणून लोक सरहद्दीवर जाऊन स्वतः बंड करतात, किंवा दुसऱ्या बंडखोरांना सामील होतात, आणि राज्यावर स्वान्या करतात. बायकांवर बळजबरी झाली नाही, राज्यकर्त्यांकडून त्यांना रक्षण मिळालें, म्हणजे लोक निश्चितपणें आपलीं कामें करतात, आणि त्यामुळे राज्याच्या संपत्तीची अभिवृद्धि होते.

(६) देवस्थानांची योग्य जोपासना केली म्हणजे देवता राज्याचें रक्षण करतात.

(७) अर्हन्तांना कोणत्याही प्रकारचा ताप पोचूं देत नाहीत, म्हणजे त्यांच्या राहण्याच्या जागेच्या आसपास कोणी झाडे न तोडावीं, जाळीं पसरून मृगांना न पकडावें, तळ्यांत मासे मारूं नयेत, यासंबंधाने काळजी घेतात.

अटकथेंत वज्जींच्या कायद्यांवर थोडीशी विस्तृत टीका आहे. चोराला पकडला तर त्याची चौकशी क्रमशः विनिश्चय महामात्य, व्यावहारिक, अंतःकारिक, अष्टकुलिक, सेनापति, उपराजा आणि राजा असे सात प्रकारचे अधिकारी करीत असत. यांत अष्टकुलिक म्हणजे आजकालच्या ज्युरीसारखे होते की काय हें सांगतां येत नाही. इतर अधिकाऱ्यांची अधिकारमर्यादा काय होती, हें देखील समजत नाही. राजा म्हणजे गणराजांचा अध्यक्ष. तो किती वर्षेपर्यंत अध्यक्ष असे, याची माहिती कोठेच सापडत नाही. वज्जींच्या कायद्यांचें पुस्तक लिहिलेलें होतें, तें साफ नष्ट झालें, ही मोठ्या दुःखाची गोष्ट होय. ग्रीक लोकांप्रमाणे जर आमच्या पूर्वजांना राज्यव्यवस्थेचें प्रेम असतें, तर ह्या गणराजांचा इतिहास लुप्तप्राय झाला नसता.

बायकांवर बळजबरी होऊं न देण्याविषयी वज्जी सावधगिरी बाळगीत, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. गणराजे जेव्हा अव्यवस्थितपणें बागूं लागले, तेव्हा गरीब लोकांच्या बायकांवर जुलूम होऊं लागला, असें

अनुमान करण्यास हरकत नाही. त्यामुळे लोकांना एकसत्ताक राज्यपद्धति बरी वाटू लागली. महाराजा फार झालें तर आपल्या शहरांतील कांही बायकांना झनानखान्यांत नेऊन ठेवी; पण हे गणराजे सगळ्या देशभर पसरले असल्यामुळे कोणत्याही गावांतील बाई यांच्या जुलमापासून मुक्त राहणें शक्य नव्हतें. यास्तव लोकांनी राजीखुशीने एकसत्ताक राज्यपद्धति स्वीकारली असावी.

एकदा हे राजे अव्यवस्थितपणाने वागू लागले, म्हणजे त्यांच्यांत फाटाफूट होणें साहजिक होतें. वज्जी गणराजांत वस्सकार ब्राह्मणानें फूट पाडली, आणि त्यामुळे अजातशत्रूला त्यांचा पराजय करणें अगदी सोपें झालें. वज्जीच्या गणराज्याचा लय झाल्यावर लवकरच मल्लांचें गणराज्य देखील लयाला गेलें असावें. अशा रीतीने प्राचीन गणसत्ताक राज्यांचा नाश झाला. त्यांच्या संघटनेची आणि कार्याची तुरळक माहिती बौद्ध वाङ्मयांत शिल्लक राहिली, एवढेंच काय तें.

बौद्ध संघाने एकत्र जमून संप्रकृत्यें करण्याची जी पद्धति विनय-पिटकांत दिली आहे, तिच्यावरून वज्जी इत्यादिक गणराजे एकत्र कसे जमत व आपल्या सभेचें काम कसे चालवीत याचें अनुमान करतां येतें.



परिशिष्ट तिसरें


अशोकाचा भाब्रू शिलालेख आणि त्यांत निर्देशिलेलीं सूत्रें

भाब्रू हें स्थान जयपुर संस्थानांतील एका डोंगराळ प्रदेशांत आहे. तेथे राहणाऱ्या भिक्षुसंघाने अशोक राजापार्शी संदेश मागितल्यामुळे अशोकाने हा संदेश पाठविला व तो एका शिलेवर कोरावयास लावला असावा. अशा प्रकारचे संदेश अशोक वारंवार पाठवीत असावा. परंतु त्यांपैकी जे त्याला महत्त्वाचे वाटत, तेच तो शिलांवर किंवा शिलास्तंभांवर कोरावयास लावी. ह्या शिलालेखांत निर्देशिलेलीं सूत्रें मगधदेशांतील बौद्धांनी वाचावीं असे संदेश तोंडीं किंवा पत्रांनी अशोकाने पाठविलेच असतील; पण ते कोरावयास लावले नाहीत. कां की, आसपासचे संघ काय करतात, काय वाचतात, याचें वर्तमान त्याला वारंवार समजत होतें. त्यासाठी त्याने खास अधिकारी नेमले होते. परंतु राजपुतान्यासारख्या दूरच्या प्रदेशांतून बातम्या येण्यास उशीर लागत होता. तेव्हा असा एक शिलालेख तेथे राहणें अशोकाला योग्य वाटलें असावें. माझ्या समजुतीप्रमाणे या शिलालेखाचें भाषांतर खाली देत आहे.

भाब्रू शिलालेखाचें भाषांतर

“प्रियदर्शी मगधराजा संघाला अभिवादन करून संघाचें स्वास्थ्य व सुखनिवास विचारतो. भदन्त, आपणाला, माझा बुद्ध धर्म व संघ यांविषयी किती आदर व भक्ति आहे हें माहीत आहेच. भगवान बुद्धाचें वचन सर्वच सुभाषित आहे. पण, भदन्त, जें मी येथे निर्देशितों तें एवढयाचसाठी की सद्धर्म चिरस्थायी व्हावा, आणि त्याचसाठी

बोलणें योग्य वाटतें. भदन्त, हे धर्मपर्याय (सूत्रें) आहेत—विनयसमुक्ते, अलियवसानि, अनागतभयानि, मुनिगाथा, मोनेयसूते, उपतिसपसिने आणि राहुलाला केलेल्या उपदेशांत खोटें बोलण्याला उद्देशून जें भगवान बुद्धाने भाषण केलें तें. ह्या सूत्रांसंबंधाने, भदन्त, माझी इच्छा अशी की, तीं पुष्कळ भिक्षुंनी व भिक्षुणींनी वारंवार ऐकावीं व पाठ करावीं. त्याचप्रमाणे उपासकांनी व उपासिकांनी. भदन्त, हा लेख मी कोरावयास लावला आहे; कारण, माझें अभिहित (संदेश सर्वजण) जाणोत.”



ह्या सात सुत्तांपैकी पहिलें विनयसमुत्कर्ष किंवा धर्मचक्रप्रवर्तन. त्याचें रूपांतर पांचव्या प्रकरणांत दिलेंच आहे (पूर्वार्ध १३६-१३८). बाकी राहिलेल्या सुत्तांचीं रूपांतरें क्रमशः देत आहे.

अलियवसानि किंवा अरियवंससुत्त

हे सुत्त अंगुत्तरनिकायाच्या चतुक्कनिपातात सापडतें. त्याचें रूपांतर येणेंप्रमाणे—

भिक्षुहो, हे चार आर्यवंश अग्र व फारा दिवमांचे वंश आहेत. ते प्राचीन व असंकीर्ण असून कधीही संकीर्ण झाले नाहीत, संकीर्ण होत नाहीत व संकीर्ण होणार नाहीत. त्यांना कोणत्याही श्रमणांनी व ब्राह्मणांनी दोष लावलेला नाही. ते चार कोणते ?

येथे भिक्षु मिळेल तशा चीवराने संतुष्ट होतो, अशा संतुष्टीची स्तुति करतो, चीवरासाठी अयोग्य आचरण करीत नाही, चीवर नाही मिळालें तर त्रस्त होत नाही, मिळालें तर हावरा न होतां, मत्त न होतां, आसक्त न होता, चीवरांत दोष जाणून केवळ मुक्तीसाठी तें वापरतो. आणि त्या आपल्या तशा प्रकारच्या संतुष्टीने आत्मस्तुति, व परनिंदा करीत नाही. जो अशा संतोषांत दक्ष, सावध, हुशार व स्मृतिमान् होतो, भिक्षुहो, त्यालाच प्राचीन अग्र आर्यवंशाला अनुसरून वागणारा भिक्षु म्हणतात.

पुनरपि, भिक्षुहो, भिक्षु मिळेल तशा भिक्षेने संतुष्ट होतो, अशा संतुष्टीची स्तुति करतो, भिक्षेसाठी अयोग्य आचरण करीत नाही. भिक्षा न मिळाल्यास त्रस्त होत नाही, मिळाल्यास हावरा न होतां, मत्त न होतां, आसक्त न होतां, अन्नांत दोष जाणून केवळ मुक्तीसाठी अन्न सेवन करतो; आणि त्या आपल्या तशा प्रकारच्या संतुष्टीने आत्मस्तुति व परनिंदा करीत नाही. जो अशा संतोषांत दक्ष, सावध, हुशार व स्मृतिमान होतो, भिक्षुहो, त्यालाच प्राचीन अग्र आर्यवंशाला अनुसरून वागणारा भिक्षु म्हणतात.

पुनरपि, भिक्षुहो, भिक्षु कशाही प्रकारच्या निवासस्थानाने संतुष्ट होतो, तशा प्रकारच्या संतुष्टीची स्तुति करतो, निवासस्थानासाठी अयोग्य आचरण करीत नाही, निवासस्थान न मिळालें तर त्रस्त होत नाही, मिळालें तर हावरा न होतां, मत्त न होतां, आसक्त न होतां, निवासस्थानांत दोष जाणून केवळ मुक्तीसाठी तें वापरतो आणि त्या आपल्या तशा प्रकारच्या संतुष्टीने आत्मस्तुति व परनिंदा करीत नाही. जो अशा संतोषांत दक्ष, सावध, हुशार व स्मृतिमान होतो, त्यालाच प्राचीन अग्र आर्यवंशाला अनुसरून वागणारा भिक्षु म्हणतात.

पुनरपि, भिक्षुहो, भिक्षु समाधिभावनेत आनंद मानतो, भावनारत होतो, क्लेश नष्ट करण्यांत आनंद मानतो, क्लेश नष्ट करण्यांत रत होतो. आणि तशा त्या भावनारामतेने आत्मस्तुति व परनिंदा करीत नाही. जो त्या आनंदांत दक्ष, सावध, हुशार व स्मृतिमान होतो, त्यालाच प्राचीन अग्र आर्यवंशाप्रमाणे वागणारा भिक्षु म्हणतात.

भिक्षुहो, हे ते चार आर्यवंश.....ह्यांना कोणत्याही श्रमणांनी व ब्राह्मणांनी दोष लावला नाही.*

* ब्राह्मण प्राचीन वंशपरंपरेला फार महत्त्व देत. पण ती परंपरा महत्त्वाची नसून ह्या सुत्तांत वर्णिलेली आर्यवंशपरंपराच महत्त्वाची, तिला श्रमणब्राह्मण दोष लावू शकत नाहीत, असा येथे ध्वन्यर्थ आहे.

भिक्षुहो, ह्या चार आर्यवंशांनी समन्वित झालेला भिक्षु जर पूर्व दिशेला जातो, तर तोच अरतीला जिंकतो, अरति त्याला जिंकित नाहीपदिचम.....उत्तर.....दक्षिण दिशेला जातो, तर तोच अरतीला जिंकतो, अरति त्याला जिंकित नाही. तें कां? कारण धीर अरतीवर आणि रतीवर जय मिळवतो.

धीराला जिंकणारी अरति नव्हे. अरति धीरावर जय मिळवू शकत नाही. अरतीला जिंकणारा धीर तो अरतीवर विजय मिळवितो.

सर्व कर्मांचा त्याग करणाऱ्या व रागद्वेषादिकांचें निरसन करणाऱ्या त्या धीराच्या आड कोण येईल? शंभर नंवरी सोन्याच्या नाण्यासारख्या त्याला दोष कोण लावील? देवही त्याची प्रशंसा करितात, आणि ब्रह्मदेव देखील प्रशंसा करतो.



अनागतभयानि

हे सुत्त अङ्गुत्तरनिकायाच्या पञ्चकनिपातांत सापडतें. त्याचें रूपांतर येणेंप्रमाणे—

भिक्षुहो, हीं पांच अनागतभयें पाहणाऱ्या भिक्षूला अप्राप्त पदाच्या प्राप्तीसाठी, जें जाणलें नाही तें जाणण्यासाठी, ज्याचा साक्षात्कार झाला नाही त्याच्या साक्षात्कारासाठी, अप्रमत्तपणें उद्यमशीलतेने आणि मन लावून वागण्याला पुरे आहेत. तीं पांच कोणतीं ?

येथे, भिक्षुहो, भिक्षु असा विचार करतो की, मी सांप्रत तरुण व यौवनसंपन्न आहे. पण असा एक काळ येईल की, ह्या शरीराला जरा प्राप्त होईल. वृद्धाला, जराजीर्णाला बुद्धाच्या धर्माचें मनन सुकर नाही, अरण्यांत एकान्तवासांत राहणें सुकर नाही. ती अनिष्ट अप्रिय दशा येण्यापूर्वीच म्यां अप्राप्तपदाच्या प्राप्तीसाठी, जें जाणलें नाही तें जाणण्यासाठी, ज्याचा

साक्षात्कार झाला नाही त्याच्या साक्षात्कारासाठी प्रयत्न केलेला बरा ! जेणेकरून वृद्धावस्थेत देखील मी सुखाने राहू शकेन. हें पहिलें अनागतभय पाहणाऱ्या भिक्षूला...मन लावून वागायला लावण्यास पुरें आहे.

पुनरपि, भिक्षुहो, भिक्षु असा विचार करतो की, सध्या मी निरोगी आहे, माझा जठराग्नि चांगला आणि प्रयत्नाला अनुकूल आहे. पण असा एक काळ येतो की, हें शरीर व्याधिग्रस्त होतें. व्याधिग्रस्ताला बुद्धाच्या धर्माचें मनन सुकर नाही, अरण्यांत एकान्तवासांत राहणें सुकर नाही. ती अनिष्ट अप्रिय अवस्था प्राप्त होण्यापूर्वीच म्यां..... प्रयत्न केलेला बरा ! जेणेकरून रुग्णावस्थेत देखील मी सुखाने राहू शकेन. हें दुसरें अनागत भय पाहणाऱ्या भिक्षूला.....मन लावून वागायला लावण्यास पुरें आहे.

पुनरपि, भिक्षुहो, भिक्षु असा विचार करतो की, सध्या सुभिक्ष आहे, भिक्षा सहज मिळते, भिक्षेवर निर्वाह करणें सोपें आहे. पण असा एक काळ येतो की, दुर्भिक्ष होतें, धान्य पिकत नाही, भिक्षा मिळणें कठिण जातें, भिक्षेवर निर्वाह करणें सोपें नसतें. अशा दुर्भिक्षांत लोक जिकडे सुभिक्ष असेल तिकडे जातात. तेथे गर्दी होते. तशा टिकाणीं बुद्धाच्या धर्माचें मनन सुकर नाही, अरण्यांत एकान्तवासांत राहणें सुकर नाही. ती अनिष्ट अप्रिय परिस्थिति प्राप्त होण्यापूर्वीच...प्रयत्न केलेला बरा ! जेणेकरून मी दुर्भिक्षांत देखील सुखाने राहू शकेन. हें तिसरें अनागत भय पाहणाऱ्या भिक्षूला...मन लावून वागायला लावण्यास पुरे आहे.

पुनरपि, भिक्षुहो, भिक्षु असा विचार करतो की, आजला लोक मुदित मनाने न भांडतां दूध आणि पाणी यांच्याप्रमाणे सख्याने परस्परांविषयीं प्रेमदृष्टि ठेवून वागतात. पण असा एक काळ येतो की, एखादें भीतिप्रद बंड उपस्थित होतें. लोक चीजवस्त घेऊन यानाने किंवा पायीं इकडे तिकडे पळत सुटतात. अशा संकट समयीं लोक जेथे

सुरक्षित स्थान मिळेल, तेथे गोळा होतात. तेथे गर्दी होते. तशा ठिकाणी बुद्धाच्या धर्माचें मनन सुकर नाही, अरण्यांत एकांतवासांत राहणें सुकर नाही. ती अनिष्ट अप्रिय परिस्थिति प्राप्त होण्यापूर्वीच..... प्रयत्न केलेला बरा ! जेणेंकरून तशा संकटांत देखील मी सुखाने राहूं शकेन. हें चवथें अनागतभय पाहणाऱ्या भिक्षूला...मन लावून वागायला लावण्यास पुरे आहे.

पुनरपि, भिक्षुहो, भिक्षु असा विचार करतो की, आजला संघ समग्र, संमुदित, भांडणावाचून एका ध्येयाने चालत आहे. पण असा एक काळ येतो की, संघांत फूट पडते. संघांत फूट पडली, तर बुद्धाच्या धर्माचें मनन सुकर नाही, अरण्यांत एकांतवासांत राहणें सुकर नाही. ती अनिष्ट अप्रिय परिस्थिति प्राप्त होण्यापूर्वीच...प्रयत्न केलेला बरा ! जेणेंकरून त्या प्रतिकूल परिस्थितींत देखील मी सुखाने राहूं शकेन. हें पांचवें अनागतभय पाहणाऱ्या भिक्षूला...मन लावून वागायला लावण्यास पुरे आहे.

भिक्षुहो, हीं पांच अनागतभयें पाहणाऱ्या भिक्षूला, अप्राप्त पदाच्या प्राप्तीसाठी, जें जाणलें नाही तें जाणण्यासाठी, ज्याचा साक्षात्कार झाला नाही त्याच्या साक्षात्कारासाठी अप्रमत्तपणे उद्यमशीलतेने आणि मन लावून वागायला लावण्यास पुरे आहेत.



मुनिगाथा

हें मुनिसुत्त या नांवाने सुत्तनिपातांत सापडतें. त्याचें भाषांतर येणेंप्रमाणे—

स्नेहामुळे भय उत्पन्न होतें व घरापासून मळ उद्भवतो; यास्तव अनागारिकता आणि निःस्नेहता हेंच मुनीचें तत्त्वज्ञान समजावें. १

जो उद्भवलेल्या मनोदोषाचा उच्छेद करून त्याला पुनः वादू देत नाही व त्याविषयी स्नेह बाळगीत नाही, त्या एकाकी राहणाऱ्याला मुनि म्हणतात. त्या महर्षीने शान्तिपद पाहिलें.

पदार्थ व त्यांचीं बीजे जाणून* जो त्यांना स्नेह (ओलावा) देत नाही, तो खरोखर जन्मक्षयान्तदर्शी मुनि होय. तो तर्क सोडून देऊन नामाभिधान (जन्म) पावत नाही. ३

जो सर्व अभिनिवेश जाणतो व त्यांपैकी एकाचीही इच्छा धरीत नाही, तो वीततृष्ण निर्लोभी मुनि अस्थिर होत नाही, कारण तो पार जातो. ४

जो सर्व जिकणारा, सर्व जाणणारा, सुबुद्धि, सर्व पदार्थांपासून अलिप्त राहणारा, सर्वत्यागी व तृष्णेच्या क्षयाने मुक्त झालेला, त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात. ५

प्रज्ञा ज्याचें बळ, जो शीलाने व व्रताने संपन्न, समाहित, ध्यानरत, स्मृतिमान्, संगापसून मुक्त, काठिन्यरहित व अनाश्रव, त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात. ६

एकाकी राहणारा, अप्रमत्त, मुनि, निंदेने आणि स्तुतीने न गडबडणारा, सिंहाप्रमाणे शब्दांना न घाबरणारा, वाऱ्याप्रमाणे जाळ्यांत न अडकणारा, पाण्यांतील कमलाप्रमाणे अलिप्त राहणारा, इतरांचा नेता असून ज्याला नेता नाही, अशाला त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात. ७

ज्याच्याविषयी लोक वाटेल तें बोलले, तरी जो घाटावरील स्तंभाप्रमाणे† स्थिर राहतो, जो वीतराग व सुममाहितेंद्रिय, त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात. ८

* पालि शब्द 'पमाय'. टीकाकाराने याचा 'हिसित्वा वधित्वा' असा अर्थ केला आहे. पण प्रपूर्वक मा घातूचा अर्थ मोजणे, किंवा यथार्थतया जाणणे असा होतो.

† नदीच्या घाटावर चौकोनी किंवा अष्टकोनी खांब बांधीत असत. त्यावर सर्व जातीचे लोक स्नान करतांना पाठ घाशीत.

जो स्थितात्मा धोट्याप्रमाणे* सरळ जातो, पापकर्मांचा तिरस्कार करतो, विषमाची आणि समाची पारख करतो, त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात. ९

लहान असो वा मध्यम वयाचा असो, जो संयतात्मा मुनि पाप करीत नाही, जो यतात्मा रागावत नाही व दुसऱ्या कोणांलाही राग आणीत नाही, त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात. १०

इतरांनी दिलेल्या अन्नावर उपजीविका करणारा, जो शिजविलेल्या अन्नांतून आरंभीं, मध्याला अथवा शेवटीं भिक्षा मिळाली असतां स्तुति किंवा निंदा करीत नाही, त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात. ११

जो मुनि स्त्रीसंगापासून विरत झाला, तारुण्यात असूनही कोंटेच बद्ध होत नाही, जो मदप्रमादापासून विरत, जो मुक्त, त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात. १२

इहलोक जाणून ज्याने परमार्थ पाहिला. ओष व समुद्र तरून जो तादृग्भाव पावला, ज्याने बंधनें (ग्रंथि) तोडलीं, जो अनाश्रित व अनाश्रव, त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात. १३

बायकोला पोसणारा गृहस्थ आणि निर्मम मुनि या दोघांची राहणी व वृत्ति फार भिन्न आहे. कारण, प्राणघात होऊं न देण्याविषयी गृहस्थ संयम बाळगीत नाही, पण मुनि सदोदित प्राण्यांचें रक्षण करतो. १४

जसा आकाशांत उडणारा नीलग्रीव मोर हंसाच्या वेगाने जाऊं शकत नाही, तसा गृहस्थ एकान्तीं वनांत ध्यान करणाऱ्या भिक्षु मुनीचें अनुकरण करूं शकत नाही. १५



मोनेय्यसुत्त

हें 'नालकसुत्त' या नांवाने सुत्तनिपातांत आढळतें. याच्या प्रास्ताविक गाथा २० आहेत. त्यांचें भाषांतर येथे देत नाही. जिज्ञासूंनी जून

* धोटा विषम व सम धाग्यातून सरळ जातो व धाग्यांत बद्ध होत नाही, त्याप्रमाणे सरळ जातो. .

१९३७ चा विविधज्ञानविस्ताराचा अंक पाहावा. त्यांत या सुत्ताचें प्रास्ताविक गाथांसह भाषांतर दिलें आहे. नालक असित ऋषीचा भाचा. तो अल्पवयी होता तेव्हा गोतम बोधिसत्त्व जन्मला. असितऋषीने बोधिसत्त्वाचें भविष्य वर्तविलें की, तो थोर मुनि होणार. आणि नालकाला श्रौतम बुद्धाच्या धर्माला अनुसरण्याचा त्याने उपदेश केला. नालक मामाच्या वचनावर श्रद्धा ठेवून गोतम बोधिसत्त्व बुद्ध होईपर्यंत तापसी होऊन राहिला; आणि जेव्हा गोतमाला बुद्धपद प्राप्त झालें, तेव्हा त्याजपाशीं येऊन त्याने मौनेयाबद्दल प्रश्न विचारले. त्या प्रश्नांपासून या सुत्ताला सुरवात होते.

(तूं श्रेष्ठ मुनि होणार) हें असिताचें वचन यथार्थ आहे असें मी जाणलें. आणि म्हणून सर्व वस्तुजाताच्या पार गेलेल्या गोतमाला मी विचारतो. १

हे मुने, गृहत्याग करून भिक्षेवर उपजीविका करणाऱ्याला उत्तम पद असें मौनेय कोणतें हें विचारतो, तें मला सांग. २

मौनेय कोणतें हें मी तुला सांगतो—असें भगवान म्हणाला— तें दुष्कर आणि दुरभिसंभव आहे; तथापि मी तें तुला सांगतो. संभालून वाग व दृढ हो. ३

गावांत कोणी निंदा केली किंवा स्तुति केली असतां सर्वांविषयी समानभाव बाळगावा. मनांतल्या मनांत क्रोध आवरावा, शांत आणि निगंवीं व्हावें. ४

पेटलेल्या अरण्यांतील अग्निज्वालांप्रमाणें गावांत स्त्रिया फिरतात. या मुनीला भुलवितात. त्यांनी तुला मोहांत पाडूं नये याबद्दल सावध रहा. ५

लहानमोठे कामोपभोग सोडून स्त्रीसंगापासून विरत हो. स्थिरचरं प्राण्यांचा विरोध आणि आसक्ति सोड. ६

जसा मी तसे हे, व जसे ते तसा मी, असें आपल्या उदाहरणाचे जाणून कोणाला मारूं नये व मारवूं नये. ७

ज्या इच्छेंत आणि लोभांत सामान्यजन बद्ध होतो, त्या इच्छेचा आणि लोभाचा त्याग करून चक्षुष्मन्ताने हा नरक तरून पार जावें. ८

पोटभर चापून न खाणारा, मिताहारी, अल्पेच्छ व अलोलुप व्हावें. तोच इच्छा सोडून तृप्त झालेला अनिच्छ शांत होतो. ९

मुनीने भिक्षाटन करून वनांत यावें व तेथे झाडाखाली आसनवर बसावें. १०

त्या ध्यानरत धीर पुरुषाने वनांत आनंद मानावा. त्याने झाडा खाली बसून मनाला संतोषवीत ध्यान करावें. ११

त्यानंतर रात्र संपल्यावर गावांत यावें. तेथे मिळालेल्या आमंत्रणाने किंवा भेटीने उल्लसित होऊं नये. १२

मुनीने गावांतील कुटुंबांशीं सलगी करूं नये, भिक्षेसंबंधीं कांही बोलूं नये, सूचक शब्द उच्चारूं नयेत. १३

भिक्षा मिळाली तरी चांगलें, न मिळाली तरी चांगलें. दोन्हीविषयीं तो समभाव ठेवतो व (आपल्या राहण्याच्या) झाडापाशीं येतो. १४

हातांत भिक्षापात्र घेऊन फिरणाऱ्याने त्याने मुका नसतां मुक्या सारखें वागावें आणि मिळालेल्या अल्प भिक्षेचा तिरस्कार व दात्याचा अनादर करूं नये. १५

श्रमणाने (बुद्धाने) हीन मार्ग कोणता व उत्तम मार्ग कोणता याचें स्पष्टीकरण केलें आहे. संसाराच्या पार दोनदा जात नसतात, तरी पण ज्ञान एकाच प्रकारचें असतें असें नाही. १६

ज्या भिक्षूला आसक्ति नाही, ज्याने संसारस्रोत तोडलें व जो कृत्याकृत्यांपासून मुक्त झाला, त्याला परिदाह राहत नाही. १७

तुला मी माँनेय सांगतों,—असें भगवान म्हणाला— धुरधारेवरील मध चाटणाऱ्या माणसाप्रमाणे सावध व्हावें; जीभ ताळूला लावून देखील जेवणांत संयम बाळगावा. १८

सावधचित्त व्हावें, पण फार चिंतनही करूं नये; हीन विचारां-यासून मुक्त, अनाश्रित आणि ब्रह्मचर्यपरायण व्हावें. १९

एकांतवासाची आणि श्रमणोपासनेची (ध्यानचित्तनाची) आवड धरावी. एकाकीपणाला मौन म्हणतात. जर एकाकी राहण्यांत तुला आनंद वाटू लागेल, २०

तर ध्यानरत कामत्यागी धीरांचें वचन ऐकून तूं दशदिशा प्रकाशित करशील. तरी (त्या पदाला पोचलेल्या) माझ्या श्रावकाने न्ही (पापलज्जा) आणि श्रद्धा वाढवावी. २१

तें नद्यांच्या उपमेने जाणावें. ओढे धमधम्यावरून खिडीतून मोठा आवाज करीत वाहतात; पण मोठ्या नद्या संथपणें जातात. २२

जें उथळ तें खळखळतें, पण जें गंभीर तें संथच असतें. मूढ अर्ध्या वड्याप्रमाणे खळखळतो; पण सुज्ञ गंभीर जलन्हदाप्रमाणे शांत असतो. २३

श्रमण (बुद्ध) जें पुष्कळ बोलतो तें योग्य आणि उपयुक्त असे जाणून बोलतो. जाणून तो घर्मोपदेश करतो व जाणून पुष्कळ बोलतो. (२४)

पण जो संयतात्मा जाणत असूनही पुष्कळ बोलत नाही, तो मुनि मौनाला योग्य आहे, त्या मुनीने मौन जाणलें. (२५)



उपतिसपसिने

हें 'सारिपुत्तसुत्तं' या नांवाने मुत्तनिपातांत सापडतें. अडकथेंत याला थेरपण्ड असेही म्हटलें आहे. त्यावरून असें दिसतें की, याला सारिपुत्तपण्ड किंवा उपतिरसपण्ड असेंही म्हणत असावें. त्याचें भाषांतर येणेंप्रमाणे—

आयुष्मान् सारिपुत्त म्हणाला,—असा गोड बोलणारा, संतुष्ट* व संघाचा पुढारी शास्ता, मी यापूर्वी पाहिला नाही किंवा ऐकला नाही. १

सर्व तमाचा नाश करून श्रमणधर्मात रत झालेला असा हा सदेवक जगाला एकच चक्षुष्मान् दिसत आहे. २

अनाश्रित व अदांभिक अशा त्या बुद्धपदाला पावलेल्या संघ-नायकापाशी मी पुष्कळ बद्ध माणसांच्या हितेच्छेने प्रश्न विचारण्यास आलों आहे. ३

संसाराला कंटाळून झाडाखाली स्मशानांत किंवा पर्वतांच्या गुहांमध्ये एकान्तवास सेवन करणाऱ्या भिक्षूला, ४

तशा त्या बऱ्यावाईट स्थळीं भयें कोणतीं? त्या निःशब्द प्रदेशांत कोणत्या भयांना त्या भिक्षूने घाबरतां कामा नये ? ५

अमृत दिशेला जाण्यासाठी सुदूर प्रदेशांत वाम करणाऱ्या भिक्षूने कोणतीं विघ्नें सहन केलीं पाहिजेत ? ६

त्या दृढनिश्चयी भिक्षूची वाणी कशी असावी ? त्याची राहणी कशी असावी ? आणि त्याचें शील व व्रत कसें असावे ? ७

सोनार जसा रुपें आर्गांत घालून त्यांतील हिणकस काढतो, त्याप्रमाणें समाहित, सावध आणि स्मृतिमान् भिक्षूने कोणता अभ्यासक्रम स्वीकारून आपलें मालिन्य जाळून टाकवें ? ८

भगवान म्हणाला, हे सारिपुत्त, संसाराला कंटाळून एकान्तवास सेवन करणाऱ्या संबोधिपरायण भिक्षूचें जें मला कर्तव्य वाटतें तें मी तुला सांगतो. ९

* संतुष्ट शब्दाबद्दल मुळांत 'तुसितो' आहे. पण अट्टकथेंत तुसिता असा पाठ असून त्याचा तुषितदेवलोकांतून इहलोकीं आलेला असा अर्थ केला आहे.

एकान्तवासांत राहणाऱ्या स्मृतिमान् धीर भिक्षूने पांच भयांना भिऊं नये. डासांच्या चावण्याला, सर्पांना, मनुष्यांच्या उपद्रवाला, चतुष्पदांना, १०

आणि परधर्मिकना घाबरूं नये. परधर्मिकांचीं पुष्कळ भेसूर कृत्ये पाहून देखील त्यांना घाबरूं नये. आणि त्या कुशलान्वेषी भिक्षूने दुसरींही विघ्ने सहन करावीं. ११

रोगाने आणि भुकेने उत्पन्न होणारा त्रास, थंडी व उन्हाळा त्याने सहन करावा. त्या विघ्नांची अनेकविध बाधा झाली, तरी अनागरिक राहून त्याने आपला उत्साह, पराक्रम दृढ करावा. १२

त्याने चोरी करूं नये, खोटें बोलूं नये, स्थिरचर प्राण्यांवर मैत्रीची भावना करावी आणि मनाचा कलुषितपणा मारपक्षीय जाणून दूर करावा. १३

त्याने क्रोधाला व अतिमानाला वश होऊं नये, त्यांचीं मुळेंपाळें खणून काढावीं, आणि खात्रीने वृद्धिमार्गगामी होऊन प्रियाप्रिय सहन करावें. १४

कल्याणप्रिय माणसाने प्रजेला महत्त्व देऊन तीं विघ्ने सहन करावीं, एकान्तवासांत असंतोष वाटला, तर तोही सहन करावा, आणि चार शोकप्रद गोष्टी सहन कराव्या. १५

(त्या ह्या—) मी आज काय खाईन वा कोठे जेवीन, गेल्या रात्री झोप न आल्यामुळे त्रास झाला, आज कोठे झोपावें? अनागरिक शैश्याने (सेख) हे (चार) वितर्क त्यागावे. १६

वेळोवेळीं अन्न आणि वस्त्र मिळालें असतां त्यांत प्रमाण ठेवावें, अल्पसंतोषी व्हावें. त्या पदार्थांपासून मनाचें रक्षण करणाऱ्या व गावांत संयमाने वागणाऱ्या भिक्षूने, इतरांनी राग येण्याजोगें कृत्य केलें असतांही, कठोर वचन बोलूं नये. १७

त्याने आपली दृष्टि पायांपाशीं ठेवावी, चंचळपणे चालू नये, ध्यानरत व जागृत असावें, उपेक्षेचा अवलंब करून चित्त एकाग्र करावें, तर्क आणि चांचल्य यांचा नाश करावा. १८

त्या स्मृतिमन्ताने आपले दोष दाखविणाऱ्यांचें अभिनन्दन करावें, सब्रह्मचान्यांविषयीं कठोरता बाळगू नये, प्रसंगोपात्त चांगलेच शब्द बोलवे, लोकांच्या वादविवादांत शिरण्याची इच्छा धरूं नये. १९

तदनंतर स्मृतिमन्ताने जगांतील पांच रजांचा त्याग करण्यास शिकावें. (म्हणजे) रूप, शब्द, गंध, रस आणि स्पर्श (या पांच रजांचा) यांचा लोभ धरूं नये. २०

या पदार्थांचा छन्द सोडून तो स्मृतिमान्, सुविमुक्तचित्त, वेळो-वेळीं सद्धर्माचें चिंतन करणारा, एकाग्रचित्त भिक्षु अंधकाराचा नाश करण्याला समर्थ होईल (असें भगवान म्हणाला). २१



राहुलोवादसुत्त

याला चूळराहुलोवाद आणि अम्बलट्टिकराहुलोवाद असेंही म्हणतात. हें मज्झिमनिकायांत आहे. त्याचा गोषवारा असा--

एके समयीं बुद्ध भगवान राजगृहापाशीं वेणुवनांत राहत होता, व राहुल अम्बलट्टिका * नांवाच्या ठिकाणीं राहत होता. एके दिवशीं संध्याकाळीं भगवान ध्यानसमाधि आटपून राहुल राहत होता तेथे गेला. राहुलाने भगवन्ताला दुरून पाहून आसन मांडलें व पाय धुण्यासाठी पाणी आणून ठेवलें. भगवान आला व त्या आसनावर बसून त्याने पाय धुतले. राहुल भगवन्ताला नमस्कार करून एका बाजूला बसला.

*हा एक प्रासाद होता असें अट्टकथेत म्हटलें आहे. पण तें संभवनीय दिसत नाही. राजगृहापाशी हा एक गांव होता असें वाटतें.

भगवन्ताने पाय धुण्याच्या पात्रांत स्वल्प पाणी शिल्लक ठेवलें, आणि भगवान राहुलाला म्हणाला, “राहुल, हें तूं स्वल्प पाणी पाहतोस काय?”

“होय भदन्त,” राहुलाने उत्तर दिलें.

“राहुल, ज्यांना खोटें बोलण्याला लाज वाटत नाही, त्यांचें श्रामण्य या पाण्याप्रमाणें क्षुल्लक आहे.”

नंतर तें पाणी फेकून देऊन भगवान म्हणाला, “राहुल हें फेकलेलें पाणी तूं पाहतोसना?”

“होय भदन्त” असें राहुलाने उत्तर दिलें.

“राहुल, ज्यांना खोटें बोलण्याला लाज वाटत नाही त्यांचें श्रामण्य या पाण्याप्रमाणें त्याज्य आहे.”

नंतर तें पात्र पालथें करून भगवान म्हणाला, “राहुल, ज्यांना खोटें बोलण्याला लाज वाटत नाही त्यांचें श्रामण्य या भांड्याप्रमाणें पालथें समजलें पाहिजे.”

नंतर तें सुलटें करून भगवान म्हणाला, “राहुल, हें रिकामें पात्र तूं पाहत आहेस ना?”

“होय भदन्त” राहुलाने उत्तर दिलें.

“राहुल, ज्यांना खोटें बोलण्याला लाज वाटत नाही, त्यांचें श्रामण्य ह्या भांड्याप्रमाणें रिकामें आहे.

“हे राहुल, लढाईसाठी सज्ज केलेला राजाचा मोठा हत्ती, पायांनी लढतो, डोक्याने लढतो, कानांनी लढतो,* दातांनी लढतो, शेंपटीने लढतो,* पण एक तेवढी सोंड राखतो. तेव्हा माहुताला वाटतें की,

*कानांनी बाण बचावण्याचें काम करतो, शेंपटीला बांधलेल्या दगडी किंवा लोखंडी दांड्याने फोडतोड करतो, असा अट्टकथेंत अर्थ केला आहे.

एवढा मोठा हा राजाचा हत्ती सर्व अवयवांनी लढतो, फक्त सोड राखतो; संग्रामविजयाला त्याने जीवित अर्पण केले नाही. जर त्या हत्तीने इतर अवयवांबरोबर सोडेचाही पूर्णपणे उपयोग केला, तर माहुत समजतो की, हत्तीने संग्रामविजयाला आपले जीवित अर्पण केले आहे, आता त्याच्यांत कमीपणा राहिला नाही. त्याचप्रमाणे ज्यांना खोटे बोलण्यास लाज वाटत नाही, त्यांनी कोणतेही पाप सोडले नाही असे मी म्हणतो.* म्हणून, हे राहुल, यष्टेने देखील खोटे बोलावयाचे नाही असा अभ्यास कर.

“राहुल, आरशाचा उपयोग कोणता ?”

“प्रत्यवेक्षण (निरीक्षण) करण्यासाठी, भदन्त,” राहुलाने उत्तर दिले.

“त्याचप्रमाणे, राहुल, पुनःपुनः प्रत्यवेक्षण (नीट विचार) करून कायेने, वाचेने आणि मनाने कर्मे करावीं.

“जेव्हा तू, राहुल, कायेने, वाचेने अथवा मनाने एखादे कर्म करू इच्छिशील, तेव्हा प्रथमतः त्याचे प्रत्यवेक्षण कर आणि ते जर आत्मपरहिताच्या आड येणारे व परिणामी दुःखकारक असे दिसून आले तर ते मुळीच अमलांत आणू नकोस. पण ते आत्मपरहिताच्या आड येणारे नसून परिणामी सुखकारक आहे असे दिसून आले, तर ते आचर.

“कायेने, वाचेने अथवा मनाने कर्म आरंभिले असताही त्याचे प्रत्यवेक्षण कर आणि ते आत्मपरहिताच्या आड येणारे असून परिणामी दुःखकारक आहे असे दिसून आल्यास तेवढ्यावरच सोडून दे. पण ते आत्मपरहिताच्या आड येणारे नसून परिणामी सुखकारक आहे असे दिसून आल्यास, वारंवार करित जा.

* असत्य राखून इतर पापांचा त्याग केला, तर श्रमण खरा योद्धा नव्हे; त्याने श्रामण्याला आपले जीवित अर्पण केले नाही.

“कायेने, वाचेने अथवा मनाने कर्म केल्यानंतर देखील तूं त्याचें प्रत्यवेक्षण कर आणि तें कायिक अथवा वाचसिक कर्म आत्मपर-हिताच्या आड येणारें व परिणामीं दुःखकारक होतें असें दिसून आल्यास शास्त्र्यापार्शी किंवा विद्वान् मंत्रह्यचाऱ्यांपार्शी तूं त्या पापाचा आविष्कार कर (तें कबूल करावें), आणि पुनः आपणाकडून तसें कर्म घडूं नये अशी काळजी बाळग. तें मनःकर्म असेल, तर त्याबद्दल पश्चात्ताप कर, लाज धर, व पुनः तो विचार मनांत येऊं देऊं नकोस. पण कायेने, वाचेने अथवा मनाने केलेलें कर्म आत्मपरहिताच्या आड येणारें नसून परिणामीं सुखकारक होतें असें दिसून आल्यास मुदित मनाने तें कर्म पुनः पुनः करण्याला शीक.

“हे राहुल, अतीतकालीं ज्या श्रमणब्राह्मणांनी आपलीं कायिक, वाचसिक आणि मानसिक कर्में परिशुद्ध केलीं, त्यांनी तीं पुनःपुनः प्रत्यवेक्षण करूनच परिशुद्ध केलीं. भविष्यकालीं जे श्रमणब्राह्मण हीं कर्में परिशुद्ध करितील, ते पुनःपुनः प्रत्यवेक्षण करूनच हीं कर्में परिशुद्ध करितील. सांप्रत जे श्रमणब्राह्मण हीं कर्में परिशुद्ध करतात, ते पुनःपुनः प्रत्यवेक्षण करूनच हीं कर्में परिशुद्ध करतात. म्हणून हे राहुल, पुनःपुनः प्रत्यवेक्षण करून कायिक, वाचसिक आणि मानसिक कर्में परिशुद्ध करण्यास शीक.”

असें भगवान बोलला. आयुष्मान् राहुलाने मुदित मनाने भगवन्ताच्या भाषणाचें अभिनंदन केले.



ह्या सात सुत्तांपैकी सुत्तनिपातांत असलेली, मुनिगाथा, नाळक-सुत्त व सारिपुत्तसुत्त हीं तीन पद्यांत व बाकी चार गद्यांत आहेत. गद्य सुत्तांत पुनरुक्ति फार आढळते. त्या काळच्या वाङ्मयाची ही पद्धति समजली पाहिजे. कां की, जैनांच्या सूत्रांत आणि कांही ठिकाणीं

उपनिषदांत देखील अशी पुनरुक्ति आहे. पण ती त्रिपिटकांत एवढी आहे की, हें सर्व पूर्ववत् असावें असें वाचकाला वाटतें आणि एखादा महत्त्वाचा मुद्दा त्या पुनरुक्तींत तसाच राहून जातो; त्याच्याकडे वाचकांचें लक्ष जात नाही. उदाहरणार्थ, ह्या राहुलोवादसुत्तांत कायिक, वाचसिक आणि मानसिक कर्मांच्या प्रत्यवेक्षणांत तोच तोच मजकूर पुनःपुनः आला आहे. परंतु कायिक आणि वाचसिक अकुशल कर्म आचरणांत आलें, तर शास्त्र्यापार्शी किंवा विद्वान् सब्रह्मचान्यांपार्शी त्याचा आविष्कार करावा, व तसें कर्म पुनः होऊं देऊं नये असें म्हटलें आहे. मानसिक अकुशलाला हा नियम लागू केला नाही. कां की, विनयपिटकांत कायिक आणि वाचसिक दोषांनाच आविष्कारादिक (पापदेशना इत्यादिक) प्रायश्चित्तें सांगितलीं आहेत; मनोदोषासाठी प्रायश्चित्तविधान नाही. त्याला प्रायश्चित्त म्हटलें म्हणजे त्याबद्दल पच्चात्ताप करावा व लाज धरावी आणि तसा अकुशल विचार पुनः मनांत आणूं नये. कायिक व वाचसिक अकुशल कर्मांतील आणि मानसिक अकुशल कर्मांतील हा फरक राहुलोवादसुत्त वरवर वाचणान्याच्या लक्षांत यावयाचा नाही.

अशोकाच्या वेळीं हीं सर्व सुत्तें अशीच होती, की संक्षिप्त होती हें सागतां येणें कठीण आहे. तीं संक्षिप्त असलीं तरी सारभूत मजकूर हाच होता यांत शंका नाही. सुत्तपिटकांतील प्राचीनतम सुत्तें ओळखण्याला हीं सात सुत्तें फार उपयोगी आहेत.



सूची

- अकुशल कर्मपथ, ३९, ४०, ४८,
४९, ५०, ५७
अकुशल धर्म ३४
अकुशल शस्त्रें ५८
अक्रियवाद १०, १४, ३४
अग्निहोत्र १६, ४३
अजातशत्रु ११९-२१, १५२,
१५७
अजित केसकम्बल १२, १५, १६,
२२, ५५, ११९, १२२
अधमाचरण, तीन प्रकारचें कायिक
३६;-चतुर्विध वाचसिक ३६,
३७;-त्रिविध मानसिक ३७
अनागतभयें पांच १६१-६३
अनासक्तियोग ४०
अनात्मवाद २३, २५
अनात्मा २३
अनाथपिंडिक २५, ५८, ७७,
८२, १२७
अन्योन्यवाद १२, १६
अपदान १३५
अपरिग्रह १३, १८
अभिजाति, सहा १५
अभ्युन्नतीचे नियम, सात १५३
अरति १६१
अवतार, नववा ईश्वराचा ५१, ५२
- अविहिंसा ४७, १४४
अवंतिपुत्र राजा ८४-८८
अशाश्वतवाद २५
अशोक ८९, ९०, ९१, १०९,
११०, १५८
अशोक भिक्षु १३६
अष्टकुलिक १५५, १५६
अष्टांगिक मार्ग २३, २७, ३९,
४०
असित ऋषि १६६
असितदेवल ऋषि ८१
अस्तेय १३, १८
अस्पृश्य वर्ग, जाति ८९, ९४
आहवनीय अग्नि ५९
अहंकार, अहंभाव १४
अहिंसा, अहिंसाधर्म १३, १८,
५३, ७२, ९५
आचारांगसूत्र ९१
आजार, शेवटचा, बुद्धाचा १३२
आजीवक, आजीवक पंथ १५,
१६, १७, ११४
आत्मन्तप ६०, ६१
आत्मवाद ९, १०, १५, १६,
२२, २३
आत्मा ९, १४, १६, २१-२५,
२७, २९;-संबंधी कल्पना २०.

२१;-चे पांच विभाग, २४
 आनंद, आनन्दस्थविर १५, ५८,
 ११२, ११८, १३१-३३,
 १५२-५३
 आनापानस्मृतिसमाधि १२९, १३०
 आर्नोल्ड एड्विन ५३
 आमगंध १०४, १०५
 आर्यसत्तये, चार २३, २७, १२५,
 १५०
 आस्तिक ३२
 आस्तिकवाद १२
 आर्यवंश, चार १५९-१६१
 आर्योंचे आगमन ७२, ७३
 आश्वलायन ७७-८१
 आहार, बुद्धाचा ११५
 अंतःकारिक १५५, १५६
 इच्छानंगल गाव १२९
 ईश्वर २८, २९, ३१, ३२
 ईश्वरवाद २८, ३२
 उच्छेदवाद १२, १५, २१
 उत्पत्ति, जगाची २९, ३०
 उत्तराध्ययनसूत्र ५३, ५५
 उदयभद्र १२१
 उद्गतशरीर ब्राह्मण ५८-६०
 उदायि, 'सकुलुदायि' पहा.
 उपक ११४
 उपनिषदे २०, २८, २९, ३१, ७३
 उपासक ७४, ८७, १२८
 ऋषि, ऋषिमुनि ९, ५५, ६०, ८८
 ऋषिपत्तन २३

ऋष्यशृंग ९
 एसुकारी ब्राह्मण ८२-८४
 एकान्तवास, बुद्धाचा १२८, १३०,
 १६२-६३, १६८.
 ककुत्था नदी १३४
 ककुसंध १३५
 कर्तव्याकर्तव्ये, चार वर्णांची ८२,
 ८८
 कपिलवस्तु १५१
 कर्म ११-१३, २०, २२, ३२,
 ४१, ५४, ५५, ७५, ७६
 कर्मयोग ३५, ४८, ४९;
 -ब्राह्मणांचा ४२, ४३
 कर्मस्वकीय, कर्मदायाद, कर्मयोनि,
 कर्मबंधु, कर्मप्रतिशरण ४१, ४२
 कल्माषदम्य १२६
 कस्तप १३५
 कात्यायन, 'महाकात्यायन' पहा
 कायाकल्प १३०
 कायशस्त्र ५८, ५९
 काशी (वाराणसी) ११४, ११६,
 ११७
 किस संकिच्च १५
 काश्यप बुद्ध १०३-०५
 कुशल कर्मे-कर्मपथ ३९, ४०, ४१,
 ४६, ४८, ५०
 कुसिनारा १३४
 कूटदन्त ब्राह्मण ६३, ६४, ६५,
 ६८, १२६
 कैवल्य १४

- कोणागमन १३५
 कोलिय ३४
 कौटिल्य १६
 खिस्ती धर्मयुद्धे ५१
 गंगा नदी ११
 गंधकुटी १२८
 गणराजे १५७
 गणसत्ताक राज्ये १५७
 गया ११४, ११६
 गुरुकुले, ब्राह्मणांची व श्रमणांची
 ११७
 गुलावचंद, जैन साधु १००
 गृहत्याग, गोतमाचा ३५, ३६
 गोमांसाहार १०७-११०;-चा
 बौद्धकृत निषेध १०७-०८
 गोतम १९, ३२-३४, ४५, ५८,
 ६०, ६४, ६८, ७५, ७७, ७८,
 ८०-८४, १०२-०३, ११२,
 १२१-१२५, १५३
 गोतम बुद्ध १३५, १५०-५१,
 १६६
 गोतम (गौतम) बोधिसत्त्व ३५,
 ११३, १४८, १५०, १६६
 गौतम सूत्रकार १०८
 गार्हपत्याग्नि ५९
 चक्र, चक्रवर्ति राजाचें ६९-७०
 चक्रवर्तिव्रत ६९-७०
 चंक्रमण, बुद्धाचें ११४-१५,
 १२६
 चंद्रगुप्त ९१
 चातुमा ११८
 चातुर्वर्ण्य ८१, ८४
 चातुर्यामसंवरवाद १३, १८
 चांडाल ५३, ८९, ९१
 चार्वाक मत १५, ५६
 चार याम (चातुर्याम) १३, १७,
 १८, २०
 चारिका ११६, ११७
 चित्तशस्त्र ५८, ५९
 चीन, चिनीलोक ५३, १११
 चीवरें, भिक्षुंची १२३-२४, १५९
 चुन्द, लोहार ४६, ४७, ९५, ९६,
 ११२-१३, १३३
 जनक राजा ६०
 जड पदार्थ २४, २५
 जयदेव ५२
 जातिभेद ३१, ३२, ७२, ७५, ८८-
 ९१, ९४, ९५;-चा बुद्ध-
 कृत निषेध ७४;-चा अभाव
 बौद्धसंघांत ८८, ८९;-चा
 स्वीकार जैनसंघाकडून ९१, ९२
 जिन ११४
 जीवक कौमारभृत्य १०३, ११७,
 ११९-२०, १३०
 जीवकाय, सहा ५४, १०६-०७
 जुंगित ९२, ९३
 जेतवन ५८, ८२, १२७
 जैन १३, १७, २२, ९२, ९४, ९९,
 १०२-०३, १०६-०७, ११०
 जैन ग्रंथ १३, १७

- जैन धर्म, मत १४, २०, ५०
 जैन संप्रदाय, संघ १७, ५३, ८९,
 ९१, ९२, ९३, ९७, १००
 तत्त्वज्ञान १०, १६, १७, १८,
 २२, ३६;—बुद्धाचें २८
 तथागत २५, २६, २७, ६१,
 ८४, ८९, ११२-१३
 तप, तपश्चर्या, तपस्या ११, १४,
 १६-२०, २२, ३४-३६,
 ४३, ५५, ६०, ११३, ११९
 तिबेट ५३, ९५, १३०
 तिष्यतापस १०४
 तीन अग्नि ५९
 तुषित देवलोक १३६-३७
 तूष्णा २३, २७, २८, १४५
 त्रिपिटक वाङ्मय ३९, ४१, १५०
 दक्षिणाग्नि ५९
 दान ११, १२, ८१
 दिगंबरव्रत १७
 दिनचर्या, बुद्धाची ११४-१५,
 १२१
 दुःख, मनुष्यजातीचें १९, २२-२७
 दृढनेमि राजा ६९
 देवदत्त १३१
 देशाभिमान ५१
 देहदंडन १५, १८
 दोन अन्त, २२
 धनें, चार वर्णांचीं ८३
 धर्म ११, ३२, ३३, ८३, ८७,
 १२३, १३३, १४७, १५८,
 १६२, १६३
 धर्माचरण, त्रिविध कायिक ३७,
 ३८;—चतुर्विध वाचसिक ३८;
 —त्रिविध मानसिक, ३८, ३९
 धम्मपद ४०, ४२, ४७
 धर्मोपदेश, बुद्धाचा १२३, १२५-
 २८, १४५-१४८, १६८
 ध्यानसमाधि १२६, १२८, १२९
 नन्द वच्छ १५
 नालक १६६
 नास्तिक, नास्तिकवाद १५, २८,
 ३१, ३२; —नास्तिकतेचा
 आरोप ३४
 नास्तिकता ७९
 निगण्ठ नाथपुत्त १३, १७, १८,
 २१, ३२, ३३, ११९, १२२
 निर्ग्रन्थ १३, १५, १७-१९, ३२,
 ३५, १०२
 निर्ग्रन्थ संप्रदाय, संघ ८९, ९१,
 ९२
 निर्वाण २७
 नियति, नियतिवाद ११, १७
 नोहा ३१
 पकुध कच्चयायन, १२, १६, १७,
 २१, ११९, १२२
 पटेल, गोपाळदास जीवाभाई १०१,
 १०२
 पदार्थ १६
 परन्तप ६०, ६१
 पराशर ९

- परिनिर्वाण, बुद्धाचें ८४, ८७, ८८,
९५, ११२, ११३
परिचर्या ८२, ८३
परिवाजक ३४, ८६, १२१-२२,
१२५, १२९, १४४
पसेनदि ४४, ५६, ६५
पांच गुण, गोतमाचे १२५
पाप १८, १९, २७, ३५, ५७,
८३-८५
पापकर्म, कायिक, वाचिक, मान-
सिक ३९, ५५, ७९
पालि वाङ्मय १०, ७३, १११
पावा १३३
पार्श्वनाथ, पार्श्वमुनि १३, १७
पुनर्जन्म २६, २७
पुरुषसूक्त ७२, ७६
पूरण काश्यप (कस्सप) १०, १४,
१५, २१, २२, ११९, १२२
१२३
पूर्वाराम १२७
पोष्करसादि ६५, ७५
पचस्कंध, २४, २५, २७
पचवर्गीय भिक्षु २३, ११४,
११६
प्रकृति, १४
प्रजापति ३०, ३१, ४६
प्रातिमोक्ष १२५
प्रतीत्यसमुत्पाद, १४५, १५०
प्रवेणीपुस्तक १५५
प्रब्रज्या १४४
- प्रव्रजित १४४
प्रासाद तीन, विपस्सी कुमाराचे
१४०, १४९, १५०
बर्नुफ ५२
बलिदान, जत्रांतील ११०
बंधुमती राणी १३६
बंधुमा राजा १३६, १३९, १४०,
१४२-४४
चायबल २९-३१
बुद्ध, बुद्ध भगवान, ९, १०, १८,
२२-२५, २८, ३१-३६,
४१, ४२, ४४, ५१-५३,
५६, ५७, ६०, ६३, ७२,
७४-७७, ८२, ८४, ८७-
८९, ९५, ९७, १०२, १०३,
११२-१६, ११८-२०, १२५
-२७, १३१
बुद्धघोषाचार्य ९५, ९६, १५३
बृहदारण्यक २०, २९, ३०
बेकारी ६८, ७१
बेलुव १३२-१३३
बोधिवृक्ष ११३
बोधिसत्त्व २२
बोध्यगें सात १२८, १३०
बौद्ध १०७, ११०
बौद्ध धर्म, -संप्रदाय-मत :
५२, ५३, ८७, १००
बौद्ध वाङ्मय २८, १५७
बौद्ध संघ ८९, ९२-९५,
१२७, १५७

- विविस्तर १९, ६३, ६५
 ब्रह्म २९, ३१
 ब्रह्मचर्य ११, १३, २६, २७, ५५,
 १६८
 ब्रह्मदेश ९५, १३०
 ब्रह्मा, ब्रह्मदेव २८-३१, ७६-७८,
 ८८, १४६-४७, १४९, १६१
 ब्राह्मण, ब्राह्मणवर्ण ९, १६, २९,
 ३१, ३४, ३५, ४२-४६,
 ५२-५४, ५८, ६०-६५, ६८,
 ७३, ७५-८९, ९१-९४,
 १०६-१०८, ११७, ११९,
 १५९, १६०;—चैवर्चस्व ७३
 भगवद्गीता १४, ३१, ४३, ४४
 भगवान्, भगवंत, भगवान् बुद्ध,
 १५, १९, २३, २६, २८,
 ३३, ४४-४६, ५७, ५८,
 ६०, ६१, ६४, ६५, ६८,
 ७५, ७८-८१, ८७, ८९,
 १०३, ११७, ११८, १२४,
 १२६, १२८, १२९, १३१-
 ३४, १५२, १५३, १५८
 भगवतीसूत्र १०१
 भवभूति १०८-०९
 भद्रबाहु ९१
 भागवत ५१
 भागलपूर १२६
 भाब्रू शिलालेख १५८, १५९
 भारद्वाज ब्राह्मण ७४, ७५, ७६
 भिक्षा ११४, १२४, १६०, १६६,
 १६७
 भिक्षाटन, बुद्धाचें ११४, १२६,
 १२८, १६७
 भिक्षु १५, २३, २४, ५४, ५७, ९०,
 ९५, ९८, ११५-१६, ११८,
 १२७-२९, १३१-३२,
 १५९, १६१-६३, १६७
 भिक्षुसंग २६, २८, ५६, ८७,
 ८९, १०२, ११७, ११९-२१,
 १२६-२७, १२९, १३२-
 ३३, १५८
 भिक्षुणी ९८, १५९
 महापदानसुक्त १३५, १४८, १५०
 महाकाश्यप १२८
 महानुंद १३०
 महाब्रह्मा १४६, १४८
 महापुरुषलक्षणें, वृत्तीस १३९-
 ४०, १४८
 माता, विपस्ती बोधिसत्वाची
 १३६-३९
 मुनि १६३-६८
 मौन्य १६५-६६, १६८
 मख्खलि गोसाल ११, १५, १७,
 २१, १०१, ११९, १२२-२३
 मगधदेश ६३
 मथुरा (मधुरा) ८४, ८७
 मधुपर्क विधि १०८-०९
 मध्यम मार्ग २५, ३६, ११६
 मनुस्मृति ४८, ४९, ९१, ९२, ११२
 महाकात्यायन, (महाकञ्चान)

५६, ८४-८८
 महामोग्गल्लान १२८
 महंमद पैगंबर ५१
 महायज्ञ ६६-६८
 महाविजित राजा ६५-६८, ७१
 महावीरस्वामी १३, १७, ३४, १०१
 मॅक्समुलर ५२
 मार ९-१०
 मालुंक्क्यपुत्त २५, २६, २७
 मांसाहार, बुद्धाचा ९५
 मांसाहार, जैन श्रमणांचा ९७-१०२
 मांसाहाराचें समर्थन १०५
 मांसाहार निषिद्ध १०३
 मुखकान्ति, बुद्धाची ११३
 मुसोलिनी ७१,
 मैत्रीभावना ७९
 मोग्गल्लान ११७-१८
 मोक्ष ९, १८, ३५
 मौन ११८-१९, १२१, १६८
 यश अमात्य ८९, ९०
 यज्ञ, यज्ञयाग, याग ९, ११, १२,
 १६, ४२, ४३, ४६, ४९,
 ५३-५८, ६०-६४, ६८, ७१,
 ७६, ८१, १०६, १०८, ११०;
 -चा निषेध, ५५, ५६
 याज्ञवल्क्य ६०, १०८
 रतनचंद्र, जैन साधु १००
 राजगृह १८, १०३, ११७, ११९,
 १२१, १२३, १२८, १३०,
 १३२, १५२

राहुल १५९
 रोहिणी नदी ३४
 रणयज्ञ ७१
 रोसिका न्हावी ४४, ४५
 लक्ष चौऱ्यांशी जन्म-फेरे १९,
 १७, १८
 लिच्छवी, राजे, ३२, ३३, १४९
 लोकसंग्रह, ब्राह्मणांचा ४३, ४४
 लोकायत अर्थशास्त्र १६
 लोहित्य, ब्राह्मण ४४, ४५
 लंका ५३
 वज्जी १५२, १५३, १५६
 वज्जींचा कायदा १५५-५६
 वज्जी राजे १४९, १५७
 वर्ण ७६-८०, ८२-८८, ८९, ९१
 वर्णव्यवस्था ४६
 वस्सकार ब्राह्मण १५२, १५३, १५७
 वसिष्ठ ऋषि १०९
 वासिष्ठ ब्राह्मण ७४-७६
 वर्णावास १२७
 वाचाशस्त्र ५८, ५९
 वाराणसी २३
 विनिश्चय महामात्य १५५-५६
 विपस्ती कुमार १३९-४४, १४८
 विपस्ती बोधिसत्त्व १३६-३९,
 १४५
 विपस्ती बुद्ध, भगवन्त १३५, १४५,
 १४६-४८
 विशाखा १२७
 विल्सन, डॉ. ५२

विष्णु ५१;—चा अवतार, नववा	शील ८१
५१	शुद्धोदन १४९, १५१
विष्णुपुराण ५१	शूद्र ३५, ४३, ७२, ७३, ७८, ७९,
विष्णुशास्त्री चिपळूणकर ५२	८२, ८३, ८५, ८६, ८९, ९१
विहिंसा ४७	श्रमण, ९, १६, २०, २२, ३५,
विक्षेपवाद १३, १७	४४, ५३, ५६, ६४, ८६, ८८,
विज्ञान २३-२५	८९, ९७, १०५, ११६, ११९,
वेद ३२, ४९, ५४-५६;—चा	१२७, १५९, १६०, १६७
निषेध, विरोध ५५, ५६	श्रमणपथ-संप्रदाय १०, १७, ५३,
वेदनिंदा ३१, ३२, ५६	५५, ५६, ९७, १००
वेदना २३-२५	श्रमणब्राह्मण, ९, १०, १२, २१,
वेस्सभू १३५	२२, ३२, ५९, ६९, १२२
वैदिक धर्म ५२	श्रमणसंघ १७, ३५, ८८, ८९,
वैशेषिक दर्शन १६, १७	९१, ११७
वैश्य ३५, ४२, ७२, ७३, ७८, ७९,	श्रमणसंस्कृति २९
८२, ८३, ८५, ८६, ८९,	श्रावक, १०, १५, २४, ६१, ६५,
९१, ९३	१२३, १२४, १५१
वैशाली ३२ १०२, ११२,	श्रावस्ती २५, ५६, ५८, ७७,
१२८, १३२, १३३, १५३	८२, १०१, १२७
वैराग्य २७	सकुलुदायि १२२, १२३
व्यावहारिक १५५-५६	सर्वदर्शनसंग्रह १५, १६
शक ३१	संगति १७
शंकराचार्य ५३	संघ १०, ३२, ३३, ८९, १२५,
शरीर २३, २४, २७	१३०, १५८
शाक्य, शाक्यकुल ३४	संतुष्टि १२४, १५९, १६०
शाक्य राजे १४९	सत्य १०, १३, १४, ३१
शाक्यपुत्रीय श्रमण ८९, १५१	सप्तसिंधु ७२, ७३
शालवतिका ४४, ४५	संबोध २७
शिस्त, भिक्षुसंघाची ११७, १२१	संबोधिज्ञान ११३
शाश्वतवाद २१, २५	समाधि १६०

- संन्यास, संन्यासाश्रम ३५, ४३, ६४
 संयम ११
 संजय ब्रेलहृत्पुत्त १३, २२, ११९,
 १२२
 संस्कार, पांच ५५
 संसार, २३, २४, २५
 संसारशुद्धिवाद १४
 संज्ञा २३-२५
 सयाम १३०
 समाचार, आजारी भिक्षुंचा १२८
 सान पदार्थ १२, १३, १६
 सांख्य, सांख्यमत १४, ३१
 सारिपुत्त ११७-१८
 सालेय्यक ब्राह्मण ३६
 साक्षात्कार १६३
 सिखी १३५
 सिंहलद्वीप ९५, १३०
 सिंहशय्या ११५, १२६
 सिंह मेनापति ३२-३४, १०१-०२
 मुमेरिया ७३
 सूकरमह्व ९५, ९६, १३४
 सोम, सोमवान ९
- सोणदंड ब्राह्मण १२६
 स्याद्वाद १७
 स्वभाव १७
 हत्या, गाईची इ० ('हिंसा गाईची'
 इ० पहा)
 हरिकेशिबल ५३, ५४, ५५, ८९
 हिंदु, प्राचीन १११
 हिंदुसमाज ९३, ९४, १०९
 हिंदुसमाजांत अहिंदूंचा प्रवेश ९३
 हिटलर ७१
 हिरण्यवती नदी १३४
 हीन कुल-वर्ण-जाति ८०, ८२,
 ९२
 हिंसा, गायी शैल इत्यादि प्राण्यांची,
 यज्ञांतील ५६-५८, ६१, ६२
 हिंसा ४३, ४८, ५०:-वैदिक १६,
 ४९, ५०
 क्षत्रिय ३४, ३५, ४२, ४९, ५०,
 ६१, ७३, ७४, ७८-८३, ८५,
 ८६, ८९, ९१, ९३, १११,
 ११७:-चें वर्चस्व ७३

